

**TEXT FLY WITHIN
THE BOOK ONLY**

UNIVERSAL
LIBRARY


OU_194796


UNIVERSAL
LIBRARY

महाराष्ट्र वाङ्मय—प्रवेशिका

भाग दुसरा

जिनीन्हा शहर व सरोवराचा देखावा





Dedicated with respects to E. A. Macnee,
Esqr., M.A., I.C.S., off^g. Director of Public
Instruction, C. P. and Berar, Nagpur.

Editor

महाराष्ट्र वाङ्मय-प्रवेशिका

भाग २ रा

(८ व्या वर्गकरितां मराठी वाचनपुस्तक)

संपादक

गंगाधर गोविंद क्षानेटकर, एम. ए.,

प्रोफेसर, स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज, जबलपूर

मँकूमिलन् आणि कंपनी लिमिटेड,
मुंबई

सर्व हक स्वाधीन]

१९३१

[किंमत १-०-०

*First Published 1929
Reprinted 1931*

Printed by V. P. Pendherkar, at the Tutorial Press,
211a, Girgaum Back Road, Bombay
and

Published by F. E. Francis, for Messrs. Macmillan & Co., Ltd.,
Hornby Road, Fort, Bombay

प्रस्तावना

—०१०—

दोन्ही भागांची

पुढील वाच्यात्मक पाठ सातव्या व आठव्या (अथवा इंग्रजी ३ व्या व ४ थ्या) वर्गाकरितां मराठी वाचनपुस्तके म्हणून उपयोगी पडावे या हेतूने संप्रहीत केले आहेत. ट्रॅनिंग स्कूल्स् अथवा नार्मल स्कूल्स् यांच्या पहिल्या व दुसऱ्या वर्गाकरितां देखील हीं पुस्तके उपयुक्त होतील असें वाटते.

मध्यप्रांतात ६ व्या वर्गापर्यंत व मुंबई इलाख्यांत ७ व्या वर्गापर्यंत विद्याखाल्यामार्फत प्रसिद्ध झालेलीं क्रमिक वाचनपुस्तके भाषाविषयाच्या अध्ययनास उपयोगी पडतात. पुढे या या वर्गाकरितां मंजूर झालेल्या गद्यात्मक अथवा पद्यात्मक अशा पुस्तकांतून एखादे निवडून तें ७ व्या व ८ व्या वर्गाकडून वाचून घेण्याचा प्रघात हल्दीं चालू आहे. या पद्धतीत थोडी गैरसोय होते. एक तर ज्या वर्गाकरितां हीं पुस्तके निवडावयाचीं याच वर्गास अनुलक्षून तीं लिहिलेलीं नसतात. अदमासाने यांची निवड करावी लागते; व अनुभवांतीं तीं कधीं अधिक कठीण, कधीं फाजील सोपीं अशीं ठरतात. दुसरे, गद्य व पद्य यांच्या संप्रहाचीं पुस्तके भिन्न भिन्न असल्याने दोहोंची मिळून किंमत अधिक पडते; व ती देऊनही चित्रे, आकृति, नकाशे वगैरेंनी सजविलेलीं पुस्तके प्रायः दुर्भिलच असतात.

ही अडचण दूर ब्हावी, व माध्यमिक शाळांच्या वरच्या दोन वर्गांना उपयुक्त अशीं वाचनपुस्तके मिळावीं या हेतूने हीं पुस्तके रचण्यांत आलीं आहेत.

या पुस्तकांत आणखीही कांहीं विशेष दिसून येतील.

(१) मुलांना वाचनाची खरी गोडी लागावी, चांगली पुस्तके कोणती हें त्यांना समजावे व स्वतःच्या प्रयत्नानें चांगले वाढ्यय वाचावें अशी त्यांमध्यें हौस उत्पन्न व्हावी, हा हे पाठ निवडणाराचा मुख्य उद्देश आहे. म्हणून, पुस्तकांतील दोन तीन पाठ वगळले तर बाकीचे सर्व मराठीत ज्यांनी चिरस्मरणीय नांव मिळविले आहे अशाच कवींच्या व ग्रंथकारांच्या ग्रंथांतून या पुस्तकांत घेतले आहेत. पण वाढ्ययटृष्ट्या जें उत्कृष्ट असेल तें मुलांच्या आटोक्यांत येण्यासारखे असेलच असा नियम नाही. म्हणून पाठांतील विषयांची निवड करतांना मुलांच्या गरजा व त्यांची आकलनशक्ति यांकडे सारखी दृष्टि ठेविली आहे. इंग्रजी भाषेतील High Roads of Literature, Black's Literary Readers, Macmillan's Progress to Literature वैरे उंची दर्जाच्या वाढ्यप्रवेशिकांचे अवलोकन करून त्यांच्या धर्तीवर ही प्रवेशिकांची जोडी रचण्याचा यत्न केला आहे.

(२) वाढ्यामधील सर्व महत्त्वाचे प्रकार या पुस्तकद्वयांत प्रतिबिंबित व्हावे असें धोरण ठेवण्यांत आलें आहें. विनोदात्मक वाढ्याचा त्यांतल्या त्यांत नवीन परंतु उपयुक्त प्रकार यांत काळजीपूर्वक समाविष्ट करण्यांत आला आहे. उत्कृष्ट विनोद व कोटि यांचें मर्म समजणें हें उदार शिक्षणाचें एक लक्षण समजतात तें योग्य आहे, अशी प्रस्तुत संपादकाची समजूत आहे.

(३) स्फूर्तिदायक, देशाभिमान जागृत करणारे, व स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा उच्च आदर्श समोर ठेवणारे असें—गद्य व पद्य

या दोन्ही प्रकारचे—शक्य तितके वाढ्य यांत घालण्याचा प्रयत्न केला आहे.

(४) आजपर्यंत उपयोगांत असलेल्या पुस्तकांत बहुधा नीतिपर उपदेश ज्यांत असेल असेच पाठ निवडावयाचे असें धोरण सामान्यतः दिसतें. या धोरणास प्रस्तुत संपादकानें अजीबात फांटा दिला आहे. नीत्युपदेश हवा खरा, पण तो नेहमीं विधिवाक्यद्वाराच आला तर कंटाळवाणा होतो. प्रत्यक्ष नीतिपर व्याख्यानापेक्षां नकळत नीतितत्त्वे पठविणाऱ्या व उच्च मनोवृत्ति जागृत करणाऱ्या गोष्टी, नाटके, इतिहास, पुराणे वैरांगेचाच परिणाम वाचकांवर अधिक होतो. मुलांस तर ही गोष्ट विशेष लागू आहे. “कांतासंमिततयोपदेशयुजे” या सूत्रमय वाक्यांत ममटाचार्यांनीं जो मार्ग दाखविला आहे, त्याच मार्गाचे या पुस्तकांत अवलंबन केले आहे.

(५) प्रत्येक पाठाचे शेवटीं कांहीं निवडक प्रश्न दिले आहेत. यांचा उपयोग दोन तीन प्रकारे होईल.

(अ) पाठाचा सारांश मुलांकडून काढून घेण्यास.

(आ) लांच्या विचारशक्तीस चालना देण्यास.

(इ) निबंधरचना शिकविण्यास.

यांपैकीं शेवटचा उपयोग महत्त्वाचा आहे. पाठांतील मुख्य मुख्य मुद्दे स्वतःच्या भाषेत मुलांनीं सांगण्याचा अगर लिहिण्याचा यत्न केल्यास लांच्या भाषारचनेस खात्रीनें चांगलें वळण लागेल.

वरील उद्देशांपैकीं कोणते किती सिद्धीस गेले आहेत हें तज्जांनीच ठरवावचाचे आहे. अभिजात वाढ्य—विशेषेकरून काव्य—हें ललित-कलेचे एक अंग आहे; व कला म्हटली कीं तेथें रुचिभेदास अवकाश

मिळालाच. एकास जें रुचले तें दुसऱ्याचा पसंतीस उतरेलच अशी खात्री देववत नाही. तथापि प्रयत्न कसून केला आहे, व तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे फिरूनही (तसा प्रसंग आल्यास) प्रयत्न करण्याची संपादकाची तयारी आहे. सहानुभूतिपूर्वक सूचना मात्र आल्या पाहिजेत.

गं. गो. कानेटकर

प्रकाशकांचे दोन शब्द

ज्या ज्या लेखकांनीं व प्रकाशकांनीं आपल्या बहुमूल्य ग्रंथांतून उतारे घेण्याची आम्हांस परवानगी दिली त्यांचे आम्ही स्वतःच्या व संपादकाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतों.

प्रकाशक

महाराष्ट्र वाङ्मय—प्रवेशिका

भाग २ रा

अनुक्रमणिका

पाठ	लेखक	पृष्ठ
१—गद्यविभाग		
१ ज्ञांशी येथील रणसंग्राम	चि. वि. वैद्य ...	१
२ डिस्पेषिया	ह. ना. आपटे ...	२२
३ वडिलांचा सन्मान	म. शि. गोळे ...	३५
४ एकांतवासाचें सुख	कृ. शा. चिपळूणकर	४४
५ वीरपत्नी गौतमाबाई होळकर	(?) ...	५१
६ माझा स्विट्जर्लंडमधील प्रवास	पां. दा. गुणे ...	५७
७ उत्तररामचरित नाटकाचें संविधानक	वि. कृ. चिपळूणकर	७०
८ आजकालचीं पोरे	ना. के. बेहेरे ...	८१
९ आमचें ग्रहण अजून सुटलें नाही	गो. ग. आगरकर ...	९२
१० वनवास पुरवला पण अज्ञातवास नको	कृ. प्र. खाडिलकर	९९
११ घर	वि. को. ओक ...	१०७
१२ चाणक्याची प्रतिज्ञा	ह. ना. आपटे ...	११३
१३ अनुकरण	वि. कृ. चिपळूणकर	१२७
१४ किल्ल्यांचा बंदोबस्त कसा करावा ?	रामचंद्रपंत अमात्य	१३६
१५ सृष्टिप्रेम	म. ह. मोडक ...	१४२
१६ अच्छोद सरोवर	पां. गो. शाळी पारखी	१४८

पाठ	लेखक	पृष्ठ
२—पद्यविभाग		
१ मराठी भागवत	एकनाथ १५२
२ समर्थाचें संभाजी राजास पत्र	रामदास १५५
३ मरणोन्मुख दुर्योधनाचा बाणेदारपणा	मोरोपंत १५७
४ श्रीकृष्णाच्या बालपणांतील एक आठवण	„ १६१
५ दमयंती व हंस	रघुनाथ पंडित १६३
६ महाराष्ट्राची भूपाळी १६६
७ वीरमती	विनायक १६८
८ वीरमरणाला शोभण्याजोगे गाणे निरोप द्यावा आतां	{ गोविंदाग्रज १७१
९ सारीं कुलेंच कुलें !	{ ना. वा. टिळक १७४
१० ब्राह्मण किंवा महार मी !	{ १७६
११ निशाण	{ केशवसुत १७८
१२ नवा शिपाई	{ १७९
१३ मनुष्य तितका एकच आहे	कवि वसंत १८०
१४ तो दिन	आ. क. टेकाडे १८२

परिशिष्टे

१ कविपरिचय	१८५
२ टिपा (पद्यविभागावर)	१८८

(गद्यविभाग)

१

झांशी येथील रणसंग्राम

— — — — —

[पुढील उतारा सुप्रसिद्ध इतिहासकार व मार्मिक लेखक रा. ब. चिंतामण-राव वैद्य यांच्या “माझा प्रवास” नामक ग्रंथांतून घेतला आहे. ग्रंथ काढबरी-वजाच असून त्यास आत्मचरित्राचें स्वरूप दिलेले आहे; व त्यांत सन १८५७ सालच्या बंडाचें मोठें बहारीचें वर्णन आले आहे. विष्णुभट गोडसे या नांवाचा एक विद्वान् ब्राह्मण कौकणांत वरसई गांवीं राहात असे. वाढता प्रपंच व उत्पन्नाची टंचाई यामुळे कर्जवाम बरेच झाले, व तें गांवीं राहून फिटण्याची आशा दिसेना. इतक्यांत गवालेर संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत बायजाबाई शिंदे मथुराक्षेत्रीं यज्ञ करणार असून तेथें मोठाच दानधर्म होणार आहे, अशी वार्ता या भिक्षुकाच्या कानीं आली. तेव्हां तिकडे गेल्यावर दक्षिणेची प्राप्ति बरी होऊन कर्ज फिटेल, व शिवाय तीर्थयात्राही होऊन जाईल अशा कल्पनेने विष्णुभट व त्याचा एक त्रुलता असे दोघे उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासार्थ निघाले, व त्याच सुमारास बंडाची वावटळ उठल्याने ठिकठिकाणीं तिच्यांत सांपडले. त्या संकटांतून स्वदेशीं सुटून परत आल्यावर आपल्या यात्रेचे वर्णन विष्णुभटाने लिहून काढले. बंडाच्या वेळचे अनेक रोमहर्षण प्रसंग लेखकाने यांत खुबीने वर्णन केले आहेत. पुढील उताऱ्यांत प्रख्यात रणशूर राणी लक्ष्मीबाई झांशीवाली इने झांशी कशी लडविली याचे वर्णन आहे.]

चैत्र महिना सरून वैशाख लागला, तो एके दिवशीं शहरचे दक्षिण अंगास मैदानांत तंबू दिसूं लागले, व जिकडे तिकडे बारीक आगव्या पेटल्या. तेव्हां आम्ही सायंकाळीं किल्ल्याचे उंच बुरुजारून

पाहूं लागलों तों शहरचे चारी अंगांस ठिकठिकाणीं तंबू मारून पलटणी उतरल्या आहेत, आगटी पेटल्या आहेत व जिकडे तिकडे चळवळ सुरु आहे, असें दृष्टीस पडलें. परंतु देखाव्याप्रमाणे मनुष्य कमी आहे असा आम्हीं तर्के बांधला. रात्रौ बातमीदार आला यानेही सांगितलें कीं मनुष्य सरंजाम दिसतो त्यापेक्षां कमी आहे. सुमार लढवाई साठ हजार आहेत. बाकी बाजारबुणगे पुष्कळ आहेत. वेढा येऊन पडला असें समजतांच रात्रौ बाईसाहेबांनीं किल्ल्याचे तटावर व शहरचे तटावर फिरून बंदोबस्त केला. सर्व बुरुजावर मोरंचे बांधून तोफा रोखून ठेविल्या व गोलंदाजै नेमून दिले. शहरचे तटावर जंग्याँ जंग्यांतून कडोमिनी घेऊन शिपाई लोक उभे केले. ठिक-ठिकाणीं दरवाज्याजवळ शिपाई लोकांच्या टोळ्या ठेवून वर विश्वासू व दक्ष सरदार नेमून दिले.

झांशी शहरचे बाहेर चोहींकडे मोठमोठीं मैदाने आहेत म्हणून सांगितलेंच आहे. दुसरे दिवशीं सकाळीं शहराचा तट आटोक्यांत येई असा मोरचा बांधण्याकरितां इंग्रजाचे स्वार पांच पंचवीस दवडत दवडत जवळ आले, ते किल्ल्याचे पश्चिमेस येऊन माझ्यांत आले असें पाहून गोलंदाजाने नेम धरून तोफेस बत्ती दिली. त्या योगाने पांच सहा स्वार मरून उधकून गेले. याप्रमाणे पहिले दिवशीं इंग्रजी फौज शहरास चोहों बाजूने मोरचे बांधण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु तटावरून व बुरुजावरून दक्ष व हुशार गोलंदाज असल्यामुळे माझ्यांत माणसें पुढे आलीं कीं, बत्ती देऊन फडशा उडवून टाकीत.



रा. ब. चिंतामण विनायक वैद्य

— राजनीतिकार्यकालीन विनायक वैद्य का अवतार राजनीतिकार्यकालीन विनायक वैद्य का अवतार

याप्रमाणे दुसरे दिवशींही मोरचा बांधण्याकरितां इंग्रज झटत होता परंतु मोरचा लागू होईना. शहरांत जुने म्हातारे लोक होते त्यांस शहरास व किल्ल्यास कोठे मोरचा बांधून लागू होतो हें माहीत होते परंतु ही माहिती फार थोड्यांस होती. आंतील फितुराचे योगाने म्हणा किंवा बाहेरील कोणी माहितगार इंग्रजांस मिळाला म्हणा, तिसरे दिवशीं ही माहिती त्यांस मिळाली. मग रात्र पडल्यावर तीं तीं ठिकाणे साधून मोरचे बांधून अवशीं चार घटका रात्रीस किल्ल्याचे पश्चिम बाजूवर दक्षिणेकडील अंगाने गरनाळी तोफ चाळू झाली. इकडून वायव्य बाजूनेही तोफ गोळा टाकूं लागली. शहरावर चार तोफा लागू झाल्या. अशा तोफा चाळू झालेल्या पाहून बाईसाहेबांस अति दुःख झाले व निराशेची पहिली पायरी त्यांस लागली. परंतु न डगमगतां लोक जास्ती ठिकठिकाणी ठेऊन आपण स्वतां अन्न-पाण्याची काळजी न करितां किल्ल्यावर व शहराचे तटावर खपूं लागल्या.

शहरावर तोफांचे गोळे सुरु झाल्यापासून रयतेस अति त्रास होऊं लागला. एकादा गोळा रस्त्यांत पडला म्हणजे तो फुटून पांच पंचवीस मनुष्ये जखमी होत व दहा पांच मरत. याशिवाय घरावर गोळा पडला म्हणजे लहान घरे धक्क्याने कोसळून जात, कांहीं घरे जळून जात असत. मग त्यांत जिवाचा व वित्ताचा अनर्ध होण्याचा संभव असे. परंतु बाईसाहेबांनी शहरांत बंब तयार करून ठेविले होते. आग लागली कीं ती बंबांनी विज्ञवीत असत. शहराचे व्यापार अगदीं बंद झाले. मनुष्यास इकडे तिकडे फिरकावयाची धास्ती वाढूं लागली. याप्रमाणे शहरांतील लोकांसच काय, पण किल्ल्यावरही आति



झांशीची राणी लक्ष्मीबाई

त्रास होऊं लागला. किल्ल्यांत वाड्याचे गच्छीवर गोळा पडला म्हणजे तेथें तो फुटून मोठा आवाज होऊन त्याच्या सात आठ कपच्या उडत व त्या जवळचे माणसांस जखमी करीत. नंतर तोच गोळा गच्छी फोडून खालचे मजल्यावर पुन्हां आवाज होऊन फुटे, व पुन्हां कपच्या उडोन शेजारचे माणसांचा प्राणघात करी. नंतर पुन्हां तक्तपोशी फोडून त्याचे खालचे मजल्यावर फुटून नासाडी करीत असे. शेवटी मोठा आवाज होऊन आंतून खिळे, कातरी व लाल झालेले छरे वैरे उडून फार मनुष्ये जाया होत.

रात्रीचे प्रहरीं शहरावर व किल्ल्यावर गोळे पडत त्याची फार भयंकर शोभा दिसे. पन्नास साठ शेर वजनाचा जरी गोळा असे तरी गरनाळी तोफेतून उडाल्यावर लहान चेंडूसारखा व खदिरांगारासारखा लाल दिसे. दिवसास सूर्यांचे तेजामुळे गोळे साफ दिसत नसत. परंतु रात्रीच्या काळोखांत ते लाल भडक गोळे चेंडूफळीसारखे इकडून तिकडे उडतांना दिसत. मनुष्यास असें वाटावें कीं हा गोळा आतां मजवर येऊन पडेल; परंतु तो गोळा सात आठशे कदम पुढे जाऊन पडत असे. पांचवे साहवे दिवशीं याप्रमाणेच युद्ध झाले. प्रहर दीड प्रहरपर्यंत बाईसाहेबांचा जय होऊन इंग्रजांचा फार नाश होत असे; व त्याच्या तोफाही कांहीं वेळ बंद पडत. नंतर कांहीं वेळानें इंग्रजांचा जय ब्हावा. पलटणी लोक हवाल-दील होऊन बाईसाहेबांच्या तोफा बंद पडाव्या. सातवे दिवशीं सूर्यास्तापासून पश्चिम बाजूची तोफ बंद झाली. तेथें मनुष्य ठरेना व शत्रूच्या तोफेने मोरचाही पाडून टाकला. नंतर रात्रीं हुशार गवंडी लोक आणून युक्तीने घोंगडी पांघरून हळूहळू बुरुजावर चढविले. व

विटा वैरे सामान खालपासून मनुष्याची माळ लावून त्यांस जमिनीवर निजवून त्यांकडून पोंचविलें. नंतर त्या गंवऱ्यांनी निजून निजून मोरचा बांधला. याप्रमाणे इंग्रजांस कळूळ न देतां मोरचा बांधल्यावर तोफ मोरच्यावर ठेवून चालू केली. तेव्हां इंग्रजांकडील लोक गाफिल होते. त्यांचे फार नुकसान होऊन त्यांच्या दोन तोफा प्रहरपर्यंत बंद झाल्या.

उजाडते आठवे दिवशी इंग्रज फौजेने शंकर किल्ल्यावर मारा सुख केला. इंग्रज सरकारापाशी किछु दुर्ग याचे वेढ्यांत उपयोगी पडणाऱ्या अति मौल्यवान् दुर्बिणी होत्या, त्या इतक्या चांगल्या असत कीं, अति दूरचा देखावा अगदीं जबळ व स्पष्ट दिसत असे, व कोणचे मनुष्य कोठे काय काम करीत आहे हें दिसे. अशा दुर्बिणी लावून किल्ल्यांत पाण्याची जागा होती ती रोखून त्याजवर तोफेचा भडिमार चालू केला. त्यांत प्रथम रांगडे ब्राह्मण सहासात कावडी घेऊन पाण्यास गेले होते. त्यापैकीं चार असामींस देहांत प्रायश्चित्त मिळून बाकीचे कावडी टाकून पळून गेले. याप्रमाणे प्रहरभर पाणी न मिळाल्यामुळे स्नानादि कर्म अडकून राहिलीं. किल्ल्यांत पाण्याचा मोठा हांकाटा झाला. तेव्हां पश्चिम व दक्षिण बुरुजावरचे गोलंदाजांनी ज्या तोफा शंकर किल्ल्यावर चालू होत्या त्यांवर एकदम भडिमार करून त्या बंद पाडल्या. मग हौदावर पाणी भरण्याची मोकळीक होऊन स्नान-भोजनाची व्यवस्था लागली. नंतर जेवण होऊन कांहीं वेळ गेला नाहीं तों एकदम मोठा आवाज होऊन जिकडे तिकडे धूर व धूळ उसळली. त्यामुळे दशदिशा धुंद होऊन कोणास दिसेनासें झालें. सर्वांचे पोटांत धस्स होऊन काय झालें याची धास्ती पडून

गेळी. मग दोन घटकेने धूर नाहींसा होऊन चौकशी करूं लागलों तों वाड्याचे समोरचे मैदानांत दारूचे कारखान्यांत तीस पुरुष व आठ बायका मरण पावलेल्या दृष्टीस पडल्या व चाळीस पंचे-चाळीस माणसें भाजून जखमी होऊन पडलीं होतीं. चिंचेचे मैदानांत दारूचा कारखाना सुरु होता. दोन मण दारू झाली म्हणजे बुरुजाखालीं तळघरांत नेऊन ठेवावी. त्या कारखान्यांत गोळा पडतांच तेथें दारू होती ती पेटली व तसेंच दारूचे बारीक बारीक कण सर्व धूळभर पसरले होते ते पेटून त्याजबरोबर धूळ उधळली.

अष्टम दिवशीं फार कहर झाला. युद्ध फार तुंबळ झाले. वीर मोठमोळ्याने आरोळ्या देत होते. बंदुका कडामिनीचे व तोफांचे आवाज अगणित होत होते. शिंगे, कर्णे, बिगुल जिकडे तिकडे वाजत होते. धुळीने, धुराने व नाना प्रकारच्या ध्वनीने सर्व दिशा भरून राहिल्या होत्या. इंग्रज फौजेने फार शिकस्त केली. रात्री आकाशांतून तोफेचे लाल गोळ्यांची शहरावर एकसारखी वृष्टि चालली होती. शहरांत हजारो माणसे मरण पावलीं. बाकीचीं जिवाचे आशेने कोठें वळचणीला, कोठें घरांत पिछाडीस दडून राहिलीं. तटावरचे शिपाई गोळंदाज पुळकळ मेले, व त्यांचे जाग्यावर दुसरे उभे केले. वाईसाहेबांस फार मेहनत पडत होती. चोहांकडे नजर ठेवून जी जी उणीव पडेल ती स्वतां पुरविण्याचा हुक्कम करीत होत्या.

भाग २ रा

इकडे ताल्या टोपी काळ्यीहून पंधरा हजार फौज घेऊन निघाला, तो मजलदरमजल डबल कूच करून झांशीजवळ येऊन पोंचला. व रातोरात मोरचे बांधून तोफेस बत्ती दिली. इकडून कपतानसाहेबही इंग्रजी फौज घेऊन त्याजपाशीं लढावयास वेढ्याचा बंदोबस्त करून आला. तो दिवस दहावा होता. झांशीतील सर्व लोक, त्या लढाईवर झांशीचा परिणाम अवलंबून असल्यामुळे मोठ्या भीतीनें लढाईचा परिणाम काय होतो हें पहाण्यास तटावर जमले होते. दोन्ही पक्षांचे शिपाई जिवापाड मेहनत करीत होते. कोणास भान राहिले नव्हते. समोरासमोर लढाईचे प्रसंगांत पायदळाबरोबर पायदळ, स्वाराबरोबर स्वार लढत होते व सर्व रणांत बिगूल शिंगे बंदुका तोफा इत्यादिकांचा आवाज धुंद भरून राहिला होता. झांशीवाली बाई व तिचे सरदार तटावरून दुर्बिणी लावून पहात होते. परंतु झांशीच्या दुदैवानें म्हणा अगर ताल्या टोपीचे कमी कसबानें म्हणा, किंवा हिंदु शिपाई लोक नादान व नाशूर असल्यामुळे म्हणा, ताल्या टोपीची फौज फुटूं लागून शिपाई पळ काढूं लागले. इंग्रज फौजेनें तोफा मोरच्यांतून काढून पाठलाग करण्यास आरंभ केला. रिसाल्याच्या स्वारांनीं एकदम हल्डा केला. ताल्या टोपी स्वतां मोठमोठ्या तोफा टाकून रण सोडून पकून गेला. इंग्रजी फौजेचा जयजयकार होऊन त्यांची हिंमत दुप्पट झाली व लढाईचे सामान मिळाले. पेशव्यांचे फौजेचा मोड होऊन तिनें पळ, अपयश, व दुःख यांचा स्वीकार केला. व झांशीवाल्याच्या फौजेंत हाहाकार होऊन सर्वांचीं मनें होरपकून जाऊन दुःख, भीति, निराशा यांचा अंमल बसला.

परंतु निराशेची शक्ति कांहीं विलक्षण आहे. आतां बहुतकरून ज्ञांशी इंग्रजांचे हातीं पडेल, व ते आमची दया करणार नाहींत ही कल्पना मनांत येऊन शिपाई लोकांस उलट अधिक वीरश्री चढली. बाईसाहेबांनी सरदार लोक जमवून ठरविलें कीं, आजपर्यंत ज्ञांशी लढली ती पेशव्यांचे बलावर लढली नाहीं, व आतां पुढेंही तिळा खांच्या मदतीची जखर नाहीं. असा निश्चय करून सरदार लोक व बाईसाहेब स्वतां तटाच्या बंदोबस्ताकारितां पुन्हांतटावर मेहनत करूं लागल्या. त्या रात्रीं इंग्रज गोलंदाजांनी शिकस्त केली. शहरावर व किल्ल्यावर तांबडे लाल गोळ्यांचा वर्षाक्रिस्तूंतील पर्जन्याप्रमाणे वर्षाव केला. किल्ल्यांतील सर्व लोक रात्रभर जागरण करीत बसले होते.

उजाडतां दिवस अकरावा युद्धास येऊन पोंचला. बाईसाहेबांनी स्वतां तरवार बांधून गोलंदाज लोकांस बक्षिसें देऊन ज्या तोफा बंद ज्ञाल्या होत्या त्या सर्व सुरू केल्या. इंग्रज फौजेने सर्व गरनाळी तोफा किल्ल्यावर सुरू केल्या तेव्हां वाढ्यांत आकांत होऊन गेला. इतक्यांत एक मोठा व सुस्वर घ्वनी ऐकूं आला. पाहतात तों दुसरे मजल्यावर गणपतीचे मखर भाद्रपद मासीं व नवरात्रांत उत्सवांत कथा कीर्तन वगैरे करण्याकरितां पूर्वापार केलेले होतें, तेथें सर्व ऐने महालच होता. सर्व जाग्यास आरसे लखनौचे लाविले होते, व छतासही आरसे होते, व काचेचीं ज्ञाडे व हांड्या गळासें वालैछतें लावून जागा भरली होती. त्या जाग्यावर तीन मजले होते तेथें गरनाळी तोफेचा गोळा पडून आवाज फार मोठा झाला, आणि तोच

१ ग्लास=कांचसामान २ वालशेड या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश; भिंतीला लावण्याचा कांचेच दिवा

गोळा खालील मजल्यावर पडतांच मोठा आवाज होऊन त्यांतील खिळे छे वैगेरे उडाले. तेणेकरून तेथें चार माणसें मरण पावर्ली व नऊ मनुष्ये जखमी झालीं; आणि आवाजाबोरोबर खालील कांचांचा सुस्वर आवाजानें खळखळ चूर होऊन राशी पडल्या. हांडी, गलास किंवा ऐना एकही राहिला नाहीं !

त्या दिवशीं शेंकडॉं तोफेचे गोळे वाड्यावर पडत होते, परंतु वाड्यास इजा झाली नाहीं. गोळा गच्चीवर हापटून तो गोळा तीन छतें तोडून खालीं येऊन पटून शांत होत असे परंतु जुना बादशाही चुना कमाविलेला असल्यानें गोळ्यापुरते मात्र भोंक पटून गोळा खालील मजल्यावर पडे; परंतु भोंकापेक्षां जास्त काम तडावले नाहीं व फुटलेही नाहीं. व मजल्यास गोळ्यामुळे चाळणीस जशीं भोंके असतात अशीं भोंके दरोबस्त ठिकठिकाणीं पडलीं. वाड्याचे दरएक दालनास गोळे अति पटूं लागले, तेव्हां सर्व मनुष्ये घाबरून मध्येच एक खोली होती त्या खोलीस निर्भय मानून त्या खोलींत शिरलीं. कारण कीं, त्या खोलीवर पांच मजले होते. त्या खोलींत मनुष्ये जमतां जमतां चौसष्ट माणसें जमलीं आणि खोलींत गर्दी झाली. त्यांत आम्हीही शिरलीं होतों. दासी बायकाही त्यांतच होत्या. सर्व माणसें उर्भांच होतीं. उन्हाळीचे उष्णतेमुळे व गर्दीमुळे व जिवाचे भीतीमुळे अंगास घाम फार सुटला होता. श्वास सोडण्यास देखील जागा नव्हती. आम्ही अगदीं घाबरून गेलों होतों. त्या खोलींत एकंदर चार घटका होतों. मृत्युभयाहून दुसरे भय नाहीं. सर्वांचे जीव कासावीस झाले. इतक्यांत बाईसाहेबांकडील गोलंदाजांनीं गर्दी उडवून इंग्रजांच्या तोफे-वर गोलंदाज वैगेरे मनुष्ये ठरूं दिलीं नाहींत. तेणेकरून वाड्यावर

गोळे पडण्याचे नाहींसे ज्ञाले. मग त्या खोलींतून सर्व लोक बाहेर निघाले.

याप्रमाणे प्रहर दोन प्रहर अति संकट येऊन पडे. तेच दिवशी रात्रीं एकांतांत अंथरुणावर पडलों असतां माझे मनांत अनेक विचार येऊं लागले. मी येथून जिवंत सुटतों कसा व मला घरचीं माणसें भेटतात करीं? इतक्यांत हरिपंताची^१ व त्यांच्या शपथेची आठवण ज्ञाली. असे अनेक विचार येऊं लागले, तेव्हां या संकटांतून वैजनाथे-श्वराशिवाय दुसरा कोणीही पार पाडणारा समर्थ नाहीं असा पक्का भरंवसा ठेऊन त्याचा मनोमय धांवा करीत स्वस्थ पडलों.

याप्रमाणे अकरा दिवस लढाई एकसारखी चालली होती. तरी बाईसाहेबांचे मेहनतींत व हिंमतींत यत्किंचित्तही फरक पडला नाहीं. शाबास त्या बायकोची! त्या रात्रीं नेहमींप्रमाणे बाईसाहेब स्वतां शहरचे तटावर व किल्ल्यावर फिरून बंदोबस्त ठेवीत होत्या. इतक्यांत बातमीदाराने असे कळविले कीं, इंग्रज सरकाराने ज्ञांशीवर दोन अडीच लक्ष रुपयांची दारू खर्च केली. तरी परिणामीं जय येईल असे दिसत नाहीं. व दारूगोळाही संपला आहे. सबब उद्दीक प्रहर दिवस लढाई करून लष्कर उटून जाईल. ही बातमी ऐकून बाईसाहेबांस किती आनंद ज्ञाला असेल याची कल्पना एक त्यांचे मनास ठाऊक. त्यांचे तोंडावर जास्ती टवटवी येऊन त्यांची शक्ति व हिंमत दुणावली. त्या रात्रीं दोहऱ्येच्या सुमारास त्यांस गाढ झोंप आली. पण बाईसाहेबांचे दैवघटित चांगले नव्हते. पहाटेच्या सुमारास एकाएकीं

^१ धाकटा भाऊ. याने तुम्ही एक वर्षाचे आंत उत्तर हिंदुस्थानांतून परत आलां नाहीं तर मी घरदार सोडून बैरागी होऊन निघून जाईन, अशी शपथ घेतली होती.

शहरच्या दक्षिण बाजूच्या तटावरील तोफ बंद पडली होती, तेथून एक बातमीदार येऊन त्याने बाईसाहेबांस जागें केले. त्याची हकीकत ऐकून सर्वांच्या पोटांत घस्स झाले; व आमचे प्राण आंतले आंत विरघळून गेले. हरहर ! अड्यायशीं प्रहर मोठ्या शूरत्वाने लढून सरतेशेवर्टीं शहर इंग्रजाने सर केले. आम्हीं साहावे मजल्यावर जाऊन पाहूं लागलों; ते वेळेस सकाळचे अंधुक अंधुक दिसूं लागले होतें. हजारों मजूर लोक डोक्यावर गवताचे भारे घेऊन शहरच्या तटाकडे येत आहेत व त्या भाऊऱ्यांच्या आश्रयाने मागील बाजूने गोरे शिपाई चालत आहेत, असें दृष्टीस पडले. पाहतां पाहतां गवताचे भारेवाले तटापर्यंत येऊन पोंचले. भारेवाल्यांनीं तटापाशीं येऊन भरभर डोकीवरचे भारे एकावर एक टाकून तटाशीं जिन्यासारखी वाट रचली त्याजवरून झारझार गोरे शिपाई तटावर चढले. तटावर बाईसाहेबांनीं जे शिपाई ठेविले होते त्यांपैकीं कांहींनीं पळ काढला, कांहीं शूर होते त्यांनीं गोरे शिपायांस हरकत केली, परंतु ते थोडे असल्यामुळे कापले गेले आणि दहा बारा मिनिटांच्या आंत हजारों गोरे लोक शहरच्या दक्षिण तटावर दिसूं लागले.

प्रथम बाईसाहेबांस हकीगत समजली त्या वेळेस त्यांस सहस्र विचू चावल्याप्रमाणे एकदम दुःख झाले. त्यांच्या तोंडावरचे पाणी पळाले. अक्कल गुंग झाली. आतां झोंप घेण्यापूर्वीं बातमी ऐकिली काय, आणि ह्या बातमीचा अर्थ काय, अशा भीति, दुःख व आश्वर्य यांच्या घोटाळ्यांत पडून, पुढे काय करावे याचा विचार न सुचतां शून्य दृष्टीने बाहेर येऊन दक्षिण बाजूकडे पाहतात तों हजारों गोरे शिपाई तटावर दृष्टीस पडले. बाईसाहेब आम्हां भटभिक्षुकांसारख्या

नादान नव्हत्या, अक्कल गुंग व भीति यांचा क्षणभर पगडा पडला होता तो दूर होऊन बाईसाहेबांस शूरत्वाचा आवेश चढला. व विलायती म्हणजे मुसलमान आरबांसारखे बहुत दिवसांचे नोकर सुमारे दीड हजार तरवारबंद होते ते बरोबर घेऊन स्वतः ताबडतोब हत्यारबंद होऊन किल्ल्याचे खाली उतरल्या. व मोठ्या दरवाज्यांतून बाहेर पडून दक्षिण बाजूकडे वळल्या. शहरचे दक्षिण तटावरून आंत उतरून हजारों गोरे आले त्यांच्याही तरवारी म्यानांतून बाहेर पडल्या होत्या. बाईसाहेब सर्वांचे मागें चालत असतां आवेशानें हातांत नागवी तरवार घेऊन सर्वांचे मध्यभागीं गेल्या. गोरे लोकांची व विलायती लोकांची गांठ पडतांच एकदम तरवारींचा चकचकाट होऊन लोक एकमेकांत मिसळून गेले. ते वेळेचे युद्धास भारती युद्धाचीच उपमा साजेल. उभयतांची पांच पन्नास अंक मोजण्यासही उशीर लागेल इतके अवकाशांत तरवार चालली व शेंकडौं गोरा कापून काढला गेला. बाकी राहिले ते शहराकडे पळून जाऊन झाडाच्या व घराच्या आळून बंदुकेचे बार काढूं लागले. मागूनही दुसरे गोरे लोक येतच होते, तेही तरवार न चालवितां दुरून बंदुकीच्या गोळ्या घालूं लागले. ते वेळेस बाईसाहेबांचे पदरचा पाऊणशें वर्षांचा जुना सरदार होता तो पुढे होऊन बाईसाहेबांचा हात धरून बोलूं लागला, “महाराज, या समर्यां आपण पुढे जाऊन बंदुकीचे गोळीनें मरणे आणि रांड मरणे बरोबर आहे. गोरे लोक इमारतीचे आड होऊन गोळी घालीत आहेत. शिवाय शेंकडौं गोरा शहरांत शिरला असेल. शहरचे सर्व दरवाजे खुले असतील. तरी येथे लढण्यांत काहीं अर्ध नाहीं. त्यापेक्षां आपण किल्ल्यांत जाऊन दरवाजा बंद करून पुढे ईश्वर युक्ति

सुचवील तसें करूं, ही वेळ परतण्याची आहे.” असें म्हणून त्यांने बाईसाहेबांस धरून परतविली. व आरोळी देऊन विलायती लोकांसही मागें फिरविलें. बाईसाहेब विलायती लोकांसह किल्ल्यांत येऊन दरवाजा बंद करून अडसर ओढून स्वस्थ राहिल्या.

इकडे गोरे लोक चोहां दरवाज्यांतून आंत शिरले ते बिजंन करीत चालले. जितका ५ वर्षावर व ८० वर्षांचे आंत पुरुष दिसत चालला तितका गोळीनें अगर तरवारीनें मारीत चालले, व एकीकडून शहरास आग लावून दिली. ती प्रथम हलवाईपुऱ्यास लाविली. ते वेळेस शहरांत दुःखाचा जो कळुठोळ उसकून गेला त्यास पारावार नाहीं. मेंद्रांच्या कळपांत लांडगयांनी उडी घालतांच जशी त्या प्राण्यांची स्थिति होते, त्याप्रमाणे लोक भयानें आतुर होऊन जिकडे तिकडे सैरावैरा पळूं लागले. कांहीं पळतां पळतां मुडदे होऊन खालीं गळूं लागले. कोणी या गळींत शीर, कोणी घरांत अडचणींत लप, कोणी दाढी मिशा उतरून स्त्रीचा वेष धारण करून बस, कोणी शेतखान्यांत जाऊन लप, याप्रमाणे जशी ज्यास जीव बचाविण्याची युक्ति सुचली तसें तो करूं लागला. गोरे लोक शहरांत शिरून बिजन करूं लागले, असें समजतांच शहराचे मध्यभागीं भिज्यांचा बाग होता, त्यांत हजारों लोक चोहोंकडून शिरले. तेथें गोरे येतांच सर्व लोक दीन होऊन जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून करूण स्वरानें बोलूं लागले कीं, साहेब, आम्ही निरपराधी रयत आहों. आम्ही लढवई नाहीं. आम्हांस दयाळू होऊन प्राणदान द्यावें, आम्हांस मारू नये. अशी त्यांची करूणा भाक ऐकतांच त्या सर्वत्रांचे नशीबानें गोऱ्यावरील

मुख्य आफिसरास दया आली. त्यानें त्या प्रणतांस अभय वचन होऊन व लागलीच बागाभोंवतीं पहारा ठेवून दरवाज्यास कुलुपे मारिली, व हुक्म केला कीं बाहेरील लोक आंत येऊं देऊं नये, व आंतले बाहेर सोडूं नये. याप्रमाणे तीं माणसें बायका पोरे मिळून वीस हजार त्या बागेंत वांचलीं गेलीं.

भाग ३ रा

इकडे बाईसाहेब किल्ल्यांत आल्यावर अति शोकविनदल होऊन निश्चलपणे दिवाणखान्यांत बसल्या. त्या तेजस्वी ख्रियेची ते वेळची स्थिति पाहून व तिच्या अमानुष पराक्रमाचा हा अल्यंत दुःखकारक परिणाम मनांत आणून आश्रित मंडळीस अति दुःख झालें; व मंडळी जिकडे तिकडे चिंताक्रांत होऊन आतां पुढे बाईसाहेबांनी काय करावे याजविषयी आपसांत हक्कहक्क विचार करू लागली. परंतु बाईसाहेबां-जवळ कोणी जाईना. एक प्रहरानंतर बाईसाहेब शहरची काय हवाल-दील आहे हें पाहण्याकरितां गच्चीवर आल्या. तेव्हां त्या दीन शहराचे जें दुःख त्यांचे दृष्टीस पडलें त्यानें त्यांच्या अंतःकरणास कळवळा येऊन खळखळा डोळ्यांत पाणी आलें. हलबाईपुरा मोठा व संपन्न असा शहराचा भाग होता. तो पेटून मोठा आकांत झाला होता. भर उन्हाळीचे दिवसांत मध्यान्ह समय असल्यामुळे त्या गगनापर्यंत जाणाऱ्या ज्वालांची आग आति दुःसह झाली होती. जिकडे तिकडे रडारड, ओडाओरड, पळापळ चालली होती. बंदुकांचे शतावधी आवाज एका मागून एक फटाफट होत होते, व तितके निरपराधी लोकांचे जीव फटाफट जात होते. हजारों श्वापदे मरण-

समयींचा दुःखकारक शब्द काढून ओरडत होती. कांहीं सुटलीं होतीं ती अन्नपाण्याकरितां सैरवैरा पळत होतीं. व कुत्रे, बैल, घोडे, खेचरे, उंट, गाढवे यांच्या करुणस्वराचा एकच कळूळ होऊन गेला होता. त्या भयंकर स्थितीची आठवण झाली म्हणजे अंगावर कांटा उभा राहतो. आपल्याकरितां या निरपराध प्राण्यांचे असे भयंकर हाल होत आहेत असें वाढून बाईसाहेबांस दे माय धरणी ठाय झाले. स्थियांचे हृदय फार कोमल असतें. त्यांस दुसऱ्यांची दया फार लवकर येते. पुरुषांसारखी त्यांची मर्ने कठोर नसतात. बाईसाहेबांच्या हृदयांत दुःख व करुणा इतकी ओतप्रोत भरली कीं, त्यांस आपण महापातकी आहें असें वाढूं लागलें; व त्यांचे मनाचा निश्चय कायम झाला. पदरचे सर्व लोकांस बोलावून आणून असें कळविले कीं, “मी वाड्यांत दारूगोळा घालून पेटवून मरून जाणार; ज्यास येथे मरणे असेल त्यांने राहावें, बाकीच्यांनी रात्र होतांच किल्डा सोळून शहरांत जाऊन जीव बचावण्याची सोय पाहावी.” ते वेळेस ज्या वृद्ध सरदारानें बाईसाहेबांस मार्गे फिरविले होतें, त्यांने पुढे येऊन बाईसाहेबांचा हात धरून त्यांस दिवाणखान्यांत नेऊन बसविले, व बोलूं लागला कीं, “महाराज, आपण किंचित् शांत व्हा. ईश्वरानेच हें दुःख या शहरावर आणले आहे, त्यास आपला कांहीं इलाज नाहीं. कारण सर्व गोष्टी पूर्वसंचित कर्माप्रमाणे होतात. आत्महत्या करणे हें मोठे भयंकर पातक आहे. पूर्वपातकांची या जन्मी आपण फळे भोगतों, त्यांत आणखी महान् पातकाची भर या जन्मांत घालूं नये. जीं दुःखें येतील ती आपण निमूट सोसलीं पाहिजेत, म्हणजे पुढे आपल्यास त्यांचा उपसर्ग लागणार नाहीं. शिवाय आपण शूर आहांत,

आपण आत्महत्येचा विचार बिलकुल मनांत आणू नये. रात्रीं तयारी करून शहराबाहेर निघून जाऊन शत्रूशीं प्रसंग पडल्यास युद्ध करून शत्रूचा घेर फोडून पेशव्यास जाऊन मिळूं. मध्यंतरीं मृत्यु आला तर फारच चांगले होईल. येथें आत्महत्या करून पातकाचा संचय करण्यापेक्षां धारातीर्थीं स्नान करून स्वर्ग जिकर्णे हें फारच चांगले आहे. त्यापेक्षां आपण आतां किमपिही दुःख करू नये, स्वस्थपणे स्नान-भोजन करून रात्रीं शत्रूचा परिघ फोडून जाण्याचे तयारीस लागावे.” हें शब्द ऐकतांच बाईसाहेबांस किंचित् समाधान वाढून त्यांस पुन्हां शूरत्वाचा आवेश चढला. व त्यांनी दोन वेळ पित्याप्रमाणे सुमार्ग दाखविल्याबद्दल त्या वृद्धाचे पादवंदन केले. नंतर सर्वांनी त्या वृद्धाचे बोलण्यास मान देऊन समाधानवृत्तीने स्नानभोजनादि नित्यकर्मे आटोपलीं. दिवे लागण्याच्या सुमारास आम्हांसारखी भिक्षुक मंडळी होती त्यांस योग्य बक्षिसे देऊन मोठ्या प्रेमाने बाईसाहेबांनी निरोप दिला, व शहरांत जाऊन आपला जीव जसा रस्ता सुचेल तसा वांचवावा म्हणून किल्ल्याचा दरवाजा उघडून बाहेर काढून दिले. नंतर जे लढवई लोक नव्हते त्यांस व दास दासी वगैरे सर्व नोकरांस तमाम जाण्याची परवानगी दिली. याप्रमाणे सर्व लोक किल्ल्यांतून निघून शहरांत आले. त्यांत आम्हीही मांडवगणे यांजकडे आलों.

इकडे बाईसाहेब अवशीचे बारा घटकांचे सुमारास सर्व तयारी करून किल्ल्याचे बाहेर निघाल्या, मोरोपंत तींबे वगैरे जी आस मंडळी

होती ती सर्व हत्यारबंद होऊन घोड्यावर बमून तयार झाली, व प्रत्येकाजवळ कमरेशीं बांधण्यास मोहोरा पुतळ्या दिल्या. संस्थानांत जो अर्ध होता तो सर्व हत्तीवर खेलित्यांत भरून घेतला व तो हत्ती मध्यभागीं घेतला. बरोबर सुमारे दोनशें निवडक स्वारांनिशीं जुने, जिवास जीव देणारे सरदार होते तेही घेतले. शिवाय सकाळीं इंग्रजाबरोबर जी चकमक झाली त्यांतून सुमारे १२०० विलायती लोक जिवंत राहिले होते ते घेतले. स्वतः बाईसाहेब अडीच हजार रुपये किंमतीचा पांढरा खंदा राजरत्नासारखा घोडा होता त्याजवर आरूढ झाल्या. पायजामा स्टाकीन बूट वगैरे सर्व पुरुषवेष धारण केला. अंगांत तरेचें चिलखत घातले. कंबरेस जंब्या वगैरे हत्यारे बांधून काखेंत तरवारही लाविली. व जवळ कांहींएक अर्ध घेतला नाही, फक्त एक रुप्याचा जांब म्हणजे पेला पदराशीं बांधून घेतला. नंतर रेशीमकांठी घोतराने पाठीशीं बारा वर्षांचे वयाचा दत्तक मुलगा बांधून घेतला. शाबास त्या बायकोची.

याप्रमाणे सर्व तयारी झाल्यावर “जय शंकर” असा शब्द करून सर्व मंडळी किल्ल्याखालीं उतरली व भर शहरांतून उत्तर दरवाज्यांतून बाहेर पडली. शेंकडो लोक बाईसाहेबांचा शेवटचा निरोप घेण्याकरितां रस्त्याचे बाजूने उभे होते. ते वेळेस त्या शूर लोकांचे अवसान पाढून मृत्यूचे दाढेंत हात घालणारे हे वीर पुरुष शत्रूची फळी फोडून जातील असा पाहणारास पूर्ण भरंवसा आला. बाईसाहेब शहराबाहेर पडल्या नाहीत, तोंच शहरांत इंग्रजांचे लोक बंदोबस्ताकरितां होते त्यांनी हाक ठोकून गलबला केला, व बाईसाहेबांचे लोकांचे अंगावर धांवले.

बाहेर शत्रूचे लोकही सावध होऊन त्यांनीही हल्ळा केला व तोफा मुख्य केल्या बाईसाहेबांजवळ बंदूक होती, तिचा उपयोग करीत करीत त्यांनी भरधांव घोडा फेंकला. त्या हल्ल्यांत पुष्कळ लोक मरण पावले व बाकीचे लोक राहिले ते अंधारांत वाट चुकून ज्यास जिकडे वाट फुटली तिकडे पकूऱ लागले. चोर्हांकडे स्वार पकूऱ लागले त्यांत बाई-साहेबांचा घोडा कोणता हें इंग्रज शिपायांस उमगले नाहीं. त्यांचा घोडा जो निघाला तो एका क्षणांत इंग्रज फौजेचा गराडा फोडून त्यास मागें टाकून पुढे चालला. बरोबर एक घोड्यावर पुरी बसणारी दासी होती ती व एक बारगीर असे दोघांचे घोडे पक्त होते. गोठ फोडून बाहेर जे निघाले ते तिघे काल्पीच्या रस्त्यानें चालले. ते समयीं त्यांचा पाठलाग एक कोशार्पर्यंत कांहीं इंग्रजाचे स्वार करीत होते. परंतु बाईसाहेबांचे घोडे फार चपळ असल्याकारणानें, त्या स्वारांस थोडक्या अवकाशांत दिसतनासे झाले. व रात्रीचा विषय असल्यामुळे घोडे कोठें गेले याचा पत्ता लागेना, सबब ते निराश होऊन मागें फिरले. बाईसाहेब कोठें गेल्या व त्यांचे सरदार कोठें गेले किंवा ते आपल्याच गोठांत गर्क होऊन गेले आहेत, याचा पत्ता इंग्रज शिपायांस लागेना. याजमुळे पुष्कळ वेळ पर्यंत तोफा व बंदुका मुख्य ठेविल्या होल्या. उजाडल्यावर शोध करितां बाईसाहेबांचे पदरचे लोकांचीं अनेक प्रेतें सांपडलीं, परंतु मुख्य मंडळी कोठेंही सांपडली नाहीं.

इकडे बाईसाहेब उजेडतां उजेडतां झांशीचे मुलुखाचे हदीवर एक गांव आहे तेथें जाऊन पोंचल्या. तेथें दत्तक पुत्रास पाठीचा सोडून महालकरी याचे घरीं त्यास फराळास घातलें, व महालकरी यास झालेलें सर्व वृत्त निवेदन केलें. नंतर आपण कांहीं एक आहार

न करितां पुन्हां मुलास पाठीस बांधून काल्पीचा रस्ता घरला. एक-सारखा सर्व दिवसभर भरधांव घोडा टाकीत रात्री बारा घटकांचे सुमारास बाई काल्पीस जाऊन पोंचली. अन्वपाण्याशिवाय चोबीस तास, पाठीशी ओऱ्यें बांधून भरधांव घोड्यावर काढले, तेव्हां त्या बाईचे शक्तीची, हिंमतीची व बारगीरपणाची कमाल समजली पाहिजे. असो. गांवाबाहेरील एका गुदामांत पोंचल्यावर रात्र फार झाल्यामुळे बाईसाहेबांनी श्रीमंतांस कळविलें नाहीं. हें वर्तमान रावसाहेबांस^{*} कळलें तेव्हां तात्या टोपीस बाईसाहेबांचा योग्य बंदोबस्त करण्यास पाठविलें. नंतर तात्यांनी बाजारांतून किंमतवान् लुगडीं व मुकटा आणवून पंधरा पात्रांचीं स्वयंपाकाचीं भांडीं, रुप्याचीं भांडीं, आचारी, पाणके, तंबू, कनाथी, बिछाईत, शिंबंदीचे शिपाई वगैरे सर्व व्यवस्था लावून दिली. नंतर तात्या टोपी व रावसाहेब प्रत्यक्ष बाईसाहेबांस येऊन भेटल्यावर परस्परे सर्व हकीगती समजल्या. बाईसाहेबांचे घोड्यांने फार उत्तम नोकरी बजावली खरी, परंतु तो अगदी थकून जाऊन गुदामांत पोंचतांच खालीं पडला. त्याजवर बाईसाहेबांचे अत्यंत प्रेम होतें. मग दुसरे दिवशीं सात आठ मजूरदार घोड्याच्या शिरा मळण्याकरितां दोन प्रहरपर्यंत लाविले होते. त्याजमुळे त्या घोड्यास पूर्ववत् हुशारी आली.

प्रश्न

(१) झांशीस युद्धप्रसंग होण्यांने कारण काय झाले ? हें युद्ध किती दिवस चालले, व शेवटी झांशीचा किला कां पडला ?

(२) राणी लक्ष्मीबाई इच्या अंगच्या कोणत्या गुणांची परीक्षा या युद्धप्रसंगानें झाली ?

(३) वेळ्याच्या मुदतीत लेखकावर (विष्णुभटावर) कोणते प्रसंग गुदरले, याचें थोडक्यांत वर्णन द्या.

* दुसरे बाजीरावसाहेब पेशवे यांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे. यांनांच बंडवाल्यांनी आपले पुढारी केले होतें.

डिस्पेशिया (अग्रिमांत्र)



[पुढील छोटेखानी गोष्ट कै. हरिभाऊ आपटे यांच्या स्फुट गोष्टींमधून घेतली आहे. यांत हरिभाऊंच्या मनुष्यस्वभावाच्या मार्मिक ज्ञानाचा व त्यांच्या विनोदी लेखनाचा एक चांगला नमुना वाचकांस पाहावयास सांपडेल]

“ दामोदर, अरे दामोदर, पत्रे बित्रे कांहीं आलीं आहेत कीं नाहींत ? ” ‘ नाहीं ! ’ असें उत्तर मिळतांच सकाळीं फेरफटका करून आलेले कृष्णराव वर्काल आपल्या आफीसमधील एका आरामखुर्चीवर बसले. अलीकडे कृष्णराव अगदीं उदास दिसत असत. त्यांना असें बाटत असे कीं आपण अगदीं खंगलों आहों व अशक्त झालों आहों.... आल्याबरोबर ते बराच वेळ तसेच पडून राहिले होते. थोडा वेळ गेल्यानंतर ते आपल्याशींच म्हणाले, “ हें पाहा, आहे का माझा आतां कांहीं उपयोग ? काय केले मीं ? एवढा शिकलों, हाडांचीं काडे केलीं; अभ्यास करून करून परीक्षांवर परीक्षा पास झालों; पण त्यापासून फायदा काय झाला ? छे, छे : ! मी फार वाईट केले ! नसता येवढा फाजील अभ्यास केला तर काय झाले असते ? शरीराची हानि मात्र करून घेतली, व नसता रोग मात्र लावून घेतला, दुसरे कांहीं नाहीं ! आणि ह्या माझ्या मूर्खपणाचीं व अविचाराची फळे आतां माझ्या लाडकीला भोगावीं लागणार ना ? त्यापेक्षां माझे लग्नच झाले नसते तर काय वाईट होते ? काय हें ? पंचवीसावें वर्ष संपर्ते न संपर्ते तोंच क्षयाची भावना ! अहो, हा डिस्पेशिया



श्री. हरि नारायण आपटे

म्हणजे क्षयाचा पायाच नाहीं तर काय ? एक धांसभर जेवण अधिक झालें, कीं लागली अस्वस्थता व्हावयाला ! अमळ एखाद दुसरे भजें किंवा थालीपिठाचा तुकडा खाल्ला, कीं उशाशीं दिवा पाहिजेच रात्रीं बेरात्रीं धांवायला ! काय ही आमची प्रकृति, व काय आमचे जिणे ! आतां आमच्या हातून देशाचें हित तें काय होणार, व आम्ही आमच्या समाजाची सुधारणा ती काय करणार ? आमचा अवतार बहुतेक तिशीच्या आंतच संपावयाचा; मग आमच्या नांबानें आमच्या आईबापांनीं, बायकापोरांनीं व सर्व —”

इतक्यांत दामोदर सात आठ पत्रे घेऊन धांवत धांवत आला. अर्थात् कृष्णरावांना आपले आत्मगत (परंतु आसपास असलेल्या मनुष्यास सहज ऐकूं जाण्यासारखे) विचार तसेच थांबवावे लागले. दामोदरानें दिलेल्या पत्रांतून एक ओळखीचे पत्र कृष्णरावांनीं हाती घेतलें. तें घेतल्यावरोबर त्यांना कसेंसेंच वाटलें; परंतु त्यांनी तें एकदम फोडलें. पत्र इंगर्जीत होतें. त्याचा सारांश असा होताः—

“ कळविण्यास फारच वाईट वाटतें कीं, ज्या रोगानें आपणास ग्रासलें आहे, असा तुम्हांला आजवर निवळ संशय होता, तो रोग खरोखरीच तुम्हांस त्रास देत आहे. एवढे दिवसपर्यंत तुम्ही उगीच हयगय केलीत. आतां आपला रोग बराच अनावर झाला आहे. कोणीही डॉक्टरानें इतक्या स्पष्टपणे रोग्यास स्वतःस कधीं लिहूं नये. परंतु ‘जें काय खरें असेल तें सांगा. यक्किचित् सुद्धां भीड धरूं नका. मला त्याप्रमाणे विचार करून पुढील तरतूद करणे भाग आहे; ’ असे आपण निश्चून सांगितलें, म्हणूनच मी इतक्या स्पष्टपणे आपणांस लिहीत आहें. तथापि अगदीच निराश व्हावयास नको; यांतूनही

आपणास नीट करण्यास मी आपणाकडून होईल तितके करीनच, कधींही माघार घेणारनाहीं. ”

“ काय ? ” कृष्णराव आपल्याशींच म्हणाले, “ खरोखरीच माझा अवतार संपळा ? गणपतरावाची सुद्धां खातरी झाली ! आतां आणखी काय पाहिजे ? पण माझी बायको ? माझा बाळ्या ! हाय हाय ! काय, सर्वांना मी चांडाळ अगदीं पोरके करून जाणार ? ”

कृष्णराव वरील वाक्य इतके मोठ्याने बोलले कीं तें घरांत राधाबाईसही ऐकूं गेले. त्या घाईघाईने कृष्णरावांकडे आत्या; परंतु त्यांच्या पावलांचा आवाज ऐकल्यावरोबर कृष्णरावांनी तें पत्र चटकन चुरगळून आपल्या खिशांत घातले. राधाबाईनी तें आमगत भाषण ऐकिलेंच होतें. तेव्हां त्यांनी एकदम विचारले, “ काय ? आतां काय बोलण चाललं होतं ? कोणाला पोरकं करून जाणार ? हें आहे तरी काय आतांशा आपल्या डोक्यानं घेतलेलं ? ज्या त्या गोष्टीचा नाद ! अभ्यासांच्या दिवसांत अभ्यासाचा नाद; शरीराकडे पाहिलं नाहीं, हाडाचीं काढं केलीं, परीक्षा झाल्या. आतां दोन पैसे मिळूं लागले, तर आतां हा ‘ कांहीं तरी होतं आहे ’ ‘ कांहीं तरी होतं आहे ’—असाच नाद लागला आहे ! याला म्हणावं तरी काय, नि करावं काय ? वरं, गणपतराव भावजीकडे जाऊन, नाहीं तर त्यांना इथं एकादा बोलावून आणून, त्यांच्याकडून तपासून घेऊन कांहीं औषध घ्यावं, म्हणून आज किती दिवस म्हणते आहें; पण तें कांहीं होईना. आधीं खरं म्हटलं तर होत नाहीं कांहींच; नुसती मनाची कल्पना बाधते आहे. वरं, त्यांतून कांही होतंयसं वाटतं, तर उपाय नको का करायला ? का आपलं असंच बसावयाचं ? गणपतराव भावजी जिवापाड मेहनत

करून नाहीं का औषध देणार ? जावं एकदा त्यांच्याकडे. नाहीं तर असं कशाला ? मी स्वतःच आतां जातें आणि घेऊन येतें त्यांना बोलावून.” असें म्हणून राधाबाईंनी पदर घेतला.

त्याबरोबर कृष्णराव उसासा टाकून म्हणतात:—“झालं; गणपत-राव भावजींचं झालं आणि सगळ्यांचं झालं. अग, नुसती कल्पनाच उगीच कशी होईल ? तुझ्या या ‘कल्पना आहेत, कल्पना आहेत, कसला आला आहे डिस्पेशिया ! कसलं आलं आहे अजीर्ण !’ अशा म्हणण्यानेच तर आजपर्यंत हयगय होऊन या थरावर गोष्ठी आल्या. असो. झालं ! आतां काय त्याचं ! गणपतराव मोठा खेही झाला, आणखी त्यानं अतिशय काळजी घेतली, म्हणून आमच्या नशीबीं काय आहे तें का चुकतें आहे कोणाला ? आतां थोडे दिवसांचा तुमचा आमचा संबंध राहिला इतकंच !” असें म्हणून पुनः त्यानें दोन उसासे टाकले. आपणाला कांहीं तरी झालें असून तें अगदीं अनावर झालें आहे, व आपण त्याच्या तडाक्यांतून सुटत नाहीं अशी कृष्णरावांची कुरकुर आज बरेच दिवस चालली होती. आज काय पोटांतच खुटखुटतें, उद्यां काय आमांशच झाला, परवां काय छातींत जळजळतें, तेरवां पोट फुगलें, असें रोज कांहीं ना कांहीं आपणास होतें असें त्यास वाटे. आणि तें नुसतें वाटतेंच आहे, त्यांत तथ्यांश कांहीं नाहीं, असें राधाबाईंस वाढून त्या त्याप्रमाणे बोलत. गणपतराव डॉक्टराजवळ तो आपला खेही म्हणून मोठ्या विश्वासानें कृष्णराव जेव्हां आपल्या आजाराची गोष्ट काढी तेव्हां गणपतराव त्याची निवळ थऱ्हा उडवून, तुला हें एक वेढच लागले आहे असें म्हणे. शेवटीं एकदा गणपत-

रावास एकटाच गांठून गंभीरपणे त्यास विचारावें, आणि त्याही वेळी नीट पाहून त्यानें उत्तर दिलें नाहीं, तर त्याचा नाद सोङ्गून दुसऱ्या एखाद्या डॉक्टराकडे जाऊन आपल्या रोगाची परीक्षा करून घ्यावी, असा त्यानें निश्चय केला. व आदलेच दिवशीं संध्याकाळीं जाऊन त्यानें गणपतरावास अतिशय गंभीरपणानें आपली हकीकत सांगितली. त्या वेळीं काय झालें तें आतांच सांगण्यांत स्वारस्य नाहीं. सबब तें आतांच न सांगतां पुढील हकीकतीकडे वळूं.

इतक्या निराशेचे उद्धार ऐकिल्यावर त्या बायकोला काय वाटलें असेल याची कल्पनाच करावी. आपण खरोखरच नवज्याच्या या स्थितीला कारण झालें काय ? असें मनांत येऊन तिला धसका बसला व ती एकदम रँडूं लागली. पण ती धीराची होती, व खरो-खरच आपल्या नवज्याची प्रकृति इतक्या थराला गेली असेल असें तिला वाठेना. ती पुनः म्हणते—“गणपतराव भावजी झाले आणि सगळे झाले, म्हणजे काय ? त्यांच्याकडे जाऊन त्यांना नीट सगळे सांगून तपासून घेतलें ना ? कां आपलं आपल्याशींच कांहीं तरी मनाला लावून घेऊन बसायचं ?”

कृष्णराव त्रासून म्हणतो:—“काय त्रास आहे बुवा ? मी आतांच तुला सांगितलें ना, कीं गणपतरावांना विचारलंन् सगळं झालं म्हणून ? पहिल्या प्रथम माझ्या मनांत शंका आल्यापासून मी त्याला सांगतों आहें, कीं धंद्यावारी घालवूं नको बरें ! पण छेः ! त्यानें इथें यावें, तुझ्या देखत थड्हा करावी, तूं हंसावंस, मी आणखी कांहीं बोललीं कीं टर करावी. कलबांत मंडळींत गेलीं कीं ‘ओ लो, मिस्तर डिस्पेशिया ! कसं काय आहे तुमचं पोट ? कसा आहे तुमचा मॅनिअा

(वेड) ?' असें म्हणून मंडळीस हंसवावें म्हणजे झाले. आणि मला तिन्हाइतासारखं आतां लिहितो कीं 'तुमचं दुखणं आतां अनावर झालं आहे; पहिल्यापासून तुम्हीं काळजी घेतली नाहींत !' पुनः गुलामाचं तोंड सुद्धां पाहूं नये असं वाटतं. कसले हे स्नेही न् कसले काय ? मला वाटतं कीं फी मिळावयाची नाहीं. व औषधाचे पैसे येणार नाहींत या भयानेच त्याने आजपर्यंत सगळा प्रकार थड्येवारी घालविला. तें कांहीं नाहीं, आतां त्याचा नाद सोडून देऊन आपलं दुसऱ्या एकाद्या डाकटराच्या कच्छपीं लागलं पाहिजे. स्नेही बरं हे ! हे स्नेही ! वाचा, वाचा हें पत्र !'" असें म्हणून त्यानें तें चुरगळून खिशांत घातलेले पत्र तिच्या अंगावर टाकले, पण तिनें तें उचलून घेतले व कोणाकडून तरी वाचून घेऊं असें मनांत आणून आपल्याजवळ ठेवले. कृष्णरावाचा चेहरा अगदीं उदास झाला; व नवऱ्याचें दुखणें खरोखरच अनावर झाले असेल तर त्याचा दोष आपल्या मार्थी येतो; आपण खरोखरीच विनाकारण थळा करून त्यास औषधे करूं दिलीं नाहींत याबद्दल राधाबाईसही फार वाईट वाटले. तिनें तीनतीनदां अश्रुपूर्ण नेत्रांनीं आपल्या नवऱ्याकडे पाहिले. हेतु हा, दुखण्याच्या अनावरपणाचें कांहीं चिन्ह दिसतें का हें पाहावें. पण तसें तर कांहीं दिसेना. तेव्हां ती मोठ्या बुचकळ्यांत पडली. नवरा म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच असल्यास गणपतरावांनीं तरी असें लिहावें कीं काय ? त्यांना इकडला स्वभाव ठाऊक, कीं दुखणे एकपट असले तर शंभर-पट वाटून रिकामी मनाला हाय घेऊन बसायचें आणि त्यानीं असें लिहिले कसें ? याचा खुलासा स्वतः करून ध्यावा असा तिनें आपल्या मनांत विचार केला. आणि नवऱ्याच्या मनास कांहीं समाधान

यावें या हेतूने ती त्यास म्हणते, “ कांहीं तरी थडेने लिहिलं असेल गणपतराव भावजींनी बरं ! आपण नीट वाचलं नसेल.”

“ पुरे पुरे ! मला कीं नाहीं असल्या बोलण्याचा फार संताप येतो. आतां उगीच माझे थोडे दिवस राहिले आहेत. त्यांत संतापवूं नको. आपले सुखासमाधानानें उरलेले दिवस काढूं दे.मला चमत्कार वाटतो तो, त्यानें मी आजपर्यंत हयगय केल्याचा दोष माझ्या माथीं मारला आहे ! ”

इतके म्हणून त्यानें पुनः उसासा टाकला. कांहीं तरी दुसरा विषय काढून यांचे चित्त दुसरीकडे नेले पाहिजे, असें मनांत येऊन तिनें म्हटले “ बरं, पण वन्संनीं बोलावलं आहे तिकडे चार दिवस हवा बदलायला तरी जाऊं, म्हणजे बरं वाटेल. तिकडची हवा कायशी चांगलीही आहे.”

“ चांगली न् वाईट, आतां सगळीकडे सारखीच हवा आहे आम्हांला. आतां एकदांच हवा बदलेल म्हणजे झालं ! ”

“ हें काय असलं बोलाव ? मी अगदीं खचीत सांगते कीं, कांहीं तरी चूक झाली आहे, नाहीं तर गैरसमज झाला आहे. गणपतराव भावजी कांहीं असं लिहायचे नाहींत. नाहीं तर त्यांनी थट्ठा केली असेल. ”

“ तर तर ! थट्ठा केली असेल ! ” कृष्णराव अंगावर येऊन म्हणतो. “ आमच्या सगळ्या जन्माची थट्ठा झाली आहे. आम्ही मरुन लाकूड होऊन पडलों तरी सुद्धां तुम्हांला वाटणार हा थडेनेच मेला ! तेव्हां देखील सारी मंडळी जमून माझ्या मढ्याची थट्ठा करून हंसा म्हणजे झालं ! ”

कृष्णराव हे शब्द इतक्या संतापानें बोलला की, कोणीकद्दून आपण तोंडांतून शब्द काढले असें वाटून राधाबाई अतोनात पस्तावली. आणि तिला अनावर झालेला हुंदका आतां बाहेर पडेल, या भयानें ती तेथून चालती झाली. थोड्या वेळानें तिनें तें पत्र कृष्णरावाच्या कारकुनाकद्दून वाचून घेतलें. त्यांतील मजकूर नवज्यानें सांगितल्या-प्रमाणेच होता. तथापि तिला तो बरोबर वाटेना. खरें असलें तरी गणपतराव असें निक्षून कधीं सुद्धां लिहिणार नाहींत. आणि लिहिण्याचें प्रयोजन काय, दिवसांतून एखाद दुसरी तरी खेप व्हावयाची, निदान दोन दिवसांनीं तरी खास, असें असून त्यांनीं आर्धीं पत्र लिहिण्याचें कारण काय ? हेंच तिला समजेना. नवज्याजवळ या आपल्या शंका उच्चारून दाखविण्याची सोयच नाही. तो आतां इतका हातपाय गाळून बसला कीं कांहीं बोलायची सोय नाहीं. सगळ्या रात्रींत एक क्षणभर त्याला झोंप नाहीं. आंथरुणावर पडे, पुनः उठे, वेरझारा घाली....पंचवीसदा तो बहिर्दिशेस गेला असेल; सत्तावीसदा आपल्याला ताप आला आहे कीं काय हें पाहाण्यासाठीं त्यानें ज्वरमापक लावून पाहिले असेल. आपल्याला श्वास लागला आहे असें तर किलेक वेळां त्यास वाटले. त्या बिचाऱ्या बायकोस असें झालें कीं ही रात्र उलटून एखाद्या चांगल्या डॉक्टराकद्दून परीक्षा होते कशी ! “माझं अंग पहा बरं ताप कितपत आहे !” असें म्हणून त्यानें कितीदा अंगाला हात लावून पाहाण्यास सांगितलें, आणि लावून पाहून तिनें ‘कांहीं नाहीं अगदीं गार आहे,’ म्हटलें म्हणजे तिच्या अंगावर येऊन, “तुझं असंच; चांगला माझ्या हाताला लागतो आहे न् तुझ्या हाताला लागत नाहीं !” असें म्हणून ज्वरमापक

लावावें. दहाबारा मिनिटें लावावें. ज्वर नाहीं असें त्याने दाखविलें म्हणजे 'तेंच वाईट आहे, जुने झालें आहे' असें तरी म्हणावें, किंवा 'मला वाटते माझें अंग गार पडत चालले आहे' असाच नाद घेऊन बाटल्यांनी शेकण्यापर्यंत पाळी आणावी! राधाबाईस बिचारीस ती रात्र सरतां सरेना. शेवटीं एकदाची सरली व सकाळ झाली. त्याबरोबर मी आतां स्वतः गणपतराव भावजीकडून जाऊन येते म्हणून ती उठली. पण हा गृहस्थ तिला जाऊं देईना. 'माझ्या जवळून हळूं नको,' म्हणे. कोण्या वेळीं काय होईल कोण जाणे! शिवाय गणपतरावाला न आणतां दुसऱ्या कोणाला तरी आणावा असा त्याचा विचार होता. अंतकाळ समीप आला म्हणजे माणूस जशी निरवानिरव करूं लागतो तसें या स्वारीने आरंभिलें. राधाबाईस तर तसें कारण कांहींच दिसेना. गृहस्थाला सडकून भूक लागली, तेव्हां कसेंसेंच होऊं लागले, पण ती भूक हें त्याच्या लक्षांत येईना. 'भूक लागली असेल, कांहीं सांजा बिजा आणूं का?' असें विचारले असतां "कसचा बोडक्याचा सांजा करतेस? आतां सांजा कसचा आला आहे! बरं आण, शेवटचा एकदा तुझ्या हातचा खाऊं दे," असें म्हणाला. इतक्या त्या एकदंर स्थिरीत सुद्धां खरोखर त्या बिचारीला हंसूं येण्याजोगे तो बोले. वरून तर त्याच्या स्थिरीत कांहीं सुद्धां कमी जास्ती तिला दिसले नाहीं.

अशी एकंदर व्यवस्था चालली असतां डाक्टर आले. त्यांनी खिडक्या बिडक्या उघडून नाडी पाहिली, जीभ पाहिली, पण त्यांस आजाराचें चिन्ह कांहीं दिसेना. थर्मामीटर लावून पाहिले, ताप नाहीं. तेव्हां शेवटीं 'होतें काय,' म्हणून विचारतां त्यांनी आपल्याकडून

आपल्या डिस्पेशियाचें वर्णन दिले, आणि क्षयाची भावना झाल्याचेही सुचविले. डॉक्टरांनी छाती, पाठ, पोट तपासून पाहिली. लिळ्हर, ऊफुस किंवा दुसऱ्या कांहींही ठिकाणी दर्द सांपडेना; डोळे पाहिले, पुनः नाडी पाहिली, आणि बराच वेळ आपले डोकें खाजवून यांनी शेवटी म्हटले, “तुम्हांला कांहीं विशेष झाल्याचें आपल्यास तर आढळत नाही; तुम्हांला कांहीं झालंच नाही. डिस्पेशिया म्हणतां, पण त्याचें एकही लक्षण दिसत नाही. जीभ थोडी खराब दिसते. पण अशी जागरणाने किंचित् अजीर्ण होऊनही दिसते. कांहीं नाही; तुम्ही जरा दिवसांतून दोन तीन वेळां पौष्टिक पदार्थ खाऊन सकाळीं संध्याकाळीं चार दोन मैलांची रपेट करून येत जा. भूक लागत नाही म्हणतां, तर चारपांच दिवस घेण्यापुरतें औषध लिहून देतों तें घ्या म्हणजे प्रकृति साफ होईल.” असें म्हणून एका कागदावर भराभरा कांहीं खरडून तो देऊन ते आपली फी घेऊन चालते झाले.

त्यांची गाडी वाजली असेल नसेल तोंच कृष्णराव राधाबाईस म्हणतात, “या डाक्टरांना कांहीं सुझां समजत नाही! हे आमच्या गांवांतले मोठे धन्वंतरी. आणखी यांनी इतक्या निष्काळजीपणाने तपासून कांहीं नाही म्हणून सांगायचें. कांहीं अर्थ नाहीं त्यांच्यांत झाले.” पण राधाबाईला त्या डॉक्टरांच्या बोलण्याने किती तरी धीर आला. ती लागलीच त्यास म्हणते, “उगीच आतां नादिष्टपणानं दुखणं दुखणं म्हणून काय करीत बसायचं?” ही बोलाचाली होते आहे इतक्यांत गणपतराव डॉक्टराकडून कोणी माणूस चिडी घेऊन आला. ती चिडी आंत कृष्णरावांच्या हातांत येतांच “अशा प्रसंगी आपण स्वतः येण्याचं ठाकून चिड्या पाठवितो आहे, आतां

याला काय म्हणावं ! कसला स्नेही दगडाचा. सगळा पैसा. लेका फी घे, नको कोणी म्हणतं आहे का काय ? ”—असें म्हणत ती त्याने फोडली. तो आंतून एकांत एक दोन चिठ्ठ्या निघात्या. पहिली अशी होतीः—

“ प्रिय मित्रा, माझ्या हातून काळ एक गाढवासारखी चूक झाली ! तुला पाठविण्यासाठी चिठ्ठी लिहिलेली दुसऱ्याच एका रोग्याच्या पाकी-टांत जाऊन त्याच्यासाठी लिहिलेली तुजकडे आली. आज रोजी सकाळीं मी त्यास पाहण्यासाठी म्हणून गेलों तेव्हां त्याने ती मला दाखविली. तेव्हां माझी चूक माझ्या नजरेस आली. ती चिठ्ठी सोबत पाठविली आहे. मी ही चिठ्ठी त्याच रोग्याच्या घरी लिहीत आहें. येथेले काम आटोपण्यास बराच अवकाश लागेल; नाहीं तर मी आतांच तुझ्याकडे येऊन क्षमा मागितली असती. दुपारी तूं घरीं नसशीलच. तेव्हां संध्याकाळीं तुझ्या शिव्या खाण्याकरितां, आणि डिस्पेशियाचीं काल्पनिक रडगाणीं ऐकण्यासाठीं येतों. जेवायला राहण्याच्याच बेताने येईन.”

धांदर्लीत असलेला मित्र,
गणपति.

दुसरी चिठ्ठी अशी होती—“ प्रिय मित्रा कृष्णा, तूं भलतेंच कांहीं डोक्यांत घेऊन बसला आहेस, याला म्हणावं तरी काय ? काळीज, फुफ्फुस, लिळ्हर (यकृत) व किडनी (मूत्राशय) यांपैकीं एका देखील भागाला कांहीं एक झालेले नाहीं. रिकामें वेड काय आपल्याला लावून घेऊन नसरें दुखणे उत्पन्न करीत आहेस ? चांगला दोन चार वेळ सांजाबिंजा खाऊन (मला पंक्तीला घेतल्याशिवाय नव्हे हो पण !)

रोज दोन चार मैल रपेट करून येत जा, म्हणजे असल्या कल्पना सुद्धां तुझ्या मनांत येणार नाहीत. शंकेशंकेने तूं मूर्खपणा करून आपल्याला व घरांतल्या मंडळीस नसता त्रास उत्पन्न करशील. माझी सगळी डिस्पेन्सरी (दवाखाना) पिऊं इच्छिणाऱ्या वेढ्या पिरा,— डिस्पेशियाराज, हा नादिष्टपणा आपण लौकरच सोडा. नाही तर आपल्याला कुलाब्याकडचे एक विशेष लोकांकरितां बांधलेले घर दाखवावें लागेल.”

हीं दोन्ही पत्रे वाचतांच स्वारीच्या मनाची जरा चलबिचल झाली. तें आदले दिवसांचे पत्र आणून पुनः एकदा वाचून पाहिले. तों खरोखरीच तें अल्यंत प्रिय मित्राने प्रिय मित्रास लिहिल्याप्रमाणे नसून तिन्हाईत श्रीमंताला लिहिल्याप्रमाणे होतें. पण हें पहिल्या दिवशीं स्वारीचे लक्षांत कोठे आले ?

ल्या थोरल्या डॉक्टराच्या सांगण्याने अर्धवट साफ झालेले मन आतां अगदीं साफ झाले. पण तसें बायकोला बोलून दाखविण्यास लाचें मन धजेना. कारण ती आपली आणखी ठर उडवील. तेव्हां तीं दोनही पत्रे “ पहा, काय हें आचरट भावजी लिहितात तें; अगदीं मूर्ख बेटा ! ” असे म्हणत तिच्या अंगावर टाकलीं व दामोदरास तीं वाचून सांग असे सांगितले. तो अर्थ कळल्यावर “ मी आधींच म्हटलं होतं हें असं काहीं तरी झालं असेल ” असे राधाबाई म्हणाली, आणि “ तूं असं म्हणणार हें आम्हांला ठाऊकच ” असे कृष्णराव म्हणाला. शेवटीं संध्याकाळीं गणपतराव येऊन ल्याने सर्व हकीकित ऐकून केलेली थऱ्या, व कृष्णराव थड्येने चिढून संतापून त्याने दिलेल्या शिव्या, व शेवटीं “ आम्ही मरायला टेंकलों तरी तुम्ही

आमची चेष्टाच करणार हें आम्हांला ठाऊक,” असें उच्चारलेले वाक्य, हीं फार मजेदार होतीं. आपल्यास कांहीं झालें नाहीं, डिस् नाहीं व पेपशिया नाहीं असें त्याला खरोखरी वाटेपर्यंत दोन महिने लागले. व तसें वाटूं लागलें तरी त्यानें तसें स्पष्टपणे कधींच कोणाजवळ— त्यांतून राधाबाईजवळ तर नांव सुद्धां नको—कबूल केलें नाहीं. अजून सुद्धां तो असेंच म्हणतो कीं, “गणपतरावांचीं व इतर सर्व डॉक्टरांची चूक. मला डिस्पेषिया आहेच.” “स्वभावो दुरतिक्रमः”!

प्रश्न

- (१) कृष्णरावाच्या स्वभावाचें थोडक्यांत वर्णन करा.
 - (२) गोष्टीचा सारांश स्वतःच्या शब्दांत सांगा.
-

३

वडिलांचा सन्मान



[पुढील उतारा घुणे येथील फर्गुसन कालेजचे माजी प्रिन्सिपाल महादेव शिवराम गोळे यांच्या “हिंदुधर्म व सुधारणा” या विख्यात ग्रंथांतून घेतला आहे. प्रि. गोळे यांनी सामाजिक सुधारणेविषयांचे आपले विचार यांत एका आत्मचरित्रपर कादंबरीचे रूपानें मांडले आहेत. विद्याधरपंत या नांवाचा एक विद्वान् गृहस्थ प्रथम कट्टा सुधारक असून, पुढे अनेक लोकांशीं चर्चा केल्यानंतर त्याचें मत हक्कहक्क पालटत जातें, व आपल्या हिंदुधर्मातील कित्येक जुनाट व त्याज्य अशा मानीत असलेल्या आचारांत कांहीं ग्राश्य असा भाग आहे, अशी

त्याची खातरी पटते असें यांत दाखविलें आहे. ग्रंथाची भाषा अत्यंत रसाळ व विचारसरणी उद्घोषक आहे. विशिष्ट मतांचे बाबतीत कोणाचा प्रि. गोळे यांच्याशीं मतभेद झाला, तरी या ग्रंथाच्या सुरसतेविषयीं सर्व पक्षांना सारखाच आदर वाटतो. प्रस्तुत प्रकरणांत सुशिक्षित विद्वानांचें आपल्या मातापितरांशी वर्तन कसें असावें, याची चर्चा आहे]

एके दिवशीं लीलावतीकडून शहरांतील सर्व प्रसिद्ध गृहस्थांची मीं माहिती करून घेतली व त्यांपैकीं उत्तम सुविचारी गृहस्थ कोण तें तीस विचारिलें. जुन्यांत जुना व नव्यांत नवा, सर्वांत पूज्य असा एकच गृहस्थ येथे दिसतो, असें ती म्हणाली. तो गृहस्थ कोण म्हणून विचारतां, एक श्रीमंत घरंदाज पेन्शनर सदाशिव भाऊ म्हणून तेथे होते त्यांचें नांव तिनें मला सांगितलें. तेव्हां त्यांकडे जाऊन त्यांशी संभाषण करण्याचा मीं निश्चय केला. एके दिवशीं दुपारचे वेळी मीं त्यांचे येथे गेलों. ते नुकतेच निजून उठले होते. त्यांनी मला स्वागतपूर्वक मोठ्या आग्रहानें लोडाशीं बसविलें व आपणही जवळ बसून प्रकृति व मुलेंबाळें वगैरे संबंधाचे खुशालीचे प्रश्न विचारले.

इतक्यांत घरांत एक तान्हें मूळ किंकाळ्या फोडीत आहे असें त्यांनी ऐकिलें. तेव्हां ते उठून गडबडीनें घरांत गेले; व ‘काय या बायकांस करावें ?’ असें संतापून बोलतच त्या मुलास घेऊन बाहेर आले. मूळ गोरेंगोमटें दीड दोन वर्षांचें होतें, व आजोबांनीं पोटाशीं धरत्यापासून त्याचें रडणे बंद झालें. भाऊसाहेबांनीं आपल्या उपरण्यानें त्याचे ढोळे, नाक वगैरे स्वच्छ पुसून त्यास खेळवून आनंदांत आणण्याचा प्रयत्न आरंभिला. त्यास त्यांनी हातांत धरून उंच करावें, खालीं ठेवावें, खांद्यावर घ्यावें, डोक्यावर बसवावें, त्याशीं त्याच्या बालभाषेत बोलावें; व तें खदखदां हासून लागलें म्हणजे त्याचे मुके



प्रि. महादेव शिवराम गोक्ले

घेऊन त्यास खालीं ठेवावें. याप्रमाणे त्यांचा खेळ पहात मी बराच खेळ बसलीं. मला फारच कौतुक वाटले व आपणाकडे त्या मुळाने यावें म्हणून मीही हात पुढे केले. परंतु माझ्याकडे तें येईना म्हणून तो नाद सोडून दिला. मुलास खेळबीत असतां मी त्यांकडे आलेला ते विसरले कीं काय असें मला वाटले; इतके त्यांचे चित्त दंग होऊन गेले. कांहीं वेळाने मूळ थकलेंसे पाहून त्यास त्यांनी मांडीवर घेऊन थोपटण्यास आरंभ केला. क्षणभरांत तें झोंपीं गेले, व मग भाऊसाहेब जणूं काय देहभानावर येऊन माझी माफी मागूं लागले. ‘तेव्हां त्यांत काय आहे? मुले अशींच संभाळलीं पाहिजेत कौरे सामान्य उत्तरे मी दिलीं. तीं ऐकून मला पुत्रप्रेम माहीत नाहीं असें त्यांस वाटले. ते म्हणाले:—

“तुम्ही अद्यापि तरुण आहां, तुम्हांस दूरदृष्टि आली नाहीं. सुधारणेविषयींचे तुमचे विचार परिपक्व झाले नाहींत. मी म्हणतो याचा राग मात्र येऊं देऊं नका.”

मग मुलाचे अंगावर परमप्रेमानें हात फिरवून, त्याच्या सुखस्पर्शानेंच प्रेरित होऊन ते म्हणाले—“हा एवढासा हाडामांसाचा गोळा आहे, परंतु केवढे याचें प्राबल्य आहे! याचा जो कुटुंबावर जुळूम आहे, तेवढा अगदीं कूर राजाचाही आपल्या प्रजेवर नसतो. याचें अंग इतके कोमळ, यास वाचा नाहीं, हें सर्वस्वी पराधीन, रडण्याखेरीज याजवळ दुसरे शस्त्र नाहीं, तरी याचा केवढा जुळूम आहे? मार्दव आणि पराधीनता हे स्त्रियांचे विशिष्ट गुण होत, त्यांनीच त्या बलिष्ठांस जिंकतात. परंतु त्या दोन गुणांचा अगदीं अर्के म्हटला म्हणजे तान्हें मूळ होय. तें बलिष्ठांस व दुर्बलिष्ठांस, पुरुषांस व स्त्रियांस,

दोघांसही जिकतें, व दोघांसही आपले दास्य कारायास लावितें. प्रथमच मूळ झाले म्हणजे तुम्हां तरुणांस लाचा तिटकारा येतो; राग येतो. तुम्हांस कोणी न सांगतां कळतें कीं ‘अरे, आपणावर जुळूम करणारा प्राणी जन्मास आला रे आला. आतां हा आपली तारुण्याची स्वैरवृत्ति चाळूं देणार नाहीं ! ’ बाह्यात्कारी तुम्ही असें दाखवितां कीं मूळ बायकोचे गळ्यांत, आपणास लाची बिलकुल फिकीर नाहीं; परंतु त्यानें किंचाळी फोडली कीं तुमचें अंत:- करण कळवळतें; ‘काय पोराचे हाल चालविले आहेत’ म्हणून संतापून तुम्ही त्याचें सांत्वन करायास जातां, व बायकोवरचें प्रेम विसरून तीस रागावून क्रूर शब्द बोलतां ! तिनें मुलाची उपेक्षा कां केली याचा विचार करण्यास तुम्हांस फुरसत कोठें आहे ? कुटुंबांत जेवढीं माणसें आहेत तेवढ्यांनीं या तान्ह्या बाळाचें दास बनलेंच पाहिजे. त्यास संभाळतां संभाळतां मुले कंटाळून पळून जातात. स्त्रिया त्याच्या सुखाकरितां आपले सर्व काम एकीकडे ठेवितात; त्याच्या हागमुताची किळस मानिनातशा होतात. त्यानें त्यांचीं आंतडीं तोडावीं, रात्रभर झोंप येऊं देऊं नये, कांहीं काम सुचूं देऊं नये, जिवास कोणतेही सुख लागूं देऊं नये, त्याचा सर्व जुळूम सोसलाच पाहिजे ! त्या मुलास आईची दया न माया ! पुरुषांवर त्याचा कमी अंमल आहे असें समजूं नका. त्यास समजाविण्याकरितां तुम्ही आपले- पाशीं ध्या मात्र, म्हणजे मग तुमचा सर्व संभावितपणा एकीकडे राहतो. तें तुम्हांस लववील तसें लवलेंच पाहिजे. तुमचें बाळपण तुम्हीं विसरलां असतां, तें मुलाच्या नादानें तुम्हांस क्षणभर पुनः परत मिळतें. मूळ तुमची शेंडी ओढील, मिशा उपटील, कान धरील, त्यास कोण प्रतिबंध

करणार ? तें आपले अंग मळवून तुम्हांस मलिन करील; तुम्ही म्हणाल ‘धन्यास्तदंगरजसा मलिनीभवंति’ (मुळांच्या अंगाच्या धुळीनें मलिन होणारे धन्य होत); तें मूळ बोट दाखवील तिकडे तुम्हांस गेले पाहिजे; तें मागेल तें त्यास दिले पाहिजे. त्यानें आपले रडण्याचे शस्त्र काढून नये म्हणून तुम्ही त्यास कडेवर घ्याल, खांचावर ठेवाल, डोक्यावर बसवाल; त्यास घेऊन गरगर फिराल; आपण घोडा बनूत त्यास चाबूकस्वार कराल; त्यास मांडीवर घेऊन थोपटून ‘अंगाई’ म्हणून बायकांसारखे स्वर काढाल ! त्याच्यासारखे बोबडे बोलाल, वेडावर्णे दाखवाल, नाचाल, उड्या माराल, काय करणार नाहीं कोण जाणे ! याप्रमाणे ही मुलाची सेवा आहे. ती मुलाची किंचाळी जे जे खेळ तुम्हांकङ्गन करविते, ते दुसरा कोणी तुम्हांकङ्गन जबरदस्तीनें करून घेईन म्हणेल, तर तुम्ही प्राण गेला तरी करणार नाहीं ! मुलाची ही सेवा जुलमानेंच आपण पत्करतो असें नाहीं; त्यांत फार आनंद आहे. संभावितपणाचे सामाजिक निर्बंध आपणांस क्षणमात्रही स्वातंत्र्य देत नाहींत; तें स्वातंत्र्य मुलाच्या संगतीनें आपणांस प्राप्त होतें. आपले बाल्य आपण पाहिले नसते तें मुलाशीं एकजीव होऊन आपणांस अनुभवितां येतें. मुलाचे हास्य, त्याचा स्पर्श, त्याचे बोवडे बोल, त्याची सर्व कृति आनंदायक आहे. खन्या सात्त्विक प्रेमाचा अनुभव मुलास उराशीं धरून त्यास हंसवून त्याची आनंदित मुखचर्या पाहण्यांत आहे. त्या प्रेमानें मात्र खरोखर हृदय द्रवते व देहभान हरपते.

आपल्या मातापितरांनी, बहिणभावंडांनी व आसांनी आपणाकरितां किती कष्ट भोगिले असतील, आपले किती दास्य केले असेल,

आपल्या संगतीत किती आनंद मानला असेल व त्यांच्या निरक्षेप प्रेमास नित्य केवढा पूर येत असेल, या गोष्टीची कल्पना प्रत्येक तरुणास अवश्य आली पाहिजे; व ती याची म्हणून यांने तान्ह्या मुलाचे जे सोहाळे कुटुंबांत चालतात त्यांचे उत्तम अवलोकन केले पाहिजे. हें ज्ञान त्यास आल्यास तो स्वैर होणार नाही, मातापितरांचा व आसांचा मान ठेवील व त्यांस अविचारानें किंवा उन्मत्तपणे दुःख देण्यास तयार होणार नाही. ज्यांनी आपणारितां सुखदुःख समान करून अगणित श्रम केले, त्यांसच दुःख देण्यास कोणीही सूझ मनुष्य कारण होईल काय ? विशेषतः, मुलगा कृतज्ञ होईल या आशेने ज्यांनी आपली सर्व प्राप्ति त्यास सुशिक्षित करण्यांत खर्च केली; व द्रव्याचे संबंधाने, किंबहुना उपजीविकेसंबंधाने, स्वतःस ज्यांनी पराधीन करून घेतले, त्यांशीच कृतज्ञता कोण करील ? कोणी शुद्ध पश्च असेल तर तो करील ! मुलांस विद्वान् केल्यावर ते आपला अपमान करितील, असें पुष्कळ जुन्या लोकांस अनुभवाने कळून आले आहे; परंतु त्यांची कृतज्ञता त्यांकडे, असें मनांत आणून ते मुलांच्या विद्याभ्यासाकरितां लागेल तो खर्च करितात; विधवा द्वारा आपली पदरमोड करिते; कित्येक भिक्षा मागून मुलांचे पोट भरतात. तेव्हां विद्वनांस त्यांची विद्या आसांनी निस्पृहपणे दिलेली असते, असें सिद्ध होतें. मुलगा आपणांहून सवाई ब्हावा म्हणूनच त्यांचा प्रयत्न असतो. या प्रयत्नास सिद्धि येऊन मुलास सवाई ज्ञान आले कीं त्यांने मातापितरांस ‘तुम्ही कसे इतके अडाणी हो !’ असें तिरस्कराने व आश्र्यांने म्हणावें काय ? मातापितरांत सौजन्य फार मोठे असतें; आपण मुलावर केलेल्या उप-

कारांबदल ते त्यापारीं शेखी मिरवीत नाहींत. नाहीं तर ज्यास वडील माणसांच्या अज्ञानाबदल आश्र्य वाटतें, त्यास वडील माणसें असें उत्तर देणार नाहींत काय? ‘बाबारे, तूं ज्ञाता झालास याचें भूषण तुला नाहीं. जें द्रव्य व जे श्रम आम्हीं तुला ज्ञाता करण्यांत खर्च केले, तेच स्वतः ज्ञान संपादन करण्याकरितां आम्हीं खर्च केले असते, तर तूं महामूर्ख व आम्हीं मोठे ज्ञानी झालों असतों. परंतु तुझें हित स्वहितापेक्षां आम्हांस अधिक श्रेयस्कर वाटले; आमच्या भांडवलावर तूं विद्याप्राप्ति केली आहेस. तुजवर आम्हीं जे उपकार केले आहेत त्यांची गणती नाहीं. तूं पशु असशील तरच उपकाराची फेड अपकराने करशील. आम्हीं तुझे हातीं शस्त्र दिलें म्हणून तूं आमचेच गळे कापणार काय? धिकार असो तुझ्या ज्ञानोन्मादास! ’ या प्रकारचे त्यांनी भापण केल्यास त्यास विद्वान् गृहस्थ काय उत्तर देईल? परंतु मातापितर जेवढे सौजन्य व मौन धरतात, तेवढा विद्वानास अधिकच आवेश चढतो. तो त्यांच्या दुःखास कारण होतो. पदोपदीं त्यांच्या आज्ञा मोडतो. त्रयस्थांचे किंवा अल्पवयी मुलांचे समोर त्यांचा अपशब्दपूर्वक उपमर्द करितो. हें इष्ट नाहीं, अशानें कोणताही समाज सुधारत नाहीं. नीति व सदाचार यांची उन्नति न होतां हानि मात्र होत जाते.

याप्रमाणे मुलें खेळविण्याच्या प्रेमकृत्यापासूनही एका मोऱ्या नीतितत्त्वाचा बोध विचारी मनुष्यास होण्यासारखा आहे. तें तत्त्व कृतज्ञतेचे होय. परंतु विचारास अवलोकनाचा पाया पाहिजे. कृतज्ञता हा गुण फार व्यापक आहे. याच्या समाधानाचें आद्यस्थान मातापितर ह्येत. बंधुभगिनी, कुटुंबांतील, कुलांतील, ज्ञातींतील माणसें, सर्व

सत्पुरुष, देशाचे राज्यकर्ते व सर्व देश किंवा सर्व मनुष्यजात, हीं क्रमानें मातापितरांच्या नंतर कृतज्ञतेस पात्र होतात. कृतज्ञतेच्या दृष्टीनें सर्वांशी योग्य वर्तन ठेविलें, तर सदाचाराचा बहुतेक भाग त्यांत येईल. याकरितां मुलांचे कोवळे मन आहे तेव्हांपासून तीं कर्तींसर्वांची माणसें होईपर्यंत त्यांवर कोण कोण, किती व कसा उपकार करीत आहे, हें त्यांस शिकविलें पाहिजे. कृतज्ञतेनें वागण्याची त्यांस नियंत्रण संवय लाविली पाहिजे. कृतज्ञता जागृत असेल, तर कुटुंबांत, समाजांत किंवा देशांत गैरशिस्त वर्तन होण्याचा थोडा संभव उरतो. या कृतज्ञतेच्या तत्त्वास सत्य, प्रेम आणि दया हीं जोडल्यास नीतीचीं सर्व तत्त्वे त्यांत आलीं. कृतज्ञता, सत्य, प्रेम आणि दया यांचे क्रमानें महत्त्व दाखवीत गेले पाहिजे. त्या योगें ईश्वरापासून अगदीं रँकापर्यंत कोणाचाही आपले हातून अपमान होणार नाहीं, कोणासही पीडा होणार नाहीं, यथाशक्ति यथामति योग्य कर्तव्यांस आपण दक्ष राहूं. या रीतीनें आपण व आपल्या भोवतालचे जग सुखी व समाधानी राखण्याचे श्रेय आपणांस येईल. याप्रमाणे मुलांच्या व मोठ्यांच्या शिक्षणांत या चार तत्त्वांची मातव्याची दाखविण्याचा सर्वत्र प्रयत्न सुरु झाल्याखेरीज, मुले सुशील व विनयी होणार नाहींत; त्यामुळे समाजांत व कुटुंबांत कलह, दुःख व असमाधान हीं उत्पन्न होत राहतील, खरी सुधारणा म्हणून होणार नाहीं. परंतु उन्मत्त विद्वानांस ही गोष्ट कोणीं समजावून घावी? हल्ळींच्या शिक्षणपद्धतींत हीच मोठी न्यूनता किंवा मोठा दोष आहे. त्यामुळे समाजाची तूर्त तरी हानि होत आहे.”

प्रश्न

- (१) लहान मुलाचा जुळूम वडील माणसे खुषीनें कां सहन करतात ? मुलंशी प्रेमानें खेळण्यापासून आपणांस कोणता बोध प्राप्त होतो ?
- (२) सुशिक्षित तरुणांनी आपल्या वडील माणसांशी कसें वागावें ?
- (३) कृतज्ञता म्हणजे काय ? सदाचरणाची बहुतेक अंगे कृतज्ञतेंत येतात असें म्हणतात तें कां ?
-

४

एकांतवासाचें सुख-जोग्याची हकीकत



[विव्यात इंग्रज ग्रंथकार डॉ. जॉनसन् याच्या 'रासेल्स' नामक कादं-बरींतून पुढील उतारा घेतला आहे. प. वा. कृष्ण शास्त्री चिपकूणकर यांनी त्या कादंबरीचे मराठी भाषांतर केले. उत्कृष्ट भाषांतरकार म्हणून कृष्णशास्त्री यांचा लौकिक केवढा दांडगा आहे, हें निदान "अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी" ज्यांनी वाचल्या असतील त्यांना तरी सांगणे नको. रासेल्स ही केवळ नांवाचीच कादंबरी आहे. एका गोष्टीचे निमित्त करून डॉ. जॉनसन्नें यांत नाना प्रकारच्या सांसारिक विषयांवर चर्चा केली आहे. रासेल्स हा आविसिनीया देशांतील राजपुत्र. यास जगांतील दुःखांची कल्पनाच येऊ नये म्हणून 'आनंदगुहा' नामक एका निसर्गरमणीय स्थानांत त्याच्या बापानें कोंडून ठेवले होतें. पण तेथें त्यास कंटाळा येऊन तो एके दिवशी, इम्लाक या नांवाचा एक कवि मित्र व बहीण निकाया यांजबरोबर, गुप्तपणे गुहेंतून बाहेर पडला. नंतर ती तिघेंजणे अनेक देश हिंडली, व ठिकठिकाणच्या लोकांशीं त्यांनी संवाद केले. 'सुख कोठे व कसें मिळेल,' हा त्यांच्या शोधाचा विषय होता. अशाच एका प्रसंगाचे वर्णन खालील उताऱ्यांत आहे]

वाटेने शेतकऱ्यांस विचारीत विचारीत तिसऱ्या दिवशी ती जोग्याच्या मठाजवळ येऊन पोहोंचली. हा मठ डोंगराच्या एका

बाजूस खडक फोडून तयार केला होता, व त्याच्या वरच्या अंगास डोंगरावर नारळीची व ताडांची दाट झाडी होती. या ठिकाणापासून नील * नदीचा धबधबा इतक्या अंतरावर होता की, त्याचा तेथून एकसारखा मंद ध्वनि मात्र नेहमी ऐकूं येत असे. या नादानें कटकट न होतां अंतःकरणाची वृत्ति एकाग्र होऊन मननाकडे लागे; व वारा सुटून ताडमाडांच्या झावळ्या वाजूं लागल्या म्हणजे तर वर सांगितलेला प्रकार विशेषच होई. डोंगरांत आंगचीच त्या ठिकाणी एक कपारी होती, ती मनुष्यकृतीनें सुधारून तेथें पुष्कळ निरनिराळ्या जागा केल्या होल्या. त्या जोग्यानें निरनिराळ्या कामांकरितां योजल्या होत्या. रस्त्यानें चालतांना कोणा वाटसरांस रात्र झाली व एकाएकीं पावसानें गांठलें, आणि ते तेथें आश्रयास आले, तर त्यांस उत्तरावयास जागा जोगी देत असे.

राजपुत्र वैरे मंडळी संध्याकाळची तेथें पोहोंचली. त्या वेळी तो जोगी मठाच्या दारापाशी बाहेरच्या अंगास एक बांक टाकून त्यावर वारा खात बसला होता. त्याच्या बाजूस एक पुस्तक व कांहीं लेखण्या व कांहीं कागद होते; व दुसऱ्या बाजूस कुन्हाड, वाक्स वैरे अनेक प्रकारचीं विखनें (हृत्यारें) पडलीं होतीं. ही मंडळी आली तें प्रथम जोग्यास कळलें नाहीं, त्यामुळे तो एकटा असल्याप्रमाणे बसला होता. त्याची मुखचर्या पाहून राजकन्या आपल्या सोबत्यांस म्हणाली:—“मला जर विचाराल तर याच्या मुखचर्येवरून यास स्वतः वास्तविक सुख प्राप्त झाले आहे, किंवा तें प्राप्त करून

* उत्तर आफिकेतील मुख्य नदी. या नदीमुळेच ईजिस देश सुपीक बनला आहे.

वेण्याचा मार्ग दुसऱ्यास सांगण्याचें सामर्थ्य याच्या अंगीं आहे, असें दिसत नाहीं.”

मग त्या सर्वांनी त्यास मोठ्या अदर्बानें सलाम केला असतां त्यानेही त्यांस परतून सलाम केला. त्याच्या सलाम करण्याच्या रीती-बरून स्पष्ट दिसून आलें कीं, तो मनुष्य पूर्वी दरबारांत पुष्कळ वागला असावा. तो म्हणाला:—“बावांनो, तुम्ही रस्ता चुकल्यामुळे कदाचित् येथें आलां असाल. तसें झालें असल्यास कांहीं चिंता नाहीं. तुम्हांस येथें रात्रीच्यारात्र खाणोपिणे व निजावयास आंधरुण यांची मठांत ब्हावी त्याप्रमाणे सोय होईल. मनुष्यास अवश्य जें जें पाहिजेच तें सर्व येथें आहे, पण त्यापेक्षां अधिक म्हणजे मिजाशीच्या वस्तु मात्र येथें नाहींत; व तुम्हीही त्यांची जोग्याच्या झोपडीत अपेक्षा करणार नाहींच.”

लांनी उत्तर केलें कीं, “आपणासारख्या साधूच्या हातून कांहीं जरी प्रात झालें तरी तो मोठा श्रेयस्कर प्रसादच आहे.” नंतर तीं मठांत शिरलीं. आंत पाहतात तों जागा फारच स्वच्छ होती, व वस्तु जेथल्या तेथें ठेवलेल्या असल्यामुळे कोठें कांहीं पसारा नव्हता. तें पाहून सर्वांस मोठा संतोष झाला. त्यांस भूक लागली असेल असें समजून त्या जोग्यानें त्यांपुढे खावयास शिजवलेले मांस व प्यावयास मद्य आणून ठेविलें; परंतु तो स्वतः फळेमुळे खाऊन पाणी प्याला. दुसऱ्या कशास शिवला नाहीं. त्याच्या भाषणांत थट्टामस्करी नसूनही तें चित्तास संतोष करणारे होतें; व परमार्थपर असून त्यांत स्वमता-भिमान अगदी नव्हता. त्याचे ते गुण व ती वृत्ति पाहून सर्वांच्या मनांत त्याजविषयीं पूज्यबुद्धि तल्काळ उत्पन्न झाली, व राजकन्येस

असा पश्चात्ताप झाला कीं, विचार केल्याशिवाय आपण प्रथम दर्शनीं यास उगीच एकाएकीं नांव ठेवले.

मग कांहीं वेळ साधारण भाषण झाल्यावर इम्लाक जोग्यास म्हणाला:—“महाराज, आपली वृत्ति व थोरपण पाहिल्यावर आतां आपली कीर्ति इतकी दूरवर पसरल्याचे नवल आम्हांस वाटत नाहीं. आम्ही केरो* शहरांत राहात असतों. तेथें आपल्या ज्ञानाची पराकारेची प्रशंसा ऐकून आपल्या दर्शनास आलों आहों. हा तरुण मुलगा व ही तरुण मुलगी यांचीं अद्याप लग्मे झालीं नाहीत. ल्यांच्या मनांत असें आहे कीं, जगांत अत्यंत उत्तम जी स्थिति असेल ती शोधून काढून तिचा आश्रय करावा. व या गोष्टीत आपला बुद्धिवाद ऐकावा म्हणून हीं आपल्या पायापाशीं आलीं आहेत.”

जोग्यानें उत्तर केलें कीं, “बाबांनो, चांगल्या रीतीनें जो वागेल त्यास सर्व अवस्था चांगल्याच आहेत. आतां सर्वोत्कृष्ट अवस्था निवडून काढण्याविषयीं जर म्हणाल, तर दुःख होण्याची उघड जीं कारणे आहेत तीं जितकीं टाळवतील तितकीं टाळावीं, या साधारण नियमापेक्षां मला दुसरा कांहीं विशेष उपाय सांगतां येत नाहीं.”

राजपुत्र म्हणाला, “जो सर्वसंग सोडून एकांतीं सर्व काळ वास करतो तो खचित दुःखाच्या सर्व कारणांस टाळतो, ही गोष्ट महाराज, आपण आपल्या उदाहरणानें सर्व जनांस दाखवीत आहां.”

जोगी म्हणाला, “बाबा, मी आज पंधरा वर्षे एकांतवासांत घालविलीं खरीं; परंतु माझें उदाहरण पाहून दुसऱ्या कोणीं असें करावे

* ईजिस देशाची राजधानी. हें शहर अत्यंत प्राचीन असून तेथील चतुष्कोणाकृति मनोरे (पिरामिड्स) फार विख्यात आहेत.

असा माझा अगदीं अभिप्राय नाहीं. मी तारुण्य दर्शेत शिपायाचा धंदा करीत होतों. पुढे पायरीपायरीने वाढत वाढत मुख्य सेनापतीच्या पदवीस चढलों. मोठमोठ्या फौजा हाताखालीं घेऊन मी मोठमोठे विस्तीर्ण देश काबीज केले. तसेंच मोठमोठ्या लढायांत तरवार गाज-विली, व वेढा घाळून बिकट बिकट ठिकाणे सर केलीं. शेवटीं माझ्या वरची जागा रिकामी झाली, ती मला मिळण्याची असून माझ्या खालच्या एका अधिकाऱ्यास मिळाली. तेणेकरून मला फार वाईट वाटले, व ज्वानीचा भर निघून गेल्यामुळे अंगांतली कुवतही कमी वाढूं लागली. मग विचार केला कीं, संसारांत दुःखें, कलह व. पाप-वासना या फारच आहेत; तर सर्व सोडून देऊन एकीकडे जाऊन शेवटचे वय निवांतपणांत घालवावें. पूर्वी आमचा एक वेळ पराभव होऊन शत्रूंनी पाठलाग केला असतां या कपारींत दडून बसून म्यां जीव बचावला होता. मग असा निश्चय केला कीं, याच ठिकाणी राहून आयुष्याचे जितके दिवस राहिले असतील तितके काढावे. नंतर पाथरवट वगैरे कितीएक कारागीर आणून येथें खडक फोडून सोईच्या जागा केल्या, व निर्वाहास जे जिन्नस पाहिजेत ते सर्व येथें साठवून येथें राहूं लागलों.

“ एखादा खलाशी दर्यात वाढळाने गांठावा आणि तो जीव बचावून बंदरास येऊन पोहोचला म्हणजे त्यास कांहीं वेळ मोठा आनंद होतो; त्याप्रमाणे मी बहुत वर्षे लष्कराच्या धामधुर्मीत व कलकल्यांत घालवून एकाएकीं निवांत ठिकाणीं येऊन स्वस्थ राहिलों, त्यामुळे पहिल्याने कितीएक दिवस मला फार समाधान वाटले. या स्थिरीत नवेपणामुळे जी गोडी वाटत होती ती कांहीं दिवसांनीं नाहींशी

झाल्यावर, या भोंवतालच्या रानांत ज्या अनेक प्रकारच्या बनस्पति आहेत व अनेक प्रकारचे धोंडे व खनिज पदार्थ आहेत, ते पाहून यांच्या अंगीं गुण कोणते आहेत वैरे विचार करून पुष्कळ वर्ण मी करमणूक केली; परंतु अलीकडे त्याही शोधाचा कंटाळा येऊन यांतही मन लागेनासें झालें आहे. कोणी बोलावयास नाहीं व कांहीं करमणूक नाहीं, यामुळे उगीच एकटे बसले म्हणजे अनेक प्रकारच्या शंका येऊन बुद्धीस व्यामोह* होतो, व अनेक प्रकारचे अप्रयोजक तरंग अंतःकरणांत उठतात. परोपकार व सत्कृत्ये करण्याचे प्रसंग गमावल्यावांचून मला दुष्कृत्ये टाळतां आलीं नाहींत असें जेव्हां जेव्हां मनांत येई, तेव्हां तेव्हां माझी मला मोठी लाज वाटे. व आतांशा मला असें वाटावयास लागलें आहे कीं, मीं एकांतवास जो स्वीकारला तो परमार्थाकरितां तादृश स्वीकारला असें नाहीं, तर जगाविषयीं द्वेषबुद्धि मनांत येऊन तिच्याच योगानें ही गोष्ट झाली. तर असल्या वैराग्यापासून काय फळ आहे? कांहीं नाहीं. उद्योग नसल्यामुळे मूर्खपणाच्या व नाना तज्जेच्या गोष्टी नेहमीं मनांत गोंधळत असतात व कितीदा काढलें तरी त्यांजकडे पुनः पुनः मन जातें. मला पश्चात्ताप होतो कीं, एकीकडे एकटा येऊन राहिल्यानें नफ्यापेक्षां माझा तोटाच फार झाला. आतां कोणी असें म्हणेल कीं, एकटा राहिल्यानें दुष्ट लोकांच्या सहवासानें कदाचित् वाईट गुण लागते ते लागले नाहींत; पण त्यावर माझें असें उत्तर आहे कीं, चांगल्या सज्जन व ज्ञानी लोकांच्या भाषणापासून व उपदेशापासून जो लाभ ब्हावयाचा तोही पण असें केल्यानें अंतरला. लोकां-

* श्रम

मध्ये राहण्यांत गुण अधिक कीं दोष अधिक, याचा मी फार दिवस विचार करीत होतो. शेवटीं गुण अधिक असा आज सकाळीं बुद्धीचा निर्णय झाल्यावरून उद्यां येथून निघून गांवांत किंवा नगरांत जाऊन राहण्याचा मीं निश्चय केला आहे. सर्वसंगपरित्याग करून जो एकांतीं जाऊन राहातो तो लोकांमध्ये राहण्यापासून होणाऱ्या सुखास मुकेल हें खचित आहे; परंतु तसें केल्यानें त्याची बुद्धि परमार्थाकडे विशेष लोगेलच याचा भरंवसा नाहीं.”

ह्या त्याचे भाषणावरून सर्वांस मोठा विस्मय वाटला. नंतर तीं त्यास म्हणालीं कीं, “महाराज, आपली इच्छा असल्यास आम्हां-बरोबर केरो शहरास चलावें.” तें म्हणणे त्यानें मान्य केलें. मग त्यानें जवळपास पुष्कळ द्रव्य पुरून ठेविलें होतें तें काढून घेऊन तो त्यांच्या समागमे नगरास आला. जवळ आल्यावर नगर जेव्हां दिसावयास लागलें तेव्हां तें पाहून जोग्यास जो हर्ष झाला तो सांगतां पुरवेना.

प्रश्न

- (१) जोग्याच्या मठीचें थोडक्यांत वर्णन द्या !
- (२) एकांतवासांत सुख नाहीं, असें जोग्यास कां वाढू लागले ?
- (३) जोग्यास घरदार सोडण्यापूर्वी खरें वैराग्य प्राप्त झाले होतें काय ?
- (४) एकांतवासाचे फायदे व तोटे यांवर लहानसा निबंध लिहा.

वीरपत्नी गौतमाबाई होळकर

[पुढील उतारा “ भाऊसाहेबांची बखर ” या पुस्तकांतून घेतला आहे. ही बखर कोणी लिहिली ह्याचा ठीक पत्ता लागत नाही. पण लिहिणारा शिंद्यांच्या पदरीं असून फार शोधक बुद्धीचा होता; व या बखरांतील भाषा तर जुन्या मराठी भाषेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून समजली जाते. बखर अर्थातच पानपत्राच्या घनघोर संग्रामाचा इतिहास आहे.

अहमदशाहा अबदाली यास तोंड देण्याचें काम प्रथम शिंदे घराण्यावर पडले. प्रथमची चकमक यमुनेच्या कांठीं झाली, तीत मराव्यांचा पराजय होउन मुसल्मानी सैन्य अलीकडे आले. तेव्हां तेथेन तळ हालवून मार्गे जावें असा दत्ताजी शिंदे यास त्याच्या लोकांनी सळा दिला. पण रणशूर दत्ताजीनें माघार घेण्यापेक्षां मरण आले तरी पत्करले असें म्हणून फिरून दुराणीस तोंड देण्याची हिंमत बांधली. दुर्दैवानें या लढाईत दत्ताजी गोळी लागून पडला. तेव्हां नजीबखान रोहिल्याचा गुरु कुतुबशाहा यानें त्यास मर्मभेदक प्रश्न विचारला—“ पटेल, हमारे साथ तुम और भी लड़ोगे ? ” घायाळ दत्ताजीनें तशाही स्थितींत साफ जबाब दिला: “ बचेंगे तो और भी लड़ेंगे. ” हें बाणेदार उत्तर ऐकून कुतुबशाहा चिडला, व त्यानें दत्ताजीस लाथ मारून सुन्यानें त्याचा गळा कापला ! जनकोजी शिंदे-ह्याचें वय तर अद्याप विशीच्या आंत होतें, पण पराक्रम अभिमन्यूसारखा होता-हेही दंडाला गोळी लागून जखमी झालेले. त्यावेळी त्यांच्या सैन्याची केवळ दाणादाण झाली; त्यांत दत्ताजीची पत्नी भागीरथी बाई ही आसन्नप्रसव होती. अत्यंत कष्टानें ही मंडळी कोटपुतली-पर्यंत जाऊन पौऱली. तेथें मल्हारराव होळकराची व त्यांची गांठ पडली व त्यांची आपत्ति अंशतः दूर झाली. त्या वेळचा प्रसंग त्या उतान्यांत आहे]

तों तेच दिवशी मल्हारराव होळकर, यांची^१ निकडीची पत्रे गेली होतीं म्हणोन, मल्हारराव होळकर यांनी जयनगरचा शहै टाकून मजल दरमजल मोठ्या मजली करून मिळावयास येत होते. तों इकडे यांची अवस्था ऐशी जाली. हें मल्हारराव यांस विदित नवतें. तेही मुकामास कोटपुतळी पासून दोन कोसांवर आले. बुणगियाचै पुढे मुकाम जाला. मागून मल्हारराव सडी स्वारी अस्तमानास मजलीस शाहाजणे^२ वाजवीत आले. तों शिंदे यांचे लष्कराचे पळाचे राऊतै जाऊन तेथें पोंचले. मल्हारराव यांनी जवळ बोलावून वर्तमान विचारिले. स्वारांनी वर्तमान सांगितले कीं, “दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद जाहला. जनकोजी शिंदे जखमी व बायका व लुटलेले लष्कर असे येथून तीन कोसांवर कोटपुतळीस मुकाम करून राहिले आहेत.” हें वर्तमान मल्हारराव यांनी ऐकतां क्षणींच अंबारींतच घाल्यून घेतलें^३ व गंगाधर ताल्या शाहाजणे वाजवीत होते तें मना केले. असे डेरियांत जाऊन शोक करिते जाले. ते समयीं त्यांची स्त्री गौतमाबाई होती, तिनें निषेध केला कीं, “सुभेदार, तुमचे वृद्धपण जाहले. शिंदे यांची मुले म्हणजे काय? त्यांचे तोंडचे जार वाळले नाही! त्यांनी एवढा पराक्रम करून मारतां मारतां मेले. एरवीं हा मृत्युलोकच आहे. जाला प्राणी वांचत नाही. परंतु इहलोकीं कीर्त करून परलोक साधन करणे, हेंच दुर्लभ. हें मूल जनकोजी शिंदे, याणे एवढा पराक्रम केला! तुमचे दिवस समीप आले. तरी हिंमत धरून मारतां मारतां मरावें. हा प्रलाप स्त्रीजातीनें करावा. असें पुरुषास बोलिले नाही. प्रस्तुत जवळ जखमी

१ यांची=शिंद्याकडचीं २ वेढा, हळा ३ बुणगे (बाजारबुणगे)=सैन्यावरोवरचे उद्दीप वगैरे गैरलढाऊ लोक ४ वायें ५ घोडेस्वार ६ अंग टाकले

व मुले बाळे आले आहेत. तर ऐसेच जाऊन भेटून यांचे समाधान करावें.” म्हणोन बोलतांच वृद्धासं विषाद येऊन गौतमाबाईस बोलिले कीं, “ तुझें चित्तांत आम्ही मरावें असें आहे.” यावर गौतमाबाईनी उत्तर केलें कीं, “ सुवासिणी असतां वैधव्याची आस्था धरील अशी कोण चांडाळीण असेल ? अहेवैपणे हळद-कुंकु-मंडित मरावें, हीच इच्छा सर्व स्त्रियांची. परंतु जैसे पूर्व आचरण असेल तैसे घडेल. आपले पदरीं लौकिक भारी. तुम्ही आपले घोंगडी विणावयाचे स्वकर्म करीत असता तरि सहजच वाचावयाची आस्था धरावी. वांटा तरि शूराचा उचलिला आहे. वाणी सतीचे घेतलें [ते] जैसे सांभाळावें, तैसेंचि धर्मशास्त्र आहे.” बाईचे वचन ऐकून, तैसेच रागास येऊन, घोडियावर स्वार जाहाले. हत्ती व फौज सिद्ध होऊन जनकोजी शिंदे यांजकडे चालिले. “ जैशी दैवाची उजरी^४ तैशी बुद्धी उपजे शरीरी.” बरोबरीला तमाम फौजेची छबी^५ पळाली. तोंडे काळी खापरासारखीं दिसों लागलीं. एकमेकांस बोलूळ लागले कीं, “ शिंदे यांजी फौज एवढी लढती, तिची ही गत ! आमची खानदेशी फौज, बहुतकरून तिची गत काय होईल न कळे ! ”

असो. या प्रकारे शिंद्यांच्या लष्करास मल्हारराव आले. तों भागीरथीबाई व काशीबाई यांस राहुटी देखील नाही. झाडास वस्त्रे गुंडाळून बैसलीं होतीं. तेथें गौतमाबाई आली ते समर्यां उभयतां बायांचा व भानसिणी^६ यांचा कोल्हाळ जाला. तीन दिवस दम

१ मल्हाररावास २ अहेव=अविधवा, सुवासिनी ३ सतीचे वाण घेणे=एकदा अंगावर घेतलेले काम पार पाडलेच पाहिजे असें मानणे ४ उजरी=उदय, तेज ५ छबी=तेज, तोंडावरचे पाणी ६ दासी, कुणबिणी

खादला होता तितका उभडा आला. “ भगवंतें आम्हांवर केवढा गहजब केला ! आम्हीं देवाचे घरीं काय चोरी केली होती ? एवढें निर्वाणं आम्हांस [का] दाखविलें ? आमचा वियोग केला ! आतां पाटील यांस कोठें पाहूं ? ” म्हणोन धाय मोकळून ऊर माथा बडवून तोंडीं माती घालूं लागली. ते समयीं गौतमाबाई यांणीं बहूत शांतवन केलें. मायाजाळ, स्मशानवैराग्य दुसरियास सांगावें. परंतु ज्याचा उभडे तोच जाणत असेल. हा अनुभव मनुष्यदेहीं सर्वत्रांस आहेच. तैसेच मल्हारराव [यांची] जनकोजी शिंदे यांस पाहून, जैशी माय प्रलाप करिते तैशी गत जाली. उफराटे जनकोजी शिंदे यांणीं मल्हारराव यांचे समाधान केलें.

“ सुभेदार, हा मृत्युलोकच आहे. यांत केबहांही जाणे खरें. वडील कीर्तीच करून गेले. आपणही किती दिवस जगणे आहे ? खांत अवकाशाही नाहीं. ‘ सुपांतील हांसती आणि जाल्यांतील रडती ’ हाही दृष्टांत जाणावा. प्रस्तुत आमचे हातांत ग्रास जाल्यांतील आहे. ” म्हणोन शांत केलें. मल्हारराव यांनी डेरा व बाढाच्यां कनाथा व बिचोबाँ व खाजगीचे डेरे पूर्ववत प्रमाणे आणून दिले. आपण तेथें राहिले. दोन्हीं सैन्ये एक जागां जाली. त्या वेळेस लोकांस असें जालें कीं, कुर्डींतील प्राण व्याकूळ जाला असतां परततो तैसें घडलें. मल्हारराव आले म्हणोन ते दिवशीं सैन्य स्वस्थ राहिलें. तों मल्हारराव यांचे लष्करांत तीन वेळां दुराणी आले आले म्हणोन गडबड जाली.

दुसरे दिवशीं जाटौंची बातमी आली कीं, दुराणीची “ फौज

१ अनर्थ २ उमाळा, गहिंवर ३ तंबू भोवतालच्या कनाथी ४ खांव नसलेला लहानसा डेरा ५ भरतपूरचा राजा सुरजमळ जाट

तुम्हांवर सडी होऊन येणार, तुम्ही स्वस्थ कसे राहिलां ? ” म्हणोन पत्रे आलियावर मल्हारराव, जनकोजी शिंदे व गंगाधरपंत व रामजी पंत दिवाण असे एकत्र होऊन जनकोजी शिंदे यांस विचार सांगते जाहाले कीं, “ बाबा ! तुम्ही जखमी आहां. दुराणीची दौड भारी. सहजीं चालणे कचे चाळीस कोस. त्यांत तुमची निभावणी पडणार नाहीं. यास्तव बुणगे व बायका व तुम्ही आम्ही चमेली पार जाऊन सडे फौजेंत रामाजीपंत व आमचे गंगाधरपंत राहातील.” याप्रमाणे मल्हारराव यांचे वचन ऐकून जनकोजी शिंदे यांणीं उत्तर केले कीं, “ सुभेदार, तुम्ही वडील आहां. मुले माणसे व बुणगे घेऊन जावे. माझा नेमच आहे कीं, जेथें पाटील मृत्यू पावले त्या स्थळी आपला देह टाकावा. असा माझा नेम [आहे]. आपल्यास राहाणे नाहीं.” असे ऐकून मल्हारराव यांणीं बहूत प्रकारे वडीलपणे धिःकार करून सांगितले. परंतु जनकोजी शिंदे यांचे बुद्धीस उत्तार पडेना. मग रागे मल्हारराव डेरियास येऊन गौतमाबाई यांसि वर्तमान सांगितले कीं, “ जनकोजी शिंदे आम्हांस सर्वत्रांस घेऊन बसतात. ऐकत नाहींत.” तेव्हां गौतमाबाई थोर हिंमतीची बायको, तिने मागती मल्हारराव यांस विचार करून सांगितले कीं, “ सुभेदार, तुमची ‘ साठी बुद्धी नाटी ’ तैसा विचार जाला आहे. अपकीर्ती मिळवून किती पनाशा जगणे आहे ? बहूत रोज गुजरले, थोडके राहिले आहेत. जनकोजी शिंदे मूळ होत्साता त्याची एवढी हिंमत ! आणि तुम्हीं हा विचार काय म्हणोन ध्यानांत आणिला ? ” असे ऐकून मल्हारराव यास विषाद येऊन दाताने ओठ चावून बोलता जाहाला कीं, “ म्यां तुझें चित्त पाहिले.” असे म्हणोन तैसेच जनकोजी शिंदे यांचे डेरियास

येऊन खचीत जावसाल केला कीं, “तुम्ही आम्ही सर्वत्र फौजेंत राहून बायका, मुळे, बुणगे झाडून माळव्यांत लावून घावीं. तुम्ही आम्ही सडे राहून दुराणी भंवताले गनीमी काव्यानें राहून गिलचा हारीस आणावा.” म्हणोन बोद्धून तेच समर्यां बुणगियाचें कूच करविले. शिंदे इमानाचे शाबूत, अशा आकांतांतही सावध; फौजेस आठवडा रोजमुरा दिला. बुणगियाचा बंदोबस्त करून वाटेस लाविले. केरोलीचे राजाचा व मल्हारराव यांचा स्नेह, म्हणोन केरोलीचे घाटे बुणगे वाटेस लाविले. केरोलीवरून दत्ताजी शिंदे यांचे दहावे दिवशी चमेलीस आले. होळकर यांचीही मुळे माणसें बरोबर होतीं. कोश-भराचे छाव्यानें गौतमाबाईचा तळ होता. तेथें क्रियाकर्म करून, कूच करून कुवारी नदीवर मुकाम केला. तेथें तेरा दिवस करून राहिले. तों रात्रौ भागीरथीबाई प्रसूत जाली. पुत्र जाहाला. ते समर्यां तोफा व वरकड यंत्रे सुटलीं. दत्ताजी शिंदे यांचे दुःख एकी-कडे ठेऊन बहूतच आनंद जाहाला. खुशाली केली. सूर्योदय जाल्यावर मल्हारराव यांची स्त्री गौतमाबाई व तिची सून, खंडेराव होळकर याची स्त्री, अहिल्याबाई डेरियास उभयतां आल्या. ल्यांणीही खुशाली करून गजांवर शर्करा वांटल्या. मोठे संकटीं पांच दिवस मुकाम करून कूच केले. ते माळवियांत येऊन पोंचले. शिंदे यांचे बुणगे व बायका उज्जनीस राहिल्या. मल्हरराव यांची मुळे माणसें, भारघडी^१ इंदुरास राहिलीं.

प्रश्न

(१) दत्ताजी शिंदे व गिळचे यांच्या युद्धाची हकीकत सांगा. या प्रसंगी दत्ताजीनें कर्से वर्तन केले ? कुतुबशहारें ? याचें प्रायश्चित्त पुढे कुतुबशहार सिळाले काय ?

(२) शिंद्यांच्या वाताहतीची खबर आली तेव्हां मल्हारराव होळकरानें काय केले ? त्या वेळी गौतमाबाई काय बोलली ?

(३) पुढील धोरणाचे बाबतींत मल्हाररावाचा जनकोजी शिंदे यास काय सक्का होता ? जनकोजीनें काय उत्तर दिले ? या बाबतींत मल्हारराव व गौतमाबाई यांमध्ये काय संवाद झाला ?

(४) वरील प्रकरणांतून आजकाल प्रचारांत नसलेलीं पांच विभक्तिरूपे निवङ्गन काढा.

६

माझा स्विट्जर्लंडमधील प्रवास

[पुढील प्रवासवृत्त परलोकवासी प्रो० पां. दा. गुणे, पी. एच. डी. यांच्या “माझा यूरोपांतील प्रवास” या पुस्तकांतून घेतले आहे. प्रोफेसर साहेब संस्कृत वाड्मयाचा उच्च दर्जाचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीस गेले होते. त्यावेळी एका सुटींत त्यांनी स्विट्जर्लंडचा प्रवास केला. यूरोपांत असताना त्यांनी तेथील हकीकतीचीं फार मनोरंजक पत्रे आपल्या मित्रांस लिहिलीं. तीच पुढे एकत्र करून वरील पुस्तक छापण्यांत आले. यापैकीं दोन तीन पत्रे च पुढे उद्धृत केली आहेत. ह्यांत “यूरोपांतील हिमालय” असें ज्यास म्हणतां येर्ईल, त्या आल्प्स पर्वतापैकीं कांहीं अद्भुतरमणीय भागाचें वर्णन आलेले आहे]

म्युरेन्, ता. ३०-८-११

इंटरलाकेनहून काळ एक पत्र रवाना केलेंच आहे. तेथून आज सकाळी दहा बाजतां निघालों एकंदरीत इंटरलाकेनचे पांच दिवस मोठे मजेंत गेले. रोज कोठें ना कोठें तरी पहायला जाणें, व कंटाळा येईल त्या दिवशीं गांवांतच अगर नदीच्या काठीं कूअरहौस * समोरच्या राईत फिरणें, किंवा हॉटेलपुढे बागेंत बसून शेतकऱ्यांच्या गवताच्या गाड्या, गुरांचे कळ्यप व त्यामागें चाललेले छोटे गुराखी वगैरे पाहणें, यांत करमणूक होत असे. इंटरलाकेन् हें खेडेवजाच असल्याचें मागें लिहिलेंच आहे. म्हणूनच मोटर, बग्या, सायकल्स, विजेचे दिवे वगैरे शहराच्या गोष्टी, व शेतकरी, गुरे, गुराखी या खेड्याच्या गोष्टी यांचा येथे मिलाफ झाला आहे.

इंटरलाकेनहून साडेअकराला लाउट्र ब्रुनेन येथे आलों. हें एक अगदी लहान खेडेंच आहे व एका सुंदर खोण्यांत अगर दरीत वसलेले आहे. तिन्ही बाजूंनी पर्वत व एक बाजू खुली, असें हें नैसर्गिक कोठारासारखेंच आहे. दोन बाजूंचे डोंगर तटासारखे सरळ गेले असून त्यांवरून लहानमोठे बरेच निर्झर खालीं पडतात; (यामुळे या गांवाला लाउट्र ब्रुनेन अगर बहुनिर्झर हें नांव पडले आहे.)

* कूअरहौस म्हणजे हवा खाण्याला आलेल्या पाहुण्यांच्या करमणुकीसाठीं जेथें रात्रीं गायनवादनाचे जलसे होतात, अशी नाटकगृहासारखी इमारत. स्विद्यर्लंडांत मी आजपर्यंत जेथे जेथे फिरलों, तेथे तेथे आपले कूअरहौस ठेवलेलेंच. म्युरेन् हें एक नाकपुडीएवढे खेडे आहे, पण येथे सुद्धां हवा खाव-याला येणाऱ्या चैनी मंडळीसाठीं कूअरहौस आहे! मला यूरोपीय गायनाची अजून चव न समजल्यामुळे मी हीं कूअरहौसें विलकुल टाळलीं!


पैकीं दोन तीन विशेष पाहण्यासारखे आहेत. एक स्टाउब-बाख् (धूलिनिझर) म्हणून; हा कड्यावरून सुटल्यापासून खालीं येईपर्यंत उंचीमुळे व वाज्यानेहि केवळ पांढऱ्या बारीक धुळीप्रमाणे दिसतो म्हणूनच त्याला तसें नांव पडले आहे. दुसरा ट्रयुमेल-बाख् अगर छिन्ननिझर म्हणून; पाण्याची अजब शक्ति, (कीं, जिने कठिण खडक फोडून लांत रँघें करून आपला रस्ता काढला आहे,) व परमेश्वराची अगम्य कृति, यांचे हा निझर चालते बोलते निर्दर्शन होय. युंगफ्राउ,* अगर प्रमदेजवळचा एक ग्लेशर † (हिमनदी) पासून हा प्रचंड प्रवाह निघून पांच ठिकाणी डोंगर फोडून बाहेर पडला आहे. अगदीं पहिल्या म्हणजे डोंगराच्या बन्याच वरच्या ठिकाणी जाऊन पहावे, म्हणजे एका लहान, अंधाराच्या बोगद्यांतून फोंफावत निघून समोर खडकावर जोराने आदळतांना हा दिसतो. तो तेथील धो धो आवाज, वितळलेल्या चांदीसारखा केंसमय पाण्याचा अगडबंब लोट, त्यामुळे अत्यंत कठीण असतांहि शिजून मऊ झालेला कडा, व बन्याच उंचावर, आंतून कड्याच्या पोटीं पाहण्यासाठी केलेल्या सज्जावर उभे असलेल्या प्रेक्षकालाहि सचैल अभिषेक

* हें आल्प्सचे एक शिखर आहे. † ग्लेशर=हिमनदी. हिमालय, आल्प्स या सारख्या प्रचंड उंचीच्या पर्वतांच्या खोल्यांमधून बर्फाचा जो प्रवाह संथपणे वाहात असतो, त्यास हिमनदी म्हणतात. वर्फ अर्थातच पाण्याप्रमाणे वाहतांना दिसत नाहीं. पण उतारावरून पसरलेला हा बर्फाचा विस्तार अगदीं न कळत कां होईना, खालीं सरकत असतो. येतां येतां तो बन्याच खालच्या उष्ण प्रदेशांत आला म्हणजे वर्फ वितळते व साध्या नदीच्या रूपाने वाहूं लागते. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधु वगैरे पुष्कल नद्यांचा उगम अशा हिमनद्यांतूनच झाला आहे.

घालणारा तुषारसमुदाय, ही प्रत्येक आश्वर्य करण्यासारखी आहेत ! असेंच जरा खालीं चार ठिकाणी झालेले आहे. यामुळे हा लोट चार पांच ठिकाणी खडकाच्या भिंतीने खंडल्यासारखा झाला आहे, म्हणून याला छिननिर्झर म्हणतात.

हें पाहून झाल्यावर दमलों व जरा भूकहि लागली, म्हणून एका विसांव्याच्या ठिकाणी दूध पिण्याला मागितले. चहाचा एखादा पेला भरून दूध येईल असे मनांत म्हणतो, तों दासीने चिनी मातीचे सरासरी पाऊण शेराचे भांडे भरून पुढे ठेविले, किती मधुर व कसदार दूध तें ? पिऊन अंतरात्मा शांत झाला. ह्या पाऊण शेरावर दुधाला अवघे चाळीस सांतीम (सरासरी ३—३॥ आणे) पडले.

हें पाहण्याच्या गडबडींत एक इंग्लिश गृहस्थ तीनदां भेटला. प्रथम भेटतांच त्याने वेळेला अनुसरून नमस्कार केला, व हंसला. मी हिंदी हें त्याने तेब्हांच ओळखले. नसते तरच नवल ! इंग्रज लोक ताठेबाज असतात, अशी त्यांची सर्व यूरोपांत ख्याति; पण प्रवासांत कसचे काय आले आहे ? त्याच्या माझ्या खूब गप्पा झाल्या. राज्यारोहणोत्सवाला आलेल्या हिंदी मांडलिकांचे भव्य पोषाक, घोड्यावर बसण्याची ऐट वगैरेची सुति तो करीत होता. हें सांगावयाचे एवढ्यासाठीच कीं, प्रवासांत नेहमींचे चमक्कारिक रिवाज कोणीहि ठेवीत नाहींत. खरोखरी मला हे प्रवाश्यांचे रीतिरिवाज फार आवडतात. दुसरे प्रवासी भेटले असतां त्यांना नमस्कार करणे, हंसणे, मार्ग विचारणे अगर सांगणे, एखादा दमलासे दिसल्यास याला उत्साह आणणे इत्यादि गोष्टी मला पटतात. तेथें ओळखी करून देण्याचा संभ्रम फु वगैरे कांहीं लागत नाहीं.




युंगप्रात

नंतर, १८४० मेटर* (६१६६ फूट) उंचीच्या डोंगराच्या शिखरावर म्युरेन् म्हणून खेडे आहे तिकडे निघालो. सर्वजण त्याच्या सभोंवारच्या सृष्टिशोभेची, हवेची वैगैरे फार स्तुति करीत असतात, म्हणून जिज्ञासेने मीहि विजेची गाडी न घेतां पार्यांच चंदूं लागलो. किंचित् अभ्यं आल्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही. एका बाजूने डोंगर व त्यांवरील देवदारांची झाडी, आणि दुसऱ्या बाजूने खाली खोल दरी, असा हा मजेदार रस्ता होता. वाटेने झुळझुळ वाहणारे लहान लहान ओढे कितीतरी ओलांडावे लागले. अशा तज्हेने घाम पुशीत, वाटेने भेटलेल्यांस नमस्कार करीत, पाठीशीं पडशी, कोट काढून तिच्यावर अडकवलेला, टोपी पुढे सदऱ्याला लोंबलेली, अशा थाटाने सरासरी सव्वा तास चाललो. तेव्हां आतां मजल बहुतेक गांठली असें वाढून, समोर दिसणाऱ्या काळ्या मेघाला ‘ भो मेघ गंभीरतं नद त्वं ’ (हे मेघा, याहूनही मोळ्यानें तूं आतां गर्जना कर !) असें म्हणतों, तोंच जणुं काय चिढूनच, याने धारांनी मला झोडण्याला आरंभ केला. पंधरा वीस मिनिंहे होता—पण डोंगरी पाऊस तो ! त्याने नखशिखांत भिजवून काढले. जवळ झोंपडी वैगैरे कांहीं आश्रय नाही. पावसांत झाडांचा आश्रय म्हणजे कृतग्राच्या मैत्री-सारखा ! तेव्हां तसाच पुढे चेंपीत निघालों व आणखी पाऊण तासांत म्युरेन् गांठले. त्या जोराच्या सरींत त्रिभुवन आठवले ! सारे कपडे चिंब भिजले. फक्त रात्रीचा पोषाख पडशींत कोरडा राहिला होता. तो घाळ्यन, बाकीचे कपडे वाळत टाकून स्वस्थ पडलों.

* १ मेटर = ३९.३७ इंच, हें एक फ्रॅंच माप आहे.

आरप्स पंचांतील एक ग्लेशर (हिमनदी)



लाउटर ब्रूनेन्, ३१ आगस्ट, १९११
 (म्युरेन् सकाळी)

आज सकाळींच उठून तेथून सरासरी आणखी १२०० मेटर उंच असलेल्या शिल्ट्हार्नवर जायचा बेत होता, त्याप्रमाणे लवकर तयाराहि झालो. पण खिडकी उघडून पाहातों तों दाट धुकें चोहींकडे पसरलेले ! साडे आठ वाजतां कोठें थोडी उन्हाची तिरीप पडल्यासारखे होऊन पुनः धुकें दाटले, तें अद्याप दहा वाजल्यानंतराहि वाढतच आहे. ‘शिल्ट्हार्नला जायचे, शिल्ट्हार्नवर जायचे’ हें जें आज पांच दिवस वारे भरल्यासारखे झालें होतें, त्यावर आज या धुक्यानें विरजण घातले ! फार दिवस बाळगलेल्या आशेचा असा अकस्मात् हिरमोड झाल्यानें जो निरुत्साह होतो तो कांहीं विचारूं नये ! काळ संध्याकाळी येतांना जी म्युरेन्ची गोड शोभा पाहिली, तिच्यावरच समाधान मानून, धुकें कमी होईल तेव्हां परत लाउटर ब्रूनेनला जाणार आहें. तेथून पुढे ग्लेशर्स् व डोंगरांचीं शिखरें यांत विजेच्या गाडीनें जायचे आहे. तेथेहि असेंच धुकें पडून सृष्टिवैभवाच्या देखाव्याचे आजच्यासारखे वाटोले न होवो ही इच्छा आहे ! पहावें काय होतें तें.


ब्रीएन्झ, ३ सप्टेंबर, १९११

लाउटर ब्रूनेन्हून गुरुवारीं रात्रीं मुद्दाम स्टेशनवर जाऊन टाकलेले पत्र वेळेवर मिठाले असावें असें वाटतें. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शुक्रवारीं सकाळीं बर्फाच्या आगरांत—ज्याला ‘आइसमेअर’—‘हिमसमुद्र’ म्हणतात, तिकडे जाण्याला निघालो. रस्ता फारच चढाचा होता. अशा चढासाठी इकडे ‘झानराउबान’ चा उपयोग करतात. या गाडीच्या पुढच्या डब्याला मध्ये एक लहानसे दांते असलेले चाक

असतें, व त्याचप्रमाणे नेहेमीच्या रुक्कांच्यामध्ये त्या लहानशा चाकाला जुळतील असे दांते असलेला तिसरा रुक्क असतो. या योजनेमुळे केवढाहि चढ असला तरी गाडी खालीं घसर-ण्याची भीति नसते. ही गाडी ट्रॅमसारखी विजेने चालते. हीत असून दरी खालीं टाकली व डोंगरावर हळूहळू जाऊ लागलों. कांहीं ठिकाणांहून लाउटर ब्रूनेन्‌ची सबंध दरी, इतकेंच नव्हे, तर लांब पलीकडे तळ्यांच्या मधले इंटरलाकेनहि दिसे, व दुसऱ्या बाजूने आल्स्‌चीं गगनचुंवित शिखरे दिसत, व या विरोधाचा परिणाम मनावर फार होई. याप्रमाणे तीन स्टेशने टाकून आयगर-ग्लेशर नांवाच्या २३२३ मेटर उंचीच्या स्टेशनावर आलों. येथून आयगर शिखराखालचा ग्लेशर तीन मिनिटांच्या अंतरावर आहे, म्हणून याला असें नांव आहे. येथे आयगर, मोंश, युंगफाउ हीं आल्स्‌ पर्वताचीं तीन्ही प्रसिद्ध शिखरे समोरासमोर अगदीं थोडक्या अंतरावर येतात. व सूर्यकिरण त्यांवर पडले म्हणजे त्यांवरील बर्फाच्या अति शुभ्र-पणाने डोळे दिपून जातात. ग्लेशरचा बराचसा भाग माणसांना त्याजवर चालतां यावें म्हणून दगड-माती टाकून खराब केला आहे, त्यामुळे त्याच्या शुभ्र-निळेपणाला गालबोट लागल्यासारखे झाले आहे. येथून पुढे आइस्मेअर बरेंच म्हणजे ७०० अधिक मेट्रवर उंच असून आयगरच्या अगदीं पाठीच्या बाजूला आहे. अशा उंच शिखरावर विलक्षण चढाच्या बोगद्यांतूत गाडी नेण्यांत माणसाने जें आपले कल्पनाचातुर्य दाखविलें आहे, तें अचंबा बाटण्याजोगे आहे. ह्या बोगद्यांतून पलीकडे जाण्यास अर्ध्या तासाच्या वर वेळ लागतो. मध्ये एक लहानसे स्टेशन केले असल्यामुळे अगदीं सदट नाहीसा

वाटतो. शेवटच्या आइस्मेअर स्टेशनावर उत्तरून एक मिनिट उजेढाच्या बाजूने गेले, कीं, आइस्मेअर किंचित् खालीं दिसते. ३१६१ मेटर उंचीवरून पाहिलेला हा बर्फाचा देखावा अपूर्व होय ! आयगर, फिशरहॉर्न् वैरे शिखरे सभोवती असून मध्ये सरोवरासारख्या जागेत बर्फ सांठलेले आहे. हे किती खोल असेल याची कल्पना करवत नाही. यावर माणसे फारशीं जात नसल्याने याची नैसर्गिक शोभा अगदीं जशीच्या तशीच कायम राहिली आहे. गाडींतून उतरलेले आम्ही सर्व उतारू लोखंडी कठड्याशीं उभे राहून आश्र्य व्यक्त करीत असतां एक दोन डोंगरी बर्फातले वाटाडे ‘बर्फवर जाऊन त्यांतील भेगा कशा असतात हे तुम्हांस पहायचे आहे काय ?’ म्हणून विचारू लागले. कोणी धजेना. इतक्यांत मला काय आहे तें पाहण्याची हुड्हुडी भरून मी तयार झालो. एका लांकडी फळ्यांच्या कामचलाऊ जिन्याने चांचपडत खालीं उतरल्यावर वाटाड्याने माझ्या कमरेला चन्हाट बांधून आपल्या हातांत बळकट धरले, व आम्ही घटकेत खालीं, घटकेत पुनः वर, कांहीं सपाटीवर, असे बर्फातून जाऊ लागलो. कांहीं ठिकाणी बर्फ दगडासारखे कठीण व निसरडे होते, तर कांहीं जागी वाकूप्रमाणे बारीक ढिगारे असून ते पायाखालीं वाजत. पण पाय ठेवतांना निसरून नये म्हणून टांच बळकट रोंवून, हातांतील आरीची काठी बर्फात टोंचावी लागे. अशा रीतीने पंघरा वीस मिनिटे चालल्यावर बर्फाच्या ला समुद्रांत पडलेल्या एका मोठ्या भेगेच्या कांठाशीं आम्हीं आलो. रुंदी तीन चार हातांच्यावर नव्हती; पण लांबी खूब, फिशरहॉर्नपासून त्याच्या समोरच्या शिखरापर्यंत होती. खोली इतकी कीं, डोकावून

आलप्सने एक शिखर-मैटरहैर्न



पाहिले असतां डोळे फिरत. तिच्या आंतल्या दोन्ही बाजू निळसर असून अर्धा अंतरापर्यंत चमकत होत्या; त्याच्या पुढे हळुहळू प्रकाश नाहींसा होऊन तळ दिसत नव्हता. हिच्या पलीकडे जाण्यासाठी दोन विती रुंदीची एक लांकडाची फळी आडवी टाकली आहे. तीवरून जाण्यापूर्वी पाय आपटून त्यांना चिकटलेला बर्फाचा चिखल झाडून टाकावा लागतो; नाहीं तर अरुंद फळीवरून पाय निसरून मोक्षच ! चाळीस एक मिनिंटे चालत्यावर माझी चिकाटी पाहून ‘ लगतच्या ग्लेशरवरून श्रेकहॉर्नच्या बाजूने तुम्हांला पलीकडे ग्रिंडेल-वाल्डच्या खोन्यांत सुरक्षित उतरवतो, ’ असें तो वाटाऱ्या म्हणाला. पण माझे बूट पातळ, व पायमोजेहि लोंकरीचे पण पातळच असल्या-मुळे मी तें नाकारले. शिवाय परत ग्रिंडेलवाल्ड खोन्याकडचे टिकिट काढून पैसे खर्चून बसलो होतों, व वाटाऱ्याला कमीत कमी २५ फ्रांक द्यावे लागले असते. असो. याप्रमाणे बर्फाच्या समुदावर एक लहानशी सफर करून वर आलो. आपण आज कांहीं तरी विशेष अपूर्व केलें, पाहिले, असे वाटे; छाती मात्र बराच वेळ उडत (धड-धडत) असल्याचे गाडीत बसल्यावर मागून माझ्या लक्षांत आले. याप्रमाणे आल्स् पर्वतांत येऊन लांबून व जवळून त्याचीं शिखरे पाहण्याची, प्रत्यक्ष त्यांत व त्यांवरील बर्फात जाण्याची वरेच दिव-सांची हौस तृप्त झाल्यासारखे बाटून समाधान झाले. खुद बर्फावरून भेग ओलांडून चालत असतांना, मध्येच उन्हांने शिखरावरचे बर्फ उळून एकादी भली थोरली बर्फाची शीळ खालीं घसरत असतां होणारा गडगडाट ऐकतांना, मनाला काय वाटत असावें त्याची मला अद्याप कल्पनाहि करतां येत नाहीं !

नंतर त्याच दिवशी दुपारीं चार वाजतां ग्रिंडेलवाल्ड खोन्यांत त्याच नांवाच्या गांवीं आलों. येथेही दोन ग्लेशर्स कांहीं उंचीवर आहेत; पण सहज वाटेल त्याला जातां येण्यासारखे असल्यामुळे अगदीं काळे खराब होऊन गेले आहेत. नेहमीं आटोक्यांत असलेल्या वस्तूचा अशा तन्हेने उपमर्द करण्याचा माणसांचा स्वभावच आहे! एक ग्लेशर दोन उंच कड्यांच्या अरुंद व लांबचलांब खिंडीच्या मुळाशीं पाचर मारल्यासारखा वरपासून पायथ्यापर्यंत उभा असून, त्यांतून एक नदी जोराने खिंडीतून गोंगाट करीत खालीं दर्रीत गेली आहे. या खिंडीला 'लुचीन श्लुख्ट' (Lutschine Schlucht) म्हणतात. एकंदरीत हें ग्रिंडेलवाल्ड खोरे लाउटर ब्रूनेन इतके रमणीय नाहीं. निदान मला तरी तें आवडलें नाहीं. पण त्याच्या पाठीशीं उभ्या असलेल्या फाउलहॉर्न् नांवाच्या शिखरावरून सभोंवारच्या अल्पसूचा देखावा कार नामी दिसतो, असें मीं वारंवार ऐकलें होतें. व * बेडे-करहि तेंच म्हणतो. तेव्हां उद्यां तिकडे जावें असें वाटे; पण रस्ता पांच तासांचा बिकट, उंची क्लेजेअरपेक्षां बरीच अधिक (क्लेजेअर १८७७; फाउलहॉर्न् २६८४;) व तशांत आइसमेअरमध्ये चढतां उतरतांना गुडध्याची शीर लचकलेली, अशा स्थिरीत न जाणें एकपक्षीं बरें वाटे. अशा 'हो नां' तच रात्रीं झोपीं गेलें.

तारीख दोन शनिवारीं सकाळीं उशिरां उठलों, व दहा वाजतां पाहतों तों पायांनीं आपली फाउलहॉर्न्ची वाट धरली, इतका उत्साह

* या नांवाच्या दीर्घीदोगी गृहस्थानें प्रत्येक देशांतून प्रवास करतांना अत्यंत जरुरीची माहितीपूर्ण पुस्तके लिहिलीं आहेत. त्यांची त्यानेंच केलेलीं भाषान्तरे यूरोप-अमेरिकेतील सर्व लोक वापरतात.

होता ! अर्थात् मग तसाच पुढे सरसावलों. वाटेंत गुराखी, डोंगरी खेड्यांत खेंचरावरून सामान नेणारे हेलकरी, इतर प्रवासी वगैरे भेटतील त्यांशी बोलण्यांत वगैरे अर्धी मजल एक तास चाळीस मिनिटांतच गांठली. तेथें एक विश्रांतिगृह होतें; त्यांत दूध, पाणी पिऊन बरोबर घेतलेली फळे खातांच हुषारी आली. दोन इंग्लिश गृहस्थ माझ्या आर्धींच तेथें बसलेले होते; त्यांनां माझ्या मजल काढण्याचें आश्रय वाटले.

प्रश्न

- (१) लाउट्र ब्रुनेन् येथें पाहण्यासारखें काय आहे ?
- (२) ग्लेशर (हिमनदी) म्हणजे काय ? आयगर ग्लेशरचें वर्णन द्या.
- (३) आइसमेअर (हिमसमुद्र) म्हणजे काय ? लेखकानें पाहिलेल्या हिमसमुद्राचें वर्णन करा.
- (४) हिमालय व आल्प्स पर्वतांची तुलना करा; व प्रवासाच्या सोई कोठे अधिक आहेत तें सांगा.

७

उत्तररामचरिताचे संविधानक

[पुढील उतारा परलोकवासी विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्या 'कविपंचक' नामक ग्रंथांतून घेतला आहे. त्या पुस्तकांत, कालिदास, भवभूति, बाणभट, दण्डी व सुबंधु या संस्कृत कवींवर त्यांनी पांच निबंध लिहिले आहेत. हे लेख मूळ शाळापत्रक नांवाच्या मासिक पुस्तकांत प्रसिद्ध झाले होते. प्रस्तुत लेख भवभूतीवरील निबंधापैकी एक भाग आहे]

'उत्तररामचरित' हें भवभूतीचें तिसरें नाटक होय. याची मागील दोहोंपेक्षांही * विशेष ख्याति असून कोणी कोणी तर यास सर्व

* महावीरचरित व मालतीमाधव

संस्कृत नाटकांत उत्तम लेखितात. हें नाटक मागील ‘महावीरचरिता’ स उत्तरभागरूप आहे. मागच्यांत रामायणकथा रामाच्या अभिपेकापर्यंत असून यांत ती बहुधा शेवटपर्यंत नेली आहे; तरी ‘महावीरचरिता’ प्रमाणेच यांतही मूळच्या कथेपेक्षां पुष्कळ ठिकाणी फेरफार केले आहेत. ते पुढील संविधानकावरून सहज लक्षांत येतील.

राम राज्यावर बसून काळ लोटल्यावर ऋष्यशृंगानें द्वादशार्धिक सत्र आरंभिलें. ऋष्यशृंग हा रामाची बहीण शांता हिचा नवरा. यानें बोलावल्यावरून रामाच्या तिर्थी आया, वसिष्ठ व अरुंधती, अशीं राजकुलांतील वडील माणसें तिकडे गेलीं. जनकराजा राम व सीता यांस भेटण्याकरितां अयोध्येस येऊन कित्येक दिवस राहिला होता. तोही नुकताच परत मिथिलेस गेला. त्यामुळे जानकीस खेद झालेला पाहून, तिच्या करमणुकीस्तव रामानें आपल्या सर्व वृत्तांताचा चित्रपट तयार करविण्यास स्मरणास सांगितलें होतें. तो घेऊन लक्ष्मण आला, व तीं चित्रें अनुक्रमेकरून तो दाखवीत असतां रामास त्या त्या वृत्तांताच्या स्मरणानें पुर्वानुभूत हर्ष, विरह, शोक इत्यादि मनोवृत्तींचा पुनः एक वार पहिल्याप्रमाणे अनुभव घडला.† याप्रमाणे पाहतां पाहतां दंडकारण्यांतील गोष्टीपर्यंत जेव्हां आलें, तेव्हां रामास जानकीवियोगाचें स्मरण असह्य होऊन त्यानें लक्ष्मणास थांब म्हणून सांगितलें. सीतेस ती चित्रित वनशोभा पाहून गर्भारपणामुळे असा डोहाळा झाला कीं,

† वाढवय-प्रवेशिका भाग १ ला, पान १९३ वरील ‘सृतिचित्र’ ही कविता पहा.

भागीरथीच्या पवित्र तीरीं जाऊन तेथील वनांत राहावें. मग तिची ती इच्छा पूर्ण करण्यास रामानें लक्ष्मणास रथ तयार करण्यास सांगितलें. लक्ष्मण तिकडे गेल्यावर सीता चित्रदर्शनानें परिश्रांत होऊन रामाचा हात उशाशीं घेऊन निजली. इतक्यांत दुर्मुख नांवाचा रामाचा चोर-बातमीदार आला. त्यास रामानें लोक आपणाविषयीं काय बोलतात असें विचारल्यावरून सीतेविषयींचा भयंकर लोकापवाद त्यानें त्याच्या कानांत सांगितला. तो ऐकतांच राम मूर्च्छित झाला, पण पुनः सावध होऊन निरुपायास्तव त्यानें सीतेस अरण्यांत सोडविण्याविषयीं निश्चय केला. मग त्या क्रूर संकल्पाप्रमाणे करण्यास त्यानें दुर्मुखाकडून गुप्त-पणे लक्ष्मणास सांगवलें.

यानंतर यापुढील पुष्कळ वृत्तांत,—म्हणजे कुश व लव हे जुळे मुळगे गंगेने स्वतः आणून वाल्मीकीच्या स्वाधीन केले; ब्रह्मदेवानें वर दिल्यावरून तो आद्यकवि रामायण रचावयास लागला; वासिष्ठ अरुंधती व रामाच्या आया इतकींजणे सत्रसमाप्तीनंतर वाल्मीकीच्या आश्रमांत येऊन राहिलीं; रामानें अश्वमेधास आरंभ करून घोडा सोडला, व त्यावरोबर सेनेसहवर्तमान लक्ष्मणाचा मुळगा चंद्रकेतु याची योजना केली—हा सर्व, वासंती नांवाची जनस्थानांत* राहणारी वनदेवता व वाल्मीकीच्या आश्रमांत राहणारी तापसी आत्रेयी यांच्या परस्पर संवादांत सुचविला आहे. आत्रेयीने शेवटीं हेंही सांगितलें कीं, शंबूकनामक शूद† या पंचवटींत स्वधर्मविरुद्ध तपश्चरण करून

* दण्डकारण्यांतील पंचवटी कौरे स्थाने ज्यांत आहेत तो प्रदेश.

† ब्राह्मण, क्षत्रिय व वैद्य या द्विजातीयांनीच वेदाध्ययन, तपश्चरण कौरे

लोकांच्या अकालमरणादि अनर्थास कारण होत आहे असें आकाशवाणीनें सांगितल्यावरून, राम त्यास दंड करण्याकरितां इकडे लवकरच येणार आहे. त्याप्रमाणे राम येऊन त्यानें शंबूकाचा वध करतांच तो दिव्य देह धारण करून प्रगट झाला. पुढे शंबूकाच्या भाषणावरून तें दंडकारण्य होय असें रामास समजून तो पूर्ववृत्तांत आठवून तेथील शोभा पाहूं लागला. नंतर अगस्त्याच्या आश्रमाकडून बोलावणे आल्यावरून त्या ऋषीच्या दर्शनास तिकडे गेला.

तिकडून परत अयोध्येकडे जातांना रामानें आपलें पुष्पक विमान पुनः त्या दंडकारण्यांत थांबविलें, कीं पूर्वीचीं स्थळे पाहून सीताविरहाचें दुःख अंमळ हलकें करावे. परंतु तसें न होतां जनस्थानाच्या दर्शनानें त्याचें वियोगदुःख अधिकच जागृत मात्र होऊन त्यास मूर्ढा आली. हा होणारा अनर्थ गंगेने आधीच जाणून त्याच्या निवारणाचा उपायही योजून ठेविला होता. तो हा कीं, आपल्या प्रभावानें सीतेस अदृश्य राहण्याची शक्ति देऊन तमसेस तिजजवळ ठेविली होती. यास्तव राम मूर्ढ्छित पडतांच सीता अदृश्य रूपानें त्याजवळ गेली. आणि तिच्या हाताचा परिचित स्पर्श होतांच राम सावध झाला. पण डोळे उघडून पाहतो तों जवळ कोणी नाही. तेव्हां फार खेद होऊन त्यास वाटलें कीं, सीतेच्या निदिघ्यासामुळे मला ही उगीच भ्रांति झाली. इतक्यांत वनदेवता वासंती घाबन्यां

करावी; शळांनीं तीं करणे हें पाप होय, व त्याचमुळे एका ब्राह्मणाचा मुलगा अकाळीं मरण पावला, अशी त्या वेळची समजूत होती. यामुळे रामचंद्रासाराख्या न्यायनिष्ठ राजासही केवळ तपाचरण करण्याबद्दल शंबूकाचा वध करण्याची आवश्यकता भासली !

घाबऱ्यां रामाकडे आली; आणि सांगूं लागली कीं, सीतेने पूर्वीं ज्यास आपल्या हातानें वाढविलें त्या तरुण लहान हत्तीवर एक मोठा दुसरा हत्ती घाला घालीत आहे. तेव्हां त्यास सोडविण्याकरितां राम त्वरेने तिकडे गेला. पण पाहतो तों तोच जय पावून आपल्या द्वीसह-वर्तमान खुशाल जलविहार करीत आहे. याप्रमाणेच इतर पशुपक्षीही पूर्वीच्या परिचयाचे त्याने पाहिले, व वासंतीने पूर्वीच्या अनेक प्रसंगांचे रामास स्मरण दिल्यामुळे त्या त्या औत्सुक्यादि वृत्ति त्याच्या मनांत उठल्या. बोलतां बोलतां सीतेविषयीही गोष्ट काढून तिचा परित्याग केल्याबद्दल वासंतीने केवळ हृदयभेदक अशा शब्दांनीं रामाचा * उपालंभ केला. रामासही सीतेचा समागम चिरकाल अंतरल्यावरून व घोर अरण्यांत तिची गति काय झाली ती मुळींच न कळल्यावरून अत्यंत गहिंवर आला, व दुःखावेग सहन न होऊन मूर्छाही आली. तेव्हां पुनः पहिल्याप्रमाणे सीतेने त्याच्या ललाटास आपल्या हाताने स्पर्श करून त्यास सावध केलें, पण त्याच्या किंवा वासंतीच्या दृष्टीस पडली नाही. शेवटी अश्वमेधाचा काळ अंतरेल यात्तव वासंतीस पुसून राम विमानांत बसून अयोध्येकडे निघाला.

या पुढील स्थळ वाल्मीकीचा आश्रम कल्पिला आहे. तेथें वसिष्ठ वैरे मंडळी होतीच, आणि जनकही वाल्मीकीस भेटावयास आला आहे. सीतेच्या भयंकर गतीस्तव त्याचा शोक चालला असतां आश्रमांतील बटूंपैकीं एक त्याच्याकडे आला. त्यानें माझें नांव लव व वडील भावांचे नांव कुश असें सांगितलें. आईबापांचीं नांवें विचारतां, तीं मला माहीत नाहीत, आम्ही दोघे वाल्मीकि ऋषीचे

* निंदा

इतकेंच काय तें आम्हांस ठाऊक आहे असें तो बोलला. तरी जनकास व कौसल्येस त्या मुलाच्या तोडवळ्यावरून व चालचलणुकीवरून सीतेच्या व रामाच्या खुणा पटल्या. इतक्यांत त्या मुलाचे खेळगडी धांवत धांवत त्याकडे आले, आणि 'अश्व' या नांधाचा एक चमत्कारिक पशु आपल्या आश्रमांत आला आहे, तो तुला दाखवतो चल, असें म्हणून त्यास तिकडे घेऊन गेले. पुढे त्यानें तो अश्व धरून ठेवल्यावरून त्याचे रक्षक त्याच्यावर चालून आले. पण रामाची दिव्याळ्यांमध्ये त्यास जन्मतःच प्राप्त झालीं असल्यामुळे त्यानें एकद्यानें सर्व सैन्याचा पराभव केला. तें वर्तमान ऐकून कुमार चंद्रकेतु त्याशी भिडावयास आला. नंतर दोघांचीं वीरभाषणे होऊन युद्धप्रसंग झाला. हें सर्व राम शंबूकवध करून दंडकारण्याहून परत येण्याच्या आंत झाले. मग राम येतांच त्यानें दोघांस युद्ध थांबविण्याविषयीं आज्ञा देऊन आपणाकडे बोलाविले. चंद्रकेतूनें लवाची फार प्रशंसा केली, व रामायणकथेचा मुख्य पुरुष हा असें समजतांच लवानेही रामास वंदन केले. पुढे कुशाही तेथें येऊन रामास अनेक कारणांवरून आपल्या दोघां पुत्रांची ओळख पटली. शेवटीं वाल्मीकि ऋषीच्या आज्ञेवरून लक्षणानें गंगातीरीं मोठा समाज बसण्यासारखी रंगभूमि तयार केली, व तेथें ल्या कवीनें रचलेल्या लहानशा नाटकाचा अप्सरांनीं प्रयोग केला. हा प्रयोग सर्वांसमक्ष करण्याचा त्या मुनीचा उद्देश असा कीं, सीतेस वनांत सोडल्यावर पुढे काय वृत्तांत झाला तो सर्वांस विदित व्हावा. त्याप्रमाणें, सीतेनें आपला देह गंगेत टाकला, तीस दोन पुत्र झाले, नंतर गंगेनें व पृथ्वीनें तिचें रक्षण करून दोघां पुत्रांस क्षात्र-संस्कार* करण्यास्तव वाल्मीकीच्या स्वार्धान केले, इत्यादि सर्व वृत्तांत

* क्षत्रियांना उचित असें शिक्षण

त्या दृश्य काव्यांत * लोकांस प्रत्यक्ष झाल्यासारखा झाला. शेवटीं या उपनाटकांतील सीतेने पृथ्वीच्या पोटांत ठाव मागितला, व आंत गडप झाली. नंतर सर्व पडद्यांत गेल्या, परंतु लागलीच सर्वांसमक्ष खरोखरीची सीता, गंगा व पृथ्वी अशा तिघी गंगेतून निघाल्या, व याप्रमाणे सीतेची शुद्धि सर्वदेखत सिद्ध झाल्यावर रामाने सीतेचा पुनः अंगीकार केला. शेवटीं वाल्मीकीने सर्वांस आशीर्वचन केले आहे.

वरील संविधानकांत मुख्यतः दोन गोष्टी बदलून घातल्या आहेत. एक ही कीं, मूळच्या कथेत लव व कुश यांनी रामलक्ष्मणादिकांचा पराभव करून टाकला असें वर्णन असतां, येथें लव व लक्ष्मणाचा पुत्र चंद्रकेतु यांचाच मात्र युद्धप्रसंग आणिला आहे. तशीच दुसरी गोष्ट ही कीं, राम, लक्ष्मण व सीता यांचा शेवट फार दुःखाचा झाला असतां येथें तो गोड झालासा दाखविला आहे. पहिला फेरफार करण्याचें कारण उघडच आहे कीं, नाटकाच्या नायकादि मुख्य पात्रांवर लाघवदोष † येत होता तो न यावा; व दुसरा तर अगदीं आवश्यकच होय. कां कीं, दुःखपरिणामी नाटकांचा—ज्यांस इंगर्जीत ‘ट्रॅजेडी’ म्हणतात त्यांचा—प्रधात संस्कृतांत मुळींच नाहीं, व अशा प्रकारचा नाटकाचा शेवट असूं नये अशा विषयीं साहित्यशास्त्राचा ‡ स्पष्ट नियमही आहे. संविधानकाच्या इतर भागांची रचनाही अशीच चातुर्यानें केली आहे. तीवरून मुख्य पात्रांच्या अंगचे उदात्त गुण कवीस स्पष्ट रीतीने दाखवितां आले आहेत. सीतेवर रामाचा इतका

* नाटकांत † कमीपणा ‡ साहित्यशास्त्र-ज्या शास्त्रांत मुख्यत्वेकरून काव्याचें (श्राव्य व दृश्य दोहोंचे) आणि काव्यसंबंधीं शब्द, अर्थ, रस, गुण व दोष यांचे विवेचन केलेले असतें तें शास्त्र.

जीवप्राण असतां व चित्रपटावरून ज्ञालेल्या पूर्ववृत्तांतदर्शनानें तर त्याचें हृदय अत्यंत द्रवून प्रेमभरांत आलें असतांही, दुर्मुखाच्या तोंडून जनापवाद कानीं पडतांच तें त्यानें तत्क्षणीं दगडाप्रमाणे कठीण केलें. व वसिष्ठाच्या निरोपासं आणि आपल्या नुक्त्याच केलेल्या कठोर प्रतिज्ञेसं अक्षरशः अनुसरून सीतेनें निद्रिस्त असतां घातलेली मिठी मोळ्या क्रूरपणानें तत्काळ तोडली, व अत्यंत सद्गदित होऊन तिचा शेवटचा निरोप घेतला ! याचप्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या अंकांतील प्रसंगही हृदयभेदक आहेत. त्यांवरून महाशय पुरुषांचें अंतःकरण समयविशेषीं किंबहुना एकेच वेळीं, ‘वज्ञाहून कठोर व कुसुमाहून मृदु’ कसें असतें तें कवीनें दाखविलें आहे. शंबूकवधाचा प्रसंग कवीस अवश्य घालावा लागला; कारण अशा कांहीं कामाशिवाय राजकार्य सोडून दंडकारण्यांत येण्यास रामास सवड कोठची ? तरी त्याच्या सदयत्वास विरुद्ध असें तें कर्म असल्यामुळे, व शिवाय रंगभूमीवर प्रयोग करण्यास अप्रशस्त, यास्तव त्याच्या वधाचा प्रसंग फार संक्षेपानें उडवून त्यास दिव्य पुरुषाच्या रूपानें लागलीच आणला आहे.

तिसऱ्या अंकांत तर करुणरस जसा काय अवतरलाच आहे. दंडकारण्यांतील वनशोभा पाहून रामाचें मन द्रवलें, व तें स्थान पुष्कळ वर्षांनी पुनः पाहिल्यामुळे जो जो पदार्थ त्याच्या दृष्टीस

१,२ यज्ञांत गुंतलेल्या वसिष्ठ ऋषीनें नुकताच रामचंद्रास असा निरोप पाठ-विला होता कीं, तूं कांहीं ज्ञालें तरी प्रजारक्षण व प्रजारंजन (त्यांना खूष ठेवणे) हें राजाचें कर्तव्य आहे हें विसरूं नको; व यास अनुलक्ष्य त्याच वेळीं रामानें “माझें प्रेम, दया, सौख्य, फार तर काय प्रत्यक्ष सीतेच्या सहवासावर पाणी सोडण्याचा प्रसंग आला तरी लोकानुरंजनाकरितां मी हें आनंदानें करीन,” अशी कठोर प्रतिज्ञाही केली होती.

पडे तो तो पूर्ववृत्तांतस्मारक होऊन सीतेची सखी वनदेवता वासंती हिंचीही गांठ पडली आहे. पण याहूनही एक चमत्कारिक गोष्ट या अंकाच्या संविधानकांत कवीनें मोठ्या चातुर्यानें योजिली आहे. ती तर यांतील करुणरसास विशेष अनुकूल झाली आहे. ती सीतेची अदृश्यता होय. जिची घोर अरण्यांत काय गति झाली हें कांहींच न समजल्यामुळे रामाच्या हृदयांत दुःखाचे उमाळे येताहेत, तीच स्वतः पुढे उभी असतांही त्यास कळू नये; व तिचाच परिचित हस्तस्पर्श झाला असतांही रामाच्या भाषणावरून त्यास उन्माद झाला अशी वासंतीस शंका यावी, व रामानेही ती व्यर्थ भ्रांतिच मानावी; या गोष्टी अत्यंत हृदयद्रावक होत, व यांच्या योगानें सीतेचा परित्याग केल्याबद्दलचा जो रामाचा कठोरपणा त्याचा अगदीं विसर पडतो.

चवध्या अंकास वाल्मीकीचा आश्रम हें स्थळ अनेक कारणानीं फार समर्पक झालें आहे. राम व सीता हीं दोघें लहानपणापासून फार गुणांचीं असतांही त्यांस मुख म्हणून कधीं लागलेंच नाहीं व शेवटीं तर फारच भयंकर परिणाम झाला, हें पाहून कौसल्येस व जनकास पराकाष्ठेचें दुःख होऊन त्यांची चित्तवृत्ति उदास व विरक्त झाली असतां, त्यांचे हृदयोद्भार वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या हृदयावर स्थलौचिल्यानें विशेष ठस-विष्ण्यास क्रुषीच्या आश्रमाशिवाय दुसरे योग्य स्थान कोणतें सांपडणार ? तर्सेच संसारांतील नानाविध दुःखांचे प्रसंग काढून भागलेला असा वृद्धवर्ग सशोक व सचित होत्साता एकीकडे बसला असतां आश्रमाच्या दुसऱ्या बाजूस तेथील बटु अनध्यायास्तव * निश्चितपणे

* सुटी मिळाल्यामुळे

व स्वच्छंदपणे खेळत असून त्यांत अगदीं दंग होऊन गेले होते, या दोन्ही गोष्टीही एकापुढे एक घातल्यानें परस्पर फारच शोभतात; कां तर संसारांतील या दोन अवस्था परस्परांहून अल्यंत भिन्न असल्यामुळे अशा ठिकाणीं त्यांचा भेद फारच ठळक रीतीने दिसून विशेष खुलतो. पुढे लव येऊन सीतेविषयीं निराश झालेल्या जनकास व कौसल्येस त्याकडे पाहून सीतेचा हा पुत्र असेल अशी शंका उत्पन्न झाली वैरो वृत्तांत; लवाचे खेळगडी येऊन त्यांनीं केलेले घोड्याचें मौजेचें वर्णनै; आणि राजपुरुषांनीं दटाविले असतां इतर बटूंमध्ये व त्या तेजस्वी क्षत्रियकुमारांत तक्षणीं दिसलेले अंतर, या सर्व गोष्टीही मोठ्या खुबीने आणल्यामुळे त्या ह्या अंकास शोभाप्रद झाल्या आहेत. असो. या पुढील शेवटल्या तीन अंकांचेंही याप्रमाणे विशेष वर्णन करण्याचे प्रयोजन दिसत नाहीं. वरील संविधानकावरूनच त्यांविषयीं आमच्या चतुर वाचकांस वरीच कल्पना बांधतां येईल असें आम्हांस वाटते.

‘उत्तररामचरितां’ त मुख्य रस म्हटला म्हणजे करूण होय. तो सर्व नाटकभर पसरला असून त्याची कमाल तिसऱ्या अंकांत झाली आहे. पांचब्यांत व सहाब्याच्या आरंभीं बीर असून, दोघेही योद्धे कुमार असल्यामुळे त्यांचीं भाषणे विशेष. मजेचीं वाटतात.

१ घोड्याचें मौजेचें वर्णन—“हे पाहिलेस का? लवा! येथें एक विचित्र प्राणी आला आहे! त्याला एक लांब शैंपूट आहे, तें तो सारखे हालवीत असतो; त्याची मान लांबलचक असून त्याला चार खूरही आहेत; गवत खातो, व वारंवार मोठेमोठे लिंदीचे गोळे टाकतो. चल लवकर, नाहीं तर तो जाईल निघून.” हे वर्णन अर्थातच वाल्मीकीच्या आश्रमांतील बटूंनी केले आहे.

शेवटव्या म्हणजे सातव्या अंकांत आरंभी करुण व शेवटी अद्भुत रस आहे. याप्रमाणे प्रस्तुत नाटकांत कवीने करुण रसावर मुख्य धोरण ठेवून इतर केवळ प्रसंगोपात्त किंवा तदंगभूत असे आणले आहेत. हें सर्व या नाटकाच्या आंतील रचनेविषयीं झालें. पण केवळ वाह्यतः पाहतांही यांतील निरनिराळीं स्थळे कवीने किती चमत्कारिक योजलीं आहेत तीं सहज वाचणारांच्या सुद्धां लक्षांत अल्या-वांचून राहणार नाहीत. कोठे ऋषींचा आश्रम, कोठे बनदेवतांचीं रस्य व भव्य अरण्ये, कोठे विद्याधरलोकांचा दिव्य प्रदेश, कोठे सुरासुरादि सर्व भूतसृष्टीने अधिष्ठित असा आश्वर्यभूत रंग,* कोठे समरभूमि, अशा चित्रविचित्र स्थलांची कल्पना केल्याने त्या अंकांतील रस वाचकांच्या, व विशेषतः प्रेक्षकांच्या, मनावर विशेष आल्हादकारक होण्यासारखा झाला आहे. प्रकृत नाटकांत सृष्टी-वर्णनाचाही प्रसंग कवीने आणला आहे; तो दुसऱ्या व तिसऱ्या अंकांत होय. दोहों ठिकाणीं केलेले दंडकारण्याचे वर्णन फार सुंदर आहे. तसेच कांहीं दुसऱ्या जागींही प्रसंगवशात् जेथें जेथें वर्णन करणे आले आहे तेथें तथेही तें तसेच उत्कृष्ट व समर्पक केले आहे. यांतील पात्रे बहुतेक रामायणावरून प्रसिद्धच आहेत; व येथेही त्यांचे उदात्त गुण तसें संविधानक योजून कवीने अधिक व्यक्त केले आहेत. याप्रमाणे अनेक गुणांनी ‘उत्तरामचरित’ फार रमणीय झाले आहे. व यावरूनच तें एकदम रसिकप्रिय होऊन आजपर्यंत त्याचीच बाकीच्या दोहोंपेक्षां पूर्वीच्या पंडितांत विशेष प्रसिद्धि आहे; व ही त्याची ख्याति कालगतीबोवर सतत वृद्धिंगत होऊन

* नाटकाची रंगभूमि

भवभूतीचें नांव दिगंतरींही जाऊन तें चिरकाळ राहील यांत तिळमात्रही संदेह नाहीं !

प्रश्न

(१) मूळ रामायणांतील गोर्ध्नीत नाटककारानें कोणते ठळक फरक केले आहेत ? व ते कां केले आहेत ?

(२) रामचंद्राच्या स्वभावांतील कोणत्या गुणांचा उद्घेख प्रस्तुत नाटकांत ठळकपणे आला आहे, हें उदाहरणे देऊन सांगा.

(३) करुणरसाचे पोषण करण्यासाठीं कवीनें कोणकोणते प्रसंग नाटकांत घातले आहेत ?

८

आजकालचीं पोरे

—~—~—~—~—

[पुढील उतारा मध्यप्रांतांतील प्रसिद्ध लेखक व कवि श्री. ना. के. बेहेरे यांच्या “बोथट-बाण” या नांवाच्या विनोदी लेखसंग्रहांतून घेतला आहे. सामाजिक व्यंगांचें किंवा रुठ कल्पनांतील दोषांचें दिग्दर्शन करण्यास विनोदरूपी शक्त्वाचा फार चांगला उपयोग होतो. पण हे विनोदरूपी बाण तीक्ष्ण व विषारी असू नयेत. ज्यांना आपले दोष दाखवावयाचे असतील त्यांनासुद्धां ते झोऱू नयेत, उलट थोड्या गुदगुल्याच बहाव्या अशा रीतीने

हे बाण सोडतां आले तर विशेषच उत्तम. प्रस्तुत लेखमाला अशाच उद्देशानें लिहिलेली असल्यामुळे प्रो. बेहेरे यांनी त्या लेखांना “बोथट बाण” अशी संज्ञा दिली आहे]

दृश्य पहिले

काळः—सन १८५५

[अंगणांत तक्कपोशीवर जुनें धोतर व मार्गे लाल खादीचा तक्कया असून त्याला टेंकून उघडेबंब बसलेले हरेश्वरभट चंचीतून तमाखू खाऊन जवळच्या पिकदाणीत थुंकत आहेत]

हरेश्वरभट—राष्ट्रा, शिंच्या म्हणतोस काय ? तूं विंग्रजी शिकणार ? अरे मूर्खा ! तुझ्या बापजाईयांनी ‘नै वदेत् यावनीं भाषाम् प्राणैः कंठगैरपि’ असें म्हटले आहे, तें उगीच ? अरे, आपल्याला ती भ्रष्ट भाषा शिकून करायचें आहे काय ? चांगले वेद पढावेत, संहिता म्हणावी, ब्रह्मकर्म शिकावें ! चार मंत्र म्हटले कीं, पोटाला कांहीं कमी का आहे ? विंग्रजी शिकून बाटणार वाटतें ? अरे, आपली जात, आपला धर्म—तुला कशाचीच का पर्वा नाहीं ? तूं शिकलास तर तुला मी अन् मला तूं अंतरलों, असें समज.

धरांतून—शिकला यस्फ्यस् तर काय झालं ? त्या विनायक-भटजींचा गोप्या नाहीं का शिकत त्या पाद्याजवळ ?

हरेश्वरभट—(चवताकून) अग ! या कलियुगांत तूं सुद्धां मला अक्कल शिकवायला लागलीस अं ? म्हणे गोप्या शिकतो आहे ! खागाढवा, तो पाद्री मांसमच्छी खातो, म्हणून तूंहि खा, समजलास ?

अन् एकलंस का ग ? त्या पाद्रीसाहेबांची बायको नेसते तसला लहंगा तूं कां नेसत नाहींस ?

रामचंद्र—(हळूच) मला चांगली नोकरी मिळेल.

हरेश्वरभट—नोकरी ?—अरे, पण तुला नोकरीशीं काय करायचें आहे ? आपणां ब्राह्मणांना चार घरे फिरलें कीं बस्स ! सेवाधर्म हा बोल्दूनचाल्दून शूदांचा, समजलास ? नोकरी मिळाली म्हणजे तुझे हात कांहीं स्वर्गाला पोहोंचणार नाहीत ? मीं नोकरी केली नाहीं, तर माझें कांहीं अडलें का ? संसार ज्ञाला, मुलेबाळें ज्ञालीं, चार पैसे गांठीं पडले, तुझें लग्न करून दिलें—नोकरी नाहीं केली म्हणून माझें काय कमी ज्ञालें बाबा ?

रामचंद्र—(रङ्ग लागतो.)

हरेश्वरभट—राम्या, बाप मेला म्हणून रडायला अजून वेळ आहे ! (सुस्कारा टाकून) ठीक आहे. शिका तुमच्या मनांत आहे तर ! तुमचा पोंगा वाजूं चा एकदांचा ! तुम्ही आजकालचीं पोरे ! तुम्हांला आमचें काय आवडणार आहे ?

दृश्य दुसरे

काळः—सन १८७५

[घरच्या ओटीवर सत्रंजी, लोड टाकून अंगांत फेनेलची बंडी असलेले रामचंद्रपंत बसले आहेत. समोर विष्णांचें तबक व तमाखूची डबी असून एका पेटीवर सरकारी कामाचे कागद पडले आहेत. समोर केशव उभा आहे]

रामचंद्रपंत—हे तुझें करणे आपले तुलाच शोभते ! आज किती दिवस ज्ञाले मी पहातों आहें,—मी म्हणत होतों, तुझें

वर्तन आज सुधोरेल, उद्यां सुधोरेल; पण काहीं नाहीं—येरे माझ्या मागल्या ! अरे, आम्ही नाहीं का इंग्रजी शिकलों ? शिकवतांना का शेंडीला गांठ द्यायची नाहीं, असें शिकवितात, कीं पागोटें न घालतां त्या टोप्या घाला, असें शिकवितात ? आहे तरी काय ? मी आज सहा महिने झाले पहातों आहे. तुझ्यां वर्तन दिवसेंदिवस आपलें अधिकाधिक बिघडत चाललें आहे ! परवां तो कोट करून आणायला तुला कुण्ठीं रे अक्कल शिकविलीं ? अन् हे अंगांत गुंड्यांचे सदरे तुला बरे का वाटतात ? बारावंद्या अन् अंगरखे अंगाला बोंचतात, पागोव्याचे ओझें होतें, हेंच ना ? आम्ही जणुं काय मुळीं माणसेंच नाहीं ! मग हें थोरलें धोतर तरी कशाला नेसलास ? साहेबलोकांसारखी पाटलोणबूट घाढून हिंडावें कीं नाहीं ? वा ! चांगले दिवे लावतां !

घरांतून—हें काय बाई ! पोरांना कीं नाहीं सर्व काहीं शोभतं हो ! मोठा झाला कीं घालील पागोटं. चार दिवस लहान आहे, तोपर्यंत दुसऱ्यांच्या मुलांचं पाढून तसं करावंसं वाटतं. एवढं काहीं नको खाबदल त्याला बोलायला ?

रामचंद्रपंत—(संतापून)—तूं—तूं या पोराला लाडानें बिघडवलास ! अन् काय रे ? त्या गोसावऱ्याच्या—कोण तो रे—व्याख्यानाला गेला होतास, नाहीं का ? मला सर्व काहीं कळतें. समजलास ना ? तुम्ही माझ्यापासून कितीही लपवा, मला कळव्यावांचून कर्धीही रहायचें नाहीं ! काळ संध्याकाळीं मी मुद्दामच पहात होतों, सोंवळें नेसतोस का नाहीं तें ! पण तस्सा आपला ओवऱ्यानें बसलास जेवायला ! अरे, धर्मविर्म काहींच नाहीं का रे तुला ? त्या स्वामीच्या

व्याख्यानांत हेंच होतें वाटते ? तरी तो भोंदूच वाटला मला !

केशव—बाबा, त्यांचे व्याख्यान अगदीं कळकळीने चालले होते.

रामचंद्रपंत—हो तर ! त्या गोसावड्याच्या व्याख्यानांत तुला कळकळ दिसायची, अन् आमचें बोलणे म्हणजे वरवर—ठीकच आहे ! आमच्या आंतङ्घांचा पीळ कसा दिसणार तुला ? कसला समाज अन् कसले काय ! आपला धर्म वाईट का आहे, म्हणून असले चोंचले काढायचे ? छे छे, भ्रष्टतेची अगदीं कमाल झाली ! केशव, तूं इतका बिघडशील, असें नव्हते वाटले मला ! आम्ही नव्हतों का—

केशव—(डोळे चोळतो.)

रामचंद्रपंत—खडतां कशाला ? तुमच्या मनाजोगते होऊन जाऊंद्या ! तुम्ही आजकालचीं पोरे ! तुम्हाला आमचें काय आवडणार आहे ?

दृश्य तिसरे

काळः—सन १८९५

[मार्डीवरील एका खोलीत सत्रंजी—तक्क्याची बैठक असून, एका बाजूला एक टेबल खुर्ची ठेवली आहे. टेबलावर सरकारी कागद पहात केशवराव बसले आहेत. त्यांच्या अंगांत गुंज्यांचा सद्रा असून हातांत पेटविलेली विडी आहे. डोक्यावर संजावदार घेरा असून तेल लावून तुक्तुलीत केलेली शेंडी मार्गे सोडली आहे. अप्पा जवळच उभा आहे]

केशवराव—अप्पा, तुझ्या बोलण्याचे मला मोठे नवल वाटते. म्हणे इतक्यांत माझे लग्न केले तर अन्यासांत व्यत्यय येईल ! अरे,

जगांत काय तूं एकटाच अभ्यास करणारा आहेस ? लग्नाने अभ्यासांत व्यत्यय यायला काय झाले ? (दाराकडे पाहून) ऐकलंस का ? (लक्ष्मीबाई येतात) आपले चिरंजीव साफ म्हणतात कीं, ‘मला लग्नच करायचे नाही ! माझ्या अभ्यासांत व्यत्यय येईल !’ हा आतां लहान का आहे ? चांगला वीस वर्षांचा झाला ! तूंच सांग आपल्या चिरंजीवाला चार उपदेशाच्या गोष्टी. माझ्ये लग्न झाले, तेव्हां तूं केवढी होतीस ?

लक्ष्मीबाई—इश्य, हें काय बाई भलतंच ? असेन नऊ दहा वर्सांची !

केशवराव—अन् माझे तरी वय त्या वेळी किती होते ! मी तर सारा सोळा वर्षांचा होतो. काय रे अप्पा ! मग माझ्या अभ्यासांत व्यत्यय नाही आला तो ? खरेंच, मीं तुला एवढी मोकळीक ठेवली, हीच मुळी माझी चूक झाली. शट मागितले, शट करून दे; सायकल मागितली, सायकल घेऊन दे; कोट शिवतों म्हणाला, तर शीव बाबा—मीं तुला कोणत्या बाबतींत आजपर्यंत कमी केले आहे ? मला न विचारतां देखील तूं किती गोष्टी केल्या आहेस ! पण मीं तिकडे लक्ष्यच दिले नाहीं कॉलर्स घे, नेक्ट्राय घे, असें एक का दोन ? पण मीं म्हणत हेतों कीं, आहे लहान तोंवर करील—त्याला समजूं लागले कीं, त्याचा तोच सुधारेल ! पण दिवसेंदिवस अधिकच शेफारत चाललास ! परवां कॉलेजच्या डिबेटिंग क्लबांत ‘पुनर्विवाह करणे उत्तम’, असें तूं म्हणालास, म्हणून बापू मेहेंदले सांगत होता मला. साहेबांच्या बायका पुनर्विवाह करतात म्हणून तो चांगला, होय ? साहेबांचे जर इतके अनुकरण करायचे आहे तर तुम्हाला आम्ही ठेवलेले ‘अप्पा’ नांव बिलकूल नसेल खपत ? मग हेनी, जॉन असें एखादें नांव ठेऊन घे

आपणाला. (लक्ष्मीबाईना उद्देशून) ऐकलेत ना आपल्या चिरंजीवांचे प्रताप ? यांना म्हणे विधवेशीं लग्न करायचे आहे. आजकाल तें नवीन मत निघालें आहे ना ?

लक्ष्मीबाई—भलतंच एकादं ! अप्पा, तूं लग्नाला कबूल हो कसा ! काय तरी चमत्कार मेला ! विधवा परत सवाष्ण होईल तरी कशी ? कांहींच्या बाहींच बाई बोलणं इकडचं ! तूं कांहीं अभ्यासाची काळजी करूं नकोस अप्पा ! आम्ही आपली तुझ्यासाठीं लहानशी मुलगी पाहूं हो !

अप्पा—मी स्वतः आपल्या पायांवर उभा राहिल्यावर मगच लग्न करीन म्हणतो.

केशवराव—हें रे काय बोलणे तुझें ? तुला आपल्या खर्चाची कांहीं तरी काळजी आहे का ? तुझा कॉलेजचा खर्च कोण तुझा तूंच चालवतोस काय ?

लक्ष्मीबाई—अप्पा, देवानं आपणाला कांहीं कमी केलं नाही. तूं आपला लग्नाला कबूल हो कसा ? मला किती बरं कष्ट पडतात ! माझ्यावर तुझं प्रेम आहे ना ? मग माझ्यासाठीं तरी लग्नाला नाहीं का कबूल होत तूं ?

केशवराव—त्याला कसली आली आहे माया अन् ममता ? त्याचीं Principles (मते) आहेत ना ?

अप्पा—(हळूच) आई ! तुझ्याकरितां म्हणून मी लग्न करतो; पण मुलगी मात्र माझ्या पसंतीची पाहिजे. शिकलेली अन् दिसण्यांत चांगली अशी हवी !

केशवराव—वा ! आम्ही पाहूं तें तुझ्या वाईटाचेंच पाहूं !

आम्ही म्हणजे तुझे वैरी ! स्वतःच्या पसंतीने तूं लग्न करणार ? मी कांहीं आपली बायको पहायला गेलों नव्हतों, मग माझा संसार कुठे नाहीं रे वाईट झाला ? अरे, आईबापांना तुमची काळजी कांहींच का नसते ? ते करतील, तें तुझ्या वाईटाचें का करतील ?

अप्पा—(पुटपुटत) मला सर्व जन्म त्या मुलीबरोबर घालावायचा आहे—

केशवराव—आणि आम्ही तुझी एखाद्या कैदासणीशीं गांठ घालून देणार आहों, होय ना ? आमच्या वडिलांनी आमचें लग्न ठरवलें, तेव्हां आम्ही एक शब्ददेखील बोललों नाहीं कीं, कसली विचारपूसहि केली नाही ! मुकद्यानें उठलों, अन् बोहल्यावर जाऊन बसलों !

लक्ष्मीबाई—पण मी म्हणतें, त्याचं एवढं म्हणणं तरी काय आहे ? दाखवायची त्याला मुलगी एकदां ! आपल्याला तरी एवढा हा हट्ट हवा कशाला ? पहा रे अप्पा, आपली बायको स्वतःच पाहून ये तूं तेंच बरं. तुला दाखवल्याशिवाय कांहीं आम्हीं पकं करीत नाही. झालं ना आतां तुझ्या मनासारखं ? बाकी आम्हीं करूं ते तुझ्या बन्याचंच करूं हो !

केशवराव—होऊंद्या—तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊंद्या. तुम्ही आजकालचीं पोरे ! तुम्हांला आमचें काय जावडणार आहे ?

दृश्य चवर्थे

काळः—सन १९१५

[माडीवर एका शृंगारलेल्या दिवाणखान्यांत अप्पासाहेब आरामखुर्चीवर चिरूट ओढीत पडले असून नवळच त्यांच्या पत्ती इंदिराबाई एक पुस्तक वाचीत बसल्या आहेत. अप्पासाहेबांच्या अंगांत एक शर्ट असून डोकीवर केंस

राखले आहेत; मात्र मार्गे शेंडीची बट आहे. पोमेटम लावून भांग काढलेले केंस, अंगांत रेशमी शर्ट, त्यावर सुंदरसा टाय, पायांत क्यान्व्हासचे स्लिपर व डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा, या थाटानें त्यांचे चिरंजीव वसंतराव हातांत टाइम्स घेऊन बसले आहेत]

अप्पासाहेब—वसंत, तू हा इंग्लंडला जायचा नाद सोडून दे ! इथें राहून विद्या होत नाहीं, असें कांहीं नाहीं. एम्. ए., एल्एल. बी., सॉलिसिटर वगैरे वाटेल ती परीक्षा देऊन तुला इथल्याइथें मोठें होणे शक्य आहे. जस्टिस् रानडे, तेलंग इंग्लंडला थोडेच गेले होते ! तुझा हा उगीच कांहीं तरी हट आहे, झाले.

वसंत—पण अप्पा ! मी आतां कुठे इंटर पास झाले आहे. मला वकील व्हायचे म्हटलें, तरी कमीतकमी चार वर्षे पाहिजेत; अन् आजकाल नुसत्या वकिलाला विचारतो कोण ? शिवाय युनिवर्सिटीची परीक्षा हटकून पहिल्या वर्षां पास होईल, हीहि कांहीं शाश्वती नाहीं. यापेक्षां मी आज जर इंग्लंडला गेले, तर तीन वर्षांत बॉरिस्टर—अॅट—लॉ होऊन येतो. बॉरिस्टराला जी मानभान्यता असते, ती मिळण्याची वकिलाला स्वप्रांतदेखील आशा नाहीं ! तेव्हां तुम्ही आपली मला परवानगी घाच !

अप्पासाहेब—वसंत, तुला परक्या देशांत पाठवायचे म्हणजे कोण अडचणी आहेत, याची तुला तिळमात्रतरी कल्पना आहे का ? अरे, धर्माची अगदीच हेटाळणी करून उपयोगी नाहीं. तू तिकडे जाणार म्हणजे खाण्यापिण्याचा अगदीच ताळतंत्र सुटेल; अभक्ष्य भक्षण करावे लागेल. कसेहि झाले तरी आपल्या धर्माला मुकून चालावयाचे नाहीं.

वसंत—तुमच्या किती Curious (चमत्कारिक) कल्पना आहेत या अप्पा ? या धर्माचे नसतें बंड कां म्हणून माजवायचे ? आजकाल लोक इथे राहून देखील वाटेल तो अनाचार करीत नाहीत का ? अन् त्यांच्याकडे समाज कानाडोळाहि करीत नाहीं का ? तेव्हां अशा स्थितींत मी इंग्लंडला गेलों, तर कांहीं जगाविरुद्ध गोष्ट होईल, असें मुळींच नाहीं. तुमचा मुलगा बॅरिस्टर व्हावा, चांगल्या नांवालौकिकाला चढावा, असें नाहीं का वाटत तुम्हांला ? ही धर्माची पोकळ सबव नको. Damn this old rotten religion ! [जळो तो जुनापुराणा धर्म !]

अप्पासाहेब—शाबास ! आपल्या तोंडून जंगी विद्रोहीं मुक्ताफळे बाहेर पडूं लागलीं ! तूं इतका धर्मभ्रष्ट बनला असशील, असें मला वाटले नव्हतें. तरी तूं कॉलेजांत गेल्याबरोबर शेंडीला साफ रजा दिलीस, तेव्हांच मला संशय आला होता. एखाद्या वेळीं तर तुझ्या जानव्याचा देखील पत्ता नसतो ! वा : ! एकूण तूं आमच्या कुळाच्या नांवालौकिकाचा चांगलाच उद्घार करणार म्हणायचा ! तें कांहीं नाहीं बस्स ! तुला शिकायचे असेल, तर हिंदुस्थान कांहीं लहान देश नाहीं ! तुला विलायतेंत पाठवून वाटेल तसे चार करूं द्यायला माझे पैसे कांहीं वर नाहीत आले ! एक शब्द देखील यासंबंधीं माझ्याजवळ बोलूं नकोस !

ईंदिराबाई—त्याला विलायतेला जावं म्हणून इतकं वाटतं आहे, तर आडकाठी कशाला आणायची म्हणतें मी इकडे ? स्वतःला ‘ सुधारक ’ म्हणवून घेण होत असतं ना ? मग ही असली ज्ञांकली सुधारणा काय कामाची ? बायकांना चुलीपुढचंच शहाणपण म्हणून

नांवं ठेवायचीं, मग आपली ही असली सुधारणा कशापुढची ? तें कांहीं नाहीं. वसंताला पाठवायचाच विलायतेला, बरं का ? बॅरिस्टरची आई म्हणून म्हणवून घ्यायची मला भारी हौस आहे गडे !

अप्पासाहेब—तुमच्याच म्हणण्याप्रमाणे होऊं दा. पण मुळगा तिकङ्गुन बिघङ्गुन न यावा म्हणून तुम्ही काय खबरदारी घेणार आहां, तें मला पहिल्यांदा सांगा. नाहीं तर त्यानें येतांना एकादी मेमसाहेब बरोबर आणावी म्हणजे खासें काम ! त्या देसायांच्या मुलानें नाहीं का आणली ?

इंदिराबाई—माझा वसंत कांहीं तसला नाही हो ! वसंत, नाहीं ना तूं असले कांहीं तरी चार करणार तिकडे ?

वसंत—हः हः ! याचा विलायतेला बॅरिस्टरीच्या अभ्यासासाठीं जाण्याशीं काय संबंध बोवा ! लग्न म्हणजे स्वतःसाठीं Life-Companion (जीवितयात्रेतील सोबतीण) निवडण्याचा नाजूक प्रश्न ! तो सोडवतांना जातकुळीकडे कां पहावें, मी विचारतों ? ज्याच्या त्याच्या घेयाप्रमाणे या गोष्टी जो तो करणार, हें उघड आहे. मग अप्पा, तुमची आहे ना परवानगी मला ? मी पुढल्या स्टीमरनेच जाईन म्हणतों.

अप्पासाहेब—जा; तुमच्या मनाप्रमाणे होऊं दा ! बाकी माझ्या परवानगीची तुम्हांला विशेष कसली नड येणार आहे ? तुम्ही आज-कालचीं पोरे ! तुम्हांला आमचें काय आवडणार आहे ?

प्रश्न

(१) या संवादात्मक लेखांत मुख्यत्वें काय दाखाविले आहे ?

(२) सन १८५५ पासून सुरवात करण्याचे कारण काय ? १८५५ पासून १९१५ पर्यंतच्या कालांत लोकांच्या विचारांत व आचारांत क्रमानें कसा फरक पडत गेला हें दाखवा.

(३) “ जुने डोळे, नवे चाळे ” अशी म्हण आहे. ती या प्रकरणीं लागू पडते काय ? कशी ?

९

आमचे ग्रहण अजून सुटले नाही



[महाराष्ट्रीय समाजसुधारकांचे अग्रणी परलोकवासी श्रो. गोपाळराव आगरकर यांच्या निबंधसंग्रहांतून पुढील लेख घेतला आहे. “बोले तैसा चाले” अशा कट्ठा सत्यनिष्ठेमुळे आगरकरांच्या लेखणीस एक विलक्षण शक्ति प्राप्त झाली होती. सणसणीत स्पष्टोक्ति हा तिचा मुख्य विशेष होता. अनेक शतके धोरत पडलेला हिंदू समाज कठोर टीकाक्षाच्या तडाक्याशिवाय जागा होणे शक्य नाही अंसे त्यांना वाटे. म्हणून प्रथम केसरीचे द्वारे, व नंतर ‘सुधारक’ पत्र काढून त्यांनी सामाजिक, धार्मिक, व राजकीय व्यंगांवर खरमरीत लेख लिहिले, व तल्कालीन महाराष्ट्रीय समाज हालवून सोडला. या लेखांतील कडक भाषेमुळे, व पुरातन चाळीरीतीवरील उपहासपर टीकेमुळे पुष्कळ लोकांना त्यावेळी आगरकरांचा राग आला; पण आगरकरांनी लोकनिंदेची व छळाची कधीच पर्वा केली नाही. आज चाळीस वर्षांनंतर त्यांची बहुतेक मर्ते सर्वमान्य होण्याच्या पंथांत आहेत. प्रौढ व जोरदार भाषा, व सडेतोड विनोद यांचा आगरकरांचे लेख उत्कृष्ट नमूना होत]

गेल्या शुक्रवारच्या ग्रहणासारखी पर्वणी आली म्हणजे आमच्या समाजांत जी चलबिचल होऊन जाते, विशेषत: वरिष्ठ वर्गांतील



प्रो. गोपाल गणेश आगरकर

संस्कृत विद्यालय, बंदुवारा, मुमुक्षु विभाग, अस्सी, नवीन नगर, मुमुक्षु विभाग

अशिक्षित पुरुषांची व नियांची जी धांदल उडून गेलेली असते, ती पाहून आमच्या बुद्धीचिं प्रहण अद्यापि सुटले नाहीं, असें कोणत्याही विचारी पुरुषास वाटणार आहे. अशा प्रसंगीं अगदीं अज्ञ लोकांचे वर्तन जसें व्हावें तसें आमचे वर्तन होत असतें. ज्या रानटी लोकांस सूर्य एका दिशेने येऊन दुसऱ्या दिशेने निघून जातो कसा; चंद्राच्या विवास क्षय व वृद्धि कशाने होते; एकाएकीं सूर्याच्या व चंद्राच्या भोवतीं खळीं पडतात कशीं; उदककणवाही अन्नांनी आकाश व्यापृत झाले असतां, किंवा ईष्ट वर्षीव होऊं लागला असतां, आकाशांतील ज्या प्रदेशांत सूर्य असेल त्याच्या उलट प्रदेशांत नानातन्हेच्या रंगांची विशाल धनुराकृति कशी पडते; शुक्रासारखे कांहीं ग्रह कांहीं महिने क्षितिजापासून वर येत असल्यासारखे दिसत असून पुनः खालीं कसे उतरूं लागतात, व कांहीं दिवसांनी मुळींच दिसेनासे कां होतात; आकाशस्थ कांहीं तारे परस्परांमधील अंतर कधींच बदलीत नाहीत, व कांहीं आज या तारकासमूहापाशीं, उद्यां त्या तारकासमूहापाशीं, अशीं एकसारखीं स्थानांतरे करीत असतात, याचे कारण काय; सूर्यप्रकाशांत उभे राहिले असतां पडणारी छाया साऱ्या वर्षभर सारखी कां पडत नाहीं; तेजोमय शिखा किंवा पुच्छ असलेले असाधारण प्रचंड तारे^१ एकाएकीं कोठून येतात, व थोडे दिवस दिसत राहून, मग नाहींसे कसे होतात, आणि इतर तान्यांप्रमाणे फिरून लौकर कां दिसत नाहींत; एखाद्याच्या गळ्यांतील मौक्तिकहार तुटून पडावा, त्याप्रमाणे नभोमंडलांतील तारकहार त्रुटित होऊन, खांतील भव्य मणि अनेक दिशांस विदारल्यासारखे कशामुळे

दिसतात; भलत्याच ठिकाणी एखादे वेळी उपलब्धिकशी होते; मोठमोठीं वाढले कर्शीं सुटतात; डोक्यावरील अफाट पोकळीत पाणी जमते कसें, आणि पर्जन्यधारा येतात कोढून; चंद्र व सूर्य नित्यप्रमाणे शांतपणे आकाशपंथ आक्रमीत असतां, एकाएकीं त्यांच्या तेजाचा अपहार करून मनुष्यलोकास कधीं गाढ तिमिरांत, व कधीं अर्धवट संध्येत, चाचपण्यास कोण लावतो—वगैरे प्रश्नांचीं समाधानकारक उत्तरे देतां येणे अशक्य असल्यामुळे, त्यांनीं आश्वर्यजनक दृग्विषयां-विषयीं हवे तसे तर्क लढवून, त्यांसंबंधाने आपल्या शोधक मनाची हवी तशी समजूत घाढून घ्यावी, आणि त्या समजुतीच्या अनुरोधाने आचरण करावें, हें त्यांच्या संबंधाने अगदीं स्वाभाविक आहे, व याबदल त्यांस अणुमात्र दोष लावतां येणार नाहीं; कारण तसें केल्याखेरीज त्यांस गत्यंतरच नाहीं. पण ज्या लोकांस या विषयांचे खरे ज्ञान झाले आहे, त्यांनींही त्यांच्याप्रमाणेच वर्तन करणे म्हणजे अमूढ असून मूढाप्रमाणे आचरण करणे होत नाहीं काय? कोणी असें म्हणतील कीं ज्योतिःशास्त्राचे ज्ञान अद्यापि जितके पसरावें तितके पसरले नाहीं, त्यामुळे सध्यांचा वेडेपणाचा प्रकार दृष्टीस पडतो. या आक्षेपावर आमचे असें उत्तर आहे कीं, कोणत्याही विषयाच्या संबंधाने कितीही ज्ञान वाढले, व लोकांत त्याचा कितीही प्रसार झाला, तरी जुन्या पद्धति सोडून देऊन तदनुसार नव्या पद्धतीने वागण्याचे धैर्य आल्याशिवाय, ज्ञानाच्या वृद्धीपासून किंवा त्याच्या प्रसारापासून म्हणण्यासारखा फायदा होत नाहीं. ग्रहणे कर्शीं होतात, चंद्रसूर्यांस खळीं कर्शीं पडतात वगैरे गोष्ठी युरोपांतील सर्व लोकांस समजल्या आहेत, असें म्हणतां येणार नाहीं. पण जेवढ्यांस त्या पक्क्या कळून

आत्या त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या रुदींस न जुमानतां, अगोदर आपले वर्तन बदलून नंतर दुसऱ्यांचे वर्तन बदलण्याचा प्रयत्न केला, यामुळे तिकडील लोकांच्या बुद्धीस ज्या राहूने ग्रासले होते त्याच्या जबड्यांतून त्यांचा लौकर मोक्ष झाला. आमच्या इकडील पंडितांची तशी गोष्ट नाही. त्यांना लोकापवादाचे भय फार असल्यामुळे, ते आपल्या पांडित्यप्रदर्शनापलीकडे सहसा जात नाहीत. हा आमच्या राष्ट्रीय प्रकृतीत नैसर्गिक दोष आहे, व यामुळे आमचे अतिशय नुकसान होत आहे. कोणत्याही विषयाच्या संबंधाने जोंपर्यंत आपली पक्की खातरी झाली नाहीं तोंपर्यंत सामान्य लोकांच्या समजुतीप्रमाणे आचरण करणे दूष्य होणार नाहीं; कारण विनाकारण रुढ पद्धति सोडण्यांत कोणत्याही प्रकारचा फायदा नाहीं. सर्व जुन्या राष्ट्रांत ज्योतिःशास्त्राविषयी नानातळेचे ग्रह पसरले होते, व त्यांच्या अनुरोधाने त्यांचे वर्तन होत होते. लढाईला जावयाचे झाले, विवाह करावयाचा झाला, कोणत्याही मोठ्या कामासाठी बाहेर पडावयाचे झाले की, प्रथम त्या त्या गोष्टीस ग्रहांची अनुकूलता कशी काय आहे, हें जोश्याकडून पहावयाचे, आणि त्याने ते अनुकूल आहेत, अशी खात्री दिल्यास मग तिला आरंभ करावयाचा, असा प्रकार आशिया व युरोपखंडांतील सर्व जुन्या लोकांत रुढ होता. मनुष्यांचे मन जात्या शोधक असल्यामुळे, ज्या ठिकाणी त्याची मति खुंटते त्या ठिकाणी ते पाहिजे तसल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार होते. पृथ्वीवर घडून येणाऱ्या मोठमोठ्या चमत्कारांची मीमांसा आतांप्रमाणे त्या वेळेस करतां येणे शक्य नसल्यामुळे आकाशांत भ्रमण करणाऱ्या तेजोनिधींकडून ते होत असावे, अशी कल्पना त्या वेळेस होणे फार

साहजिक होतें. तसेच अनेक वर्षे लक्ष्यपूर्वक आकाशाचें अवलोकन केल्यावर तारे आणि ग्रह यांतील भेद लक्षांत यावा; ग्रह मार्गे पुढे होतात ते आम्हांस सुख किंवा दुःख देण्यासाठी होत असावेत; श्वेत व रमणीय शुक्र सुखप्रद व बलवर्धक असावा; रक्तवर्ण मंगळास रुधिराची प्रीति असावी; मंद व निस्तेज शनीचा स्वभाव दुष्ट असून मनुष्यांना पीडा देण्यांत त्यास मोठा आनंद होत असावा—अशा कल्पना येऊ लागून अखेरीस मनुष्यांच्या मुख्य मुख्य वृत्तींचा आरोप, निरनिराक्षया ग्रहांवर, त्यांच्या त्यांच्या स्वरूपाच्या अनुरोधानें, व कर्वींच्या आणि जोश्यांच्या तर्काप्रमाणे, करण्यांत आला यांत कांहीं नवल नाहीं व सामान्य लोकांनी तत्कालीन श्रेष्ठ व सूझ लोकांच्या पदपंक्तीचे अनुसरण केले यांतही कांहीं वावगे झाले नाहीं. पण अमुक गोष्ट अमुक रीतीने घडत नाहीं, अमुक रीतीने घडते, असें ज्यास पक्के समजून आले आहे, तो जर लोकांचा गैरसमज दूर करण्याचे धैर्य न करील, तर खन्या ज्ञानाचा प्रसार होऊन सुधारणा व सुखवृद्धि कशी व्हावी? आपल्या इकडील तत्त्ववेत्त्यांत आणि शास्त्रज्ञांत एक मोठा दोष दिसून येतो तो हा कीं, त्यांना आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करण्याची उत्कट इच्छा किंवा धैर्य होत नाहीं. “पुराणांतलीं वांगीं पुराणांत” अशा पद्धतीने आमच्यांतील विद्वान् म्हणविणाऱ्यांचे वर्तन बहुधा होत असल्यामुळे दुर्मिति, दुराग्रह आणि दुष्ट चाली यांचे ठाणे या देशांत कायम ज्ञात्यासारखे झाले आहे. बाकी ज्या देशांत भास्कराचार्यासारखे ज्योतिषी होऊन गेले त्या देशांत अजूनपर्यंत चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आले असतां कांहीं वेळ थंड पाण्यांत निष्कारण बुड्या मारण्याची, उपवास

करण्याची, भलभलत्या वस्तूंची दाने करण्याची, मूर्खपणाऱ्या मंत्राचा जप व सिद्धि करण्याच्या फंदांत पडण्याची, पापडलोणच्यावर व दर्हीदुधावर तुळशीपत्रे घालीत बसण्याची, आणि जणुंकाय आपणास सुतक्यानेच स्पर्श केला आहे कीं काय असें समजून, स्त्री-पुरुषांनी धोतरापात्रांसकट डोक्यावरून पाणी घेण्याची चाल अजूनपर्यंत दृष्टीस पडावी काय ? पण आमच्या भास्करार्यासच हा प्रकार अप्रशस्त म्हणण्याची छाती कोठे होती ? भास्कराचार्यांचे भास्कराचार्यत्व फक्त वेधशाळेत ! आचार्य तिच्याबाहेर पडले कीं, “यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं ना करणीयं नाचरणीयं” (शुद्ध असूनही जर एखादें आचरण लोकविरुद्ध असेल तर तें करूं नये) या उपदेशाचे अनुयायी ! ग्यालीलिओ-कोपर्निंकसादि यूरोपीय ज्योतिर्विदांनी अशा प्रकारचेंच आचरण केले असतें तर यूरोपांत ज्ञानरवीचा प्रकाश फांकून अज्ञानतिमीराचा विघ्वंस झाला असता काय, व आज त्या खंडास जो सुदिन प्राप्त झाला आहे तो होता काय ? तसें इकडे व्हावें अशी इच्छा असेल, तर लोकापवादाचें भय टाकून आपल्या मनास शुद्ध दिसेल तें लोकांस सांगण्याचें, व तदनुसार वागण्याचें, धैर्य केलें पाहिजे; आणि तसें पुष्कळांकदून होऊं लागलें, तरच अज्ञानराहूने प्रासलेल्या या आमच्या हतभाग्य देशाचें ग्रहण लौकर सुटणार आहे !

प्रश्न

(१) ग्रहणाचे वेळीं सुशिक्षित मंडळींचे वर्तन पाहून आगरकरांस काय वाटले ? ते जुन्या अशिक्षित लोकांस कां दोष देत नाहीत ? सुशिक्षितांवरच त्यांचा कटाक्ष कीं ?

(२) ज्ञानाचा खरा उपयोग होण्यास अंगीं धैर्य असण्याची आवश्यकता आहे, असें लेखकानें कां म्हटलें आहे ? (पृ. १३४ वरील मानसिक धैर्याविषयींचा मजकूर वाचा).

१०

वनवास पुरवला, पण अज्ञातवास नको !

[पुढील उतारा श्री. कृष्णार्जी प्रभाकर खाडीलकर यांच्या “ कीचकवध ” नाटकांतून घेतला आहे. श्रीयुत खाडीलकर हे मराठी नाटककारांत अग्रगण्य ठरले आहेत. ऐतिहासिक, पौराणिक व स्वतंत्र अशीं अनेक नाटके लिहून त्यांनी मराठी वाढव्यांत आपले नांव चिरस्मरणीय करून ठेवले आहे. या नाटकांत “ कीचकवध ” हें नाटक फार श्रेष्ठ दर्जाचे ठरले आहे.]

पांडवांच्या अज्ञातवासांत त्यांना विराट नगरींत वेष पालदून राहण्याचा कसा प्रसंग आला होता, व तेथें आपल्या सामर्थ्यांने व उद्घामपणाने राजा विराटाला सुद्धां न जुमानणाऱ्या त्याच्या सेनापतींने—कीचकानें—सैरंग्रीच्या वेषांत असलेल्या द्वौपदीवर पापी नजर ठेवल्याने त्यास शेवटीं भीमाच्या हातून कसें प्राणास मुकावें लागले हें सर्व कथानक “ भारतीय युद्ध ” सारख्या एखाद्या पुस्तकांतूनच वाचले पाहिजे. पुढील संवाद ध्यानांत येण्यासाठी येथें येवढे मात्र सांगितलें पाहिजे कीं, कीचकानें सैरंग्रीला मी आपल्या नाटकशाळेत (जनानखान्यांत) ठेवणार असें राणी सुदेषणेला सांगितलें. तेव्हां बोलण्या-प्रमाणे करण्यास हा दुष्ट चुकणार नाहीं असें वाढून द्वौपदींने एकांतांत धर्मराज (कंकभट) व भीम (बलव) यांना गांठून आपले या संकटांतून रक्षण करा अशी विनंति केली. त्या वेळचा हा संवाद आहे]

[कीचक वध—अंक १ ला, प्रवेश ३ रा]

(स्थळः—महालक्ष्मीचे देवालय; कंकभट, बलव, सैरंग्री बोलत आहेत)

कंक०—द्वौपदी, आम्हां पांडवांची शक्ति केवढी मोठी असली, तरी आज त्याचा काय उपयोग ? आमचे पूर्वीचे वैभव आठवाबे

आणि डोळ्यांतून पाणी काढावें ह्यापलीकडे आजच्या आमच्या स्थिरीत आम्ही काय करूं शकणार ? जरासंघाला ज्यानें सहज लीलेने मारलें तो एकटा भीम सर्व कौरवांना पुरुषन उरण्याइतका बली आहे—पण आज आपण ‘ होता ’ असेंच म्हटलें पाहिजे. पांचाली, तुझ्या स्वयंवराच्या वेळी ज्या अर्जुनानें सर्व कौरव व इतर राजे ह्यांचा समाचार घेतला, राजसूय यज्ञाचे वेळी ज्या धनुर्धरानें सर्व पृथ्वी पादाक्रांत केली, वनवासांत असतांना ज्यानें गंधर्वांचा मद उत्तरून सुयोधनाला सोडवून तुझ्या देखत सर्व कौरवांना खालीं माना घालावयास लाविलें, तोच महारथी आज हातांत कांकणे भरून बसला आहे ! आमचें सामर्थ्य उघडपणे दाखविण्याचे दिवस परमेश्वर आणी तों, सर्व मानापमान मुकाब्यानें गिळणे हाच शहाणपणाचा मार्ग मी समजतों.

सैरंगी—महाराज, आपण शांतिब्रह्माचे सागर आहां, तेव्हा जुल्दम करणाऱ्यांच्या लाथा सर्वांनी शांतपणे खाब्या, असें आपणास वाटतें तें ठीकच आहे. शिवाय वनवास संपत्यानंतर, हल्ळीच्या अज्ञातवासांत दुसऱ्याच्या दुःखाची अटकळच आपणास करतां येईनाशी झाली आहे. आपणास राजसभेत बसावयास मिळतें, केवळ धर्म-धर्माच्या वादविवादांत राजा आपली सल्ला मसलत विचारून जुगाराचे दोन पैसे तोंडावर फेंकतो, एवढ्यावरच संतुष्ट होऊन, इंद्रप्रस्थाच्या सिंहसनाच्या मालकांनी खुद आपल्या बायकोला पुरक्यांची वाईट रीतीने दासी होण्यास सांगावें, ह्याहून पांडवांना लजास्पद गोष्ट कोणची ?—गुलामगिरींत कांहीं दिवस गेल्यानें गुलामगिरींतच मजा वाढूं लागते, ह्याचें उदाहरण म्हणून, विराटनगरींतील पांडवांच्या

वर्तनाकडे आपल्या पुत्रपौत्रांनी बोटें दाखवूं नये असें तरी आपण वागलें पाहिजे; एवढीच आपल्या दीन पत्नीची महाराजांच्या पायांपाशी विनंति आहे.

कंक०—द्रौपदी, कीचकाच्या नाटकशाळेत तूं जा, असें मी एका शब्दानें तरी बोललों का ?

सैरंध्री—महारज, काळ जर कौरव हजर असते आणि पांडवां समोर ह्या द्रौपदीला आपली नाटकशाळा करण्याची कीचकानें केलेली प्रतिज्ञा जर लांनी ऐकली असती, तर पांडवांना अज्ञातवासांत ठेवण्याचें सार्थक झालें, असेंच त्यांना वाटलें असतें.—महाराज, भरसभेंत त्या हलकट दुःशासनानें माझा पदर ओढला, त्यावेळी मी घूतांत जिंकलेली दासी होतें, असें आपणास वाटलें, म्हणून आपण कपाळावर हात मारून गप्प बसलां; पण काळ मी कांहीं गुलाम नव्हतें किंवा आपणही गुलाम नव्हतां—


कंक०—द्रौपदी, आपण अज्ञातवासांत आहोत हें तूं विसरूं नकोस.

सैरंध्री—म्हणूनच म्हणतें, आजची आमची स्थिति पाहून कौरवांना आनंद झाल्यावांचून राहाणार नाहीं.—महाराज, बारा वर्षे सोङ्ग जन्मभर वनवास आला तरी पुरवला, पण हा अज्ञातवास—

कंक०—द्रौपदी, आपल्या पापामुळे एकदां आपण स्वस्थानापासून भष्ट झालों म्हणजे वनवासाच्या यातना मनुष्याच्या कपाळीं लिहिल्या असतात. ह्या वनवासांत तो हुषारीनें वागला, म्हणजे अज्ञातवासाचीं मुखें त्याला मिळतात. ह्या अज्ञातवासाचे दिवस अक्कल-हुषारीनें व आपली धर्मवृत्ति कायम ठेऊन त्यानें काढले, म्हणजे

पुन्हा तो आपल्या पहिल्या स्थितीला जातो. संसाराचें रहाटगाडगें असें आहे.

सैरंग्री—महाराज, वनवासांत आपण पूर्वी कोण होतों, काय होतों, ह्याची आठवण तरी विसरून जावी लागत नाही. पांडव वनवासांत असतांनाहि पूर्वीप्रमाणेच सर्व जगाला आपल्या तेजानें थक्क करून सोडीत असत. पण आज आपली स्थिति काय आहे?—इंद्रप्रस्थाच्या सिंहासनाचे मालक आम्ही, असे शब्द प्रसिद्धपणे तोंडावाटे काढण्याची मोकळीक तुम्हांला आहे काय?—तुमच्या बायकोकडे वांकड्या नजरेने पहाणाऱ्या जयद्रथाला पांच पाट काढून, गुलाम बनवून, फजीत करून, आपल्या बहिणीकडे पाहून जसें तुम्हीं जीवदान दिलेंत, तसा पराक्रम करून दाखविण्यास “द्रौपदीपति,” “द्रौपदीपति” म्हणून तो नरपशू मिरवीत असतांना तुम्ही पुढे कां सरसावलां नाहीं?—महाराज, वनवास जन्मभर पुरखला, पण पांडवांच्या सर्व सद्गुणांचा लोप करणारा हा अज्ञातवास एक क्षण-भरहि नको! वनवासांत केवळ शरीराचे हाल होतात. महाराज, शरीर काय जसें ठेवावें तसें रहातें; पण ह्या अज्ञातवासांत मनाचे हाल होतात. पांडवांचा अज्ञातवास म्हणजे पांडवांनीं स्वखुषीनें, आपली पूर्वींची थोरवी विसरून जाऊन, दुसऱ्याच्या सत्तेखालीं राहण्याचें कबूल करणे होय. महाराज, स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या मनानें दोन दिवस स्वखुषीनें गुलामगिरींत घालविले, तर तत्काळ तें मन लेचेपेचें होऊन मानापमान त्याला कळेनासा होतो; किंवद्दुना अपमान सहन करणे व पूर्वींठिका विसरून जाणे, हाच सद्गुण असें त्याला वाटूं लागतें!—पांडव वनवासांतून सरळ हस्तिनापुराला गेले असते, तर



सं०—जन्मभर वनवास आला तरी पुरबला; पण पांडवांच्या सर्वे सद्गुणांचा लोप करणारा हा अशातवास एक क्षणभरही नको !

शरीरानें दुबळे पण मनानें खंबीर असे कौरवांना दिसून, आमच्या शत्रूंना आमची भीतिच वाटली असती. पण महाराज, राजमांदिरांतील नोकराचाकरांना मिळणाऱ्या सुखाला लालचावलेले आजचे पांडव शरीरानें तुकतुकीत, पण मनानें षंढ झालेले पाहून कौरव आनंदानें टाळ्या पिटतील !

कंक०—द्रौपदी, कीचकाच्या नाटकशाळेत तूं जावेंस—

बलूव—दादा, कीचकानें द्रौपदीला नाटकशाळेत ठेवणार म्हणून म्हटल्याबरोबर तुम्ही गप्प कसे बसलां ?—हा भीम जर काल हजर असता, तर जरासंधाला उभा चिरून एका जरासंधाचे दोन जरासंध जसे मी केले, त्याप्रमाणेच एका कीचकाचे दोन कीचक केले असते.—पांचाळीनें मला काळची हकीकत सांगितली, त्या वेळी कीचकापेक्षां तुमचा राग मला अधिक आला. कीचक काय सांगून सवरून महा अधम, सूतपुत्र, महापशू तो; पण त्या हलकटाचें उद्घामपणाचें वर्तन तुम्हीं कसें सहन केलेत ?—दादा, तुमचें स्वतःचें छत्र त्या पशूच्या डोक्यावर धरलेले पाहून तुमचें रक्त संतापानें ज्या अर्थीं तापले नाहीं, त्या अर्थीं इंद्रप्रस्थाच्या छत्राला पांडव लायकच नाहींत असें मी समजतो.—आम्हीं पांडव जिवंत असतांना, त्या सूतपुत्र कीचकानें ‘द्रौपदीपति’ म्हणून मिरवावें हं ? दादा, धिक्कार असो तुमच्या धर्माला आणि शांत शीलाला !

कंक०—भीमा, शांत हो. ह्या वेळीं क्रोधाच्या तडाख्यांत सांपहून अविचारानें व अधर्मानें आम्हीं बिलकूल वागतां कामा नये. आमचें सुदैवच म्हणून, भीमा, तूं काळच्या समारंभांत हजर नव्हतास.—तो नरपशू कीचक भीम हीं अक्षरें

केवळ आपल्या टांचेखालीं ठेचतो, पण खरी वेळ आली म्हणजे भीमाच्याच लत्ताप्रहरानें त्या धर्मभ्रष्टाचा कपाळमोक्ष होणार, हें मला पक्के दिसत आहे. पण द्रौपदी, आजची वेळ रागावण्याची नव्हे.— भीमा, आज संतापानें चिडून, उघडकीस येऊन, सुकुमार द्रौपदीनें पुन्हां वनवासांत जावें, ही गोष्ट मला बिलकुल पसंत नाहीं. आजचा काळ जसा मला दिसत आहे तसाच पुढचाहि स्पष्ट दिसतो आहे,—

बलुव—मग काय, द्रौपदीनें कीचकाच्या नाटकशाळेत जाऊन भ्रष्ट व्हावें असें म्हणतां ? आज हा अपमानकारक जुळूम सोसून, पुढें कधींकाळीं इंद्रप्रस्थाचें राज्य कौरवांपासून वेऊन तरी काय करावयाचें आहे ? दादा, मी तुमचा धाकटा भाऊ झालो, ह्याची मला इतकी शरम वाटते कीं, ह्या असत्या जगण्यापेक्षां अग्निकाष्ठ खाऊन मेलेलें पुरखले !—द्रौपदीला कीचकाने भ्रष्ट केली म्हणून सर्व दुनिया छीः थुः करीत असतांना, युधिष्ठिर महाराज आपली प्रतिज्ञा पूर्ण करून इंद्रप्रस्थाच्या सिंहासनावर चढूं पहातात काय ?—दादा अजातशत्रू म्हणून कांहीं अग्निहोत्रि आपला गौरव करितात, पण ज्यांना आपल्या बायकांवर जुळूम झाला असतांहि राग येत नाहीं,—धिक्कार असो त्यांच्या त्या अजातशत्रूत्वाला !

कंक०—भीमा, माझें बोलणे तरी ऐकून घेशील कीं नाहीं ? पांडवांना दुसऱ्याच्या सत्तेखालीं निमूटपणे दिवस काढण्याचें ठाऊक नव्हतें. अज्ञातवास कबूल केल्यानें दुसऱ्याची सत्ता स्वखुशीने पांडवांनीं कबूल केल्यासारखी आहे. अशा स्थिरीत जुळूम होत असला तरी उघडपणे आडदांडपणानें वागणे योग्य नाहीं. पुढच्या उत्कर्षावर दृष्टी ठेऊन आजचे वाईट दिवस आम्हांस कसे तरी कंठावयाचे आहेत.—

द्रौपदी, तूं अशी खिन्ह होऊं नकोस. हा बढाईखोर कीचक कितीही बडबडला, तरी खरोखर त्याच्या नाटकशाळेत जाण्याचा प्रसंग तुला येईलसे मला वाटत नाही.—महाराजा विराट् उदार बुद्धीचा व कोमल अंतःकरणाचा असून महाराणी सुदेष्णा आपल्या सद्गुणामुळे सर्व प्रजाजनांना प्रिय झालेली आहे.—द्रौपदी, शान्दिक अपमान सांप्रतच्या स्थिरीत आम्ही मुकाव्यानेच गिळले पाहिजेत. पण तो दुष्ट कीचक आपल्या शब्दाप्रमाणे खरोखरच वागण्यास जर प्रवृत्त होऊं लागला, तर सुदेष्णोचीं आर्जवे कर, पायां पडून महाराणीच्या सत्यनिष्ठेवर व औदार्यावर अवलंबून रहा, म्हणजे कीचकापासून तुला त्रास होणार नाही.

प्रश्न

- (१) अज्ञातवासांत पांडवांनीं कसें वागावें या विषयां युधिष्ठिरांचे मत काय होतें ? द्रौपदीचे ? भीम कोणत्या पक्षाचा होता ?
 - (२) वनवासापेक्षांही अज्ञातवास दुःसह असें द्रौपदीस कां वाटे ?
 - (३) कीचकापासून द्रौपदीचे रक्षण करण्याचे बाबतीत युधिष्ठिराचा मुख्य भरंवसा कशावर होता ? पुढे या बाबतीत काय अनुभव आला ?
 - (४) युधिष्ठिर, भीम, व द्रौपदी यांच्या स्वभावांचे थोडक्यांत वर्णन करा.
-

११

घर



[बालोपयोगी मासिक “बालबोध” कित्येक वर्षे चालवून व हिंदुस्थान कथारस, मधुमक्षिका यांसारखीं अनेक छोटीं मोठीं पुस्तके लिहून कै. विनायक कोँडदेव ओक यांनी मराठी बालवाळ्याची चिरस्मरणीय सेवा केली आहे. अत्यंत साधी व रसाळ अशी भाषा लिहिण्यांत त्यांचा हातखंडा असे. बाल-बोधाच्या प्रत्येक अंकांत कोणातरी प्रसिद्ध पुरुषाचे एक चरित्र, एक लहानशी उपदेशपर कविता, एक लहानसा निबंध, व शिवाय किरकोळ माहिती अशी योजना असे. अशाच एका निबंधाचा पुढील मासला आमच्या बालवाचकांस आवडेल अशी उमेद आहे]

लहान माणसे मोठ्या माणसांच्या आज्ञा पाळितात; मोठीं माणसे लहान माणसांचे कल्याण करितात; सगळीं माणसे एकमेकांवर मनापासून प्रेम करितात; सगळीं माणसे नेहमीं खरे बोलतात; सगळीं माणसे नेहमीं सत्याचरण करितात; सगळीं माणसे एकमेकांचा संतोष करण्यास झटतात; सगळीं माणसे अंतःकरणपूर्वक देवाची भक्ति करितात; दया, क्षमा, आणि शांति ह्यांची वसति पुष्कळ आहे; काम, क्रोध, मद, मत्सर, इत्यादिकांस थारा नाहीं; हेवा, द्वेष, कुवासना इत्यादिकांची सावली देखील पडत नाहीं; एका माणसास सुख झालें म्हणजे तें सर्वांस होतें; एकाच्या पायास कांटा लागला कीं, सगळ्यांचे डोळ्यांस पाणी येतें; बोलायचे काय, तर सत्य; वाचायचे काय, तर सच्चरित; गावयाचे काय, तर परमेश्वरगुणानुवर्णन; आणि करायचे काय, तर धर्मशास्त्रानें जें काय अत्यंत पवित्र म्हणून सांगितलें आहे तें; इतक्या गोष्टी ज्या ठिकाणीं घडतात, तेंच घर होय;

आणि अशा ठिकाणीं राहणारीं जीं माणसे असतात त्यांसच कुटुंब म्हणावें. या गोष्टीचा अभाव झाल्यावर एखाद्या ठिकाणीं इतर कितीही चांगल्या आणि सुखदायक गोष्टी असल्या, तरी तें घर नव्हेत, तें अरण्य होय; आणि असे सद्गुणांचे राज्य ज्या माणसांत नाहीं, त्या माणसांस कुटुंब म्हणून नये, गुरुं म्हणावें, जनावरे म्हणावें. याप्रमाणे चांगलीं माणसे वागत आलीं आहेत. दाशरथी राम अयोध्या सोडून निघाले; ते कां? तर कुटुंबामध्ये मत्सराचे प्राबल्य झाले. भरतानें राज्यत्याग केला; तो कां? तर त्यांत प्रेम नाहीसे झाले. धर्मराजांनी राजधानी सोडली; ती कां? तर राज्यांत सापल्नभाव आणि दुष्टावा अतिशय माजला. म्हणजे रामचंद्रास घर हें अरण्य वाढूं लागले, तसें धर्मराजांस आसांत राहणे हें अरण्यवासापेक्षां दुःखद वाढूं लागले. हे दोघेही महात्मे स्वधामे सोडून अरण्यांत गेले. तेथें त्यांजपाशीं राज्यलक्ष्मी नव्हती, दरिद्र होतें; तरी सत्यप्रेम पुष्कळ होतें. त्याच्या योगानें त्यांस अरण्येही स्वगृहापेक्षां अधिक सुखप्रद वाटलीं. सीतेने अरण्यांतली स्थिति आपल्या बहिर्णीस सांगितली आहे:—

आर्या

चालति माझ्यामागें लक्ष्मणजी काननीं, पुढे स्वामी; ॥
धामीं तशीच हर्षे प्रेमी पाहोनि आपुल्या स्वां मी ॥ १ ॥

अभंग

लक्ष्मण भावोजी मागें पुढे स्वामी ।
मज त्याहे धामीं ऐसे वाठे ॥ १ ॥



श्री. विनायक कोँडदेव ओक

न बाधेचि मज उष्ण क्षुधा तृष्णा ।
 तुम्हांपाशीं मृषां न बोलावे ॥ २ ॥
 जेव्हां राहीं वाटे चालतां मी मागें ।
 मुरडोनी मागें विलोकिती ॥ ३ ॥
 बाई काय सांगें स्वार्मांची ती दृष्टी ।
 अमृताची वृष्टी मज होय ॥ ४ ॥

मोरोपंत

त्याच्चप्रमाणे पांडव द्वैतवनांत रहात होते, त्यांचे वर्णन केले आहे:—

आर्या

सरला वनवास मग द्वैतवनीं पांडुनंदन वसति तें ।
 दिवसांत वांकुल्या शत दावित होतेंचि नंदनवसतितें^३ ॥ १ ॥

मोरोपंत

पांडवांस द्वैतवनामध्ये नंदनवनापेक्षांदेखील अधिक सुख होत होतें, असें ह्या म्हणण्याचें तात्पर्य आहे. सारांश असा आहे की, सदाचरण हें सगळ्या सुखाचें स्थान आहे. म्हणून, घर हें जर सुखावह करावयाचें आहे,—आपल्या घरांत आपणास सुख व्हावें अशी जर इच्छा आहे,—तर तें घर सदाचरणाचें वसतिस्थान करावें.

मनुष्यास घरासारखें दुसरें सुस्थळ नाहीं. घर हें मोठें पुण्यक्षेत्र आहे. त्यांत मातापितरें ह्या देवता होत. त्या देवता सुप्रसन्न असल्या, म्हणजे मनुष्यास कांहीं उणे पडत नाहीं. त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतात.

मनुष्याच्या अंगांस आरंभ होण्याचें आदिस्थान घर होय. सद्गुण संपादण्यास घरासारखें दुसरें ठिकाण नाही. घरांतलीं सगळीं माणसें संबंधी असतात. कोणाचा संबंध जवळचा असतो, कोणाचा दूरचा असतो. कोणी श्रेष्ठ असतात, कोणी बरोबरीचीं असतात, कोणी कनिष्ठ असतात; कोणी खोल असतात, कोणी उघड्या मनाचीं असतात; कोणी आर्जवी असतात, कोणी उद्घट असतात. अशा सगळ्या प्रकारच्या माणसांशीं वागण्याचा प्रसंग मनुष्यास घरामध्ये येतो. त्यांशीं वेगळ्या वेगळ्या प्रकारे कसें वागावें, कोणाला संतुष्ट कसें करावें, हें त्याला शिकतां येतें. आत्मसंयमन करणे, जगाचे आघात सोसणे, परोपकार करणे, दुसऱ्याच्या अपराधांची क्षमा करणे, दुसऱ्याच्या आंगचे गुण दाखविणे, आत्मस्तुतीची इच्छा दावणे, इत्यादि सद्गुणांचा आरंभ होण्याचें स्थान घर असतें. कां कीं, इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माणसांशीं वेगळ्या वेगळ्या पर्यायांनी वागावें लागतें. आणि त्यांत विशेष हें कीं, त्या शिकण्यामध्ये जरी क्वचित् एखादी चूक झाली, तरी तिचा परिणाम भयंकर होत नाही. ती चूक सुधारतां येते. हीच चूक परक्याशीं वागण्यांत झाली, तर ती सुधारतां येत नाही. तिचे परिणाम टाळतां येत नाहीत. आणि ते कदाचित् टाळतां आलेच, तर त्यास मनस्वी प्रयास पडतात. हास्तव आम्ही असें म्हणतों कीं, घर ही सद्गुण शिकण्याची एक अत्युत्तम शाळा आहे. तिची बरोबरी इतर कोणत्याही ठिकाणाच्यानें करवणार नाहीं.

त्याचप्रमाणे, कविश्रेष्ठ मोरोपंत ह्यांनी जें म्हटलें आहे कीं, मनुष्यांच्या अपराधांवर इतरांनी कितीही पांघरूण घातलें, तरी तें

“थिंटे” पडतें, पण आईच्या कृपेचें पांघरुण पुरुन उरतें, तीच गोष्ट घराविषयी आहे. मनुष्याच्या आंगचे दोष ज्ञांकण्यास घरासारखें दुसरें पांघरुण नाहीं. त्या कार्यास एवढे थोरलें आकाश तेंही “थिंटे” होतें. पण घर पुरतें. दुष्ट मनुष्याला घर नकोसें होतें. पण घरास कधीं दुष्ट मनुष्य नकोसें होत नाहीं. दुष्ट माणसांनी आपलीं घरें जाळिलीं आहेत; पण घरांनी कधीं दुष्ट माणसांस जाळिलें नाहीं. घर हें खरोखर पुण्यक्षेत्र आहे. तेथें पाप असें कर्याही होत नाहीं. अथवा उलट पर्यायानें आम्ही असें म्हणतों कीं, पाप होतें तें ठिकाण खरोखर घरच नव्हे, असें होतें.

तर मग मनुष्यास सुख होण्यास पाहिजे तें घर कसें असावें, हें वर सांगितलेंच आहे. तसें तें बांधण्याचा प्रयत्न कुटुंबांतल्या प्रत्येक माणसानें आपापल्या परी केला पाहिजे. म्हणजे आपापलीं कर्तव्यें केलीं पाहिजेत. त्यास संपत्ति लागत नाहीं, तसे मोठे प्रयासही पडत नाहींत. त्याची सामग्री विधात्यानें माणसाच्या अंतःकरणांत सिद्ध करून ठेविली आहे. ती यथायोग्य रीतीनें बाहेर काढून तिचा उपयोग यथायोग्य रीतीनें करणे एवढेंच काय तें माणसाकडे आहे.

प्रश्न

(१) घर कसें असलें म्हणजे त्यास ‘घर’ हें नांव शोभतें ? श्रीरामचंद्राचा वनवास त्यास गृहवासाइतकाच सुखाचा कां वाटला ?

(२) “Charity begins at home” (आपल्या औदार्यास घरापासून सुरवात होते) या इंग्रजी म्हणीचा अर्थ सांगा, व ती कितपत खरी आहे हें दाखवा.

(३) “ म्हणोनि म्हणती भले कुण न जन्मदेचें फिटे ” (मोरोपंत). इतरांपेक्षां मातेचे उपकारच अधिक असें कां समजतात ?

(४) वाढ्यप्रवेशिका भाग १ ला यांतील ना. वा. टिक्क यांची “ तें गृह ” ही कविता व प्रस्तुत निबंध यांतील विचारांची तुलना करा.

१२

चाणक्याची प्रतिज्ञा

[पुढील उतारा प. वा. हरिभाऊ आपटे यांच्या चंद्रगुप्त नामक ऐतिहासिक कादंबरांतून थोऱ्या संक्षेपानें घेतला आहे. चंद्रगुप्त मौर्य हा प्राचीन आर्यवर्तीत एक महापराक्रमी चक्रवर्ती राजा होऊन गेला, व त्यानें ग्रीक लोकांचा पराजय करून त्यांस हिंदुस्थानांतून धालवून दिलें, ही गोष्ट इतिहास-प्रसिद्ध आहे. हा नंदवंशांतील धनानंद राजाचा मुरा नामक शळ स्त्रीपासून झालेला पुत्र होता. विष्णुगुप्त उर्फ आर्य चाणक्य या नांवाच्या बुद्धिमान् व महाकारस्थानी ब्राह्मणाच्या साहाय्यानें यानें सर्वे नंदांचा नाश करून मगध देशाचें राज्य संपादन केले. चाणक्याची व चंद्रगुप्ताची प्रथम गांठ कशी पडली याचें रसभरित वर्णन पुढील उताऱ्यांत वाचकांस मिळेल]

पूर्वार्धात सांगितलेल्या प्रसंगास सुमारे पंधरा सोळा वर्षे झालीं. आतां यवनांनी (ग्रीक लोकांनी) पंजाबांत आपला अंमल पूर्णपणे बसवून टाकला होता. शिकंदर बादशाहानें तिकडला बराचसा प्रांत काबीज करून व त्याच्या बंदोबस्ताकरितां आपले आस इष्ट ठेवून स्वदेशीं प्रयाण केले होतें. पर्वतेश (पोरस) नांवाच्या बळाढ्य राजाचा पराभव करून शिकंदरानें त्यास आपला मांडलिक बनविले, आणि त्याचें राज्य त्याच्याच स्वाधीन केले. तेवढ्यानेंच तो राजा आनंदित होऊन

आपणास यवनांचा मांडलिक म्हणवून घेण्यांत धन्यता मानूं लागला.... अशा प्रकारे ठिकठिकाणीं यवनी अंमल सुरु झाल्यावर सहजच यवनी विद्येचा प्रचार सुरु झाला, व संस्कृत विद्येचा मान राहीनासा झाला, आणि संस्कृत पंडितांना त्यामुळे अतोनात वैषम्य वाटूं लागले, हे सांगवयास नकोच.

पंजाबच्या उत्तरेस गांधार (हळीचे कंदाहार) देशाची राजधानी तक्षशिला नगरी होती. हा गांधार देश प्राचीन काळीं फार प्रसिद्धीस आला होता. कौरवांची माता धृतराष्ट्रपत्नी गांधारी ही या देशाचीच राजकन्या. शिकंदराने हा देश पादाक्रांत करून तेथें आपले राज्य स्थापले होते, यामुळे या वेळी तक्षशिला नगरी यवनी अमलाचे केंद्र बनून राहिली होती. यामुळे आर्य पंडितांना फारच वैषम्य वाटून ते अगदीं असंतुष्ट होऊं लागले होते. अशा पंडितांपैकीच एकाच्या आश्रमांत आपण आज जाणार आहो.

आश्रम हा शब्द वर योजिला आहे; परंतु आर्य विष्णुशर्मा याच्या त्या निवासस्थलाला तो शब्द लावणे म्हणजे त्याची विटंबना करणेच होय. बिचाऱ्या ब्राह्मणाची ती पर्णकुटी जेमतेम त्याला व त्याच्या वृद्ध मातुःश्रीला यथेच्छ वावरण्यापुरती सुद्धां नव्हती. दारिद्र्य म्हणजे मूर्तिमंत तेथें वास करीत होते. श्री व सरस्वती या दोघींचे अतोनात वैमनस्य असे म्हणतात, त्याचा पूर्ण अनुभव कोणास ध्यावयाचा असल्यास त्या पर्णकुटीत त्यास तो उत्कृष्ट सांपडे. आर्य विष्णुशर्मा अत्यंत विद्वान् ; वेदत्रयी त्यास मुखोद्भृत असे. कर्मकांड अगदीं मूर्तिमंत त्याच्याच रूपाने पृथ्वीवर अवतरले आहे कीं काय असे वाटे; नीतिशास्त्र तर त्या ब्राह्मणाइतके कोणासच येत नसेल; धनुर्वेदांत तो

ब्राह्मण प्रति द्रोणाचार्य होता. त्यानें आपले शिष्य पदविण्याकरितां नाना प्रकारच्या शास्त्रांवर सुलभ ग्रंथ करून भूर्जपत्रांचे व ताडपत्रांचे भारेच्या भारे त्या आपल्या पर्णकुटींतच अडचणीत अडचण करून ठेवून दिले होते. त्याचा पिता त्याच्याच प्रमाणे अल्यंत विद्वान् परंतु दरिद्री होता. तो परळोकीं जाऊन सुमारे सात आठ वर्षे झालीं होतीं. आणि त्याच्या शोकानें अतिशय विब्लळ होऊन त्याच्या जननीनें आंथरूण धरले, तें अद्यापि सोडले नव्हतें, आणि आतां ती तें सोडील अशी आशा करण्यास जागा राहिली नव्हती. तिची सर्व शुश्रूषा या मातृभक्त पुत्रासच करावी लागे. अलीकडे ती फारच अस्वस्थ होत चालल्यानें त्याला तिच्या फार खस्ता खाऱ्या लागत. परंतु त्यानें कधीं कंटाळा केला नाहीं. यामुळे ती त्याला क्षणोक्षणीं आशीर्वाद देई, त्यांतच त्याचा संतोष होता. होतां होतां एके दिवशी तिची प्रकृति फारच बिघडली, आणि दम्याचा जोर जास्त होऊन ऊर्ध्व लागला, व त्याच रात्रीं आपल्या मुलास “तुझा भाग्योदय लवकरच होईल, माझी सेवा केलीस ती व्यर्थ जाणार नाही” असा आशीर्वाद देऊन त्या वृद्ध माउळीनें देह ठेवला.

पुत्रास अतोनात वाईट वाटले हें सांगावयास नकोच. परंतु त्याची समजूत करण्यास सुद्धां त्या वेळीं कोणी राहिले नव्हतें. बिचाऱ्यास आपला आपणच शोक आवरून आपल्या जननीची उत्तरक्रिया वैरे सर्व कांहीं उरकून घ्यावे लागले. उत्तरक्रिया झाल्यानंतर आतां तक्षशिलेतच डांबून राहाण्यांचे त्या तेजस्वी ब्राह्मणास कांहींच कारण नव्हतें. उलट या यावनी अमलांतून अन्यत्र कोठें तरी जावें, जेथें आर्य राजांचे राज्य असेल व आपल्या विद्वत्तेची चीज होईल अशी राजसभा

गांठावी, आणि जमल्यास त्या राजास आपल्या धनुर्विद्यापारंगतत्वाचा व नीतिशास्त्रज्ञतेचा उपयोग करून देऊन त्याचेकदून यवनराजाचा चांगला खरपूस समाचार घ्यावा, व पूर्ववत् सर्व आर्यमय करावे ही महत्वाकांक्षाही त्याचे मनांत सहजच आली. मनस्वी जे असतात त्यांना स्वदेश असा कोणता आहे ? ज्या देशांत ते जातील तो त्यांना स्वदेशाप्रमाणेच; त्यांतूनही स्वदेश हा यवनांचे ताब्यांत गेलेला. अशा स्थिरीत केवळ आपली जन्मभूमि म्हणून तिला चिकटून राहाणे म्हणजे कुजलेल्या पदार्थातील अळीप्रमाणे आपणही त्यांतच कुजून घेणे होय....असा विचार करून आर्य विष्णुशर्मा याने आपल्या पर्णकुटीचा निरोप घेतला. त्याला आपले ग्रंथ व पोथ्या सोडून जाणे मात्र फार जिवावर आले. एका मित्राच्या घरी ती सर्व भूर्जपत्री व ताडपत्री संपत्ति ठेवून त्याने तक्षशिला नगरी सोडून मगध देशाकडे तोड केले.

भाग २ रा

त्या वेळी पाटलिपुत्र अर्थवा पुष्पपुरी हें शहर फारच भरभराटीस आले होतें. उत्तर हिंदुस्थानांत आर्यांचे असें मोठे थोरले राज्य तेवढेच होतें. अर्धातच यवनी अमलाखाली राहूं नये असें वाटून जे देशत्याग करीत, ते सर्व या पाटलिपुत्र नगरास जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाची व दैवाची परीक्षा पहात असत. मगध देशाचे राज्य त्या वेळी फार निस्तृत होतें. शिकंदराच्या लोकांनी गंगा उत्तरून एक दोन वेळां त्यावर

१ कौटिलीय अर्थशास्त्र या नांवाने प्रसिद्ध असलेला राजनीतिपर ग्रंथ या आर्य चाणक्यानेच लिहिला आहे. याच्या कृटिल नीतीमुळे यास “ कौटिल्य ” असें नांव पुढे पडले असें म्हणतात.

स्वारी करण्याचा यत्न केला होता. परंतु त्या प्रयत्नांत त्यांस मुळीच यश आले नाही. पोरस राजाचा पराभव करून चढून गेलेल्या शिंकंदराला तेथें एकदा चांगली थप्पड बसली व त्याच्या सैन्यानेही पुढे जाण्याचे नाकारले, तेव्हां नाइलाजास्तव त्याला परत जावे लागले.

आज किल्येक दिवसांपासून पाटलिपुत्रांत महाप्रतापी असे नंदराजे राज्य करीत होते. विष्णुशर्मा पाटलिपुत्रांत आला तेव्हां तेथें धनानंद नांवाचा राजा राज्य करीत होता. यवनी अमलांतील विद्वान् लोक राजसभेत येऊ लागले व मानमान्यता मिळवू लागले त्यामुळे राजसभेतील आश्रित पंडितांस अतोनात मत्सर उत्पन्न झाला. विष्णुशर्मा पंडिताच्या आधीं असे अनेक विद्वज्ञन त्या सभेत येऊन राहिले होते. प्रथम प्रथम ही गोष्ट राजास व सभापंडितांसही मोठी कौतुकास्पद वाटली; परंतु जसजशी राजाच्या दातृत्वाची कीर्ति सर्व भारतवर्षावर पसरत चालली, तसतसे विद्वान् याचक अधिकाधिक येऊ लागले, व त्यांत राजसभेतील पंडितांपेक्षां विद्वान् लोक असल्यामुळे वादविवादांत सभापंडितांचा पराजय होऊन त्यांस खाली मान घालून बसावे लागे. विष्णुशर्मा येऊन पोंचण्याचे आधीं बरेच दिवस या आश्रित पंडितांचा मत्सराग्नि धुमसत होता, व विष्णुशर्मा येण्याला, व त्या मत्सराग्नीचा भडका उडण्याला एकच गांठ पडली. विष्णुशर्म्यानें आधीं कोणाची शिफारस वैरे न लावतां तडक राजसभा गांठली. माझ्या अंगीं जर कांही गुण असेल तर तो महाराजाला दिसेल, नाहीं तर नाहीं, असें म्हणून दरबार भरला असतां दुर्वास ऋषीप्रमाणे त्यानें एकदम प्रवेश केला, व राजास आशीर्वचन दिले. आशीर्वचनपर क्षोक त्यानें स्वतःच रचलेले होते,

व ते धीर, गंभीर व अस्वलित अशा वाणीनें उच्चारल्या बरोबर सर्व सभा चकित होऊन त्याजकडे पाहूं लागली. त्याच्या एकंदर उद्भत पद्धतीवरून सभापंडितांनी सहज ताढले की हा कोणीतरी असामान्य बुद्धिमान्, तेजस्वी, व विद्वान् ब्राह्मण आहे, इतकेच नव्हे तर जर का हा राजदरबारी एकदा चिकटला तर आपल्या डोक्यावर बसल्याखेरीज कधीच राहणार नाही. तेव्हां यास क्षणभर मुद्दां येथें राहूं देतां उपयोगी नाही. असा विचार पांच चार पुढाच्यांच्या मनांत येऊन ते आपसांत कुजबुजूं लागले.

इकडे त्या अतिथि म्हणून आलेल्या ब्राह्मणाच्या धीर गंभीर वाणीनें राजा धनानंदाच्या मनावरही मोठी विलक्षण छाप बसली, व त्यानें अगदीं सहजगत्या त्यास उत्थापन देऊन आपणाजवळ आसन दिले. हें तर सभापंडितांस फारच वैषम्य वाटले. आजपर्यंत असा कोणाच पंडिताचा आदर राजानें आपण होऊन केला नव्हता. धनानंदानें त्या अतिथीस कोठून आलां वैरे प्रश्न केले असतां त्यानें आपण तक्षशिला नगरीहून आलों वैरे हक्कीकत सांगितली. ती ऐकून राजाश्रित पंडितांपैकीं एक उठून म्हणतो: “ राजन्, आपल्या अतिथीचें आपण स्वागत करून त्याचा आदर करीत आहां हें आपल्या दानशूरत्वाला योग्यच आहे. परंतु आदर काय किंवा दान काय, पात्रीं होत आहेत कीं नाहीं याचा विचार करून काय तें करावें, एवढीच आपल्या आश्रित जनांची विनंति आहे. यवनांचे राजे आजकाल आपल्या आर्य राज्यांवर तिलांजलि घेऊन बसले आहेत. तेव्हां ते कोणत्या मिषानें कोणास येथें पाठवितील याचा नेम नाहीं पंजजनांचा (पंजाबचा) संहार अशा विश्वासघातकी लोकांच्या

घातक कृत्यानीच झाला. नाहीं तर यवन राजे येऊन आर्यास पराभूत करतील हें संभवनीय तरी होतें काय? तक्षशिला ही हळ्डीं यवनांच्या ताब्यांत आहे. आणि त्याच नगरीतून हे येथें आले आहेत. कालच ल्या नगरीतून आणखी एक गृहस्थ यवनांच्या जुलमास कंटाळून येथें आले, त्यांच्या सांगण्यांत असे आले कीं, यवनराजा कोणा एका विद्वान् ब्राह्मणास इकडे पाठवून येथील भेद काढण्याच्या विचारांत आहे. या गोष्टीचा विचार करून आदरातेथ्य करावयाचें तें करावें. हे कोणाच्या ओळखीचे नाहींत, यांना कोणी ओळखीत नाहीं. तेव्हां यवन राजाने पाठविलेले हेर हेच नव्हेत म्हणून तरी कशावरून? आहेतच असे आमचे म्हणणे नाहीं. पण यदाकदाचित् असले, तर सर्पास दुग्धदान केल्याप्रमाणे पश्चात्ताप होण्याचा प्रसंग न यावा, म्हणून इतक्या निर्भांडपणे विनंती केली आहे.”

धनानंद हा कीर्तिलोलुप व दानशूर खरा, पण थोडा चंचल व संशयी होता. त्यांतून शिकंदर बादशाहाने पंजबांत जो प्रव्य मांडला होता, त्यामुळे त्यास वरील भाषणांत तथ्य आहे असे वाटले. तो एकदम त्या ब्राह्मणास म्हणतो: “माझ्या सभापंडितांनी आतांच सुचविलें तें अगदीं अक्षरशः मला खरें वाटतें. आपण आंत येण्याबरोबर मी आपला आदर केला. परंतु आपली येथें कोणाची ओळख आहे असे दाखविल्याखेरीज आपण त्या स्थानीं बसून राहावें हें आपल्यालाही उचित वाटणार नाहीं. हें राजनीतीला सोडून होणार आहे. तरी कृपा करून या पाटलिपुत्रांत आपली खातरी देईल असा कोणीही असल्यास सांगा.”

तें भाषण ऐकतांच त्या कोपिष्ठ ब्राह्मणाच्या सर्वांगाची अगदीं

लाही लाही झाली. आणि तो एकदम राजा धनानंदास म्हणाला: “राजा, हें काय भाषण करतो आहेस? यवनांच्या अमलांत राहण्याला त्रासून, कोणत्या तरी आर्य राज्यांत जावयाचे, इतकेंच नव्हे तर आपल्या नीतिज्ञानाचा व धनुर्वेदाचा पूर्ण उपयोग करून घेर्ईल असा राजा भेटला तर त्यास तो उपयोग होर्ईल असें करून त्याचेकडून यवनांचा व पर्वतेशा सारख्या लुब्यांचा नाश करावयाचा; जिकडे तिकडे पुनः आर्य राज्याचा विस्तार करावयाचा, असा उद्देश धरून व मार्गांत तुझी कीर्ति ऐकून येथें आलो. यवनांचा द्वेष हें तर माझें ब्रीद आणि त्यांचाच मी हेर होऊन येईन?....”

हें त्याचें भाषण इतक्या उद्घटपणानें झालें, व त्याचा कोप सर्वांस इतका खरा भासला, कीं, राजा आतां उलट त्याची क्षमा मागून त्यास आपल्या सभेत ठेवतो, असें सभापंडितांस वाटलें. परंतु हें अगदी इष्ट नाहीं असें मनांत येऊन त्यांचा अग्रेसर मध्येच म्हणतो, “महाराज, जो हेर म्हणून येईल तो काय आपण यवनांचा हेर आहों, आपले त्यांच्याविषयीं फार प्रेम आहे असें सांगत येईल? यवनांच्या विषयीं मला मोठा तिटकारा आहे, त्यांचा द्वेष हेंच माझें ब्रीद असेंच तो म्हणेल. परंतु दूरदर्शी जनानीं त्यामुळे फसतां कामा नये. आतां यांचा अपमान झाला व त्यामुळे यांना वाईट वाटलें, तरी पत्करलें; पण राज्य नष्ट झालें म्हणजे होणारा पश्चात्ताप कितीं भयंकर! महाराज, आम्ही आपले अन्न खात आहों. तर आपल्यावर संकट येत आहे असें दिसतांच आपणास जागृत करणे हें आमचें कर्तव्य आहे. मग त्या संकटापासून आपले स्वतःचे व आम्हांसारख्या प्रजाजनांचे संरक्षण करण्याला आपण सर्वथा समर्थ आहांतच.”

या शेवटल्या बोलण्यानें धनानंद विशेषच खुलला; आणि त्याचा त्या ब्राह्मणाविषयीचा संशय विशेषच वाढून तो म्हणतो: “ब्रह्मन्, दूरदर्शीपणा हा कांहीं कधींही अस्थार्नीं नसतो. तर आपण अमुक अमुक अशी खात्री मला पटेपर्यंत समेतून जावें हें चांगले. तशी खात्री पटली म्हणजे आपल्या विद्वत्तेप्रमाणे आपला आदर व संभावना होतील. तोंपर्यंत आपण हें आसन सोडावें.” तें ऐकतांच त्या दुर्वास ऋषीप्रमाणे कोपिष्ठ ब्राह्मणाच्या तळपायाची आग मस्तकास गेली, व त्यानें तट्कन उठून जातां जातां अशी प्रतिज्ञा केली: “मी खरा ब्राह्मण असेन तर हा नंदवंश समूळ नष्ट करून टाकून त्याच्या जागीं ज्यास मी आपल्या हातीं धरीन त्यास बसवीन, व त्याच्याच हातून यवनांचे पारिपत्य करवीन!” इतके बोलून त्यानें आपली शेंडी मोकळी सोडली, व केलेली प्रतिज्ञा पूर्ण करीपर्यंत केंसांस हात म्हणून लावणार नाहीं, असाही ल्याने निश्चय केला. मनाजोगी दक्षणा मिळाली नाहीं, व राजसमेत जें आपले प्रस्थ माजेल असें वाटत होतें तें माजण्याची आशा नाहीं, म्हणून निराश होऊन संतापाच्या भरांत कांहीं तरी बडबड करीत निघून गेलेल्या ब्राह्मणाच्या बडबडीकडे काय लक्ष्य यावयाचें आहे, असें म्हणून राजदरबारीं त्याच्या बोलण्याकडे कोणीं लक्ष्य दिलें नाहीं. त्याच्या वल्गानांचे सर्वांस हंसूं मात्र आले.

भाग ३ रा

इकडे तो तेजस्वी ब्राह्मण या उपर या पाटलिपुत्रांत पाणी सुद्धां पिण्यास राहावयाचें नाहीं, असा निश्चय करून नगराच्या बाहेर

पडला. तो बन्याच अंतरावर गेला, तो सूर्य अस्तास जाण्याच्या बेतांत होता. पलीकडे कांहीं गवळ्यांचीं मुळे आपापसांत खेळत होतीं.

गुराख्यांच्या मुलांचा खेळ चालला होता तोही मोठा कौतुक वाटण्याजोगा होता. सर्व मुळे एकत्र होऊन त्यांनी असा बाहाणा चालविला होता की, आपल्या प्रांतावर यवन चालून येत असून आपण त्यांचा अगदीं फना उडविणार आहो. कांहीं मुळे यवन झाली होतीं व कांहीं आर्य झाली होतीं. त्यांत एक पंधरा वर्षांचा सुंदर मुलगा आर्यांचा राजा झाला असून आपल्याकडून मोठमोठ्यानें आज्ञा करीत होता, व आपल्या सैनिकांस त्याप्रमाणे वागण्यास लावीत होता. त्याचें तें एकंदर चारित्र्य पाहून या ब्राह्मणाचें चित्त अतिशय गहिंवरले. ज्या मुलाचें एवढ्या लहानशा वयापासून येवढे लोकोत्तर चारित्र्य तो मुलगा गुराख्याचा खचित नव्हे असा त्यानें आपल्या मनाशीं पक्का निर्धार केला, व कसेंही करून या मुलाची पूर्वपीठिका शोधून काढावयाची, असा त्यानें निश्चय केला.

मुलांचा खेळ पुष्कळ वेळ चालला होता. तो चालला असतां ब्राह्मणास त्या मुलाची पुष्कळ प्रकारे परीक्षा करतां आली. शेवटीं मुळे दमून एकत्र झालीं, तेब्हां तो ब्राह्मण त्यांचेजवळ गेला, व त्या मुलास म्हणाला: “मुला, मला तुझा हात एक वार पहावा अशी इच्छा आहे. तो मला पाहूं दे.” मुलानें ब्राह्मणास अगदीं नम्रपणे नमस्कार करून आपला उजवा हात त्याचे पुढे केला. तो हात पाहातांक्षणींच ब्राह्मणास अत्यंत आनंद झाला. त्यावर चक्रवर्ती राजाचीं सर्व लक्षणे अगदीं स्पष्ट दिसत होतीं. अशा मुलक्षणांनी युक्त असा मुलगा गुराख्याच्या पोटीं यावा, निदान गुराख्याकडून पाळला जावा, हें तरी मोठें

विलक्षणच, असें त्यास वाटले; व त्याचा हात व मुख हीं त्यानें * सामुद्रिक दृष्टीनें नीट परीक्षून पाहिलीं. जों जों तीं सुलक्षणे त्याच्या दृष्टीस पद्धं लागलीं, तों तों त्याला अशी दृढ इच्छा होऊं लागली कीं, आपण या मुलाच्या आईबापाकडे जाऊन याच्या जन्मासंबंधीं चौकशी करावी, आणि त्यांच्यापासून या मुलास मागून घ्यावें. त्या दृष्टीनें मुलासही त्यानें विचारले कीं, “तूं मजबरोबर येतोस का? तूं आलास तर तुला मी सर्व विद्या शिकवीन; शस्त्रास्त्रविद्या व धनुर्वेद हीं सुद्धां तुला शिकवीन.” शस्त्रांचे व धनुष्यांचे नांव निवतांच मुलास पराकाष्ठेचा आनंद झाला, आणि त्यानें त्यास म्हटले, “महाराज, मला आपण या विद्या शिकवाल तर मी आपला दासानुदास होईन!” इतके बोलणे झाल्यावर थोळ्या वेळानें मुलांनी आपापलीं गुरे एकत्र जमा केलीं, व सायंकाळ झाला म्हणून तीं घरोघर जाऊं लागलीं. ब्राह्मणही त्या गुराख्याचे मुलाबरोबर त्याचे घरीं गेला. त्या मुलाचा बाप मोठा सज्जन होता, व मुलाविषयीं तर त्यास अतोनात अभिमान असे. आपल्या मुलाची विलक्षण बुद्धि पाहून ब्राह्मण मुदाम त्याची चौकशी करण्याकरितां त्याजबरोबर आला, हें पाहून तर त्यास विशेषच आनंद झाला. रात्रीं तेथेंच वस्ती करण्याविषयीं त्यानें त्यास विनंति केली. गाईच्या धारा वगैरे काढल्यानंतर ब्राह्मणास त्यानें दुग्धप्राशन करण्याबदल आग्रह केला, व ब्राह्मणानें त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून रात्रीं तेथेंच राहण्याचा विचार केला.

दुग्धप्राशन वगैरे झाल्यानंतर त्या गुराख्यास आपले जवळ बसवून

* चेहरा व हात यांवरील चिन्हांवरून मनुष्यांचे भविष्य वर्तविष्यांचे जें शास्त्र आहे, त्यास सामुद्रिक शास्त्र असें नांव आहे.

घेऊन ब्राह्मण मोठ्या युक्तीने म्हणतो: “हे दृद्ध गोपा, हा तुझा मुलगा विलक्षण बुद्धिवान् व तेजस्वी आहे. याच्या संबंधाने तुला कांहीं विचारावें असें मला वाटते आहे. तुझी जर कांहीं हरकत नसली, आणि तुला राग येणार नसला, तर विचारतो.” ब्राह्मण आपल्यास काय प्रश्न विचारणार हें जणुं काय समजूनच गुराखी हंसला व त्यास म्हणतो, “महाराज, आपण ब्राह्मण; आपण एखादा प्रश्न विचारला, तर त्याचा राग काय म्हणून मानावा? जें काय आपणास विचारावें असें वाटत असेल तें अगदीं मोकळ्या मनानें विचारा. मीही आपणास सरळ उत्तर देईन.”

तें उत्तर ऐकून ब्राह्मणास बरें वाटलें, व तो लागलीच म्हणतो: “इतके आश्वासन तूं देतोस तर ठीक आहे. मीही तुला अगदीं निर्भीडपणे विचारतो. हा मुलगा तूं आपला म्हणतोस, पण हा तुझ्या वंशांतला दिसत नाहीं. जर कांहीं याची आणखी कांहीं निराळी हकीकत असली, तर मला सांग. माझ्या तर्काप्रमाणेच जर कांहीं निराळी हकीकत असली, तर तूं पक्के समज कीं, हा मुलगा पुढे मोठा भाग्यशाली निघणार आहे; हा सार्वभौम राजा होईल!”

ब्राह्मणाचे हें बोलणे ऐकतांच गुराखी थोडा सचिंत झाला. नंतर लागलीच तो ब्राह्मणास म्हणतो: “महाराज, आपल्या पायापाशी खोटें बोलावयाचे नाहीं. हा मुलगा माझा नव्हे. आम्हां गुराख्यांच्या पोटीं असलें रत्न कोठून निपजावें? हा मुलगा अगदीं तान्हेपणीं मला एके चांदण्या रात्री रानांत झाडाखालीं टाकलेला असा सांपडला. तो रडत होता. त्याच्या जवळ कोणी म्हटल्या कोणी सुद्धां नव्हतें. त्यास एखाद्या मांसाहारी श्वापदाने खाऊन कसें टाकले नाहीं

याचेंच आम्हांला आश्वर्य वाटले. आकाशांत भगवान् चंद्रमा जणुं काय त्यास धीर देऊन अगदीं निर्भयपणे राहण्यास सांगत होता. त्या मुलाला मी लागलीच उचलले व आपल्या घरीं आणले. त्याच्या मातापितरांचा शोध लागावा म्हणून मी पुष्कळ शोध केला, परंतु कांहीं तपास लागला नाहीं. या मुलाच्या अंगावर वस्त्रे विशेष नव्हतीं, आणि अंगावर बाळलेणे होतें तें एक रक्षाबंधन मात्र. तें मी नीट जपून ठेवले आहे. मुलगा कोणाचा काय, याची कांहीं सुद्धां माहिती लागली नाहीं. मी आपलाच म्हणून बाळगून त्याचे संवर्धन चालविले आहे.”

हें ऐकून ब्राह्मण कांहीं वेळ स्वस्थ बसला, व नंतर म्हणतो: “तें रक्षाबंधन कोठें आहे तें आण पाहूं!” गुराख्यानें तें रक्षाबंधन साता चिंध्यांत पुरचुंड्या करून साता डेऱ्यांत लपवून ठेवले होतें, तें मोळ्या सायासानें काढून ब्राह्मणास दाखविले. पलीकडे दिवा होता त्याजवळ जाऊन ब्राह्मणानें तें रक्षाबंधन नीट न्याहाळून पाहिलें, तों त्यावरील ठसा पाहून त्यास मोठें आश्वर्य वाटले. व एकदम तो त्या गुराख्यास म्हणतो, “बाबारे, हा मुलगा तुं माझ्या स्वाधीन कर. निदान कांहीं काळपर्यंत तरी माझ्या स्वाधीन कर. तो पुढे मोठें भाग्य काढील, यांत शंका नाहीं. मात्र त्याला कोणी तरी हाताशीं धरले पाहिजे. मला सर्व विद्या येतात. आणखी माझें मन या मुलावर बसले आहे. तर तूं याला माझ्या स्वाधीन कर.” तें ब्राह्मणाचें भाषण ऐकून गोप फार सचित दिसला. तेव्हां ब्राह्मण त्यास पुढे म्हणतो: “दशरथ राजानें रामचंद्राला विश्वामित्राच्या स्वाधीन केले, आणि विश्वामित्रानें त्या रामास सर्व विद्यांचे शिक्षण दिले, त्याप्रमाणे तुझ्या या पुत्राला शिक्षण देऊन मी तयार करतो. तुला काळजी नको. हें राजबीज

आहे.” तें मागणे ऐकतांच गुराख्यास अतोनात वाईट वाटले व आपण इतके दिवस प्रेमानें वाढविलेला हा मुलगा ब्राह्मण मागतो त्यास कसा घावा, अशा विवंचनेत तो पडला. ब्राह्मणास काय उत्तर घावे हें त्यास सुचेना. परंतु याचें उत्तर त्या मुलानेच त्यास दिले. या ब्राह्मणाचें व त्याच्या बापाचें भाषण प्रथम सुरू झाले तेव्हां तो मुलगा ऐकत नव्हता. परंतु ब्राह्मणानें या मुलाला माझ्या स्वाधीन कर असें म्हटले तेव्हां तें त्यास आवळून मुलगा धांवतच आला व बापास म्हणाला: “बाबा, मला तुम्ही यांच्या स्वाधीन करा. मुळीं सुद्धां काळजी करूं नका. तुम्ही नेहमीं म्हणत असतां कीं, त्या यवनांचा कोणी उच्छेद करील तर पाहिजे; मग बाबा, मीच तो उच्छेद करूं लागलों तर काय वाईट? बाबा, तुमच्या आशीर्वादानें आणि या ऋषिमहाराजांच्या कृपेनें मी खरोखर पराक्रमी होईन. त्या यवनांनी घेतलेला सगळा मुल्ख मी त्यांच्यापासून परत घेईन व एक मोठे थोरले स्वतंत्र राज्य स्थापन करीन. मग बाबा, तुमच्या नशीबाचीं हीं गुरें जाऊन तुम्ही स्वस्थ बसत जाल. खरोखर मी यवनांना मारून मगधदेशाच्या राज्यासारखे इकडे स्वतंत्र राज्य स्थापीन! ”

मगध देशाचें व त्याच्या राज्याचें नांव निघतांच ब्राह्मणाचा इतका वेळ अगदी गुप्त असलेला संताप एकदम उद्दीप झाला, व तो त्यास म्हणतो: “अरे मुला, मगध देशाच्या राज्यासारखे राज्य कां म्हणतोस? तुला त्याही राज्याच्या गादीवर बसवून चक्रवर्ती करीन! ” *

* हा विष्णुशर्म्यानें (चाणक्यानें) हातीं धरलेला बालकच प्रसिद्ध चंद्रगुप्त मौर्य या नांवानें पुढे मगधदेशाचा सम्राट् झाला. सम्राट् धनानंदाचा मुरादेवी-पासून झालेला हा पुत्र अरण्यांत अरक्षित असा कसा टाकला गेला, व पुढे चाणक्यानें नानाप्रकारच्या कारस्थानांनी त्याला मगधाचा सम्राट् कसें बनविले ही अत्यंत चित्तवेधक कथा वाचकांनी मूळ पुस्तकांतूनच वाचली पाहिजे, हें उघड आहे.

प्रश्न

- (१) विष्णुशम्यानें तक्षशिला सोडीपर्यंतची हक्कीकत थोडक्यांत सांगा.
- (२) राजसभेतील प्रसंगाचें थोडक्यांत वर्णन या.
- (३) प्रस्तुत कथेवरून चाणक्याच्या स्वभावांतील कोणकोणते विशेष आपल्या हृषीस पडतात ?
- (४) राजसभेतील अपमानामुळे चाणक्यानें केलेली कठोर प्रतिज्ञा योग्य होती असें तुम्हांस वाटतें काय ? या प्रश्नाचें उत्तर कारणांसहित या.
-

१३

अनुकरण



अनुकरण म्हणजे काय, हें बहुधा कोणालाही सांगायला नकोच. दुसऱ्याचें पाहून तसें करणे, याचें नांव अनुकरण. हें अनुकरण दोन प्रकारचें आहे, एक शारीरिक व दुसरे मानसिक. शारीरिक अनुकरण म्हणजे दुसऱ्याचा हुबेहूब कित्ता उचलून, त्याच्याप्रमाणे बोलणे, चालणे, पेहराव करणे वगैरे; आणि मानसिक अनुकरण म्हणजे दुसऱ्याची विचारपद्धति उचलणे, त्याच्या मतांचा अनुवाद करणे इत्यादिक होय.

प्रस्तुत काळीं वरील विषयाचा विचार करणे किती अगत्य आहे, हें कोणाच्याही सहज लक्षांत येण्यासारखें आहें. तें असें कीं, आमचे राज्यकर्ते आम्हांपासून आचार, विचार, विद्या वगैरे सर्व गोष्टीत अगदीं भिन्न आहेत; तर त्यांचें अनुकरण आम्ही करावें कीं

नाहीं, करणे झाले तर कोणत्या गोष्टींत, कितपत करावे कौरे गोष्टींचा विचार करणे या काळी अत्यंत महत्वाचें आहे.

आतां अनुकरणाविषयीं सामान्य विचार केला असतां, ही गोष्ट कोणासही स्पष्ट दिसणार आहे कीं, ही प्रवृत्ति मनुष्यस्वभावासच खिळलेली आहे. यावरूनच ‘मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे,’ अशी एका तत्त्ववेत्त्यानें ‘मनुष्य’ या शब्दाची व्याख्या केली आहे. मनुष्य जें बरेंवाईट आचरण करितो, त्याच्या अंगीं जे गुणावगुण दृष्टीस पडतात, तें सर्व अनुकरणाचें फळ आहे असें सामान्य अनुभवावरूनही कळतें. संस्कारविशेषाच्या योगानें पुढे कांहीं वेगळा प्रकार झाला तर न जाणो; पण जोंपर्यंत तो झाला नाहीं, तोंपर्यंत मनुष्याचे धर्म हे सर्व साहजिक अनुकरणानें जसे बनवावे तसेच बनतील, हें उघड आहे.

आतां पाश्चात्यांपासून आम्हांस ज्या अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत, व ज्यांपासून वरील प्रवृत्ति आम्हांस हितावह होण्यासारखी आहे, त्या सांगतों.

पाश्चात्य लोकांपासून, आणि त्यांतून विशेषतः इंग्रज लोकांपासून कित्ता घेण्यासारखी सर्वांत मोठी गोष्ट म्हटली म्हणजे व्यवस्थितपणा ही होय. कोणत्याही गोष्टींत इंग्रज लोकांचें वर्तन पाहा; राज्यकारभार, व्यापार, सामान्य व्यवहार, चोहोंकडे जसा काय घड्याळाचा ठोका ! अमक्या अमक्या वेळेस अमकें अमकें काम व्हावयाचें म्हणजे त्या वेळेस तें झालेंच म्हणून समजावें; त्यांत कधीं अंतर पडावयाचें नाहीं ! सृष्टीचे व्यापार जसे आज अनादिसिद्ध सुयंत्रपणे चालले आहेत, तसाच प्रकार आमच्या राज्यकर्त्त्यांच्या व्यवहारांचा होय, असें म्हणावयास चिंता नाहीं.

आतां तिकडून आमच्या मंडळीकडे जों वळावें, तों सगळा प्रकार याच्या उलटा. मोठमोठ्या संस्थानांतील कारभारापासून तों साधारण जेवणावळीच्या कामापर्यंत सारा एक प्रकार. तो काय ?— तर सुस्ती, अंदाधुंदी, हलगरजीपणा, कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही ! हा सर्वे गैदीपणा आमच्या इतका अंगवळणीं पडून गेला आहे कीं, त्याचें दोषरूपत्वही आम्हांस भासेनासें झालें आहे. जुन्या लोकांच्या तोंडून मराठी दरबाराची किंवा मोंगलाईची तारीफ कधीं कधीं ऐकूं येते. ती काय ?— तर ‘अंदाधुंद कारभार !’ ‘अलीजाही कारखाना !’ पण ही अलीजाही आम्हांस पुरती भोंवून तिनें आम्हांस अगदीं अन्नास मोताद करून टाकिले असतांही, अद्याप आमचे डोळे उघडले आहेत असें नाही. आमचा श्रीमंतीचा धूर व बादशाही खाका अजून आहे तो आहेच !

दुसरी गोष्ट जेवणाची घ्या. या संबंधाचा अनुभव नेहमीं सर्वांस आहेच. बोलावणेकन्याला ताकीद कीं, सर्वांस दहा वाजतांचें आमंत्रण कर. लोक नेहमींचे घटलेलेच. त्यांनीं मुळींच घरून बारा वाजता किंवा एक वाजतां बाहेर पडावयाचें. मग तेथें जाऊन चार घटका भोजनप्रतीक्षा झाल्यावर, उपरान्तिक अन्नाचा लाभ व्हावयाचा ! त्यांतून एखादे बडे गृहस्थ यावयाचे असले, किंवा कांहीं मानापानाची मंडळी यावयाची असली, म्हणजे तर कांहीं विचारूंच नये; मग बुझक्षु जनांनीं बिछायतीवर एकेक झोंप काढून घ्यावी हा उत्तम मार्ग ! आणि या मार्गास कित्येक अनुसरतात देखील ! कां कीं, आमच्यांत आढ्यतेचें व श्रीमंतीचें विशेष लक्षण म्हटलें म्हणजे हें कीं, निदान दोन बोलावणीं तरी घेतल्याखेरीज जागचें

हाळंच नये. आणि त्यांतून बादशाही मिजास म्हटली म्हणजे ही कीं, दोन बोलावणी परत जाऊन तिसऱ्या खेपेस सांगावयाचें कीं, कोणी येत नाहीं हो !! खरोखर पाहतां, हा केवढा मूर्खपणा आहे वरे ! ज्या बेद्यांना वेळेची किंमत कळत नाहीं, आपल्या एकद्याकरितां शेंकडों मंडळीस ताटकळत ठेवण्याची ज्यांस शरम वाटत नाहीं, व पोरकटपणाची आद्यता मिरवून आपलें हंसें करून घेतल्याची ज्यांस पर्वा नाहीं, त्यांस काय म्हणावें ! असो. परमेश्वर करो, आणि असल्या जडशिरोमणीच्या डोक्यांत थोडी तरी समजूत शिरो ! या प्रार्थनेखेरीज त्यांस सुधारण्याचा दुसरा कांहीं मार्ग आम्हांस दिसत नाहीं !

या संबंधानें यूरोपियन लोकांचे रिवाज किती उत्तम आहेत. निमंत्रण व्हावयाचें, तें नुसत्या एका चिठ्ठींत ! पांच वाजतांचें बोलावणे असेल, तर पावणेपांच वाचतां कोणाला कांहीं गडबडसुझां दिसावयाची नाहीं; पांचांच्या ठोक्याला पहावें तों तमाम मंडळी हजर ! कोणास यावयाचें नसलें, कीं त्याची माफीची चिठ्ठी हजर व्हावयाची ! या उत्तम व्यवस्थेमुळे सर्वांस किती सोईस्कर होतें वरे ! हीच गोष्ट सभादिकांची. फार करून पांच मिनिटेंही त्यांचीं कधीं आगेमागेव्हावयाचीं नाहींत. सारें काम एखाद्या यंत्राप्रमाणें चालावयाचें ! पण आमचें यंत्र एकदां कधीं काळीं बिघडलें आहे, तें आजमित्तीपर्यंत ! तें परमेश्वरसत्तेने कधीं ताळ्यावर येईल तें येवो ! येईल तो सुदिन, इतके बरीक खरे !

इंग्रज लोकांपासून कित्ता घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे साहस होय. हा गुण ज्या मानानें राष्ट्रांत असतो, त्या मानानेंच

त्याचा उल्कर्ष किंवा अपकर्ष सामान्यतः आढळतो. शरीराचें चालक जसें मन, त्याप्रमाणेच मनाचें चालक साहस हें होय. साहसजन्य उत्साह ज्याच्या मनाला नाहीं, तो केवढाही बुद्धिमान् असला, तरी सुस्तींत पडलेल्या अजगराप्रमाणे किंवा मेलेल्या हत्तीप्रमाणेच तो होय यांत संशय नाहीं. त्याचा मोठेपणा म्हणजे अवजडपणा; त्यापासून उपयोग म्हणून कांहींएक नाहीं ! इंग्रज लोक केवढे साहसप्रिय आहेत, हें येथें सविस्तर सांगायला पाहिजे असें नाहीं. त्यांच्या उलाढाळी-पासून व उपदृव्यापापासून सुटले असें या जगांत कांहीं आहे काय ?

आतां इंग्रज लोकांच्या जात्यभिमानाकडे वळूं. कोणत्याही राष्ट्रास नीच स्थिरींतून उच्च स्थिरींस येण्यास जे गुण अवश्य आहेत, त्यांपैकीं जात्यभिमान हा एक होय. ज्या देशाच्या लोकांत हा गुण चांगलासा वसत नाहीं, त्या देशाच्या हातून मोठीं कामे होण्याचा संशयच आहे. ज्याप्रमाणे कार्पासतंतु निरनिराळ्या मौक्किकफलांत प्रवेश करून, त्यांचा एक हार बनवून सोडतो, त्याप्रमाणे जात्यभिमानाचा बंध एका जातीच्या अनेक व्यक्तींस एकत्र करून त्यांस प्रेमबद्ध करून टाकितो. हा अभिमानाग्रि लोकांच्या अंतःकरणांत प्रज्वलित झाला, म्हणजे त्यापुढे कोणाचें कांहीं चालत नाहीं. एखाद्या वेळेस हा विकोपास जाण्याचा संभव आहे हें खरें; व तसा गेला तर त्यापासून फार वाईट परिणाम होतात, हेंही आम्ही कबूल करितों. परंतु बाब्य जगांत अशी कोणती वस्तु आहे, किंवा अंतःकरणांत असा कोणता मनोविकार आहे कीं, त्याचा दुरुपयोग केला असतां तो घातुक होत नाहीं ? बचनाग-सोमलादि मी मी म्हणविणारी जालीम विंसे, सदुपयोग केला असतां गुणावह होतात, व संजीवनी,

सुवर्णमालिनी, किंवा मौक्तिकरस यांसारखीं राजमान्य रामबाण औषधेंसुद्धां अज्ञानामुळे व दुरुपयोगामुळे प्राणहारक होतात, ही गोष्ठ चांगली अनुभवसिद्ध आहे. तथापि कोणत्याही मनोवृत्तीस किंवा बाह्य वस्तूस चांगली वाईट म्हणावयाचें, तें तिच्या सामान्य स्वरूपावरून होय. मदमत्त झालेल्या द्विपेंद्रानें एखादे वेळी कचित् प्राणनाश केला, म्हणून ज्याप्रमाणे ऐरावती लक्ष्मीचा अनादर करणे योग्य नाही, त्याप्रमाणेच कांहीं प्रसंगी प्रकुपित होणाऱ्या जात्यभिमानापासून जरी घोर अनर्थ घडतात हें खरें असले, तरी त्यासाठीं या अनुपमेय गुणाचा तिटकारा करणे बरोबर नाही. जात्यभिमानापासून वाईट परिणाम होण्याचें कारण कधीं कधीं धर्माभिमानाशीं त्याची घट गटी असते, हें होय. हे दोघे बंधु स्वभावरीत्या एकत्र झाले, म्हणजे सर्व जगास भारी होऊन बसतात. या दोघांपैकीं मागून निर्देशिलेल्या गुणाची प्रकृति विशेष तन्हेवाईक, लहरी आणि जलाळ आहे. यामुळे या वडील बंधुराजांनी एखादे वेळेस उग्ररूप धारण केले, म्हणजे छोटे बंधु त्यांच्यापुढे हूं कीं चूं करीत नाहीत. केवळ ज्येष्ठांच्या तंत्रानें ते आपलें आचरण ठेवितात. ही गोष्ठ नीट लक्षांत वागवली असतां, व एकाचा दुसऱ्यावर वरचष्मा न होऊं देण्याची खबरदारी घेतली असतां जात्यभिमान हा गुण कांहीं वाईट नाही; एवढेच नाही, तर स्वोन्नत्यर्थ व देशोन्नत्यर्थ त्याची आवश्यकता आहे.

आतां हें सर्वांस श्रुतच आहे कीं, हा जात्यभिमानाचा गुण इंग्रज लोकांत पूर्वीपासून पूर्णपणे बसत आहे. पण आमची तन्हा पहा ! एकाचें तोंड पूर्वेकडे तर दुसऱ्याचें पश्चिमेकडे, आणि कोणाची दाद

कोणास नाही ! आम्ही हिंदुलोक मूळचे चतुर्वर्णाश्रमी असतां कालांतरानें आम्हांत किती तरी जाति उद्भवल्या आणि पुढे आणखी किती उद्भवणार आहेत, परमेश्वर जाणे ! जात्यनंतत्वामुळे आमच्या जात्यभिमानाचे तुकडे तुकडे झाले, आणि ही गोष्ट पुढे हरएक प्रकारे आमच्या नाशास आणि दुर्दैवास कारण झाली हें उघड आहे. यास्तव ही गोष्ट निरंतर लक्षांत ठेवून या जात्यभिमानाच्या बाबतीत इंग्लिश लोकांचे अनुकरण करणे आपणांस किती योग्य आहे, याचा वाचकांनी विचार करावा म्हणजे झाले.

पाश्चात्य लोकांपासून आमच्या लोकांनी घेण्यासारखी आणखी एक मोठी गोष्ट एकी होय. एकी म्हणजे अवघ्या राष्ट्राची जूट. ही जूट आमच्या देशांत अनेक कारणांनी कमी असल्यामुळे, आमच्यांत अवदशा शिरण्यास मार्ग झाला. वरील गोष्ट इतिहासाच्या द्वारे हवी तशी सिद्ध करून देतां येईल, व प्रत्यक्ष अनुभवही तसाच आहे, हें कोणास ठाऊक नाहीं असें नाहीं. पण हें सर्व आम्हांला काय होय ? आमचे अवगुण आम्हांला सुटतील तेव्हां पुढे सर्व गोष्टी ! या अवगुणांचा राजा म्हटला म्हणजे ऐक्याभाव हा होय. त्यांतून विशेष लज्जास्पद गोष्ट ही कीं, एक वेळ अज्ञान व गांवढळ लोकांची जूट बन्याच प्रकारे बनवितां येईल; पण चार अक्कलवान् व शहाणेसुर्ते जमले कीं, चौघांचीं तोडे चार दिशांस झालीच ! कुणब्यामाळ्यांत पाहिजे तसा कट करितां येईल; पण ‘वर्णनां ब्राह्मणो गुरुः’ असें म्हणविणाऱ्यांत एकी करतांना विचारा ब्रह्मदेवही थकेल असें वाटते. सारेच बृहस्पति पडले, मग कोणी कोणाचे ऐकावे ? इंग्रजीत एक म्हण आहे कीं, “बर्जी फाजील झाले कीं सैंपाक बिघडलाच !” हिचा येथे

चांगला अनुभव येतो. खरोखर हाच प्रकार आम्हांस भोवतो आहे. तर इंग्रज लोकांकडे पाहून त्यांच्या आंगचा हा जुटीचा गुण ज्या दिवशी आमच्या लोकांच्या हृदयांत बिंबेल, तोच सुदिन समजला पाहिजे.

आतां आणखी एकाच गुणाविषयीं विवरण करावयाचें. हा गुण म्हणजे मानसिक धैर्य,—ज्यास इंग्रजीत ‘मॉरल करेज’ म्हणतात तो—होय. ‘शारीर धैर्य’ म्हणजे काय, हें कोणास सांगावयास नकोच. अंगधिटाईने शत्रूवर चाढून जाणे, संकटसमयीं न डगमगणे इत्यादि व्यापार ज्या गुणाचे आविर्भाव होत, त्यास ‘शारीर धैर्य’ नांव आहे. आतां मानसिक धैर्य म्हणजे काय, हें सांगतों. स्वतंत्रतेने विचार करणे, व तसा विचार करून जे तथ्य वाटेल, ते बिनदिकृत बोढून दाखविणे, आणि बोलण्याप्रमाणे आचरण ठेवणे, या तीन गोष्टींस वरील नांव दिले आहे. खरा शूर आहे, तो जसा शत्रूंच्या संख्येची पर्वा न करितां त्यांच्यावर बेलाशक तुटून पडतो व धारातीर्थी पतन पावण्याचा उत्साह धरतो, त्याचप्रमाणे मानसिक धैर्य ज्याच्या ठारीं खरें वास करतों, तो पुरुपही प्रतिपक्ष्याच्या आक्षेपांस किंवा निर्भर्त्सनेस खुशाल एकीकडे गुंडाळून ठेवितो, आणि आपल्या मतांचे निःशंकपणे प्रतिपादन करून त्यांप्रमाणे आचरणही करावयास चुकत नाहीं.

हा विषय बराच लांबला आहे, व याहूनही तो लांबण्यासारखा आहे, यांत संशय नाहीं. पण येथवर दाखविलेल्या गुणांच्या संबंधानें आम्हांत व आमच्या पाश्चात्य आर्यबंधूंत किती अंतर आहे, हें लक्षांत आणले असतां आमच्या वाचकांची बहुतकरून खात्री होईल कीं, नुसत्या वरकांती अनुकरणापेक्षां अंतर्गत सद्गुणांचा कित्ता वळवणे, हेंच

आपणांस सांप्रत फार श्रेयस्कर आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षांत भरवून देण्याकरितां प्रस्तुत विषय आम्हीं बुद्ध्या उचलला आहे. या आमच्या लेखानें जर वाचकांच्या मनांत वरील तत्त्व थोडे तरी बिंबले, तर आमच्या कलमास विनाकारण शीण झाला नाहीं, असें होईल; नाहीं तर आमच्या शूद्र कवीचा ‘सुवर्णकारनलिका—’ न्याय अनुभवसिद्धच आहे: —

नळी फुंकली सोनारें । इकडून तिकडे गेलें वारें ॥

विष्णुशास्त्री चिपद्धणकर (केसरींतील निवडक निबंध)

प्रश्न

(१) “मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे” हे उदाहरणे देऊन सिद्ध करा. पाश्चात्यांच्या सहवासानें आमच्या पोशाकांत काय फरक झाला आहे ?

(२) पाश्चात्यांपासून आपल्या लोकांनी शिकण्यासारखे गुण कोणते ?

(३) जात्यभिमान म्हणजे काय ? हा गुण बरा कीं वाईट ? ह्याचे कित्येक वेळां वाईट परिणाम दिसतात ते कां ? ते कसे टाळतां येतील ?

(४) मानसिक धैर्य व शारीरिक धैर्य यांत फरक काय ? पहिल्या प्रकाराचीं उदाहरणे द्या. “आमचे ग्रहण अद्यापि सुटले नाहीं.” या लेखात कै. आगरकरांनी कोणत्या प्रकारच्या धैर्याचा उल्लेख केला आहे ?

(५) नीतिधैर्याची कांहीं ठळक उदाहरणे द्या.

१४

किल्ल्यांचा बंदोबस्त कसा करावा ?



(हा उतारा मराठेशाहीतील एक मोठ मुत्सदी व कार्यकर्ता पुरुष रामचंद्र-पंत अमात्य बावडेकर याच्या “आज्ञापत्र” नामक ग्रंथांतून घेतला आहे. थोरले राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीत मराठी राज्यावर जें मोठें संकट गुदरलें होतें, त्यावेळी जीं स्वामिनिष्ठ व धोरणी माणसें त्यांस उपयोगी पडलीं त्यांत रामचंद्रपंतास अप्रस्थान दिलें पाहिजे. हा मुत्सदी पुढे कोल्हापूरच्या गादीचा पक्षपाती होऊन राहिला, व छत्रपति संभाजी (राजारामाचा दुसरा मुलगा) याच्या आज्ञेवरून रामचंद्रपंतानें हें आज्ञापत्र लिहिले. राज्य चाल-विणारांस जे कांहीं नियम, धोरणे व बारीक बारीक तपशील नेहमीं ध्यानांत ठेवावे लागतात ते सर्व या अनुभविक मुत्सद्यानें यांत गोंवून दिले आहेत. व यावरून शिवकाळीन राजनीतीची आपल्यास बरीच अटकळ होते. प्रकरण लहानच असलें तरी तें सर्वांगसुंदर आहे)

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र घेतांच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्धसं होतो. देश उद्धस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरितां पूर्वीं जे जे राजे झाले त्यांणीं आधीं देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रीं परिहार केलें, हें राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वैमीनीं गडांवरूनच निर्माण केलें. जो जो देश स्वशासनवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाढून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले; त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.

औरंगजेबासारखा महाशत्रु चाळून येऊन विजापूर भागीनगरासारखी महासंस्थाने आक्रमिलीं, संपूर्ण तीस बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यांशी अतिक्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होते ? परंतु राज्यांत किल्डे होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत् करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षां राज्य संरक्षण करणे आहे, त्यापेक्षां अधिकोत्तर साधनीं स्वतां गडकिल्ल्यांची उपेक्षा न करितां, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. नूतन देश साधणे त्या देशांत जीं स्थळे असतील तीं महत्प्रयत्ने हस्तवश करावीं, ज्या देशांत गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहदीपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळे बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासने वश करावा. असे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्याने परमुलखीं टिकाव धरून राहवत नाही. फौजेविरहित परमुलखीं प्रवेश होणेच नाही. इतक्याचे कारण ते गडकोटविरहित जे राज्य त्या राज्याची स्थिति म्हणजे अभ्रपठलन्याय आहे. याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणीं गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण, असे पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्याचे संरक्षण करणे; व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतांच करावा, कोणाचा विधास मानू नये. गडकोट संरक्षणाचे कार्य फार

नाजूक. परम नाजूक स्थळास एखादा मामलेदारादि जे लोक ठेवणे, त्यांणीं भेदं केलियामुळे, अथवा शत्रु चालोन आला असतां नामर्दी केल्यामुळे, अथवा त्यांचे गाफिलीमुळे स्थळास दगा जाहला तर स्थळासहित तितके राष्ट्र हातीचे गेलेंच. उरल्या स्थळास व राष्ट्रास उपसर्ग लागला, शत्रु प्रबळ होऊन पावला असतां जो गेला किल्डा, त्या किल्डेकराचे वारे इतर राहिले किल्डेकरांस लागोन तेही स्थळास अपाय योजितात. म्हणजे एक एक राज्यासच धक्का बसतो. या कारणे किल्डेकोट जतन करणे ही गोष्ट सामान्य आहे असें न समजतां, तेथील उस्तवारी व शासन यांस तिळतुल्य अंतर पडों न घावें. त्यास आधीं किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार; तसाच सरनोबैत म्हणजे निस्पृह, कोणाचे निसपैतीचे अथवा एकाचे आर्जवामुळे ठेवावें असें नाहीं. जे कुलबंत मराठे आणि शिपाई, जे शरम घरीत असतील, कबीलेदाँर, विश्वासु, उद्योगी, अलालुची, अनिदिसत्तै, सकल लोकांचे समाधान रक्खून यथोचित सर्वांपासून स्वामिकार्य घेत, हें स्थळ म्हणजे धन्याने ही परमप्रिय ठेवी दिली आहे, आपले प्राणान्त यास दगा होऊं नये असें पूर्ण चित्तांत आणून, जे धन्यांनी लावून दिली मर्यादा तीस तिळांश अंतर पडों न देतां, दिवसाचा उद्योग दिवसा, रात्रीचा उद्योग रात्रीं, निरालस्यपणे करून सर्व प्रयत्ने स्थळ जतन करीत, असे ठेवावे. किल्ल्यास दहा टक्क्यांचांचा रजपूत ठेवणे तोही हुजूरचे सनंदेखेरीज न ठेवावा. किल्ल्यामध्ये मनुष्ये ठेवणे तीं चार्लक, चोरटे, खुनी, तंहेवाईक, शराबी,

१ भेद, फितूर २ सेनापति ३ संबंधाचे, नात्याचे, शिफारशीचे ४ कुदुंबवत्सल ५ सावध, हुशार ६ दहा रुपये पगाराचा ७ आज्ञापत्र ८ कारस्थानी

कैफी^१, भंगी^२, फितवखोर; असे सर्वथाही न ठेवावे. जे ठेवणे ते परीक्षा करून ठेवीत जावे. त्यांतही तीन वर्षांनी हवालदार काढावा, चार वर्षांनी सरनोबत काढावा, पांच वर्षांनी सबनीसै, कारखाननीसै काढावे; आणि त्या मामलेवर त्या त्या मामलेयोग्य आणखी तशा गुणसंपत्तीचे मामलेदार पाठवावे. त्यांचेही त्यांचे स्वरूपानुरूप समाधान करून कांहीं एखादे दिवसीं समागमे वागवून स्वामिसेवकभावाची त्यांची बुद्धि कांहीं मलिन जाहली असली तर सहवासामुळे पुनः सोज्बळ करून, श्रीमी होऊं न देतां त्यांचे त्यांचे आठोपाँनुरूप आणखी मामले सांगावे. तसेच तटसरनोबत, बारगीर हेही जुने नवे करीत असावे. नाईकवोडी, रजपूत, अन्यायी अथवा कार्यकर्ता असल्यासही त्यास काढून उयास जें शासन अथवा सरफराजी^३ करणे ती करीतच जावी. किल्ल्याचा हवालदार सरनोबती करीत असतां तो मृत्यु पावला असतां तो मामला त्याचे पुत्रास अथवा भाऊबंदास न सांगावा. त्याचे पुत्र अथवा भाऊबंद असतील त्यांचे समाधान करून त्यांचे स्वरूपानुरूप आणखी उद्योग सांगून चालवावें. लळकरचे सरदारचे भाऊबदांना अथवा त्याचे निसपत लोक त्यांस परिच्छिंन किल्ल्याचा मामला सांगून नये. तसेच एका घराचे भाऊबंद एक, दोन, तीन आहेत, आणि इतकेही गडवई तर त्यांस किल्लेचे मामले अवश्यमेव सांगावेच लागतात. काय निमित्य कीं, किल्ल्याचे

१ मादक पदार्थांचे सेवन करणारा	२ भांग पिणारा	३ सैन्यास पगार वांटणारा अधिकारी	४ हिशेबी कारकून	५ अधिकाराची जागा	६ दुःखी, नाराज	७ शक्ति	८ ज्याला सरकारी घोडा दिलेला असतो असा स्वार	९ पायदळांतील नाईक	१० बढती	११ अगदी, बिलकुल
-------------------------------	---------------	---------------------------------	-----------------	------------------	----------------	---------	--	-------------------	---------	-----------------

कामास माणूस मिळणे परम कठीण आहे, परंतु त्यांस समीप समीप किल्ल्यावर न ठेवावे. दूर दूर किल्डे, एकाचा हात एकास न पावे, मध्ये आणखी किल्डे असतील, अशा किल्ल्यांचे मामले सांगून सेवा घ्यावी. किल्डेखालील मुलुखांतील देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुले आदिकरून मिरींस वतनदारी यांस त्या समीपच्या किल्ल्यावर सेवा न सांगावी. त्यांचे वतनापासून दहा पांच गावे दूर किल्डे असतील तशा किल्ल्यांस ठेवावे. तेच वतन आणि समीपतेची सेवा जाहलीयावरी चाकरीवर दुरुस्त न राहतां क्षणक्षणा घरास जाणार, किंबद्धुना समयविशेषी वतनाचे आशेने स्थळास भेद करून दगाही करणार, याकरितां किल्ल्याजवळील लोक किल्ल्यावर न ठेवावे. किल्ल्याचे मामले करीत असतां चोरीमारी, लांच, कलागत, सुस्ती यां कौंहिली इत्यादि अन्याय असतां, शिरस्त्याप्रमाणे मुदतीचा मार्ग न पाहतां मुदत न भरतांही त्यांस काढून आणावे. अन्याय पाहून शासन करावे. त्या मामल्यावर त्या मामल्यायोग्य दुसरे मनुष्य मर्दांने पाहून ठेवावे. गडकोटचे मामलेदाराने अथवा हरएकाने स्थळास दगा होई अशी दुर्बुद्धी धरली आहे असें वर्तमान आले. तरी आधी खरें खोटें न पाहतां, प्रलौपावरी न घालितां, त्यास सावध होऊं न देतां, तत्क्षणीं काम हातीचे न जाय असा उपाय योजून, कोणासही कळों न देतां त्यास काढून आपणाजवळ आणावे. हुजूर आलियावर रास्ती न्याय करून अन्याय खरा जाहला, तर तात्काळ बेर्मुळाहिजा त्याचा शिरच्छेद करावा. आणि तें मस्तक गडोगडीं

१ वंशपरंपरेचे वतनदार अधिकारी २ अथवा ३ आळस, दिरंगाई
४ शूर ५ वायफळ चर्चा न करतां ६ उपेक्षा न करतां

फिरवावें. असें जो करील त्यास हा नंतीजा म्हणोन दांडोरा पिटवावा. वाजवी न्याय करितां निरपराध झाला तर त्याचें आपणास काढून आणिलेला डाग चित्तांतून जाय असें बहुतां रीतीने समाधान करावें. परंतु फिरोन त्याचे मामलियावर न पाठवावें, रोजमुरा चालवून सहा चार मास हुजूर ठेवून त्यायोग्य आणखी मामला असेल त्यावर पाठवावा.

प्रश्न

(१) हें प्रकरण कोणी लिहिले आहे ? कोणासाठी लिहिले आहे ? लिहिणारास या बाबतीत कांही विशेष अनुभव होता काय ?

(२) किल्ल्यांना थोरले शिवाजी महाराज इतके महत्व कां देत ? आज-काळ हें महत्व राहिले आहे काय ? नसल्यास कां ?

(३) किल्ल्यावरील अधिकान्यांत मुख्यत्वे कोणते गुण पाहिजेत ? वतन-दार माणसांना वतनाचे आसपासच्या किल्लावर नेमूँ नये असा नियम कां केला होता ?

(४) कितुरीचा संशय आल्यास किल्लेदारास कसें वागवावें ? संशय खोटा ठरल्यास काय करावें ? या विषयीचें धोरण तुम्हांस कसें वाटतें ?

१५

सृष्टिप्रेम



[पुढील उतारा विख्यात इंग्रज ग्रंथकार लॉर्ड लबक यांच्या एका ग्रंथाच्या आधारेैं श्रीयुत महादेव हरि मोडक यांनी लिहिलेल्या “ सुख व शांति ” या ग्रंथांतून संक्षेपरूपानें घेतला आहे. उक्तष्ट भाषांतराचा हा ग्रंथ एक नमुना आहे. खार व साप यांची शब्दचित्रेैं तर अत्यंत मोहक गद्यकाव्येच आहेत, व तीं मुलांनी मुखोद्रूत करण्याच्याच योग्यतेचीं आहेत]

वसंत ऋतु जर आयुष्यांत एक वारच येता, दिनमणीचा उदय अस्त नित्य न होतां वर्षाकाठीं एक वेळच होता, बहुरंगी इंद्रधनुष्य शतवर्षांनीं एकदांच दिसतें, सुंदर पुष्णे जर माणकांश्तर्कीं दुर्मिळ असतीं, आणि हिमबिंदु हिरकण्यांश्तके दुष्प्राप्य असते, तर या गोष्ठी किती तरी आश्वर्यकारक वाटल्या असत्या; आणि त्यांच्या दर्शनानें आपणांस आनंदही किती तरी अनिर्वाच्य झाला असता !

दयाकू परमेश्वरानें या गोष्ठी विपुल ठेवल्यामुळे आपले हातून त्यांची अवगणना होते. कारण, म्हणच आहे, ‘अति परिचयादवज्ञा’ (“ फाजील परिचयानें वस्तूची किंमत कमी होते ”). गेटी^१ म्हणतो, “ इंद्रधनुष्य हें इतकें चित्ताकर्षक आहे ना ? तथापि तें सारखें घटकाभर राहूं द्या, म्हणजे त्याजकडे कोणीही पाहाणार नाही.” जनांची चालच ही. मनुष्य म्हणतें, ‘ अं : ! त्यांत काय पहावयाचें आहे ? तें नित्याचेंच आहे ! ’ पण खरें पाहतां या ज्या गोष्ठी, त्याच

अत्यंत मनोहर व अत्यंत आवश्यकही आहेत. आकाशांतील तान्यांकडे रुचिहीन लोक वर मान करून नीट पहातही नाहींत; पण ज्योतिषी दुर्बीण लावून रात्रीच्या रात्री डोळेफोड करीत असतो, आणि त्याला आनंदही नित्य नवा होत असतो. पुष्पांचे अनंत नेत्रानंदकर वर्ण व आकृति यांकडे लक्ष जाऊन ज्याचे मन द्रवणार नाहीं तो मनुष्यच नव्हे. विशाल व उत्तुंग पर्वतांचे गभीरोदात्त स्वरूप दृष्टीस पडतांच कोणाही मनुष्यास करमणूक झाल्याशिवाय राहाणार नाहीं. सेंट बॅसिल म्हणतो, “तुम्ही जर एखाद्या निरन्तर रात्रीं आकाशांतील तारागणाच्या सौंदर्याकडे कांहीं वेळ सारखी टक लावून, मग आपल्या या कधीं न कोमेजणाऱ्या तारकारूपी पुष्पांनी या भव्य विश्वमंदिराचे विस्तीर्ण छत ज्यानें चितारलें असेल, त्या चतुर कारागिराविषयीं विचार करू लागाल तर तुम्हांला या कुशल जगत्कार्याविषयीं प्रेमानें गहिंवर आल्याशिवाय राहाणार नाहीं.”

शास्त्रीय प्रगतीनें तर सृष्टीचे अगाधपण प्रतिक्षणीं प्रतीयमान होत आहे. साध्या डोळ्यांना तळहाता येवढे दिसणारे सूर्याचे बिंब आपल्या चतुःखंड पृथ्वीच्या लक्षावधि पटीने मोठें आहे; आणि त्याचे भौंवतीं सप्तग्रह फिरत आहेत. तथापि असल्या ह्या अवाढव्य सूर्यमालेचा मध्यमाणि जो सूर्य तो अनंत अंतरिक्षांत असणाऱ्या अमर्याद तेजोगोलांच्या मानानें केवळ राई येवढा ठिंपका आहे! हें सत्य ज्योतिःशास्त्रानें प्रतीत होतें. भूर्गर्भशास्त्रही आपल्या परीनें कालाचे अनंतत्व दाखवितें. शिवाय शास्त्राचे साक्षानें ऐवढेही अफाट विश्व आज असंख्य युगें सुतांत ओंकल्यासारखें नियमबद्ध व सुयंत्र चाललें आहे, असें आढळून येतें. असें झालें म्हणजे या अखिल नाटकाचा

चतुर सूत्रधार कोण असेल तो शोधावा म्हणून मनास सहजच वेड भरतें; व

(आर्या)

“ ही अद्भुत सृष्टि तुवां देवा ! केव्हां कर्वीं कशी केली ?
या विषयींची आम्हा जीवांची कल्पना विरुद्ध गेली ॥
रविशाशिनक्षत्रांही कैसें आकाशासदन शोभविलें ?
सौंदर्य हें पहाया जीवांचे नयनबृंद लोभविलें ” ॥

—परशुरामपंत तात्या गोडबोले

असे प्रेमोद्धार तोंडावाटे सहजच बाहेर पडतात. शोधक बुद्धीनें सृष्टींचें सप्रेम अवलोकन केल्यानें केवळ आनंद व करमणूकच होत नसून मनुष्याला अनेक उपयुक्त गोष्ठींचें ज्ञानही होतें. असें असतां मनुष्यें संसारांतील व शारीरिक दुःखांचा विसर पडवा म्हणून पत्ते, सोंगव्या किंवा जुगार खेळत बसतात, अथवा मादक पेयांचे प्याले ज्ञोंकीत राहातात याला काय म्हणावें ?

×

×

×

रमणीयतेची एका रसज्ञानें व्याख्या दिली आहे की “ प्रतिक्षणीं नवी नवी मोहक झांक दाखविणें हें रमणीयतेचें रूप समजावें. ” हें लक्षण सृष्टीला किती तंरी पूर्णत्वानें लागू पडतें. प्रति ऋतूला पुष्टे वेगळीं, फुलें वेगळीं, हवामान वेगळे, देखावे वेगळे ! बरें, प्रत्येकाची बहारही वेगळीच. एक कवि म्हणतो, ‘ अहो दर वेळीं नवी नवलाई करुन दाखविण्याचें या सृष्टिकर्त्त्याला वेडच दिसतें ! ’

×

×

×

नियांतल्या गोष्ठी, पण त्या लक्षांत घेणारे थोडे. रस्किननै^{*} खारीचे वर्णन दिले आहे, तें वाचले म्हणजे मग आपले डोळे उघडतात व वाटते की हा लिहितो तें सर्व खरे आहे, पण आपण लक्षांत घेतले नव्हते. रस्किन् म्हणतो:

“ या खारीसारखा सुबक, आनंदी व गमतीचा दुसरा प्राणीच नसेल. अति हूड असून अत्यंत निरुपद्रवी. खाण्यापिण्यांतही कोणा जीवाची प्राणहानि नाही. मांजराचे पिलासारखी खेळकर, परंतु निर्दय नाही; वानराहूनही अधिक चलाख, पांखरापेक्षां मनोहर आणि तजेलदार, आणि वनदेवतेचे आवडते खेळणेच. असली ही लुकलुक डोऱ्यांची गोजिरवाणी मूर्ति एका वृक्षशाखेवरून दुसरीवर जाते, तेव्हां विजेची चपळाई कमी असा भास होतो ! तिच्या गति तरी किती विचित्र ! क्षणांत टुणकन् उडी मारील, क्षणांत तीरासारखी धांवत जाईल, क्षणांत मध्येच मुरडेल. त्याचा कांही नेमच नाही; सारी लहर आहे ! हरिणाहून चपळ, वाघाहून अधिक टिपण झोंकणार. देहांत सरळपणा पहाल तर मुर्ढीच नाही; पण जिनगरी बाहुलीपेक्षां अधिक मोहक, आणि सावरीचे कापसापेक्षां अधिक गुलगुलीत. अंगीं ऐट किती, मुरड किती, नखरा किती, आणि वात्रटपणा तरी किती ! पळांत तुमचेमागें धावेल, पळांत दृष्टीआड लपेल, पळांत वर डुकळी उचलून तुम्हांला हेरील. क्षणांत प्रियसखीप्रमाणे कान देऊन चोरून ऐकत बसेल. कोण खेळाइ, कोण धूर्त, कोण दिमाखदार, किती रंगाढंगाची ! छे, छे, मला वाटते स्वर्गांची अप्सराच

हें मुरकेदार छोटे छबेले रूप घेऊन बाळगोपाळांच्या मौजेकरितां
भूलोकीं अवतीर्ण झाली आहे. ”

विषमूर्ति भुजंगाचेही याच लेखकानें असेंच मौजेचे वर्णन
केले आहे:—

“ अहो ! तो पहा वितळलेल्या रुप्याचा छोटासा ओघळ
जमिनीवरून चालला आहे. चालला आहे कसचा ? वाहतो आहे.
कारण या चालण्यांत यत्न किंवा कष्ट कसे ते नाहींत. गति किती
गमतीची ? चपळ असून शांत. पाण्याची लाट, कीं वाञ्याची
झुळूक ? पुनः लाट म्हणावी तर गर्जत नाहीं; ओघ म्हणावा तर
धबधबा नाहीं, गोंगाट नाहीं, बोभाट नाहीं. टिकल्यांच्या चंद्रहाराचा
सर घसरतो आहे, कीं सुबक बंदुक्यांचा गळपद्मा पडला आहे,
कांहीं ओळखत नाहीं ! रेशमाहून मृदु, कदलीगर्भाहून शीतळ,
पुष्पहाराहून सुखतर स्पर्श ! पण या सौम्यपणाला फसूं नका.
दाढेंत जिवंत मृत्यु उभा आहे. थोडे वाटेस जा म्हणजे समजेल
चंद्रहार कीं कव्यार, आणि गळपद्मा कीं गळा उतरणारा पद्मा तो !
रुपेरी पाण्याचा ओघळ आतां नव्हे. आतां झाली विषाची लाट.
पुष्पाचें मृदुत्व जाऊन पाषाणाचें कठोरपण आलें आहे. अखिल
ब्रह्मांडांतील क्रूरता, दुष्टपणा, हिंस्ता एकवटून तुमचे पुढे स्वारी
खडी आहे. तिचे आटोक्यांत या, कीं स्वर्गद्वाराचीच भेट ! अशाला
माझा दुरून नमस्कार असो ! ”

वरील वर्णनांतील प्रत्येक शब्द खरा आहे असें आपणांस वाटतें;
परंतु हें रस्किननें पुढे मांडल्यावर ! मार्मिकाला या सृष्टींत पदोपदीं
मौजा आहेत; मूढांना कांहीं नाहीं ! सृष्टि सुंदर आहे खरी, पण

दृष्टि असेल त्याला. बहुतेक लोक डोळे असून आंधके असतात, व म्हणूनच आनंदाचा अखंड ठेवा भोवताली असूनही ते दुःखी असतात. लबक म्हणतो, ‘ही दृष्टि जर असेल तर माणसाला या जगांत दुःख विरळाच भेटेल. आकाशाचे नीलवर्णकडे, किंवा तद्रुत तारकापुंजाकडे, किंवा तरंगमाली सागराकडे किंवा एखाद्या अद्रिशृंगाकडे जर तो क्षणभर दृष्टि करील तर सर्व सांसारिक दुःखाची त्याला तत्काल विस्मृतिच पडेल; इतका या वस्तूंत प्रभाव आहे !’

प्रश्न

(१) “फाजील सहवासानें वस्तूंची किंमत कळेनाशी होते,” हे सृष्टिसौदर्याचे बाबतीत कसें लागू पडतें तें दाखवा.

(२) सृष्टिच्या अवलोकनानें मनाला कोणते लाभ होतात ? शास्त्रीय ज्ञानाच्या वाढीनें या आनंदांत कांहीं भर टाकली आहे काय ?

(३) “प्रतिक्षणि नवीन दे रुचि” (मोरोपंत) अशी सौदर्याची व्याख्या देतात ती कां ? ही कल्पना उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

(४) “साध्याही विषयांत आशय कधीं मोठा किती आढळे। नित्याच्या अवलोकनें परि किती होती जगीं आंधके.” (केशवसुत). या ओर्कींतील अनुभव खरा आहे काय ? डोळे असून आंधके असें कोणाला म्हणतां येईल ?

१६

अच्छोद सरोवर

[खालील उतारा विख्यात कवि श्री वाणभट्ट याच्या “कादंबरी” या ग्रंथाच्या मराठी भाषांतरांतून संक्षेपरूपानें घेतला आहे. या अद्भुतरम्य कथानकाचा नायक राजकुमार चंद्रापीड हा दिग्विजयार्थ निघाला असतां एके दिवशीं त्यांने एक किन्नरांचे जोडपें पाहिले. हें विचित्र जोडपें पकडावें अशी इच्छा उत्पन्न होऊन त्यांने त्यांचा पाठलाग केला. पण तें हां हां म्हणतां एका पर्वताच्या शिखरावर चढून नाहीसें झाले. या किन्नरमिथुनाच्या नादानें आपण विनाकारण आडरानांत शिरलों असा चंद्रापीडास पश्चात्ताप झाला. शिवाय प्राण तहानेने कासावीस होऊं लगले. पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत असतां नुकत्याच गेलेल्या वनगजांच्या पायांचा चिखल, व इतस्ततः विषुरलेले शेवाळे व कमळांचे दांडे या चिन्हांवरून या बाजूस जवळच कोठें तरी सरोवर असावें, असा त्यांने तर्के केला, व तो तर्के खराही ठरला. हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या या रमणीय सरोवरांचे पुढील वर्णन ग्राचीन काव्यमय वर्णनाचा एक नमुना म्हणून पुढे दिले आहे, तें आमच्या वाचकांस आवडेल अशी आशा आहे]

त्या झाडीच्या मध्यभागीं त्याला एक तलाव दृष्टीस पडला. तो पाहून हा त्रैलोक्य-लक्ष्मीचा रत्नमय आरसाच आहे कीं काय, किंवा समुद्राचा हा उगमच आहे कीं काय, किंवा हा द्रवलेला हिमालयच आहे कीं काय, किंवा हा रसखूप झालेला चंद्रप्रकाशच आहे कीं काय, असा त्यास भास झाला. खरोखर हा जलसंचय मुनीच्या निर्मल मनांनीं, सज्जनांच्या गुणांनीं, हरिणांच्या नेत्रकांतीनीं किंवा मोत्यांच्या पाण्यानेंच निर्माण केला आहे काय, असें त्याला बाटले. तो पाण्यानें

तुङ्गुंब भरलेला होता, तरी सर्व पदार्थांचीं प्रतिबिंबे त्यांत स्वच्छ दिसत असल्यानें तो अनेक पदार्थांनीं भरलेला आहेसा वाटत होता. वायूने त्या सरोवरांतील पाण्याचे जेव्हां तुपार उडत तेव्हां त्यांतून इंद्रधनुष्याचे चित्रविचित्र रंगांची झांक दिसे. जणुं कांहीं त्या सरोवराच्या संरक्षणासाठीं इंद्रानेंच आपलीं धनुष्ये पाठविलीं आहेत. सरोवरांतील कांहीं भाग नील कमळांनीं इतके भरगच्च भरले होते कीं, भरदिवसा तेथें अंधकाराचा भास होई. व त्यामुळे चक्रवाक पक्ष्यांचीं जोडपीं परस्परांच्या विरहानें व्याकुळ होते. त्या ठिकाणी देव व ऋषि ख्नान करण्यासाठीं येत असत. तशाच गंधर्वादिकांच्या त्रिया जलक्रीडा करण्यास येत असत. कोठें वरुणाचा हंस कमळावर बसून क्रीडा करीत आहेसे दिसे. कोठें दिग्गजांनीं आपल्या सोंडांनीं कमळांचे दांडे मोडून टाकले होते. कोठें शिवाच्या नंदीनें आपल्या शिंगांच्या टोंकांनीं सरोवराच्या तीराची माती उकरून टाकली होती. कोठें यमाच्या महिषानें आपल्या शिंगानें सरोवरांतील पाणी फेसमय करून टाकलें होतें. कोठें इंद्राच्या ऐरावतानें आपल्या सोंडेनें कमळे उपटून टाकलीं होतीं. अनेक प्रकारचे पक्षी त्यांत विहार करीत होते. तीरावर मयूरपक्षी तटस्थ बसून उदक प्राशन करीत होते. श्रीकृष्णाच्या बाल संवगड्यांप्रमाणे वानर तटावरील कदंबवृक्षांवरून पाण्यांत घडाघड उड्या टाकीत होते. हजारों शतपत्रकमळे त्यांत प्रफुल्लित झालीं होतीं, व त्यांच्यावर भ्रमर गुंजारव करीत फिरत होते.

असें तें रमणीय सरोवर दृष्टीस पडतांच चंद्रापीडाचे सर्व श्रम नाहींसे झाले. मग तो आपल्या मनांत म्हणाला:—“ किन्नरांचे जोडपे जरी मला हस्तगत झाले नाहीं, तरी त्यामुळे हें सरोवर तरी माझ्या

दृष्टीस पडले. खरोखर माझ्या नेत्रांचे साफल्य झाले! रमणीय व मनोहर पदार्थाची ही परमावधिच होय. असले नितांत मधुर जल निर्माण केल्यावर ब्रह्मदेवाने फिरून अमृत कंशासाठी निर्माण केले कोण जाणे? अंहांहा! याचा शीतस्पर्श शरीरास सौख्य देत आहे; स्वच्छतेमुळे हे दृष्टीस आनंदवीत आहे; कमळांच्या सुगंधामुळे हे ग्राणेंद्रियास तृप्त करीत आहे; हंसादि पक्ष्यांच्या मधुर शब्दांनी कर्णेंद्रियास सुखवीत आहे; व माधुर्याने जिव्हेला संतोष देत आहे. खरोखर या सरोवराच्या लोभानेच भगवान् शंकर याच्या समीप कैलासपर्वतावर राहात असावा. सर्वेंद्रियांस आल्हादकारक असें या सरोवराचे उदक सोडून क्षीरसागरांत श्रीविष्णु वास करीत आहे हे कांहीं तो बरे करीत नाहीं. अहाहा! केवढा हा विस्तीर्ण व अथांग जलसंचय! प्रलयकालीं मेघ सर्व पृथ्वी बुडवून टाकण्यासाठी याच सरोवरांतील उदक घेत असतील.”

असा विचार करीत तो त्या सरोवराच्या दक्षिणेकडील तीरावर गेला. तो प्रदेश वालुकामय होता. तेथें घोड्यावरून उत्तरून त्याने त्यावरचे खोगीर काढले. मग थोडेसें जमिनीवर लोळून तो घोडा सरोवरांत उतरला. त्याला यथेच्छ पाणी पाजून व स्नान घालून चंद्रापीडाने एका झाडाच्या मुळाशीं बांधून टाकले, व तीरावरची कोंवळी हरळी कापून त्याजपुढे टाकली. नंतर तो स्वतः त्या सरोवरांत उतरला. व स्वच्छ हातपाय धुऊन त्याने तें मधुर जल प्राशन केले. मग एका लतामंडपांत एका शिलातलावर कमलपत्रांची शय्या करून व आपल्या शेळ्याची गुंडाळी उशाशीं घेऊन थोडी विश्रांति घेण्यासाठीं तो स्वस्थ पडला. पण तो पडून फार वेळ झाला नाहीं तोंच उत्तरेच्या बाजूकडून

वीण्याच्या नादानें मिश्रित असा गायनाचा मधुर स्वर त्याच्या कानीं पडला.

पां. गो. शास्त्री पारखी, यांच्या “काढंबरीसार”
या पुस्तकावरून थोडा फेरफार करून

प्रश्न

- (१) चंद्रापीड अच्छोद सरोवराच्या बाजूस कसा गेला ? सरोवर पाहून त्यास काय वाटले ?
 - (२) या गोष्टीतील सृष्टिवर्णन व आजकालचे सृष्टिवर्णन यांत तुम्हांस कांहीं फरक दिसतो काय ? असल्यास कोणता ?
-

(पद्धविभाग)

९

मराठी भागवत



[पुढील उतारा विख्यात साधुवर्य एकनाथ यांच्या “एकनाथी भागवत” या नांवानें प्रसिद्ध असलेल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून घेतला आहे. हा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भागवत या प्रसिद्ध पुराणग्रंथाच्या एकादश स्कंधावरील मराठी टीका होय. एकनाथाच्या काळीं विद्वान् शास्त्री पंडित मराठी भाषेत ग्रंथ लिहिण्याचा तिटकारा करीत, व तसे लिहिणाराची कुचेष्टा करीत. अशा टीकाकारांस पुढील उताऱ्यांत खरमरीत उत्तर आले आहे]

· (ओँव्या)

वंदूं प्राकृत कवीश्वर, निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर;
नामदेव चांगदेव वटेश्वर, ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा.
जयांचे ग्रंथ पाहतां, ज्ञान होय प्राकृतां;
तयांचे चरणीं माथा, निजात्मता निजभावें.
संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी, मा प्राकृतीं काय उणीवी ?
नवीं जुनीं म्हणावीं, कैसेनि केवीं सुवर्णसुमने.
कपिलेचे म्हणावें क्षीर, मा इतरांचे तें काय नीर ?
वर्णस्वादें एकचि मधुर, दिसे साचार सारिखें.
जें पाविजे संस्कृत अर्थें, तेंचि लाभे प्राकृतें;
तरी न मनावया येथें, विषमचि तें कायी ?

कां निरंजनीं वसला रावो, तरी तोचि सेवकां पावन ठावो;
तेथें सेवेसि न वचतां पाहो, दंडी रावो निजभृत्यां.

कां दुबळी आणि समर्थ, दोहांस रायें घातले हात,
तरी दोघींसिही तेथ, सहजे होत समसाम्य.

देशभाषावैभवें, प्रपंचपदार्थीं पालटलीं नांवें;
परी रामकृष्णादिनामां नव्हे, भाषावैभवें पालटू.

संस्कृत वाणी देवें केली, प्राकृत तरी चोरापासोनी जाली ?
असोतु या अभिमानभुली, वृथा बोलीं काय काज.

आतां संस्कृता किंवा प्राकृता, भाषा जाली जे हरिकथा,
ते पावनचि तत्त्वता, सत्य सर्वथा मानली.

साखरेचा बोकू केला, परी कढूपणा नाहीं आला;
तैसा ग्रंथू प्राकृतभाषा जाला, असे संचला स्वानंदू.

जरी सोन्याचें पेंडुकें केलें, परी तें दगडामोला नाहीं आलें;
तैसें भागवत प्राकृत जालें, परी नाहीं चुकलें निजज्ञाना.

मुक्ताफळाळागीं सागरीं, बुड्या देती नानापरी;
तें सांपडलिया घरींच्या विहिरीं, जो अव्हेरी तो मूर्ख.
तैशी संस्कृत व्याख्यानअटाटी, अति कष्टे परमार्थीं भेटी;
तें जोडल्या मराठीसाठीं, उपेक्षादृष्टी न करावी.

धनवंतु रत्नपारखी पुरा, तेणे धुळीमाजी देखिल्या हिरा;
गांठी बांधोनि आणी घरा, पारखी खरा निजज्ञानें.

तैसें ज्ञाते विद्वज्जन, ग्रंथु मराठी देखोन;
उपेक्षा न करितां करावा यत्न, पारखोनि चिदत्न साधावया.

क्षुद्रदृष्टीं पाहणे पाहतां, बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा;
 मा हे तरी मराठी कविता, सांझनि कुटिळता पाहावी.
 ज्यांसी निजसुखाची आवडी, ते प्राकृतीं न काढिती खोडी;
 घेतील ज्ञानगर्भाची गोडी अवस्था गाढी परमार्थी,
 जे साचार परमार्थी, ते अधिकारी ये ग्रंथी;
 ज्यांसी भागवतीं भक्ती, ते पावती निजसुख.

कालचाचि आजि उगवला, तो सूर्य काय म्हणावा शिळा;
 कीं आजिचा अग्नि सोंवळा, कालिचा काय ओंवळा म्हणों ये.
 तेंवीं सनकादिकांचे जें ज्ञान, तेंचि मराठीभाषेमाझी जाण;
 येथे ठेवूं जातां दूषण, दोषी आपण होइजे.

कां सुवर्णाचे केले सुणे, परी तें मोळे नव्हेचि उणे;
 तेविं सनकादिकांचीं ज्ञाने, देशभाषा हीने नव्हतीच.
 जेवीं कां गुळाचे कारले केले, परी तें कदूपणा नाहीं आले;
 तेंवीं हंसगीत मराठे ज्ञाले, नाहीं पालटले चिन्मात्र.

जे मोळ मुकुटींच्या हेमासी, तेंचि मोळ सुवर्णशानासी;
 जो कां ग्राहिक सुवर्णासी, दोघे दोघांसी समले.
 तैसें आत्मानुभवी जे येथे, ते मानितील या ग्रंथातें;
 येर ते हेळसितील यातें, निजभावार्थे न घेती.

जे वंदिती कां निंदिति, ते दोघे आम्हां ब्रह्ममूर्ती;
 हे निजात्मभावाची प्रतीती, केली निश्चितीं जनार्दने.
 जनार्दनकृपादृष्टीं, माझ्या मराठ्या आरिखा गोष्टी;
 रिघाल्या एकादशाचे पोटीं, स्वानंदतुष्टीं निजबोधें.

संस्कृतप्राकृतपरवडी, सज्जान सेविती स्वानंदगोडी;
गाय काळी आणि तांबडी, परी दुर्घीं वांकडी चवी नाहीं.
तेवीं संस्कृतप्राकृतभाखा, ब्रह्मासी पालट नाहीं देखा;
उभय अभेदे बदला एका, साद्य निजसखा जनार्दन.

एकनाथ

२

समर्थाचें संभाजी राजास पत्र

[शिवछत्रपतीच्या मृत्युनंतर संभाजी महाराज गारीबर बसले. थोड्याच दिवसांत त्यांच्या अत्याचारांचा व दुर्वर्तनाचा बोभाटा रामदासस्वामीच्या कानी पडला. तेव्हां त्यांना उपदेशाच्या दोन गोष्टी सांगण्यासाठीं समर्थांनी पुढील औंवीबद्ध पत्र लिहिले. त्यांत समर्थाच्या राजकारणनिपुणतेचा उल्ळळ नमुना पहावयास मिळतो. उग्रता सोडून द्यावी; मार्गील अपराधांची क्षमा करून कारभारी व प्रजाजन राजी राखावे; अखंड सावधानवृत्ति ठेवून शत्रूंची रग जिरवावी; व महाराष्ट्र-राज्याची जोपासना करावी—सारांश शिवाजी महाराजांच्या कीर्तीला अनुरूप असें वर्तन करावें, असा या पत्राचा इत्यर्थ आहे]

अखंड सावधान असावें । दुश्मित कदापि नसावें ।

तजवीज करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ १ ॥

कांहीं उग्र स्थिति सोडावी । कांहीं सौम्यता धरावी ।

चिंता पराची लागावी । अंतर्यामीं ॥ २ ॥

मार्गील अपराध क्षमा करावे । कारभारी हातीं धरावे ।

सुखी करून सोडावे । कामाकडे ॥ ३ ॥

पाणवठी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना ।
 तैसें जनाच्या मना । कळले पाहिजे ॥ ४ ॥
 जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
 जन ठाई ठाई तुंबला । म्हणजे तें खोटें ॥ ५ ॥
 श्रेष्ठीं जें जें मेळविलें । त्यासाठीं भांडत बैसलें ।
 तरी मग जाणावें फावले । गलीमासी ॥ ६ ॥
 ऐसें सहसा करू नये । दोघे भांडितां तिसन्यासी जाये ।
 धीर धरूनि महत्कार्ये । समजूनि करावें ॥ ७ ॥
 आधींच पडली धास्ती । मग कार्यभाग होय नास्ती ।
 या कारणे समस्ती । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
 राजी राखतां जग । मग कार्यभागाची लगबगा ।
 ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
 सकळ लोक एक करावे । गलीम निवूनि काढावे ।
 येणे करितां कीर्ति धावे । दिगंतरीं ॥ १० ॥
 आधीं गाजवावे तडाके । तरी मग भूमंडळ धाके ।
 ऐसें न करितां धके । राज्यास होती ॥ ११ ॥
 समय प्रसंग ओळखावा । राग निपूनि काढावा ।
 आला तरी कळो न घावा । जगामार्जी ॥ १२ ॥
 राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊनि करावे सेवक ।
 लोकांचे मनामध्ये धाक । उपजोंचि नये ॥ १३ ॥
 बहुत लोक मेळवावे । एकविचारे भरावे ।
 कष्ट करोनि घसरावें । म्लेच्छावरी ॥ १४ ॥

आहे तितुके जतन करावें । पुढे अधिक मेळवावें ।
 महाराष्ट्र राज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १५ ॥
 लोकीं हिंमत धरावी । शर्तांची तरवार करावी ।
 चढती वाढती पदवी । पावाल येणे ॥ १६ ॥
 शिवराजास आठवावें । जीवित तृणवत् मानावें ।
 इहलोकीं परलोकीं रहावें । कीर्तिरूपे ॥ १७ ॥
 शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
 शिवरायाचा आठवावा प्रताप । भूमडळीं ॥ १८ ॥
 शिवरायाचें कैसें बोलणे । शिवरायाचें कैसें चालणे ।
 शिवरायाची सलगी देणे । कैसी असे ॥ १९ ॥
 सकळ सुखाचा केला त्याग । करूनि साधिजे तो योग ।
 राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ॥ २० ॥
 त्याहुनि करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
 याउपरी आतां विशेष । काय लिहावें ॥ २१ ॥

रामदास

३

मरणोन्मुख दुर्योधनाचा बाणेदारपणा

[भारतीय युद्धाचा शेवट दुर्योधनाच्या मरणानें झाला. गदायुद्धांत दुर्योधन खरोखर भीमालाही जडच होता. परंतु श्रीकृष्णानें युक्तीनें केलेल्या सूचने-प्रमाणे जेव्हां भीमानें दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला, तेव्हां तो मरणोन्मुख होऊन पडला. त्या वेळीं मार्गील दुष्कृत्यांचा सूड घेण्याच्या बुद्धीनें भीमानें

अशा विकल स्थितींतही त्याला लाथ सारून त्यावर वाटेल तसें तोडसुख घेतलें. त्या वेळीं श्रीकृष्ण म्हणाला, “भीमा, जाऊं दे आतां त्याला! मेलेल्याला फिरून मारण्यांत काय अर्थ आहे?” या टोमण्यानें मरणाच्या दारी पडलेल्या दुर्योधनाला अधिकच संताप आला, व त्यानें आपल्या बाणेदार स्वभावास साजेसें खरमरीत उत्तर दिलें. हा प्रसंग पुढील उतान्यांत वर्णन केला आहे. खोंचदार संवादप्रसंगीं कविवर्य मोरोपंताची लेखणी कशी सफाईने चालते हें या उतान्यांत चांगले नजरेस येईल]

केशव म्हणे, ‘सुभट हो! मृतमारण हें तुम्हां नव्हे युक्त ।

मेला तैंच, गुरुंचें जेव्हां याणें विलंघिलें उक्त ॥ १ ॥

मित्र नव्हे, शत्रु नव्हे, आतां बोलोनि काय या खोडा? ।

सोडा मृतपापकथा; शीघ्र चला, दिवस राहिला थोडा ॥ २ ॥

मेला दुर्जन, झालें बहु बरवें, सर्व वारली पीडा ।

खळ साधुपदा भोगित होता, बक जेंवि हंसखगानीडा’ ॥ ३ ॥

या स्वाधिक्षेपें तो नृप उठला धरूनीयां मर्नीं राग ।

आगस्करघातार्थीं पुच्छच्छेदार्तधी जसा नाग ॥ ४ ॥

कोपें कृष्णासि म्हणे, “आइक रे कंसदासदायादा! ।

निर्लज्जा! कपटा तव हृदया तसि गांठि जसि नदा यादा ॥ ५ ॥

या फाल्नुनासि सांगुनि कपट, हलुच खूण दाखवुनि भीमा ।

त्वां मोडविल्या माझ्या मांड्या, त्वक्तैतवा नसे सीमा ॥ ६ ॥

कपटोपायें मारूनि ऋजुसंगर बहु सहस्र कवि राजे ।

लज्जा, दया नसे तुज; सुभटांत त्वत्पटुत्व न विराजे ॥ ७ ॥

जो धर्मयुद्धदुर्जय वरुणा, धनदा, द्युपा, यमा, रविला ।

त्वां स्त्रीपूर्व शिखंडी करूनि पुढें आपगेय मारविला ॥ ८ ॥

शिकवुनि धर्मा ‘अश्वत्थामा मेला’ असें अलीक रणी ।

गुरुघातार्थ वदविले त्वां स्पष्ट; तुझी नव्हे बरी करणी ॥ ९ ॥

प्रियसुतशोर्कीं बुडवुनि, करखुनि समरांत आयुधन्यास ।

त्वां मरणोन्मुख केलें, असतां सामर्थ्य आयु धन्यास ॥ १० ॥

द्वुपदसुत प्रायगतब्राह्मणशिर तुजसमक्ष जो कापी ।

ब्रह्मण्य कसा रे ! तूं ? कैसा तो त्वां न वारिला पापी ? ॥ ११ ॥

कर्णे स्वकवचकुंडलधनदाने शक्ति संग्रहीं केली ।

जी अर्जुनीं पडावी, ती त्वां तुच्छीं घटोत्कचीं नेली ॥ १२ ॥

तैसाचि अश्वसेनव्याळशर छळ करुनि चुकवीला ।

मारविले त्वां चक्रव्यसनीं कर्णा अशाहि सुकवीला ॥ १३ ॥

भीष्मासीं, कर्णासीं, गुरुसीं, मजसीं न कपट करितास ।

हरितास क्षितिस न तूं, वाढविसि कुटिलपणेचि चरितास ॥ १४ ॥

आम्हां असे बुडविले त्वां बहु निजधर्मनिरत कपटाने ।

झांकिल कसे अनार्या ! स्ववदन यदु सुरसभेत न पटाने ? ” ॥ १५ ॥

देव म्हणे “ गांधारे ! मेलासि सपुत्रबंधु तूं दुरिते ।

सच्छळकर्म, सुदारुण वज्र तसें, बहु दृढासही चुरिते ॥ १६ ॥

भीष्म द्रोण सुदुर्जय, परि मेले हे तुझ्याचि पापाने ।

ज्यां प्रबळां जोडावे हात जयंताचियाहि बापाने ॥ १७ ॥

होता सुरासुरनरोरगदुर्जय कर्णही जसा रुद्र ।

व्यसनीं पडोनि मेला; कीं, तवशीलानुवर्तक क्षुद्र ॥ १८ ॥

म्यां विनविले परोपरि परि भाग खळा ! न देववे, नाकीं ।

तुजहुनि भळा शतगुणे वदले शक्रादि देव वेना कीं ॥ १९ ॥

त्वां भीमासि विष दिलें, तुज योग्य न काय पृतन गरदा हें ।

मेळविलें अघ पांडवदाहें बहु जेविं शतनगरदाहें ॥ २० ॥

दुःशासन कैश धरुनि कृष्णोसि जर्धीं सुयोधना ! कर्षी ।

म्यां तेव्हांचि वधुनि तुज हष्ट करावे सुयोध नाकर्षी ॥ २१ ॥

कितव शकुनि करुनि पुढे धर्मात्मा धर्मराज नागविला ।

जागविला चितेने, तेरा वर्षे सौदेव भागविला ॥ २२ ॥

कृष्णा जयद्रथाने हरिली, जसि रावणे अनादि सर्ती ।

जी साक्षाज्जगदंबा शुद्धा अप्राकृता जना दिसती ॥ २३ ॥

बहुतांनीं विरथ करुनि वधिला अभिमन्यु एकला बाळ ।

तें अघ करिल तुझी, जसि वृद्धाची निर्धनत्व, आबाळ ॥ २४ ॥

‘केला घात अधर्मै,’ असि मजवारि घालितोस कां आळ ।

व्याळसम पोषिला जो तो त्वद्वर्मचि खळ ! तुझा काळ ॥ २५ ॥

वृद्ध न उपासिले, गुरुशुक्रांचे ऐकले न उपदेश ।

तृष्णांध मूढ लोभी खळ तूं होसील केविं सुपदेश ?” ॥ २६ ॥

राजा म्हणे, “विसरलों मी, सांगा करुनि पाठ वेदा, न ।

पात्रीं न दिले ऐसे एकाहि मजला न आठवे दान ॥ २७ ॥

अखिलाहि भोगिली म्यां पृथ्वी, परमस्तकीं दिला पाय ।

स्वंततर कवण मजहुनि ? आतां कर्तव्य राहिले काय ? ॥ २८ ॥

अभिमुखशस्त्राघातें समरमखामाजिं वेंचिला काय ।

स्वंततर कवण मजहुनि ? आतां कर्तव्य राहिले काय ? ॥ २९ ॥

मद्भोग मदैश्वर्य प्रेक्षुनि वदले समस्त अरि ‘हाय’ ।

स्वंततर कवण मजहुनि ? आतां कर्तव्य राहिले काय ? ॥ ३० ॥

सत्कारील सुरांचा ससुहृत्सुतसोदरा मला राय ।

स्वंतर कवण मजहुनि ? आतां कर्तव्य राहिले काय ॥ ३१ ॥

ज्या वीरसू तयांला झाली मान्या जगत्रयीं माय ।

स्वंतर कवण मजहुनि ? आतां कर्तव्य राहिले काय ॥ ३२ ॥

प्रविहतसंकल्प तुम्ही झालां, सर्वहि बुडाल शोकांत ।

सकळ सहायांसह मी प्रमुदित होईन वीरलोकांत ! ” ॥ ३३ ॥

मोरोपंत

४

श्रीकृष्णाच्या बालपणांतील एक आठवण

[श्रीकृष्णाच्या विद्यार्थिदर्शोतील त्याचा जिवलग मित्र सुदामा हा दुर्दैवानें दारिद्र्यांत दिवस काढीत होता. आपल्या मित्राकडे गेल्यास कांहीं मदत मिळेल असा त्याच्या पत्तीनें सळा दिला. त्याप्रमाणे तो श्रीकृष्णाच्या भेटीस गेला. सुदाम्यानें प्रेमानें आणलेल्या पोहायांचा श्रीकृष्णानें अत्यंत आवडीनें स्वीकार केला व आपल्या बालमित्रास उज्जिठिनी नगराचा राजा केला. ह्या सर्व सत्काराची हकीकत पुढे सुदामा आपल्या पत्तीस सांगत आहे असें या काव्यांत कवीनें वर्णिले आहे. श्रीकृष्ण व सुदामा द्वारकेमध्ये प्रेमानें बाल-पणीच्या आठवणी काढीत असतां श्रीकृष्णानें पुढील प्रसंगाचें वर्णन केले]

विद्याभ्यासार्थ होतों निजगुरुसदनीं तेघवां एकदा जें ।

झालें वृत्त प्रिये ! तें कथुनि यदुवरें मोहिलें चित्त माझें ।

तें मीही तूज आतां जलरुहनयने ! सांगतों ऐक जाये ।

प्रेमानें वर्णितां हें घडिं घडि हरिच्या नीर नेत्रांबुजां ये ॥ १ ॥

बंधो ! तें नित्य केव्हां तरि कुतुक तुझ्या आठवे की मनाला ।
 आणाया इंधनाला स्वगुरुयुवतिनें धाडिलें जै वनाला ।
 कालावांचून आला जलधर, सुटला वात, अंधार झाला ।
 भ्याला आत्मा करालाहिकुटिलतरलांला सशब्दां विजांला ॥ २ ॥

भास्वान् मावळला, पयोद वळला, स्थूलांबुवाहोत्पल— ।
 व्रातांहीं बहु पीडलों, स्थिर वर्णी दीलें न राहें पल ।
 वर्षे कांकडलों, जळांत पडलों, झाला क्षणे दिग्भ्रम ।
 सारे बाळ, कराल काळ; शिरला चित्तीं महा संभ्रम ॥ ३ ॥

तो निमोन्नतभूविभाग न कळे सर्वत्र झालें वन ।
 आम्हां काळमुखासमान गमलें सर्वांसहीं तें वन ।
 अंधारी धरुनी परस्पर करीं स्वाघ्भ्रमा पावुनी ।
 प्रत्यूषावधि हिंडलों, मग परामर्षासि आला मुनी ॥ ४ ॥

झालों होतों श्रमानें विकळ सकळही काननीं वृष्टिवातें ।
 आचार्ये धावुनीयां स्वद्वदयिं धरिलें जेविं आत्मोद्भवातें ।
 केलें आघाण माथां, सकरुण गुरु तो वर्षला प्रेमतोया ।
 मचित्ता आठवे श्रीगुरुचरणदयाप्राप्तसत्कार तो या ॥ ५ ॥

“ केले हे क्लेशपात्र प्रियतमहि तुम्हीं अस्मदर्थ स्वकाय ।
 या कर्माद्वानि लोकीं गुरुसि समुचिता दक्षिणा येथ काय ।
 पावा माझ्या प्रसादें सकळहि सकला शुद्ध संपूर्ण विद्या ।
 शिष्याच्या हृतमाचा प्रशमकर करीं ज्ञाननामा रवि द्या ” ॥ ६ ॥

एवं श्रीगुरुनें प्रसाद सदयें केला मला तो स्मरे ।
 बंधो ! देशिकपादपद्मभजनें संसार हा ओसरे ।

खालीं यापरि जीं अनेक कुतुकें तीं या मनीं जागती ।
 भार्ये ! देव असा उदंड वदला लोकेश माझा गती ॥ ७ ॥
 भार्ये ! ही कथिली कथा निजमुखें जेव्हां जगन्नायकें ।
 तेव्हां उत्तर मीं दिलें हरिस जें तें तूं बरें आयकें ।
 ‘ लोकेशा ! जनसंग्रहार्थ गुरुच्या गेहीं तुझें राहणे ।
 अस्मद्गायहि थोर कीं श्रुतिनुता ! लीला तुझ्या पाहणे ॥ ८ ॥
 ज्याचा वेदमय स्वदेह, कुशलाधार, त्रिलोकीपिता ।
 जो वर्णाश्रमधर्मकल्पक, कवि, श्रुत्यच्छसंस्थापिता ।
 विश्वाचा गुरु, तो स्वयें गुरुकुळीं विद्यार्थिभावें वसे ।
 हें तीं लोकविडंबन; प्रभुवरा अन्यार्थ येथें नसे ’ ॥ ९ ॥

मोरोपंत

५

दमयंती व हंस

[खालील उतारा रघुनाथपंडितकृत नलदमयंतीस्वयंवराख्यानांतून घेतला आहे. निषध देशाचा राजा नल याने विदर्भ देशाची राजकन्या दमयंती इच्या रूपगुणांची कीर्ति ऐकिली होती, व तिचें पाणिग्रहण कर्से करतां येईल या चिंतेत तो होता. एके दिवशीं मृगया करीत असतां एका तळ्याचे कांठीं निजलेल्या एका राजहंस पक्ष्यास त्याने पकडलें, पण त्याची करुणा येऊन सोडूनही दिलें. या उपकाराची फेड करण्यासाठी दमयंती मी तुला मिळवून देतों असें हंसानें नलाला आश्वासन दिलें. नलाचा निरोप घेऊन हंस जो उडाला तो विदर्भ देशाची राजधानी कुंडिनपुर येथें खालीं उतरला, व राजकन्या ज्या उद्यानांत सखीजनांसह विहार करीत होती तेथें पोंचला. या पुढील थोडीशी हक्कीकत या उताऱ्यांत आहे]

तो मंडळाकृति फिरे उतरावयाला,
 भैमीमुखेंदुपरिवेष म्हणौं तयाला. ।
 तेथें महीवर असा खग बैसताहे
 कीं सुंदरी निज कुतूहल जेविं पाहे. ॥ १ ॥
 जो बैसतां चपळ पक्षपुटीं धरेला
 हाणीतसे फडफडां ध्वनि हा उदेला; ।
 पाहे तंया खगवरासि वरानना हे
 मानी मनीं नवलही, मग बोलताहे ॥ २ ॥
 असा पक्षी लक्षी बहु-विहग-लक्षीं न मिळता
 सुवर्णीं जो वर्णीं, वद कवण वर्णीं कवयिता ? ।
 अगाई ! हा बाई त्वरित वरि जाईल पळुनि,
 धरूं जातें हातें हळुहळु तयातें न कळुनी. ॥ ३ ॥
 ऐसें वदे मग तयास धरावया हे
 तैं होय हंसगमना, पहिलीच आहे. ।
 वाजेचना वलय, नूपुरनाद नोहे,
 तो तद्गतीस निरखूनि कसा न मोहे ? ॥ ४ ॥
 हे मंद-मंद-पद सुंदर कुंददंती,
 चाले जसा मदधुरंधर इंद्रदंती; ।
 हंसा धरूं जवळि जाय कृशोदरी ते
 निष्कंपकंकण करासि पुढें करीते. ॥ ५ ॥
 गवसलाच असा खग भासला,
 तंव तदीय सखीजन हांसला. ।

मग सर्वेचि बुझावुन हांकिला,
उडविलाचि पिटाळुनि लाविला. ॥ ६ ॥

कांहीं उडोनि गगर्नीं मग नीट येतो,
नाहींच दूर न समीप बसे तसा तो; ।

पाहे सुधाकरमुखी कलहंसराया,
लाहे मनोरथ तयास पुन्हा धराया. ॥ ७ ॥

आणीकही पद न वाजत मंद चाले,
जो चालतां पदर सांवरिला न हाले. ।

हेही करी निजकरीं खग सांपडेसा,
तोही हळूहळूच होय पलीकडेसा. ॥ ८ ॥

मदगजगमनेने मागुती चाल केली,
विनततनुलता हे तत्समीपास गेली. ।

पुनरपि फडके तो फारसा दूर नाहीं,
जवळि जवळि ऐसा भासला हंस कांहीं. ॥ ९ ॥

हंसे तदा चतुरसंमत युक्ति केली,
ते चालवीत सुतनू बछ दूर नेली; ।

छाया तियेशि दुसरी, तिसरी वनाळी,
जे सांवळी युवतितुल्य दिसे निराळी. ॥ १० ॥

तया वनांत एकली । विलासिनी विलोकिली ।

मदें भरोनि डोलतो । तियेस हंस बोलतो ॥ ११ ॥

रघुनाथपंडित

६

महाराष्ट्राची भूपाळी

~~~~~

प्रभावशाळी परममंगला महाराष्ट्रदेशा  
 तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा ! ॥ धु० ॥  
 सह्याद्रीच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला  
 गोदा कृष्णा भीमा ह्यांनीं पुनीत केलेला. ।  
 पश्चिम सिंधु बंधु पाठीशीं पूर्वोदधि जामात  
 विघ्याद्रीची उंची लक्षी सातपुडा प्रांत. ।

( चाल )      अलंकार जयाचे पैठण पंढरपुर,  
                   आळंदी चाफळ देहू तुळजापुर,  
                   कीं पुणे रायगड शिवनेरी सुंदर,  
 रजःकणाला लावुनि भाळीं महाराष्ट्र देशा  
 तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा ॥ १ ॥  
 वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत,  
 गळुं बाजरी कापुस शाळू देशावर होत ।  
 कांबळ खांदी वहाण पार्यीं डोईस मुंडासें  
 श्यामलवर्णीं सान रूप तव सोज्बळ मज भासे ।

( चाल )      ते विळे कोयते शब्दें हीं हातिचीं,  
                   तीं बटें ठेंगणीं भीमेच्या कांठिचीं,  
                   मिळविती धुळीला कीर्ति बादशाहिची,

वीरांना त्या वंदन अमुचे महाराष्ट्र देशा  
 तुला प्रभातीं प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा ॥ २ ॥  
 वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती आमुचा  
 धर्म रक्षण्या एकचि केला घोष स्वराज्याचा ।  
 भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन  
 स्वातंज्याच्या जरिपटक्याला लक्ष वेळ नमन ।

( चाल ) पुण्याई पुरली शिवभूपाळी पुढे,  
 पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे,  
 साम्राज्य मराठी पसरे चोहोंकडे,  
 स्मरणे स्फुरते हृदय वांकते महाराष्ट्र देशा  
 तुला प्रभातीं प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा ॥ ३ ॥  
 भीमा वाही जिच्या सुरावर गाई जी गीत ।  
 तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयांत ।  
 ज्ञानेशाची ओंवी अभंगवाणी तुकयाची  
 क्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची ।

( चाल ) एकनाथ चोखा गोरा ज्ञानेश्वर,  
 रामदास तुकया नामा मुक्तेश्वर,  
 नच जात पाहातो भक्तांची ईश्वर,  
 संतमंडळा लववूं माथा महाराष्ट्र देशा  
 तुला प्रभातीं प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा ॥ ४ ॥  
 मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा  
 सद्गावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा ।

गतवीरांचीं पुण्यचरित्रे गाडनि अंगाई  
बाळा करिते महाराष्ट्रिची भगिनी वा आई ।

( चाल ) शोभवी अहल्या होळकराचीं पुरी,  
ती सती रमा भटवंशाला उद्धरी  
स्वातंज्यलक्ष्मी प्रचंड संगर करी,  
प्रणिपात असो ह्या देवींना महाराष्ट्र देशा  
तुला प्रभातीं प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा ॥ ५ ॥

( “माझें रामायण” या पुस्तकांतून  
संपादकांच्या परवानगीने )

## ७

## वीरमती



[ हिंदुस्तानच्या इतिहासांत रजपूत वीरांच्या अलौकिक शौर्यांची अनेक उदाहरणे आहेत. या शौर्याला रजपूत वीरांगनांचे तेज व निःसीम पातिव्रत्य हीं पुष्कल वेळां उत्तेजक होत असत. समरांगणावर पराक्रम गाजवून विजयी होऊन आलेल्या पतीस त्या पंचारती घेऊन सामोच्या जात. पण लढाईतून पळ काढून आलेल्या भ्याडाचा मात्र त्या तीव्र शब्दांनीं धिःकार करीत. अशाच एका प्रसंगाचे वर्णन पुढील काव्यांत आहे. जोधपूरचा राणा जसवंतसिंग एकदा रणांत पराभूत होऊन माघारा फिरला. त्या वेळी राणी वीरमतीने त्याला जो निरोप पाठविला तो पुढे दिला आहे ]

पतिरणविन्मुखतेची दुर्वार्ता आयकून वीरमति ।  
रागेजे; त्याविषयीं होय तिची तेधवां विषण्ण मती ॥ १ ॥

मान्य न वीरमतीला अयशाचें मळमळीत सौभाग्य ।  
 येतें वैधव्य यशें, तिज गमतें साच उघडिलें भाग्य ॥ २ ॥

करिती गजर तयाचा, जर नाथ तिचा रणीं लढत मरता ।  
 परि तापद होय तिला वार्ता जीवंत तो फिरे परता ॥ ३ ॥

समरास पुरुष भ्याला सत्य तयें स्वयश मळविलें धबल ।  
 मुख झालें तें काळें दूर बरें; अशुभ मज नको जवळ ॥ ४ ॥

चिंतून मनीं ऐसें शीघ्र तिनें बंद करविली वेस ।  
 पाठविला जसवंता दूताकरवीं सखेद संदेश ॥ ५ ॥

“ नृपवंश उदेपुरचा सूर्योद्भव गाजते जर्गीं ह्याती ।  
 ध्याती तयास सारे तद्यश कवनीं घरोघरीं गाती ॥ ६ ॥

वीर पराक्रमशाली किती उदेले तयांत आजवरी ।  
 गणती करवे कोणा ? कवण तयांचा रणांत हात धरी ॥ ७ ॥

समरवत जागविलें घेऊन शिरें करांत आमरण ।  
 कर्तव्य वाटलें ला वीरां कुलकीर्तिरक्षणीं मरण ॥ ८ ॥

गोष्ट असो पुरुषांची, समराचें सहज त्यांजला कृत्य ।  
 त्यासाठीं लां घडिलें, दिघलें तैसेंच त्यांस सामर्थ्य ॥ ९ ॥

परि तनु कोमल ज्यांची जातिलतेवर जसें हसे सुमन ।  
 सुमन प्रेमल ज्यांचें लव ताप सहावया असे क्षम न ॥ १० ॥

शौर्य रणीं गाजविलें ऐशा सकुमार सदय अबलांनीं ।  
 पुरुषां स्फुरण चढविलें स्वकुलाची राखिली जर्गीं बाणी ॥ ११ ॥

त्या वीरकुलीं वीरोत्पन्ना मी नम्र आपली दासी ।  
 प्रेमे वीरांबेनें मज वाढविलें धरून हृदयाशीं ॥ १२ ॥

खेळ धनुर्बाणाचे शिकवी मज वीरबंधुची जोडी ।  
 साहसपराक्रमाची बालपणी लागली मला गोडी ॥ १३ ॥  
 वीरपती मिळवावा होता निर्धार हा मर्नी केला ।  
 प्रेमें तुम्हांस वरितां तो पण सिद्धीस वाटले गेला ॥ १४ ॥  
 हर ! हर ! परि मी फसल्यें, ढांसळले सर्व मम मनोराज्य ।  
 धरिला गुलाबभावें निज हृदयीं कार्णिकार मीं ल्याज्य ॥ १५ ॥  
 वीर म्हणून जयाच्या अंकीं निर्धास्त झोंप मीं व्यावी ।  
 वीर नव्हे, पुरुष नव्हे, जो दुर्बल भीरुता रणीं दावी ॥ १६ ॥  
 अबलाच ती म्हणावी; पुरुषाचा मात्र घेतला साज ।  
 ओष्ठीं कां मिरवावी मिशी तिची राखवे न जर लाज ॥ १७ ॥  
 जन्मून वृथा जगतीं धरणीला मात्र जाहलां भार ।  
 स्वकरीं धरून निष्फळ विटाळिली विजयपात्र तलवार ॥ १८ ॥  
 काय जिणे, जर न घडे करणी, तुकवी जियेस जग मान ।  
 तो वांचला म्हणावा ज्या देती सान थोर जन मान ॥ १९ ॥  
 अपमानाचें जीवित ! मरण बरें फार फार त्याहून ।  
 मान नव्हे, प्राण तुम्ही आलां समरांत आज वाहून ॥ २० ॥  
 प्राण प्राणास रुचे; दिसतें बाह्यस्वरूप आवडतें ।  
 जातां प्राण नकोसें होय न का रम्य रूप आवडतें ? ॥ २१ ॥  
 विगतप्राणशरीर प्रेतच ! कां आणितां घरा सांगा ।  
 प्रियकरशवही अशुभच गृहीं; स्मशानींच त्याजला जागा ॥ २२ ॥  
 नव्हतें तुम्हांस, परि मीं तुमच्या क्षत्रियव्रतासही वरिले ।  
 जगलां तुम्ही, परि मम सौभाग्य तया व्रतासवें सरले ॥ २३ ॥

ज्ञात्यें विगतधवा मी, सहगमनच योग्य जी सती तिजला ।  
 त्या दुर्लभ पुण्याची करावया जोड जीव हा सजला ॥ २४ ॥

नेलें शव स्मशानीं जीवंत उठे कर्धीं कर्धीं म्हणती ।  
 गणती पिशाच परि तें, त्याचे जिवलगाहि त्यास अवगणती ॥ २५ ॥

विगत-क्षात्रब्रत-तनु तुमची निर्जीव त्यापरी उठली ।  
 डोळांही न पहावी; तिज मग सहगमनपात्रता कुठली ॥ २६ ॥

पतिशव न मिळे तेव्हां स्वपतीची करविली सती प्रतिमा ।  
 सेव्य धनुर्बाण मला जी साची क्षत्रियब्रतप्रतिमा ” ॥ २७ ॥

विनायक



## ( १ ) वीरमरणाला शोभण्याजोगें गाणे



[ प. वा. राम गणेश गडकरी ( गोविंदाघ्रज ) यांच्या “ पुण्यप्रभाव ” नाटकां-  
 तून पुढील दोन करुणरसपर पद्ये उद्भूत केलीं आहेत. एका पतिव्रतेचा छळ  
 करून तिच्या लहान अर्भकास ठार मारण्यास प्रवृत्त झालेल्या आपल्या पतीच्या  
 हातून असलें दुष्कृत्य होऊं नये म्हणून कालिंदी आपल्या स्वतःच्या मुलाचा  
 बळी देते; व नंतर अंधेन्या रात्रीं स्मशानांत जाऊन त्यास मूठमाती देते. पति-  
 व्रतेचें पातिव्रत्य रक्षण करण्याचे कामीं आपल्या अपत्यास जणुं वीरांचे मरण  
 आलें अशा भावनेने तिनें पुढील गाणे गायिलें आहे. दुसऱ्या पद्यांत आपल्या  
 बावास तिनें शेवटचा निरोप दिला आहे. ]

निज बाळारे गाणे गाते आई । करिं आतां जो जो गाई ॥४०॥  
 तुज जन्म दिला बाळा त्यांची स्वारी । लाखांत शिपाई भारी ॥

बघ गरदीही बुरुजांची तुजभवतीं । दगडांची त्यांची छाती ॥

कळिकाळाशीं झगडणार खंबीर । हे तुझेच हिरवे वीर ॥

जीवांच्या जळत्या ज्योतीं ।

आकाशीं तारा होती ।

मोलांचीं माणिकमोतीं ।

त्या डोळ्यांनी देवराय तुज पाही । करिं आतां जो जो गाई ॥ १ ॥

दों दिवसांची ही दुनियेची वसती । सारखीच असती नसती ॥

तुज ऐसा हा बाळ नऊ नवसांचा । हातचा किं रे जायाचा ॥

कृष्णानुबंधाच्या तुटल्या आतां गांठी । मग कुठल्या भेटी गांठी ॥

हें देवा—घरचें लेणे

नशिबानें देणे घेणे ।

कुर्णिंतरी कुणास्तव रडणे ।

तीं रडणारीं रडतिल धाई धाई । करिं आतां जो जो गाई ॥ २ ॥

## ( २ ) निरोप द्यावा आतां

निरोप द्यावा आतां । बाळा । टाकुनि जाते माता ॥ धृ० ॥

माझें माझें म्हणुनि आजवर जें लेणे ल्यालें ।

बाळ गुणाचें, हाय ! कुणाचें आज परी तें झालें ? ॥ १ ॥

हे तारांनो, उचंबळूं द्या करुणारसरंगा ।

अखंड वाहो नवतेजाच्या पुण्याईची गंगा ॥ २ ॥



श्री. राम गणेश गडकरी

घटकेचा संसार संपला, लटका ठाव ठिकाणा; ।  
 बनदेवीनो, पदरीं घ्या हा माझा राजस राणा ॥ ३ ॥  
 अनाथ दुबळा देह पडे हा आई नाहीं लाला ।  
 फुलत्या फुलवंतीची यावर मायापांखर घाला ॥ ४ ॥  
 भुतें जागतां उठतां दचकुनि हृदयींचा ह्या ठेवा ।  
 काळ्या राती जिल्या फुलांचा खडा पहारा ठेवा ॥ ५ ॥  
 कळतें तुम्हां सारें कांहीं, आहा फुलांच्या माता ।  
 लोभ असूं द्या इथून पुढतीं, नाहीं बोलत आतां ॥ ६ ॥

गोविंदाग्रज

( रा. ग. गडकरी )

---

९

## सारीं फुलेंच फुलें !

---

[ आधुनिक मराठी कवींमध्ये प. वा. रेवरेंझ नारायण वामन टिळक यांचा दर्जा फारच मोठा आहे. मराठी काव्याला नवीन वळण लावून इंग्रजी कवितेतील उत्कृष्ट प्रकार मराठींत आणण्याचा प्रयत्न प्रथम केशवसुत ( कृ. के. दामले ) व टिळक यांनीच केला ]

### श्लोक

आकाशांत फुलें, धरेवर फुलें, वाञ्यावरीही फुलें,  
 माझ्या गेहिं फुलें, धरेवर फुलें, भूगर्भि सारीं फुलें !

माझें चित्त भुले, सुगंध सुटले ! हें विश्व आनंदले !  
 कोणीं आकळिले ? कुणास कळले उद्यान विस्तारले ? || १ ||  
 नक्षत्रे, सुमने, विहंगम, मुले, काव्ये, मणी हीं जरी  
 नावें भिन्न; खरोखरी मज फुले हीं रम्य सारीं तरी !  
 घेतों ह्यांतुन थोडका रस ! पुन्हा त्याच्याकडे धांवतों,  
 धांवाधांव म्हणा, परी हिजमधे कैवल्य मी पावतों || २ ||  
 जातीच्या भ्रमरास “ सोडुन फुले ये, फोड हीं लांकडे ”  
 ऐसे कोण म्हणेल ? कोण भलते घालील हो सांकडे ?  
 देवानेंच जयास पुष्पहृदयीं खेळावया निर्मिले,  
 लाला वृत्ति दुजी रुचेल कुठुनी ? प्राणा जरी घेतले ! || ३ ||  
 बोला ‘ चंचल हा, क्षणांत गगनीं धांवे, क्षणीं भूवरी,  
 हा वाञ्यावर ! हा गृहीं ! निजमनीं ! हा भूमिच्या भीतरीं ! ’  
 हांसा मानुनियां निरर्थ मम हो ह्या गोड गुंजारवा,  
 माझें जन्मचि हें फुलां निरविले ! भीतों न मी मानवा ! || ४ ||

मज गमे मजसाठि जगत्पती,  
 फुलवितो अवध्या जगताप्रती !  
 भ्रमर मी रस सांठविं चाखुनी,  
 मजसमान रसज्ज न हो जनीं || ५ ||  
 जाइन सोडुन ह्या जगताला,  
 ठेवुन हा मधुकोश तुम्हांला;  
 तोंवर आड नका मज होऊं !  
 पाप नका शिरिं हें कुणि घेऊं ! || ६ ||

---

१०

## ब्राह्मण किंवा महार मी !

——————

[ प्रस्तुत कविता, व केशवसुतांचा “नव्या मनूंतील नवा शिपाई,” व वसंतकवि ( पटवर्धन ) यांचे “मनुष्य तितका एकच आहे” हें काव्य या सर्वांचा मतलब जवळ जवळ एकच आहे. मनुष्यपण हें सर्वत्र एकच आहे. उच्चनीचभाव, जातिभेद यांनी माणसांत निष्कारण भेदभाव वाढून रणे माजतात. त्या भेदभावांना मी मानीत नाहीं; माझ्या हिंदभूमीच्या कुशींत जन्माला आले ते सर्व माझे बंधुच होत, असें या कवितेचे सार आहे ]

मी ब्राह्मण वा महार मी, गणी न कवणालाच मी.

या सृष्टीतिल दिव्यपण; तेंच तेंच हें मनुजपण;

मांगल्याची ही ठेव, हीस्तव देइन मी जीव;

हिच्याहि मोळा

गणी न त्याला,

महाखलाला

नीच, नीचतर गणीन मी, जन्मभूमिसेवाधर्मी. || १ ||

हिंदभूमि माझी जननी, आले हीच्या कुशींतुनी

हिरेच अवघे माझे ते, मन्मन त्यां मोहुनि जातें;

मलांत पडले,

खर्नीत दडले,

मुकुटीं जडले,

अवघे उच्चलुन घेइन मी, जन्मभूमिसेवाधर्मी. || २ ||

विपलता ज्यांच्यासाठीं, जीव कळवळे त्यासाठीं;

अज्ञपणा ग्रासी ज्यांतें, प्रियतर दुर्बल मज ते ते !

त्यजुनी सकलां,  
रुणदुर्बला.

उचली बाला

जननी; तीसम वेडा मी, जन्मभूमिसेवाधर्मी. ॥ ३ ॥

मानामानाचें गोवें, कसें असे कवणा ठावें !

खाइन अवध्यांच्या लाथा, देईन सेवेला माथा;

निजभूचें ऋण;

अवघें फेडिन,

मरून जाईन !

रक्षिन गुरुपद माझें मी, जन्मभूमिसेवाधर्मी. ॥ ४ ॥

होइन नीचाहुन नीच, करीन अवध्यांना उंच;

ते ब्राह्मण मग महार मी, कोण गणी मग मला कमी !

कमी गणीना

काहिं म्हणेना

कुणी, तयांना

विचारतों मग कसला मी, जन्मभूमिसेवाधर्मी. ॥ ५ ॥

पांच कशाचे, हे जितुके, हिंदभूमिबालक तितुके.

मम देहाचे प्राण खरे, कसेहि असले तरि सारे !

जें वाटे तें

सांगायातें

शब्द न पुरते,

धरितों मौना यास्तव मी, जन्मभूमिसेवाधर्मी. ॥ ६ ॥

ना. वा. टिळक

११

## निशाण



( दोहा )

तुज जरि करिती काठीला लावुनियां पटखंड,  
 तरि तुजमध्ये वसत असे बा सामर्थ्य उदंड ॥ १ ॥  
 कोण नेतसे समरास सांग बरें रणधीर ?  
 माराया कीं मरावया कृतनिश्चय ते वीर ! ॥ २ ॥  
 शूरशिरांवरि धीटपणे युद्धाच्या गर्दीत,  
 कोण नाचतें फडकत रे स्फुरण ल्यांस आणीत ? ॥ ३ ॥  
 ताळं पसरनि अवजारें भेदित सिंधू जाय,  
 तच्छिखरीं तत्साहस तूं मूर्त न दिससी काय ? ॥ ४ ॥  
 उंच उंच देवायतने भव्य राजवाडे,  
 तुंग दुर्गही शिरीं तुळा धरिताती कोडे ! ॥ ५ ॥  
 भक्ति जिथें दिव्यत्व जिथें, उत्सव जेथें फार,  
 तेथें तेथें दिसे तुळा प्रोत्साहक आकार ॥ ६ ॥  
 वीर्य जिथें ऐश्वर्य जिथें, जेथें जयजयकार,  
 उंचावर तेथें तेथें दिसे तुळा आकार ! ॥ ७ ॥  
 म्हणूनि मानवचित्ताची उंचावर जी धांव,  
 तीचें चिन्हच तूं-तुजला निशाण सार्थच नांव ! ॥ ८ ॥

मिळमिळीत ज्याची कविता न असे रंडागीत,  
 खचित जडेलचि त्या कविची तुझ्यावरी रे प्रीत ॥ ९ ॥  
 संसार मी समर गणी, उचलुनि म्हणुनि निशाण,  
 साद घालितो “ योद्दे हो ! झटुनि मोडुनि या प्राण ! ” ॥ १० ॥

### केशवसुत

( कृष्णाजी केशव दामले )

१२

### नवा शिपाई

( फटका )

नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,  
 कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !  
 त्राक्षण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,  
 तेच पतित कीं चे आखडिती प्रदेश साकल्याचा !

( चाल )            खादाड असे माझी भूक;  
 चतकोरानें मला न सूख;  
 कूपांतिल मी नच मंडूक;

मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीं न मला साहे !  
 कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें ! ॥ १ ॥

जिकडे जावें तिकडे माझीं भावंडे आहेत,  
 सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;  
 कोठेंही जा—पायांखालीं तृणावृता भू दिसते,  
 कोठेंही जा—डोईवरते दिसते नीलांबर तें;

( चाल )                    सांवलींत गोजिरीं मुले,  
                                   उन्हांत दिसती गोड फुले,  
                                   बघतां मन हर्षून डुले;

तीं माझीं, मी लांचा,—एकच ओघ अम्हांतुनि वाहे !  
 नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें ! || २ ||

केशवसुत

१३

## मनुष्य तितका एकच आहे

—~—~—

( अंजनीगीत )

मनुष्य तितका एकच आहे । सत्-चित्-सरिता एकच वाहे ।  
 राहो नाना देशीं राहे । मूळ कसें सुटते ? || १ ||  
 हिमालयाच्या तुंग शिरावरि । गंगोत्रीच्या हिममय पात्रीं ।  
 प्रयाग काशी या क्षेत्रांतरीं । गंगा कां बदले || २ ||  
 अमेरिकेच्या फिरे भोवतीं । स्थिर धुवाच्या बर्फप्रांतीं ।  
 अथवा खरतर विषुवावरती । समुद्र कां बदले ? || ३ ||

दाणी, जुळवी, विखरुनि टाकी । घन मेघांना क्षणे वितळवी ।  
 सळसळ पानांची आयकवी । तो कां वायु नव्हे ? ॥ ४ ॥

जलराशींचे तुषार उडवी । तरंग चंचल नाचूं लावी ।  
 लाटांचा कछोळ उसळवी । तो कां वायु नव्हे ? ॥ ५ ॥

वेणूंतुन मंजुल रव उठवी । लतांमधें भ्रमरास गुंगवी ।  
 गिरिकुहरांस घुमाया लावी । तो कां वायु नव्हे ? ॥ ६ ॥

नरकंठांतिल तारा नादवि । हंसा रड्यांचे शब्द वाजवी ।  
 रागरागिणी गाऊं लावी । तो कां वायु नव्हे ? ॥ ७ ॥

म्हातारीला जगभर फिरवी । पाचोळा गगनांत भिरकवी ।  
 तरुवर धरणीवरती नमवी । तो कां वायु नव्हे ? ॥ ८ ॥

सुसाट अथवा संतत वाहो । स्तिमित शांत वा गुंगत राहो ।  
 भरो दुमदुमो गगनकटाहो । वारा तो वारा ! ॥ ९ ॥

जाती अथवा धर्म मिळेना । रागद्वेषीं सख्य जुळेना ।  
 परि अंतरिंचा तंतु गळेना । मानवधर्माचा ॥ १० ॥

संसारांतिल पंथ जमेना । हिताहिताचा मेळ बसेना ।  
 परि हृदयींचा सूर बुजेना । मानवधर्माचा ॥ ११ ॥

वेशांचे वैचित्र्य सुटेना । वर्णांचेंही वैर मिटेना ।  
 परि अंतरिंचा रव थांबेना । मानवधर्माचा ॥ १२ ॥

बळाबळाचा झगडा चाले । जयापजय ते कलहीं रमले ।  
 परि अंतरिंचे वेग न विरले । मानवधर्माचे ॥ १३ ॥

जलराशींचे डोंगर उठले । परस्परांवर अपटुन फुटले ।  
 जलकण परि ते लेश न मुकले । आर्द्धगुणा अपुत्या ॥ १४ ॥

नाना देशीं भटकत फिरले । मनुवंशाचे रोपे तुटले ।  
मूळभाव परि नाहीं सुटले । मानवधर्माचे ॥ १५ ॥

कवि वसंत  
( वा. ब. पटवर्धन )

१४

## तो दिन



[ पुढील पद्य मध्यप्रांताचे विख्यात कवि श्री. आनंतराव टेकाडे यांच्या “आनंदगीत” नांवाच्या पद्यसंग्रहांतून उद्भृत केलें आहे. तो दिन, म्हणजे ज्या वेळी हिंदभूमि ऐश्वर्याच्या, उन्नतीच्या शिखरास पोंचली असेल, ज्या वेळी तिला सर्व जगभर मान्यता मिळाली असेल, असा भावी दिवस; त्या दिवसाकडे माझे डोके सारखे लागले आहेत असें कवि म्हणतो ]

[ घेई कडेवरती० या चालीवर ]

तो दिन ये नयनीं  
घडीघडि । तो दिन ये नयनी० ॥ धु० ॥

वसति कुठेही राहो भुवनीं,  
कृति कसलीही येतां घडुनीं,  
अशनीं, शयनीं, भोजनि॑, पानीं  
तो दिन ये नयनी० ॥ १ ॥

तूंहि भारता ! लाच दिनावर  
दृष्टी लावी अचल, निरंतर,

## तो दिन

व्याध जेविं हे निज लक्ष्यावर,  
कधि न ढळे तिथुनी. ॥ २ ॥

त्या दिवसाच्या उदयासाठी  
क्षिजवावें मन, शारीरयष्टि,  
खूण बांधुनी ही निज गाठीं  
टाकिं पदा जपुनी. ॥ ३ ॥

म्यानामधली चपल भवानी  
चमकुनि समरीं चपलेवाणी,  
मद जगताचा नमवी चरणीं  
श्री भारतजननी. ॥ ४ ॥

ग्रहमंडलि रवि जैसा शोभे,  
देहीं अथवा प्राण विराजे,  
भारत माझें तैसें साजें  
जगतीं मुकुटमणी. ॥ ५ ॥

भारत जें जें वच उच्चारी,  
भुवन धरी तें भावें स्वशिरीं,  
जलदवारिकण जेंवी स्वीकरि  
निमुटपणे धरणी. ॥ ६ ॥

छत्रचामरे ढाळित अवनी,  
गुंग सदाचें भारत—भजनीं,  
जेंवि भक्त नित ईशस्मरणीं  
जीवित अर्पेनी. ॥ ७ ॥

भरतभूमिच्या जयजयकारे  
 विश्व राहि दुमदुमुनी सारे,  
 अणुअणुमधिं हें एकच वारे  
 राही खेळोनी. ॥ ८ ॥

विश्वप्रेम, नय, नीती, समता,  
 स्वर्गसुखाचें चिन्ह तत्वतां,  
 भारत—शासनिं अनुभव जगता  
 रामराज्य भुवनी. ॥ ९ ॥

तरी भारता ! ल्याच दिनास्तव  
 कृति करिं हरघडि अशीच अभिनव,  
 मिळवीं वैभव, यश, गुण, गौरव  
 विनती हरिचरणी. ॥ १० ॥

आनंदराव टेकाडे



## कविपरिचय



( १ ) एकनाथः—( जन्म इ. स. १५२८, मृत्यु-१५९९ ) ज्ञानदेवानंतर सुमारे तीनशे वर्षानंतर हा विख्यात साहु पैठण येथे होऊन गेला. याचे गुरु जनार्दनस्वामी हे त्या वेळच्या मुसलमान ( बहामनी ) राज्यांतील एक अधिकारी होते. अत्यंत निगर्वा व सरळ स्वभाव व निःसीम भूतदया हे नाथांचे विशेष गुण होते. विरक्त असूनही यांनी प्रपंच व्यवस्थित केला, व अंत्यजांना प्रेमानें भोजन घालून समाजसुधारणेचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण त्यांनी त्या वेळच्या लोकांस घालून दिले. मराठी भाषेत ग्रंथरचना करण्याचा प्रधात त्या वेळच्या पंडितांच्या टीकेस खरमरीत उत्तर देऊन त्यांनी पाडला. मध्यंतरीं लुप्तप्राय झालेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचें त्यांनी काळजीपूर्वक पुनः प्रकाशन केले, हे तर त्यांचे मराठी भाषेवर फार मोठे उपकार आहेत. श्रीमद्भागवताच्या एकादश संक्षधावरील विस्तृत ओंवीबद्ध टीका ( एकनाथी भागवत ) व इतर अनेक लहान मोठे ग्रंथ, व स्फुट अभंग, पद्ये वैरे त्यांनी लिहिलीं आहेत.

( २ ) रामदासः—( जन्म इ. स. १६०८, मृत्यु-१६८१ ) छत्रपति शिवाजी महाराजांचे गुरु व प्रख्यात कर्तृत्वशाली साधुपुरुष. यांचा ‘दासबोध’ हा प्रपंच व परमार्थ या दोहोंची सांगड घालून देणारा एक अपूर्व ग्रंथ आहे. सज-कारणाची स्फूर्ति शिवाजीमहाराजांना रामदासांपासून झाली असो अगर नसो; त्या काळच्या जनतेंत स्वाभिमानाचें व स्वातंत्र्यलालसेचें वारे खेळूळू लागण्यास रामदासस्वामींची तेजस्वी व स्फूर्तिजनक वाणी कारण झाली हें खास. त्यांच्या वाणींत सामर्थ्य आहे, व म्हणून रामदासांना ‘समर्थ’ ही पदवी देण्यांत येते.

( ३ ) मोरोपंतः—( जन्म इ. स. १७२९, मृत्यु-१७९४ ) यांचें उपनांव पराडकर. बारामतींचे जाहागीरदार बाबूजी नाईक यांचे आश्रित पुराणिक म्हणून ते पुष्कळ दिवस राहिले होते. यांचें लाडकें वृत्त गीति ( इलाच ते ‘आर्या’ असें म्हणतात ) हें होय. व याच वृत्तांत रामायण, महाभारत, भागवत व इतर पुराणे यांवर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. शिवाय निरनिराळ्या वृत्तांत एकशें आठ

रामायणे, व अनेक स्फुट काव्ये त्यांनी लिहिलीं आहेत. व्याकरणशुद्ध, प्रौढ, व झोँकदार भाषा लिहिण्यांत मोरोपंताच्या योग्यतेचा दुसरा कवि मराठींत ज्ञाला नाहीं. मराठी भाषेला तो वाटेल तरी वांकवितो, व तींत शब्दांचे व अर्थांचे वाटेल ते चमत्कार करून दाखवितो. रसाळ व चटकदार गोष्ट सांग-ण्यांत त्याचा हातखंडा आहे. त्याच्या आख्यानांतील संवादप्रसंग तर फारच बहारीचे असतात. त्याच्या भक्तिरसपूर्ण काव्यांत ‘केकावलि’ फार सरस आहे.

**(४) रघुनाथ पंडितः**—(सतराव्या शतकाच्या अखेरीस) याचे नलदमयंतीस्वयंवराख्यान हें एकच काव्य प्रसिद्ध आहे. पण या एकाच काव्यानें त्याला मराठी भाषेत कायमचे स्थान मिळालेले आहे, इतके तें सरस आहे. संस्कृत भाषेतील प्रख्यात महाकाव्यांचा धर्तीवर मराठींत रचलेले काव्यही प्रायः हें एकच समजले जाते.

**(५) विनायकः**—विनायक जनार्दन करंदीकर (जन्म इ. स. १८७२, मृत्यु-१९०९) हे आधुनिक कवींत एक चांगल्यापैकीं कवि होऊन गेले. देशभक्तिपर, पोवाड्याच्या धर्तीवर पद्ये लिहिण्याची सुरवात यांनीच केली असें म्हटलें तरी चालेले.

**(६) गोविंदाग्रजः**—राम गणेश गडकरी (जन्म इ. स. १८८५, मृत्यु-१९१९) हेही आधुनिक कवींपैकीं एक प्रतिभासंपन्न कवि, उत्कृष्ट नाटककार व विनोदी लेखक होऊन गेले. अंतःकरणाला चटका लावून सोडणारे प्रसंग कल्पिण्यांत व ते योग्य शब्दांनी रंगविण्यांत त्यांचा हातखंडा होता. केशवसुत (पुढे नं. ८ पहा) यांच्या काव्यांनी गडकन्यांना स्फूर्ति दिली यांत संशय नाहीं. पण शिष्यानें कांहीं बाबतींत गुरुवर ताण केली आहे. हे फार अल्प वयांत वारले, यामुळे मराठी वाङ्मयाची फार हानि ज्ञाली आहे.

**(७) रेवरेंड ना. वा. टिळकः**—(जन्म इ. स. १८६५, मृत्यु-१९१९) आधुनिक मराठी कवितेला नवीन वलण लावणाऱ्या कवींत हे फार श्रेष्ठ प्रतीचे कवि होऊन गेले. यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, पण त्यांचा हिंदू धर्म, चालीरीति यांवरील लोभ कायम होता. यांचा स्वदेशाभिमान तर फारच जाज्वल्य होता. यांचे “ख्रिस्तायन” हें ख्रिस्ती धर्मपर काव्य प्रसिद्ध आहे; पण त्यांची खरी कीर्ति त्यांच्या अनेक विषयांवरील स्फुट काव्यांवर अवलंबून

आहे. सोपी पण मनोहर भाषा, व उदात्त, स्फुर्तिदायक विचार यांचा मधुर संगम यांच्या काव्यांत पदोपदीं दिसून येतो.

(८) केशवसुतः—कृष्णाजी केशव दामले (जन्म इ. स. १८६५, मृत्यु-१९०५) इंग्रजी भाषेतील उच्च दर्जाच्या कवितांचें वळण मराठी कवितेस प्रथम लावण्याचा प्रयत्न या धाडसी कवीने केला. प्रगमनशील व समाजसुधारणेस उत्तेजनपर विचारांची ‘तुतारी’ प्रथम जोराने फुंकणारा कवि हाच. यांचेच अनुकरण पुढे रा. गडकरी, ठोमरे वगैरे कवींनीं केले. केशवसुतांनीं एक नवाच संप्रदाय घालून दिला असें म्हणण्यास हरकत नाहीं. यांची भाषा मात्र कांहीशी ओबड्योबड असते.

(९) वसंतः—प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन (जन्म इ. स. १८६१, मृत्यु-१९२२) हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे प्रोफेसर, व शेवटी प्रिन्सिपल होते. हे उत्कृष्ट मराठी लेखक व कवि असून केशवसुतांचे परमामित्र व चाहाते होते. केशवसुतांच्या मतांशीं यांचीं मतें पूर्णपणे जमत हें त्यांच्या काव्यांवरून चटकन दिसून येतें.

(१०) आनंदराव टेकाडे:—(जन्म-१८८८) हे नागपूरचे रहिवाशी असून एक प्रतिभाशाली व गानकुशल कवि म्हणून फार प्रसिद्ध आहेत. स्वतःची कविता जोरदार व स्फुर्तिदायक हावभावांनिशीं गाऊन दाखविण्याची चाल प्रथम यांनी पाडली. यांची बहुतेक कविता स्फुट व गानोपयोगी पद्यमय अशी आहे, व ‘आनंदगीत’ या नांवाने तीन भागांत ती प्रसिद्ध झाली आहे. यांचें “हा हिंदेश माझा” हें राष्ट्रगीत तर आतां आबालवृद्धांच्या परिचयाचें झाले आहे. यांची कविता पोवाज्याच्या धर्तीवर असून शब्दयोजना जोरदार पण साधी असते.

---

# कवितापाठांवरील टीपा

१

## मराठी भागवत

—~—~—~—~—

- ओंवी ( १ ) निवृत्ति-प्रख्यात ज्ञानेश्वरी अंथाचा कर्ता ज्ञानदेव याचा वडील भाऊ व गुरु. चांगदेव वटेश्वर-चांगावटेश्वर—एक ज्ञानेश्वर-समकालीन कवि.
- „ ( २ ) प्राकृत-साधारण प्रतीचे लोक; अज्ञजन. निजात्मता निजभावे—अत्यंत भक्तिपूर्वक.
- „ ( ३ ) मा—आणि.
- „ ( ४ ) कपिला-पिंगट रंगाची गाय. नीर-पाणी. वर्णस्वादें—रंगानें व रुचीनें. साचार-खरोखर.
- „ ( ५ ) विषमाचि तें कायी ?—कां वांकडे ( चमत्कारिक ) वाटावे ?
- „ ( ६ ) निरंजन—एकांत. रावो—राजा. ठावो—ठिकाण. वचतां—जातां. भृत्य—चाकर.
- „ ( ७ ) कां.....हात—एका गरीब, व श्रीमंत कुलांतील खीशीं राजानें विवाह केला.
- „ ( ८ ) प्रपञ्चपदार्थ—व्यवहारोपयोगी वस्तु.
- „ ( ९ ) असोतु—राहुं द्या; सोङ्गन द्या. अभिमानभुली—दुराग्रहानें उत्पन्न ज्ञालेले गैरसमज.
- „ ( ११ ) बोळ—एक कढू औषधि.
- „ ( १२ ) पेंडुके—लहानसें बोचके, झोङ्ने. निजज्ञान—परमार्थज्ञान.

- ओंबी (१४) अटाटी—खटपट. मराठीसाठी—मराठी भाषेच्या द्वारे.
- „ (१६) निद्रत्वा—शानरूपी रत्न.
- „ (१७) बोलू—दोष, कर्मापणा. कुटिलता—वांकडी दृष्टि.
- „ (१८) ज्ञानगर्भाची—आंतील ज्ञानाची. गाढी—खोल, गूढ.
- „ (१९) साचार परमार्थी—ज्यांना परमार्थाची खरी आस्था आहे असे. अधिकारी—ग्रंथ समजप्यास योग्य. भागवत—श्रीमद्भागवत ग्रंथ. हा पुराणग्रंथांत फार श्रेष्ठ मानला जातो.
- „ (२१) सनक—एक प्राचीन महर्षी.
- „ (२२) सुणे—श्वान, कुत्रे.
- „ (२३) हंसगीत —श्रीमद्भागवतांतील एक वेदांतपर प्रकरण. चिन्मात्र—ज्ञान.
- „ (२४) हेम—सोने.
- „ (२६) ब्रह्ममूर्ति—ईश्वरासमान पूज्य. निजात्मभाव—मीच परमेश्वररूपी आहें ही भावना. जनार्दने—जनार्दनस्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु होते. हे जसे साधु तसेच मुत्सदी व योद्धे होते. यांची समाधि दौलताबादचे किल्ल्यावर आहे.
- „ (२७) आरिखा—नीरस. रिघाल्या—शिराल्या. एकादशाचे पोटी—एकल्नाथी भागवत हा ग्रंथ श्रीमद्भागवताच्या एकादश (अकराव्या) स्कंधावरील टीका होय.
- „ (२८) वांकुडी—विपरीत.
- „ (२९) भाखा—भाषा.

## समर्थाचे संभाजी राजास पत्र

—•—•—

- ओंवी ( १ ) दुश्चित्त-काय करावें व काय न करावें हें न सुचतां निष्कारण काळ घालविणे यास रामदासांनी दुश्चित्तपणा असें म्हटले आहे. तजवीज-पुढील राजकारणाची योजना.
- ,, ( २ ) उग्रस्थिति-स्वभावाचा कडकपणा.
- ,, ( ३ ) मागील.... करावे—संभाजीविरुद्ध कांहीं मुत्सद्यांनी कार-स्थान रचलें होतें; त्यांना अगर त्यांच्या नातलगांना संभाजीने फार कठोरपणाने वागविलें, या गोष्टीचा येथें उल्लेख आहे.
- ,, (४-५) लोकांची अवस्था तुंबलेल्या पाण्यासारखी झाली आहे; ही अवस्था घालवून त्यांना कांहीं तरी योग्य कामास लावावें असा अर्थ.
- ,, ( ६ ) श्रेष्ठीं-थोरल्या शिवाजीमहाराजांनी. गलीम—गनीम, शत्रु.
- ,, ( ८ ) या कारणे.....वुद्धि शोधावी—आपले मन शुद्ध करावें; ‘आपले कांहीं चुकत आहे काय ?’ असें पहावें.
- ,, ( ९ ) लग्बग-त्वरा. समाधान राखावे—अर्थात् लोकांच्या मनाचें.
- ,, (११) तडाके-पराक्रम. धके—धोके.
- ,, (१३) सलगी-प्रेम, दाट ओळख.
- ,, (१४) म्लेच्छ-हिंदू नसलेल्या सर्व लोकांस हा शब्द लागत असे; पण येथे “मुसलमान” असा अर्थ.
- ,, (१८) आक्षेप-काळजीपूर्वक काम करण्याची पद्धति.
- ,, (१९) सलगी देणे—लोकांशी मिळून मिसळून वागणे.
- ,, (२०) तो योग-राज्यसाधन.

३

## मरणोन्मुख दुर्योधनाचा बाणेदारपणा

---

- आर्या ( १ ) सुभट—चांगला योद्धा; वीर. मृतमारण—मेलेल्याला मारणे.  
गुरुंचे—वडील माणसांचे. उक्त—भाषण.
- „ ( २ ) मृतपापकथा—मेलेल्या माणसाविषयी वाईट बोलणे.
- „ ( ३ ) खग—पक्षी. नीड—घरटे.
- „ ( ४ ) स्वाधिक्षेप—स्वतःची निदा. तो नृप—दुर्योधन. आगस्—  
अपराध. आगस्करघातार्थी—आपल्या वाटेस जाणाऱ्याचा घात  
करू इच्छिणारा. पुच्छ+छेद+आर्त+धी—शेपूट कापल्यामुळे  
ज्याच्या मनाला खेद झाला आहे असा—‘नाग’ याचे विशेषण.
- „ ( ५ ) दायाद—वारसाहक ज्यास मिळतो असा नातलग. कंसाचा  
गुलाम बनलेल्या वसुदेवाच्या मुला ! हा अर्थात् कृष्णाला  
टोमणा आहे. कपटा.....यादा—नदी व याद ( जलचर  
प्राणी ) यांची जशी नेहमींच गांठ ( संबंध ) असते, तशी  
तुझ्या हृदयाची ( मनाची ) व कपटाची नेहमींचीच गट्ठी  
आहे, असा भाव.
- „ ( ६ ) फाल्गुन—अर्जुन. दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार कर  
अशी कृष्णानेच भीमास खूण केली होती.
- „ ( ७ ) क्रजुसंगर—( क्रजु, सरळ ) सरळ, धर्मानें लढणारे. कवि—  
श्रेष्ठ, विद्वान्. सुभटांत...विराजे—खन्या वीरांना ही तुळी  
कारवाई खाचित आवडणार नाहीं.
- „ ( ८ ) धर्मयुद्धानें दुर्जय—जिंकण्यास कठीण. धनद—कुबेर. द्युप—  
इंद्र. स्त्रीपूर्व—पूर्वी स्त्री असलेला. या कारणानें भीष्मानें  
शिखंडीवर बाण टाकण्याचे नाकारले. आपगा—नदी. आपगेय—  
गंगानदीचा पुत्र—भीष्म.

- आर्या (९) अलीक-असत्य. गुरुधातार्थ-गुरु द्रोणाचार्य यांचा धात करण्यासाठी अश्वत्थामा मेला अशी खोटीच बातमी उठवून धर्मराजाला कृष्णानें खोटें भाषण करावयास लावले.
- „ (१०) आयुधन्यास-शत्रुत्याग. धन्यास - परम पूज्य अशा द्रोणाचार्याला.
- „ (११) दुपदसुत-धृष्टद्युम्न. प्रायगत-इच्छापूर्वक मरणाची वाट पहात बसलेला. या ठिकाणी “ध्यानस्थ बसलेला” इतकाच अर्थ आहे. ब्रह्मण्य-ब्राह्मणांना पूज्य मानणारा.
- „ (१२) स्वकवचकुंडलधनदाने-इंद्रानें अर्जुनास मदत करण्यासाठीं कर्णाचे सहज (अंगाबरोबर उत्पन्न झालेले) सुवर्णकवच आणि कुंडले मागितलीं, व उदार कर्णानें तीं दिलीं. या उदारपणानें इंद्र चक्रित होऊन त्यानें शत्रूस निःसंशय ठार करणारी अशी एक शक्ति (एक प्रकारचे अस्त्र) कर्णास दिली. घटोत्कच-अर्जुनास हिंडिबी नांवाच्या राक्षसीपासून झालेला मुलगा. यानें युद्धांत एवढा धुमाकूळ केला कीं, अर्जुनावर सोडण्यासाठीं राखून ठेवलेली शक्ति कर्णाला अखेर घटोत्कचावर सोडावी लागली.
- „ (१३) अश्वसेनव्याक्षर-व्याल-साप. अश्वसेन या नांवाचा सापाचे विष लावलेला बाण. छद्य-कपट; कृष्णानें युक्तीने घोडे खालीं दावून रथ अमळ वांकविला; त्यामुळे तो विषारी बाण अर्जुनाच्या मुकुटास चाढून गेला, व अर्जुन बचावला. चक्रव्यसनी-कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसले ह्या संकटांत तो असतांना. सुकवि-योग्य पुरुष.
- „ (१४) गुरुसी-द्रोणाशी. हरितास.... तूं—तुला माझें राज्य काहून घेणे शक्य झालें नसतें. कुटिलपणा-कपटाचरण. चरित-कीर्ति (उपरोक्तिक अर्थानें).
- „ (१५) आम्हां असे-आमच्यासारखे. निजधर्मविरत—स्वधर्मतत्पर. अनार्या! —नीचा. यदु—यादवांचा (कृष्णाचा) पूर्वज. पटानें-वत्त्रानें. तुझे पूर्वज लाजेनें तोंड झाकून घेतील असा अर्थ.

- आर्या ( १६ ) दुरित-पाप. चुरितें-चुराडा करतें.
- „ ( १७ ) जयंताचिया बापानें-इंद्रानें.
- „ ( १८ ) सुर+असुर+नर+उरग ( सरपटणारे प्राणी )+दुर्जय. रुद्र-शंकर. तवशीलानुवर्तक—तुझ्या छंदानें वागणारा.
- „ ( १९ ) भाग-पांडवांचा राज्याचा वांटा. नाकीं-स्वर्गात ( देव वदले, इकडे संबंध ) शक्ति-इंद्र. वेन-एक प्राचीन राजा. हा स्वभावानें अति दुष्ट असून ब्राह्मणांचा फार छळ करी असें म्हणतात.
- „ ( २० ) गरद-विष देणारा. भीमास विष देणे, पांडवांना लाखेच्या घरांत जाळून मारण्याचा यत्न करणे, द्वौपदीची विटंबना करणे, इत्यादि दुर्योधनाच्या दुष्कृत्यांचा पाढा कृष्ण या वेळीं वाचीत आहे. दाह-जाळणे.
- „ ( २१ ) कर्षी-ओढी. हृष्ट-आनंदित. नाकर्षि-देवर्षि.
- „ ( २२ ) कितव-ठोंगी, लबाड. भागविला-कष्टी केला.
- „ ( २३ ) कृष्णा-द्वौपदी. अनादि सती-सीता. अप्राकृता जना-असामान्य विद्वान् अशा लोकांना. जगदंबा-जगन्माता देवी.
- „ ( २४ ) विरथ-रथहीन. आबाळ-हेळसांड. वृद्धाची...आबाळ-एखाद्या दरिद्री म्हाताच्याची जशी प्रपञ्चांत हेळसांड होते, तद्वत् तुझ्या पापांनीं तुझी होईल.
- „ ( २५ ) व्याळसम-सापासारखा.
- „ ( २६ ) उपासिले-सेवा केली. गुरुशुक्रांचे-गुरु ( बृहस्पति ) हा देवांचा गुरु व शुक्र हा दैत्यांचा गुरु. यावरून गुरुशुक्र म्हणजे गुरुतुल्य पूज्य माणसें. सु+पद+ईश-उच्च पदाचा अधिपति.
- „ ( २७ ) राजा-दुर्योधन. सांगा वेदा-वेदांचीं सहा अंगे ( उपग्रंथ ) आहेत, त्यांसकट वेद. मीं वेदाध्ययन केलें, व तें विसरलें नाही. पात्र-योग्य पुरुष.
- „ ( २८ ) अखिल-सर्व. परमस्तकीं-शत्रूच्या डोक्यावर. सु+अंत+तर-माझ्याहून ज्याचें मरण अधिक चांगलें आहे असा !

आर्या ( २९ ) अभिमुख—समोरून. क्षत्रियांचे घाव पुढून घ्यावे, मागून नाहीं, असा धर्म आहे. समरमुख—युद्धरूपी यश. वेंचिला—खर्ची केला. काय—शरीर.

- „ ( ३० ) शत्रूंना माझ्या ऐश्वर्याचा नेहमीं हेवाच वाटला.
  - „ ( ३१ ) सुरांचा राय—देवांचा राजा ( इंद्र ). स + सुहृत् ( मित्र ) + सुत + सोदर ( भाऊ )—सर्व नातलगांसह.
  - „ ( ३२ ) वीरसू—वीरपुत्रांची माता. माय—माझी आई.
  - „ ( ३३ ) प्रविहतसंकल्प—ज्यांच्या मनांतील इच्छा तशाच अपूर्ण राहिल्या. सहाय—मदतगार.
- 

## ४

## श्रीकृष्णाच्या बालपणची एक आठवण

---

- श्लोक ( १ ) कृष्णाचा गुरु जो सांदीपनी क्रृषि, त्याच्या आश्रमांत कृष्ण व सुदामा विद्याभ्यासार्थ होते, त्या वेळची ही गोष्ट आहे. यदुवर—यादववंशांत श्रेष्ठ कृष्ण. जलरुह—कमल. जाया—पत्नी. नेत्रांबुज—कमळासारखे नेत्र.
- „ ( २ ) बंधो—हे श्रीकृष्णाचे शब्द आहेत. कुतुक—मौजेची गोष्ट. इंधन—जळाऊ लाकडे. स्वगुरुयुवतिने—गुरुच्या पत्नीने. कालावांचून—पावसाळा नसतांना. जलधर—मेघ. आत्मा—मन. कराल + अहि + कुटिल + तरल—भयंकर सर्पाप्रमाणे वेज्या-वांकज्या व चंचल; सशब्द—मोठा कडकडाट करणाऱ्या. हीं दोन्ही विजेचीं विशेषणे आहेत.
  - „ ( ३ ) भास्वान—सूर्य. पयोद—दग. स्थूल + अंबुवाह ( मेघ ) + उत्पल ( दगड ) + त्रात ( समूह )—मोळ्या गारांच्या मान्याने.

- श्लोक ( ३ ) दिग्ब्रम—दिशाभूल. सारे बाळ, कराल काळ—आम्ही सारीं मुळेंच होतों; व प्रसंग तर भयंकर ! संब्रम—घोटाळा; कांहां सुचेनासें ज्ञालें, हा अर्थ.
- „ ( ४ ) निम्र—खोल; उन्नत—उंच. वन—पाणी. दुसन्या ओळींत, वन—अरण्य. स्व + अध्व ( रस्ता ) + ब्रम—रस्ता चुकणे. प्रत्यूष + अवधि—सकाळ होई पावेतों. परामर्श—समाचार.
- „ ( ५ ) विकळ—व्याकूळ. आचार्य—गुरु. आत्मोद्भव—स्वतःचें मूल. आप्राण माथां—मस्तक हुंगणे हें पूर्वीं प्रेमाचें एक चिन्ह समजत. प्रेमतोय—प्रेमाचे अश्रु. गुरुचरण...तो—गुरुंनीं प्रेमाने केलेला तो सत्कार मला अद्यापि स्मरतो.
- „ ( ६ ) हे गुरुजींच्या तोंडचे शब्द आहेत. हे स्वकाय—हीं आपलीं शरीरे. क्लेशपात्र—कष्टी. अस्मदर्थ—आमच्यासाठी. समुचित—योग्य. हृत्तम—हृदयांतील अज्ञानरूपी अंधकार. प्रशमकर—नाश करणारा. शिष्याच्या.....दा—हृदयांतील अज्ञानरूपी अंधकार नाहींसा करणारा ज्ञानरूपी सूर्य तुम्ही शिष्यांच्या हातीं दा, असा अर्थ.
- „ ( ७ ) देशिक—गुरु. गुरुभक्तीनें संसारयात्रा सुलभ होते. उदंड—पुष्कळ. माझा गती—माझें आश्रयस्थान.
- „ ( ८ ) जनसंग्रहार्थ—लोकांना उदाहरण घालून देण्यासाठी. श्रुति + नुत—वेदांनीं स्तुति केलेला.
- „ ( ९ ) वेदमय स्वदेह—ज्या परमेश्वराचा देह वेदमय—ज्ञानमय—आहे. कुशलाधार—सर्व कल्याणकारक वस्तूंचा आधार. त्रिलोकी—तीन लोक—स्वर्ग, मृत्यु व पाताल. वर्ण—ब्राह्मणादि जातिभेद आश्रम—ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम इत्यादि अवस्थाभेद. कल्पक—योजना करणारा. श्रुत्यध्व—वेदांनीं घालून दिलेला आचारसार्ग. विडंबना—अनुकरण. तुमचें गुरुगृहीं राहणे हें केवळ लोकांना घडा घालून देण्यासाठीं होतें.

५

## दमयंती व हंस

——————

**श्लोक ( १ )** तो-हंस. मंडलाकृति-वाटोळ्या गिरक्या घेत. भैमी-भीम राजाची मुलगी दमयंती. परिवेष-चंद्राभौंवतीं पडणारे खळें. तो सुवर्णमय देहाचा हंस दमयंतीच्या मुखाभौंवतीं फिरुं लागला त्या वेळीं चंद्राभौंवतालच्या तेजोवलयासारखा शोभला असा अर्थ.

„ ( २ ) पक्षपुटी-पंखांनीं. धरा-जमीन. वरानना-सुंदर स्त्री. बोलताहे-बोलूं लागली.

„ ( ३ ) लक्षी-पहा. विहगलक्षीं-लक्षावधि पक्ष्यांमध्यें. कवयिता-कवि.

„ ( ४ ) हे-ही, दमयंती. हंसगमना...आहे—अगोदरच हंसाप्रमाणे जिची गति होती, ती हंस पकडण्यासाठीं विशेषच मंदगतीनें चालूं लागली. वलय-कांकण. नूपुर-पैंजण. तो-हंस.

„ ( ५ ) कुंददंती-कुंदाच्या कळ्यांसारखे जिचे दांत आहेत अशी. मदधुरंधर-मस्त झालेला. इंद्रदंती-इंद्राचा ऐरावत नांवाचा हत्ती. कृशोदरी-जिचें पोट सडपातळ आहे अशी. निष्कंपकंकण-ज्यांतील बांगड्या हालून वाजत नाहीत असा ( हात ).

„ ( ६ ) सर्वेचि-लागलाच.

„ ( ७ ) सुधाकर-चंद्र. लाहे मनोरथ-तिला इच्छा झाली.

„ ( ८ ) मदगजगमन-मस्त हत्तीसारखी मंद चालणारी. विनत-वांकलेली. तनुलता-लतेप्रमाणे सडपातळ शरीर.

„ ( ९ ) चतुरसंमत-शाहण्या लोकांस मान्य असलेली. वनाळी-रानांतल्या झाडांची रांग. छाया...वनाळी-त्या वेळीं तिच्या

बरोबर तिची छाया, व भोंवतालचीं झाडें या खेरीज कोणी  
नव्हतें हा मतलब. जे—छाया, अथवा वनाळी. सांवळी—काळी.

**श्लोक ( १० )** विलासिनी—ऐश्वर्याचा उपभोग घेणारी. मर्दे—गर्वानें—आपण  
दमयंतीला कसें शुल्वीत आणलें अशा गर्वानें.

---

## ६

# महाराष्ट्राची भूपाळी

**कडवे ( १ )** उन्नत—उंच, श्रेष्ठ पदास पोंचलेला. पुनीत—पवित्र. पश्चिम-  
सिंधु—अरबी समुद्र. पूर्वोदधि—बंगालचा उपसागर. जामात—  
जावई ? विंध्याद्रीची...प्रांत—विंध्यपर्वताच्या उंचवट्यावरून  
सातपुज्याचा प्रदेश नजरेत भरतो. पैठण.....तुळजापुर—  
हीं महाराष्ट्रांतील प्रसिद्ध क्षेत्रे व तीर्थस्थाने आहेत.  
पुणे, रायगड, शिवनेरी—हीं स्थळे शिवाजी महाराजांच्या  
नांवारीं संबद्ध असल्यानें प्रसिद्ध आहेत. रजःकणाला.....  
भाळी—एकाद्याच्या पायाची धूळ कपाळाला लावणे हा त्या  
व्यक्तीविषयीं पूज्यबुद्धि व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे.

“ ( २ ) कांबळ.....मासे—साधारणतः महाराष्ट्रीयांचा वर्ण सांवळा,  
शरीराची ठेवण खुजी व पोषाक साधा असा असतो हा  
ध्वन्यर्थ. अशा साध्या व दिसण्यांत किरकोळ माणसांचा  
साक्षानें मराठ्यांनी आपले वैभव संपादन केले असें ह्या  
काव्यांत सुचविले आहे. बटे—तटे. भीमथडीची तटे  
फार चपळ व काटक असतात अशी प्रसिद्ध आहे.

मिळविती.....बादशाहिंची-यांत औरंगजेब बादशाहाला मराव्यांनी कसे जेरीस आणले ह्याचा उल्लेख आहे.

- कडवे (३) आनंदवनभुवन—साधुवर्य रामदास यांनी महाराष्ट्र देशाला हें नांव दिले होते.
- „ (४) भीमा.....गीत—भीमेच्या कांठवें प्रसिद्ध क्षेत्र जें पंढरपूर त्यानेंच अनेक महाराष्ट्रीय संतकवींना स्फूर्ति दिली असा आशय. या कडव्यांत ठळक संत व कवि यांची नावें आलीं आहेत. चोखा—प्रसिद्ध महार साधु चोखामेळा. गोरा—गोरा कुंभार.
- „ (५) मुक्ताबाई—ज्ञानदेवाची बहीण; जनाई—नामदेवाच्या घरची दासी; ह्या दोघीही संतमालिकेत फार विख्यात आहेत. अहल्या—होळकरांच्या वंशांतील विख्यात साध्वी व राज्यकर्त्री. सती रमा—थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी. ही पति-मरणोत्तर सती गेली हें प्रसिद्ध आहे. भटवंशाला—पेशव्यांच्ये उपनाम भट असे होते. स्वातंत्र्यलक्ष्मी—स्वातंत्र्यासाठीं लढणारी झांशीवाली लक्ष्मीबाई.
- 

## ७

### वीरमती



- आर्या (१) पतिरणविन्मुखतेची—पति रणांतून पाठ फिरवून माघारा आव्याची. ‘विन्मुख’ हा शब्द ‘विमुख’ असा पाहिजे. याचा अर्थ तोंड फिरविलेला असा आहे. विषष्ण-खिन्न.
- „ (२) अयशाचें—पराजयाने मिळालेले. मळमळीत सौभाग्य—या बाबतीत म्हण अशी आहे:—“ मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें ! ”

आर्या (५) वेस-शहराच्या तटाचा दरवाजा.

- „ (६) उदेपूरचे राजघराणे सूर्यकुलोत्पन्न आहे असे मानतात. रजपूत कुलांचे पाविष्य व स्वातंश्य राखण्याचे कामी महाराणा प्रतापसिंह वगेरे वीरांनी या कुलांत कसे परिश्रम केले हें वीरमती-ही स्वतः या कुलांतच जन्म पावली होती-आपल्या पतीच्या नजरेस आणीत आहे.
- „ (८) शिरे करांत घेऊन-जिवावर उदार होऊन.
- „ (१०) जातिलता-जाईची वेळ. सुमन-(१) फूल; (२) चांगले मन. क्षम-समर्थ.
- „ (११) बाणी-अबू.
- „ (१२) वीरांबा-शूर माता.
- „ (१४) पण-प्रतिक्षा.
- „ (१५) कर्णिकार-एक सामान्य प्रतीचे फूल.
- „ (१७) साज-पोषाक, अलंकार.
- “ (१९) तुकवी-डोलवी.
- „ (२१) केवळ शरीरावर कोणी प्रेम करीत नाहीं. त्यांतील प्राणावर-आत्म्यावर-आपण प्रेम करतों. तो गेला कीं शरीर निस्पयोगी व त्याज्य ठरतें.
- „ (२२) मान हाच रजपूतांना प्राण होय; तो गेला, म्हणजे तुम्ही प्रेतासमान अवस्थेत परत आलां; प्रेताची जागा घर नसून स्मशान होय.
- „ (२३) मी केवळ तुम्हांला वरले होतें असें नव्हे; तर मी तुमच्या क्षत्रियाच्या बाण्यासही माळ घातली होती. तें क्षत्रियवत जर भंगले असेल, तर माझें सौभाग्यही त्याच्याबरोबरच गेलें असें मी मानतें.
- „ (२४) सहगमन-सर्ती जाणे.
- „ (२५) अवगणती-तिरस्कार करतात.

आर्या (२६) विगतक्षात्रवत—ज्यांतून क्षात्रवतरूपी प्राण गेला आहे असें (तुमचें शरीर). डोळांही...कुठली—तुमच्या शरीराबरोबर सती जाण्याच्या लायकीचेही तें नाहीं.

,, (२७) पतीचें शव मिळालें नाहीं तर त्याची एक प्रतिमा करवून त्याबरोबर ख्रिया सहगमन करीत. आपल्या घराण्याच्या क्षत्रियव्रताची जणुं मूर्तिच असे जे धनुष्यबाण त्यांजबरोबरच मी सहगमन करीन, असा आशय.

---

## ८

## (१) वीरमरणाला शोभण्याजोगे गाणे

---

गाई कर—नीज; हा शब्द लहान मुलांना निजवितांना माता योजीत असतात.

दगडाची छाती—यांत श्लेष आहे. दगडांचे बुरुज बांधले होते; व दगडाची छाती—म्हणजे निधडी छाती, असामान्य धैर्य.

कळिकाळ—सर्वनाश करणारा काळ्पुरुष.

हिरवे—आडदांड, शूर. बुरुजांचे खंबार दगड म्हणजेच तुझ्या भोवतालचे शूर शिराई अशी येणे कल्पना आहे.

जीवांच्या जळत्या ज्योती...पाही—आपल्या शरीरांतील तेजःपुंज आत्मे हेच आकाशांतील चमकणारी नक्षत्रे बनतात, व ह्या रत्नतुल्य नेत्रांनी ईश्वर तुझ्याकडे पहात आहे.

सारखीच असती नसती—असली काय व नसली काय, सारखीच, इतकी ती अशाश्वत आहे.

ऋणानुबंध—ऋण=पूर्वजन्मीचे देणे घेणे; याचा अनुबंध=संबंध, नातें. या जन्मीची नाती हीं पूर्वजन्मीच्या कांहीं तरी ऋणानुबंधानें निर्माण होतात हीं हिंदुधर्मांतील एक प्रमुख कल्पना आहे.

लेणे—अलंकार.

कुणितरी कुणास्तव रडणे—मृतांबद्दल शोक करणे ही चूक होय असा भाव. अशीं रडणारीं खुशाल रडोत, मी मात्र तुला गाणे म्हणून निजविणार, असे ती म्हणते.

---

## ( २ ) निरोप द्यावा आतां

करुणारसरंगा—करुणेच्या ( मायेच्या ) रसाने रंगलेली—हें “गंगा” या शब्दाचे विशेषण समजावें.

अखंड...गंगा—तुमचे पुण्यप्रद तेज या बालकावर अखंड पढूऱ्या, हा भावार्थ. मायापांखर—मायेचे पांघरूण.

हृदयींचा ठेवा—प्रेमाची ठेव.

काळ्या राती—अंधेच्या रात्रीं.

जित्या फुलांचा—उमललेल्या जिवंत फुलांचा. मूळ भुतांखेतांना भिऊन दचकून उढूऱ्या म्हणून फुलांना त्यावर पाहारा करण्यास सांगा.

आहा फुलांच्या माता—आईचे दुःख तुम्हांला समजते, असा आशय.

---

९

## सारीं फुलेंच फुले



श्लोक ( १ ) फूल हा शब्द या कवितेत “कोणतीहि मोहक व सुंदर वस्तु” या अर्थीं योजला आहे. या श्लोकांत फुले हा शब्द ज्या वैगवेगाळ्या वस्तूंस लावला आहे, ते पदार्थ त्याच अनुकमाने पुढील श्लोकांत आले आहेत. आकळिले—ओळखले.

“ ( २ ) हिजमध्ये कैवंल्य मी पावतो—यांतच मला मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो.

- श्लोक** ( ३ ) सांकडे-संकट. ज्याचें जें काम नव्हे तें त्याला कोण सांगेल ?  
देवानेंच जर फुलांतील सौंदर्य अनुभविण्यास जन्म दिला, तर  
मला दुसरें काम कसें साधेल ?
- „ ( ४ ) निरर्थ-अर्थशून्य. निरविलें-सौंपविलें. भीतों...मानवा-  
लोकांच्या कुचेषेची मी पर्वा करीत नाहीं.
- „ ( ५ ) रस सांठवी-अर्थात् काव्यरूपी रस.
- „ ( ६ ) मधुकोश-काव्यरूपी मधाचा खजीना.
- 

## १०

**ब्राह्मण किंवा महार मी**

गणी...मी—मी कोणालाच श्रेष्ठ समजत नाहीं.

दिव्यपण—दैवी, सात्विक वृत्ति. ही वृत्ति ज्यांत आहे, तींच खरीं माणसें.

मांगल्याची ही ठेव—सर्व जगाच्या कल्याणाचें मर्म यांत सांदून राहिले आहे.

हिच्याहि मोला...त्याला—इची ( या माणुसकीची ) किंमत जो ओळखीत नाहीं, त्याला मी अत्यंत नीच समजतों, हा भाव.

मलांत-चिखलांत. खरींत-खाणीत.

विपन्नता ज्यांच्यासाठीं-ज्या लोकांच्या वांव्याला दारिद्र्य, आपत्ति आली आहेत.

त्यजुनी...जननी—इतर सर्व मुलांना बाजूस सारून आई अशक्त रोगी मुलालाच उचलून घेते.

मानामानाचें—मान व अपमान यांचें.

गोवें—गुंतागुंत.

गुरुपद—श्रेष्ठपणा; हा जातीनें येत नसून निःस्वार्थी आचरणानें येतो हा भावार्थ.

होईन...उंच—स्वतः नीचपणा पत्करून सर्व लोकांना उच्च पदास चढवीन.

पांच कशाचे ?—प्राण हे पांच आहेत असें म्हणण्याची रुढी आहे. पण मला या हिंदभूमीचा प्रत्येक बालक माझा प्राणच वाटत असल्यानें माझे कोऱ्यावधि प्राण आहेत !

---

११

## निशाण

---

पटखंड—कापडाचा तुकडा.

अवजार—जहाजाचे शीड.

तच्छखरीं...काय ?—त्या जहाजावर फडकणारें निशाण म्हणजे त्या जहाजाच्या साहसाची मूर्तीच होय हा भाव.

देव + आयतन ( घर )—देवालय.

कोडे—कौतुकानें.

दिव्यत्व—पवित्रपणा.

मानवचित्ताची...धांव—मनुष्यांचे मन नेहमीं उन्नतिसाठीं—आहे याहून अधिक बरी स्थिति यावयासाठीं—धडपड करीत असते.

निशाण—याचा शब्दशः अर्थ चिन्ह, खूण, असा आहे; मानवी महत्वाकांक्षेची खूण म्हणूनच निशाणाला निशाण हा शब्द लावूं लागले असा कवीचा आशय.

रंडागीत—बायकी गाणे.

साद घालतों—पुकारतों, हांक मारतों.

---

१२

## नवा शिपाई

---

नवा मनु-नवीन काळ, नवे युग.

साकल्य-पूर्णता. तेच...साकल्याचा-जे पूर्णतेच्या हड्डीला बांध घालतात-  
म्हणजे मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीला संकुचित करतात, तेच पापी होत.

चतकोराने...सुख-मी अल्पसंतुष्ट नाही; माझी महत्वाकांक्षा फार  
दांडगी आहे.

कूपांतिल...मङ्गळ-डबक्यांतील बेड्क; त्याला ज्याप्रमाणे डबके हेच सर्व  
जग असें वाटतें, तद्वत् ज्यांच्या संकुचित हड्डीला आपल्या भोवतालच्या  
जगापर्लीकडे कांहीं आहे असें वाटतच नाहीं, त्यांस 'कूपमङ्गळ' असें म्हणतात.

तृणावृत-गवताने आच्छादलेली.

नीलांबर-निळे आकाश.

सावलीत-घरांत; उन्हांत-घराबाहेर.

एकच ओघ-अर्थात् मनुष्यपणाचा.

१३

## मनुष्य तितका एकच आहे

---

अंजनीगीत ( १ ) सत् + चित्-अस्तित्व व ज्ञान; सान्या मानव जातीत  
सचित् रूपी नदी सारखीच भरून वाहत आहे. वरवर  
दिसणारे भेद असले तरी मनुष्यपण येथून तेथून एकच  
आहे.

अंजनीगीत ( ३ ) विषुववृत्त-अथवा भूमध्यरेषा. हा प्रदेश अत्यंत उच्च म्हणून प्रसिद्ध आहे. खरतर-फार कडक.

- ,, ( ६ ) वेणु-बासरी. रव-आवाज, ध्वनि. कुहर-गुहा.
  - ,, ( ८ ) म्हातारी-वाच्यानें कित्येक फळांतील तंतुमय बिच्या भुरु भुरु उडतात, त्यांस मौजनें म्हाताच्या म्हणतात.
  - ,, ( ९ ) स्तिमित-स्तव्य. गगनकटाह-आकाशरूपी कढई-आकाशाची पोकळी.
  - ,, ( १० ) जाति...मिळेना-जाति व धर्म यांचें नातें जुळेना; रागद्वेष-प्रेम व द्वेष. तंतु-धागा. मानवधर्म-मनुष्य-स्वभाव.
  - ,, ( ११ ) हिताहिताचा...वसेना-एकाचें जें हित तेंच दुसऱ्याचें अहित, असें दिसतें.
  - ,, ( १२ ) वर्ण-काळे, गोरे वगैरे वर्णभेदानें उत्पन्न झालेल्या जाति.
  - ,, ( १३ ) वेग-शक्ति, जोर.
  - ,, ( १४ ) मनुवंश-स्वायंभुव मनु याजपासून सर्व मनुष्यांची उत्पत्ति झाली असें पुराणांत वर्णन आहे; मनुष्य, मानव, मनुज हे शब्द याचमुळे प्रचारांत आले आहेत.
- 

१४

## तो दिन



तो दिन ये नयनी-तो भावी दिवस माझ्या डोळ्यांसमोर वारंवार येत आहे. अशनी-खात असतां.

व्याध-शिकारी. लक्ष्य-ज्यावर नेम धरावयाचा तो प्राणी अथवा पदार्थ.

भवानी-तलवार ( हें शिवाजी महाराजांच्या प्रख्यात तरवारीचें नांव होतें ).

सुकुटमणी-श्रेष्ठ, वंद्य.

जलदवारिकण-मेघांनीं वर्षिलेले पाण्याचे कण.

भारतभजन-हिंदभूमीची सेवा.

नित-नित्य.

नय-न्याय.

रामराज्य-न्याय व शांति यांचें अधिष्ठान ज्यांत आहे असें राज्य.













## मँकूमिलनूर्चीं शालोपयोगी पुस्तके

- मँकूमिलनूर्चे मराठी किन्ते, नं. १ ते ५ प्रत्येकी किं. ०-१-६  
महाराष्ट्राच्या इतिहासांतील सोप्या गोष्टी, गोविंद सखाराम सरदेसाई,  
बी. ए., कृत; किं. रु. ०-६-०
- हिंदुस्थानच्या इतिहास, ई. मार्सेडे०, बी. ए., कृत; किं. रु. १-४-०
- हिंदुस्थानच्या इतिहासांतील सोप्या गोष्टी, सचित्र, ई. मार्सेडे०,  
बी. ए., कृत; किं. रु. ०-१२-०
- इतिहासाचे प्राथमिक पाठ, सचित्र, ई. मार्सेडे०, बी. ए., कृत;  
किं. रु. ०-१४-०
- ब्रिटिश साम्राज्याचा संक्षिप्त इतिहास, जी. अंडरसन्, व ई. मार्सेडे०,  
बी. ए., कृत; किं. रु. १-०-०
- भूगोलविद्येचे प्राथमिक पाठ, ई. मार्सेडे०, बी. ए., कृत; किं. १-२-०
- भूगोलवर्णन, ई. मार्सेडे०, बी. ए., कृत; किं. रु. १-१२-०
- संस्कृत-अभिनवा पाठावलिः, प्रथा—प्रो. विनायक पांडुरंग वोकील,  
एम. ए., एस. टी. सी. डी., कृत; किं. ८ आणे.
- संस्कृत-अभिनवा पाठावलिः, द्वितीया—प्रो. विनायक पांडुरंग दे शील,  
एम. ए., एस. टी. सी. डी., कृत; किं. १२ आणे.
- प्राथमिक शिक्षणाच्या मराठी शाळांतील शिक्षकांचे हस्तपुस्तक,  
जे. ए. रिची, एम. ए., कृत; किं. रु. १-८-०
- वाग्मिहार, भाग १, प्रो. गणेश हरी केळकर, एम. ए., कृत; किं. रु. १-०-०
- वाग्मिहार, भाग २, प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन, बी. ए., कृत; किं. रु. १-४-०
- जगाचे वाढाऱ्य, रा. प. सवनीस, एम. ए. (कंप्रिज), एफ. आर. ई. एस.,  
कृत; किं. रु. १-४-०.
- रसतरंगिणी, प्राचीन व अर्वाचीन कवितांतील निवडक वैचे,  
सीताराम वासुदेव पेंडसे, बी. ए., एम. पी. सी., कृत; किं. रु. २-४-०
- आरोग्यविज्ञान, रामचंद्र महादेव जोशी, एम. ए., एलाइ. बी., बी. एस.सी.  
(लंडन), आय. ई. एस., कृत; किं. रु. ०-६-०
- आरोग्यविद्येचीं मूलतत्त्वे, मुलंकरितां, भेजर हचिसन, आय. एम. एम.,  
कृत; किं. रु. ०-१२-०
- संस्कृत गद्यावली, पांडुरंग वामन काणे, कृत; किं. रु. १-८-०
- संस्कृत पद्यावली, पांडुरंग वामन काणे, कृत; किं. रु. १-०-०
- संस्कृत-शिक्षिका, रा. व. कमलाशंकर प्राणशंकर प्रिवेदी, बी. ए., कृत;  
किं. रु. २-०-०